

१११ वा

वार्षिक अहवाल व
ताळेबंद पत्रक

२०२१-२२



111th

Annual Report
& Accounts

2021 - 2022



कै. वैकुण्ठभाई मेहता
Vaikunthbhai Mehta



सर विठ्ठलदास ठाकरसी
Sir Vithaldas Thackersey



प्रा. धनंजयराव गाडगीळ
Dhananjayrao Gadgil



दि. ११ नोव्हेंबर, २०२१ रोजी
बँकेच्या सहकार सभागृहात संस्थापकांच्या
तैलचित्रांचे अनावरण प्रसंगी...



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि., सम्मिलित) शेड्युल्ड बँक

The Maharashtra State Co-operative Bank Ltd., Mumbai

(Incorporating The Vidarbha Co-operative Bank Ltd.) Scheduled Bank



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि., सम्मिलित)

वार्षिक अहवाल
२०२१-२०२२



मा. ना. श्री. उध्दवजी ठाकरे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य



मा. ना. श्री. अजितदादा पवार
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य



मा. ना. श्री. बाळासाहेब पाटील
सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य



मा. ना. श्री. विश्वजीत कदम
सहकार राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि., सम्मिलित)

वार्षिक अहवाल
२०२१-२०२२



विद्याधर अनास्कर
प्रशासक



डॉ. अजित देशमुख
व्यवस्थापकीय संचालक



श्री. दिलीप दिघे
ओ.एस.डी (सरव्यवस्थापक)



श्री. अनंत भुईभार
ओ.एस.डी (सरव्यवस्थापक)



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि., सम्मिलित)

वार्षिक अहवाल
२०२१-२०२२



विद्याधर अनास्कर
माननीय प्रशासक

माननीय प्रशासक यांचे मनोगत

सन्माननीय सभासद बंधु- भगिनींनो,
सप्रेम नमस्कार,

बँकेच्या १११ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपले स्वागत करताना मला मनस्वी आनंद होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली काही वर्ष ऑनलाईन पध्दतीने वार्षिक सभेचे आयोजन केले जात होते. त्यानंतर यावर्षी प्रथमच प्रत्यक्ष उपस्थितीद्वारे होत असलेल्या या सभेमध्ये आपणाशी थेट संवाद साधताना आम्हा सर्वांना आनंद होत आहे.

रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेले सक्षमतेचे सर्व निकष बँकेने या आर्थिक वर्षातही पूर्ण केलेले आहेत. तसेच गेल्या काही वर्षांपासून बँकेच्या प्रगतीची सतत चढती कमान आपल्याला दिसून येत आहे. बँकेचे एकूण व्यवहार ₹४७,०२७ कोटीपर्यंत पोहोचले आहेत. बँकेचे भांडवल पर्याप्तताप्रमाण १५.७०% इतके लक्षणीय आहे. यावर्षी बँकेने थकीत कर्जाची १०० टक्के तरतुद करीत अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 'शून्य' टक्के राखले आहे.

बँकेचा प्रमुख व्यवसाय असलेल्या साखर उद्योगामध्ये होत असलेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आर्थिक वर्षात साखर मालतारण कर्जांमध्ये सुमारे ₹१,६०० कोटी घट झाली आहे. त्यामुळे बँकेने कर्जवाटपासाठी इतर क्षेत्र शोधण्यास सुरवात केली आहे. त्यामध्ये औद्योगिक क्षेत्रासह रिझर्व्ह बँकेने नुकतीच परवानगी दिल्यामुळे गृहप्रकल्पांना कर्ज देण्याचे प्रस्तावित आहे. साखर मालतारण कर्जांमध्ये झालेली घट भरून काढण्यासाठी बँकेने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहयोगाने भारतीय खाद्य निगम व महावितरण कंपनीला ₹२,४६७ कोटी इतका सुरक्षित कर्जपुरवठा केला आहे. परंतु या दोन्ही कर्ज व्यवहारांमध्ये असलेला व्याजाचा फरक लक्षात घेता, बँकेच्या उत्पन्नात साहजिकच घट होईल असा अंदाज आहे. परंतु ही घट भरून काढण्यासाठी बँकेने मागील वर्षी सुमारे ₹२,७०० कोटीचे जादा कर्जवाटप करण्यात यश मिळविले आहे.

या आर्थिक वर्षात बँकेने कर्मचारी वर्गास सुमारे १२ टक्के सरासरी भरघोस पगारवाढ देत ११ वा सेवक करार संपन्न केला आहे. बँकेवर प्रशासकांची नेमणूक झाली तेव्हा बँकेची एकूण कर्मचारी संख्या १,८४२ इतकी होती. आज दि.३० जून २०२२ अखेर सदर कर्मचारी संख्येमध्ये ६७२ पर्यंत घट झाली आहे. तरी देखील बँकेने भरघोस प्रगती केल्याने बँकेचा प्रति कर्मचारी व्यवसाय ₹६५ कोटी पर्यंत पोहोचला आहे याबद्दल सर्व कर्मचारी वर्गाचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच सर्व कर्मचारी संघटनांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्याबद्दल सर्व संघटनांचेही मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. कर्मचारी संख्येमध्ये झालेली लक्षणीय घट, या पार्श्वभूमीवर बँकेने लेखनिक व अधिकारी या करिता 'आयबीपीएस' या नामांकित केंद्रीय संस्थेमार्फत भरती प्रक्रिया सुरु केली असून त्या अंतर्गत १६६ लेखनिक व २९ अधिकारी यांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी आजपर्यंत ५,१७७ अर्ज बँकेस प्राप्त झालेले आहेत. बँकेचा नावलौकिक वाढल्यामुळेच इतका भरघोस प्रतिसाद भरती प्रक्रियेस मिळत आहे.

आर्थिक आघाडीवर यश संपादन करीत असतानाच बँकेने सामाजिक भावनेतून कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी संपूर्ण जगात पहिलीच अशी एकमेव 'जिह्वाळा' कर्जयोजना सुरु केली आहे. अडचणीत असलेल्या जिल्हा बँकांच्या अंतर्गत सक्षम विविध कार्यकारी संस्थांसाठी थेट कर्ज पुरवठा करणारी योजना देखील सुरु केली आहे. तसेच सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून जेथे बँकेच्या शाखा आहेत, तेथील सभासद व गरजूंना मोफत/अल्पदरात 'डायलिसिस'ची सुविधा उपलब्ध करून देणेचे प्रस्तावित आहे. तसेच महाराष्ट्राच्या मातीतील प्रसिध्द असलेल्या 'कबड्डी' या खेळासाठी राज्याच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघासाठी 'स्पॉन्सरशिप' देण्याचा बँकेचा प्रस्ताव कबड्डी महासंघाने स्वीकारला आहे. अशा प्रकारे बँकेच्या आर्थिक प्रगतीबरोबरच बँकेचा नावलौकिक वाढविण्यासाठी बँकेचे व्यवस्थापन सतत प्रयत्नशील आहे.

आजपर्यंत राज्य सरकारच्या सार्वजनिक उपक्रमाच्या अतिरिक्त निधीची गुंतवणूक केवळ राष्ट्रीयकृत बँकांमधूनच होत होती. या वेळेस प्रथमच राज्य बँकेची आर्थिक सक्षमता पाहून राज्य सरकारने सदर निधी गुंतविण्यासाठी आपल्या बँकेची निवड करण्यास तत्वतः मान्यता दिली आहे. तसेच यामुळे राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या विविध धर्मदाय संस्थांचा निधी देखील बँकेमध्ये येणे सुकर होणार आहे.

वरील प्रमाणे बँकेची सुरु असलेल्या यशस्वी घोडदौड ही सभासद, हितचिंतक व सेवकवर्ग यांच्या सहकार्यामुळेच सुरु आहे हे निर्विवाद सत्य आहे. गत वर्षातील सर्व व्यवहारांची व घटनांची माहिती सोबतच्या अहवालात दिलेली आहे. या सर्व बाबींचे वाचन व अभ्यास करून आपल्या प्रतिक्रिया आम्हास कळविल्यास बँकेच्या पुढील वाटचालीस निश्चितच प्रोत्साहन मिळेल अशी आशा व्यक्त करतो.

आपला विश्वासू,

विद्याधर अनास्कर
प्रशासक



१११ वा वार्षिक अहवाल – २०२१-२२

111th Annual Report - 2021-22

अनुक्रमणिका / INDEX

अ. क्र.	तपशील	पृष्ठ क्र.
१	प्रादेशिक कार्यालये, शाखा, सीटीएस सेंटर्स, एटीएम सेंटर्स	२ - ३
1	Regional Offices, Branches, CTS Centres, ATM Centers	2 - 3
२	वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना	४ - ५
३	विनम्र श्रद्धांजली	८
3	Shraddhanjali	9
४	मा. प्रशासक यांचे अध्यक्षीय भाषण	१० - १४
4	Address by Honorable Administrator	11 - 15
५	आर्थिक स्थितीचा गोषवारा	१६ - ५०
5	Resume of Financial Position	17 - 51
६	आर्थिक पत्रके सन २०२१-२२	५२ - ७८
6	Financial Statements for the Year 2021-22	53 - 79
7	Cash Flow Statement	80 - 81
८	Significant Accounting Policies	82 - 90
9	Notes to Accounts	90 - 110
10	Auditor's Report	111 - 115
11	Profit Apportionment - Annexure '1'	116
12	Budget for the Year 2022-23 - Annexure '2'	117 - 118
13	Appointment of Statutory Auditor - Annexure '3'	119
१४	निर्लेखनाचा तपशील - परिशिष्ट '४'	१२० - १२७
14	Write Off - Annexure '4'	120 - 127
१५	राज्य बँक एकरकमी कर्ज परतफेड योजना २०२१ - परिशिष्ट '५'	१२८
१६	आजारी साखर कारखाने व सहकारी संस्थांसाठी सामोपचार कर्जे परतफेड योजना २०२२ - परिशिष्ट '६'	१२९ - १३५
१७	ठरावाचा मसुदा, अनुपस्थितीबाबतच्या सूचना, उपस्थिती दाखला	१३६ - १३७
18	MSC Bank - Important Financial Parameters	१३८



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

ऑडिट वर्ग 'अ' - Audit Class 'A'

मुख्य कार्यालय

सर विठ्ठलदास ठाकरसी स्मृती भवन,
९, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट,
मुंबई - ४०० ००९.
नोंदणी क्र.३५९/१९६१ दि. १.५.१९६१
दूरध्वनी : ६९८० १०००

REGISTERED OFFICE

Sir Vithaldas Thackersey Smruti Bhavan,
9, Maharashtra Chamber of Commerce Lane,
Fort, Mumbai - 400 001.
Registration No. 359/1961 dated 1/5/1961
Phone : 6980 1000

प्रशासकीय कार्यालय

वाशी - नवी मुंबई

ADMINISTRATIVE OFFICE

Vashi - Navi Mumbai

प्रादेशिक कार्यालये

- | | | |
|-----------|--------------|-----------|
| १. नागपूर | २. औरंगाबाद | ३. नाशिक |
| ४. पुणे | ५. कोल्हापूर | ६. नांदेड |

REGIONAL OFFICES

- | | | |
|-----------|---------------|-----------|
| 1. Nagpur | 2. Aurangabad | 3. Nasik |
| 4. Pune | 5. Kolhapur | 6. Nanded |

GST NO. 27AAAAT4066A1ZT

PAN NO. AAAAT4066A

सीटीएस सेंटर्स

- | | | |
|------------|--------------|-------------|
| १. मुंबई | २. नागपूर | ३. औरंगाबाद |
| ४. नाशिक | ५. कोल्हापूर | |
| ६. सोलापूर | ७. पुणे | |

CTS CENTRES

- | | | |
|-----------|-------------|---------------|
| 1. Mumbai | 2. Nagpur | 3. Aurangabad |
| 4. Nasik | 5. Kolhapur | 6. Solapur |
| 7. Pune | | |

एटीएम सेंटर्स

- | | |
|---|------------|
| १. मुख्य कचेरी, फोर्ट, मुंबई | |
| २. वैकुंठभाई मेहता स्मृती भवन, फोर्ट, मुंबई | |
| ३. शीव | |
| ४. चेंबूर | |
| ५. वाशी, नवी मुंबई | |
| ६. नागपूर | |
| ७. कोल्हापूर | ८. पुणे |
| ९. नाशिक | १०. धुळे |
| ११. नांदेड | १२. बीड |
| १३. सोलापूर | १४. जळगांव |
| १५. उस्मानाबाद | १६. जालना |
| १७. परभणी | १८. वर्धा. |

ATM CENTRES

- | | |
|---|-------------|
| 1. Head Office, Fort, Mumbai | |
| 2. Vaikunthbhai Mehta Smruti Bhavan, Fort, Mumbai | |
| 3. Sion | |
| 4. Chembur | |
| 5. Vashi, Navi Mumbai | |
| 6. Nagpur | |
| 7. Kolhapur | 8. Pune |
| 9. Nasik | 10. Dhule |
| 11. Nanded | 12. Beed |
| 13. Solapur | 14. Jalgaon |
| 15. Osmanabad | 16. Jalna |
| 17. Parbhani | 18. Wardha |



शाखा - BRANCHES

* मुंबई *		* MUMBAI *	
१) अंधेरी (पूर्व)	1) Andheri (East)	१३) मुलुंड	13) Mulund
२) बांद्रा (पूर्व)	2) Bandra (East)	१४) परळ	14) Parel
३) बोरीवली	3) Borivali	१५) पेडर रोड	15) Pedder Road
४) भायखळा	4) Byculla	१६) प्रभादेवी (दादर)	16) Prabhadevi (Dadar)
५) चेंबूर	5) Chembur	१७) सांताक्रुझ (पूर्व)	17) Santacruz (East)
६) दहिसर	6) Dahisar	१८) सांताक्रुझ (पश्चिम)	18) Santacruz (West)
७) घाटकोपर	7) Ghatkopar	१९) शिवाजी पार्क (दादर)	19) Shivaji Park (Dadar)
८) गोरगांव	8) Goregaon	२०) शीव	20) Sion
९) कांदिवली	9) Kandivali	२१) वर्सोवा	21) Versova
१०) खार	10) Khar	२२) विक्रोळी	22) Vikhroli
११) कुर्ला	11) Kurla	२३) विलेपार्ले (पूर्व)	23) Vile Parle (East)
१२) मालाड	12) Malad		
* नवी मुंबई *		* NAVI MUMBAI *	
१) वाशी		1) Vashi	
* नागपूर *		* NAGPUR *	
१) देवनागर	1) Deonagar	७) वंजारी नगर	7) Wanjari nagar
२) धंतोली	2) Dhantoli	८) छोटा ताजबाग	8) Chhota Tajbaug
३) धरमपेठ	3) Dharampeth	९) बैरामजी टाऊन	9) Byramjee Town
४) राणाप्रताप नगर	4) Ranapratap nagar	१०) दिघोरी	10) Dighori
५) सदर	5) Sadar	११) मानेवाडा	11) Manewada
६) सिताबुर्दी	6) Sitaburdi		
* इतर जिल्हातील *		* OTHER DISTRICTS *	
१) औरंगाबाद	1) Aurangabad	९) नांदेड	9) Nanded
२) अकोला	2) Akola	१०) सोलापूर	10) Solapur
३) अमरावती	3) Amravati	११) जळगांव	11) Jalgaon
४) कोल्हापूर	4) Kolhapur	१२) उस्मानाबाद	12) Osmanabad
५) नाशिक	5) Nasik	१३) परभणी	13) Parbhani
६) पुणे	6) Pune	१४) जालना	14) Jalna
७) धुळे	7) Dhule	१५) वर्धा	15) Wardha
८) बीड	8) Beed	१६) यवतमाळ	16) Yeotmal
* विस्तारीत कक्ष *		* EXTENSION COUNTERS *	
१) जोगेश्वरी	1) Jogeshwari	३) वाशी, नवी मुंबई	3) Vashi, Navi Mumbai
२) वाय.सी.पी. (नरिमन पॉइंट)	2) Y.C.P. (Nariman Point)	४) चेंबूर	4) Chembur



१११ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

बँकेच्या सर्व सन्माननीय सभासदांना सूचना देण्यात येते की, बँकेची १११ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, सहकार सभागृह, ४ था मजला, दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक लि., मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरसी स्मृती भवन, ९, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई-४००००९ येथे गुरुवार, दिनांक ३० जून, २०२२ रोजी सकाळीं ठीक ११.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) मा. प्रशासक यांच्या अध्यक्षतेखाली खालील कामकाजाकरीता भरेल.

विषय

१. सभासदांच्या अनुपस्थितीची नोंद घेऊन ती क्षमापित करणे.
२. दिनांक २९ सप्टेंबर, २०२१ रोजी झालेल्या ११० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा व दिनांक २८ फेब्रुवारी, २०२२ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेचा वृत्तांत कायम करणे.
३. बँकेच्या कामकाजाचा वार्षिक अहवाल, तसेच दिनांक ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाचे सनदी लेखापरिक्षकांनी लेखापरिक्षित केलेले नफा-तोटा पत्रक व त्या तारखेचा ताळेबंद स्वीकृत करणे.
४. दिनांक ३१ मार्च २०२२ अखेर झालेल्या निव्वळ नफा विभागीस व लाभांश जाहीर करण्यास मा. प्रशासक यांच्या शिफारशीनुसार मंजुरी देणे. (तपशील परिशिष्ट - १ मध्ये दिलेला आहे.)
५. मा. प्रशासकांच्या मानधनाचा समावेश बँकेच्या वार्षिक पगाराच्या रचनेत करणेसाठी प्रशासनाच्या शिफारशीस मान्यता देणेबाबत.
६. बँकेच्या सन २०२१-२२ च्या वार्षिक लेखापरिक्षण अहवालाची नोंद घेणे. (लेखापरिक्षण अहवाल मुख्य कचेरी येथे उपलब्ध आहे.)
७. बँकेच्या सन २०२०-२१ च्या लेखापरिक्षण पूर्तता अहवालाची नोंद घेणे. (लेखापरिक्षण पूर्तता अहवाल मुख्य कचेरी येथे उपलब्ध आहे.)
८. बँकेच्या सन २०२१-२२ च्या मंजूर अंदाजपत्रकापेक्षा बाबनिहाय जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे तसेच सन २०२२-२३ चे उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रकास मंजुरी देणे. (तपशील परिशिष्ट - २ मध्ये दिलेला आहे.)
९. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरीता वैधानिक लेखापरिक्षकांची नियुक्ती करणे व त्यांचे मानधन निश्चित करणे. (तपशील परिशिष्ट - ३ मध्ये दिलेला आहे.)
१०. वसुलीचे अधिकार अबाधित ठेऊन विविध कारणांसाठीच्या रकमांचे निर्लेखन करण्यासाठी मान्यता मिळणेबाबत. (तपशील परिशिष्ट - ४ मध्ये दिलेला आहे.)
११. 'राज्य बँक एकरकमी कर्ज परतफेड योजना - २०२१' या योजनेस दि. २० फेब्रुवारी, २०२३ पर्यंत मुदतवाढ देणेबाबत निर्णय घेणे. (तपशील परिशिष्ट - ५ मध्ये दिलेला आहे.)
१२. शासन पातळीवर झालेल्या चर्चेनुसार राज्य शासनाच्या सहकार विभागाने बँकेस केलेल्या सूचनावजा विनंतीप्रमाणे राज्यातील आजारी सहकारी संस्थांच्या पुनरुज्जीवनासाठी राज्य बँकेने प्रस्तावित केलेल्या 'आजारी साखर कारखाने व सहकारी संस्थांसाठी सामोपचार कर्ज परतफेड योजना-२०२२' या योजनेस मान्यता देणे. (तपशील परिशिष्ट - ६ मध्ये दिलेला आहे.)
१३. मा. प्रशासक यांच्या अनुमतीने सभेपुढे आयत्यावेळी येणाऱ्या विषयांवर विचार करणे.

मा. प्रशासक यांच्या हुकूमवरून

(डॉ. अजित आर. देशमुख)
व्यवस्थापकीय संचालक

मुंबई

दिनांक : १५ जून, २०२२



विशेष सूचना :

१. सभेस आवश्यक असलेली गणसंख्या जर सकाळी ११.३० वाजेपर्यंत पूर्ण झाली नाही तर सदर सभा पुढे ढकलली जाईल व अशी पुढे ढकललेली सभा त्याच दिवशी, त्याच ठिकाणी सकाळी ठीक ११.४५ वाजता मूळ विषयपत्रिकेवरील कामकाज पार पाडण्यासाठी भरेल व त्यासाठी गणसंख्या असणे आवश्यक राहणार नाही.
२. बँकेची तबदील पुस्तके बुधवार दिनांक १५ जून, २०२२ पासून बुधवार, दिनांक २९ जून, २०२२ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील.
३. ज्या सहकारी संस्थांनी वार्षिक सर्वसाधारण सभेस हजर राहण्यासाठी व सदर सभेमध्ये मत देण्यासाठी आपले प्रतिनिधी नियुक्त केले असतील, त्यांनी प्रतिनिधींना सदर अधिकार देण्याकरिता मंजूर केलेल्या ठरावाची प्रमाणित प्रत बँकेस सोमवार दिनांक २७ जून, २०२२ रोजी अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावी.
४. विषयानुषंगाने सभासदांस सभेमध्ये प्रश्न विचारावयाचे असल्यास असे लेखी प्रश्न बँकेच्या मुख्य कार्यालयाकडे सभेच्या तारखेपूर्वी किमान ३ कार्यालयीन दिवस आधी पाठविणे आवश्यक राहिल.
५. बँकेचा सन २०२१-२२ चा लेखापरिक्षण अहवाल व सन २०२०-२१ चा लेखापरिक्षण पुर्तता अहवाल मुख्य कचेरीत मा. व्यवस्थापकीय संचालकांचे सचिवालय विभागात कार्यालयीन वेळेत सभासदांना पाहण्यासाठी उपलब्ध राहतील.
६. बँकेचा सन २०२१-२२ चा वार्षिक अहवाल बँकेच्या <https://www.msccb.com> या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

टीप :

सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की, कोविडच्या पार्श्वभूमीवर सभेस येणाऱ्या प्रत्येक सभासदाने मास्क वापरणे अनिवार्य आहे. तसेच कोविडच्या सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.



पोटनियम क्र. ४३ अन्वये होणाऱ्या व्यक्ती संस्था सभासदांच्या प्रतिनिधींच्या निवडणूकीची नियमावली

- नियम क्र. १ :** बँकेचे व्यक्ती संस्था सभासद यांत फर्म, कंपनी किंवा कॉर्पोरेट बॉडी, सोसायट्यांच्या १८६० च्या रजिस्ट्रेशन कायद्यान्वये नोंदविलेली संस्था, राज्य शासन, स्थानिक संस्था आणि पब्लिक ट्रस्टच्या प्रचलित कायद्यान्वये नोंदविलेला पब्लिक ट्रस्ट सर्वसाधारण सभेत प्रतिनिधित्व करण्यासाठी दरवर्षी आपले प्रतिनिधी निवडतील.
- नियम क्र. २ :** असे प्रतिनिधी या वर्षी ३१ मार्च अखेर एकूण सभासद असलेल्या सोसायट्यांच्या संख्येपेक्षा एक चतुर्थांशाहून अधिक असता कामा नयेत किंवा ३१ मार्च अखेरीस असणाऱ्या एकूण व्यक्ती संस्था सभासदांतून २५ सभासदांस एक, या दोहोत जी संख्या कमी असेल तितके निवडून घ्यावयाचे आहेत.
- नियम क्र. ३ :** व्यक्ती संस्था सभासदांचे प्रतिनिधी निवडून देण्यासाठी व्हावयाची निवडणूक दरवर्षी प्रमाणे बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिवशी होईल. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठरलेल्या वेळेच्या पूर्वी अर्धा तास ही निवडणूक होईल.
- नियम क्र. ४ :** प्रतिनिधी निवडून घ्यावयाच्या होणाऱ्या निवडणूकीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची निवड माननीय अध्यक्ष करतील.
- नियम क्र. ५ :** सभेस उपस्थित असलेले व्यक्ती संस्था सभासद प्रतिनिधींची नावे सुचवतील व अनुमोदन देतील अथवा गुप्त मतदान पध्दतीने मतदान होईल. निवडणूकीचा निकाल निवडणूक अधिकारी लगेच जाहीर करतील.
- नियम क्र. ६ :** पुढील वर्षी ३१ मार्चनंतर पुन्हा निवडणूक होईपर्यंत हे प्रतिनिधी अधिकारावर राहतील.
- नियम क्र. ७ :** एखाद्या प्रतिनिधीचे सभासदत्व रद्द झाल्यास, रिकामी झालेली जागा व्यक्ती संस्था सभासदांमधून भरण्याचा अधिकार उरलेल्या प्रतिनिधींना राहिल.
- नियम क्र. ८ :** बँकेच्या सर्वसाधारण सभेत व्यक्ती संस्था सभासदांतर्फे मतदान करण्याचा अधिकार या प्रतिनिधींना राहिल.
- नियम क्र. ९ :** पोटनियम क्र. ४३ अन्वये पाठविलेल्या सर्वसाधारण सभेच्या सूचनेबरोबरच व्यक्ती संस्था सभासदांच्या प्रतिनिधींच्या निवडणूकीबाबतची नोटीस पाठविली जाईल.



Rules for Election of Delegates of Individual Institute Members under Bye-Law No. 43

- Rule No.1 :** One representative each of Individual Institute, Public Trust, Society under the Societies Registration Act, 1860, Company, Body Corporate, Local Authority shall be duly authorized by the respective member by a resolution of their Governing Body.
- Rule No.2 :** Such elected representatives should not be more than 1/4th of Society members by the end of 31st March or one from 25 individual Institute members whichever is less, is to be elected.
- Rule No.3 :** Election for the representatives of the individual Institute members will be held on the date of Annual General Body. Such election will be held before half an hour of AGM schedule time.
- Rule No.4 :** The Chairman shall appoint the Election Officer to conduct the election of delegates.
- Rule No.5 :** The names of the delegates shall be proposed and seconded by individual Institute members attending the meeting or the voting shall take place by ballot. The result of the election of the delegates shall be announced by the Election Officer immediately.
- Rule No.6 :** The elected delegates will continue in office till their successors are elected after 31st March next year.
- Rule No.7 :** In case of any vacancy of delegates from individual institute caused on account of cessation of membership, the remaining delegates shall have the power to co-opt delegate for filling the vacancy from the individual Institute members.
- Rule No.8 :** The delegates elected shall exercise voting rights on behalf of the individual Institute members at General meeting of the Bank.
- Rule No.9 :** Notice for the election of delegates of individual Institute members shall be sent along with the notice of the General Meeting issued under bye-law No. 43.



विनम्र श्रध्दांजली

दुःख दुसऱ्यांचे जाणावे । ऐकोनी तरी वाटोन घ्यावे ॥

बरे वाईट सोसावे । समुदायांचे ॥

अहवाल सालामध्ये भारतातील जे थोर नेते, संशोधक, शास्त्रज्ञ,
तंत्रज्ञ, शहिद जवान, लेखक, साहित्यिक, कलावंत, शिक्षण तज्ञ,

सामाजिक कार्यकर्ते, बँकेचे सभासद,

हितचिंतक व सेवक दिवंगत झाले

त्यांना नम्रतापूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली.

ईश्वर मृतांच्या आत्म्यास शांती देवी.





SHRADDHANJALI

ADMINISTRATOR AND STAFF MEMBERS
PAY THEIR RESPECTFUL HOMAGE
TO
LEADERS, RESEARCH SCHOLARS, SCIENTISTS,
PLAYERS, ACADEMICIANS, SOCIAL WORKERS,
TECHNICIANS, WRITERS, SOLDIERS OF INDIA
AND
MEMBERS, WELL-WISHERS,
EMPLOYEES OF THE BANK
WHO HAVE LEFT FOR HEAVENLY
ABODE.
LET THE NOBLE SOULS REST IN PEACE.
OUR HEART-FELT CONDOLENCES
TO THE BEREAVED FAMILIES.





दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

मार्च, २०२२ अखेरचा १११ वा वार्षिक अहवाल मा. प्रशासक यांचे अध्यक्षीय भाषण

सन्माननीय भागधारक,

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या १११ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मी आपले स्वागत करीत आहे.

सर्वप्रथम मी सर्व सभासदांचे आपल्या बँकेस सतत १० वर्षे 'अ' ऑडिट वर्ग मिळाल्याबद्दल अभिनंदन करतो. तसेच या अहवालवर्षामध्ये बँकेच्या इतिहासात बँकेने एकूण ₹ ४७,०२७ कोटी इतकी उच्चांकी उलाढाल केली, ही बाब आपणांसमीर अभिमानाने नमूद करावीसी वाटते. राष्ट्रीय बँकेच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे १% भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीआरएआर) राखणे आवश्यक असतांना आपल्या बँकेने अहवाल वर्षअखेर १५.७०% इतके भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीआरएआर) राखले आहे. आपल्या बँकेचे अहवाल वर्षअखेर नक्त मुल्य (नेटवर्थ) ₹ ३,२२७ कोटी इतके असून नक्त व्याज उत्पन्न ₹ १,५२७ कोटी, ढोबळ नफा ₹ १,३१९ कोटी, ऑपरेटिंग प्रॉफिट ₹ १,३८७ कोटी तर ₹ ६०३ कोटी इतका निव्वळ नफा झाला आहे.

अहवाल सालात बँकेची सभासद संख्या १९२६ इतकी झाली आहे. वसूल भाग भांडवल ₹ ५४४.३५ कोटी इतके झाले आहे.

रिझर्व्ह / राष्ट्रीय बँकेने ठरवून दिलेल्या निकषानुसार अहवाल वर्ष अखेर आपल्या बँकेची आर्थिक स्थिती खालील निकषांचा विचार करता सुदृढ असल्याचे दिसून येते.

अ. क्र.	तपशील	निकष	दि. ३१ मार्च २०२२ अखेरील आर्थिक स्थिती
१	सीआरएआर	१%	१५.७०%
२	नेटवर्थ	किमान ₹ १.०० लाख	₹ ३,२२७ कोटी
३	नेटवर्थचे सरासरी खेळते भांडवलाशी प्रमाण	किमान ४%	१०.८१%
४	यील्ड ऑन असेट्स	जादा तेवढा चांगला	८.६०%
५	कॉस्ट ऑफ फंड	कमी तेवढा चांगला	३.३२%
६	नेट इंटररेस्ट मार्जिन	३%	५.२८%
७	रिटर्न ऑन असेट्स	१%	२.०२%
८	प्रोव्हिजन टू कव्हेरेज रेशी	७०.००%	१००.००%
९	कॉस्ट ऑफ मॅनेजमेंट	१.५०%	०.७१%
१०	प्रती कर्मचारी व्यवहार	जादा तेवढा चांगला	₹ ६५ कोटी

तसेच दि. ३१ मार्च, २०२२ अखेरील आपल्या बँकेच्या आर्थिक स्थितीशी देशातील प्रमुख राज्य सहकारी बँकांची तुलनात्मक आर्थिक स्थिती खालीलप्रमाणे.

(₹ कोटीत)

अ.क्र.	तपशील	महाराष्ट्र	गुजरात	उत्तर प्रदेश	आंध्रप्रदेश	तेलंगणा
१	वसूल भाग भांडवल	५४४.३५	३९.७८	२९४.६२	८८७.९५	२८९.२५
२	निधी	५,४८२.३६	९९८.३२	८४८.४७	१,१४४.३९	६२५.३३
३	टेबी	२१,०६६.८४	१०,०६९.२१	१०,५६२.८९	८,२४९.९३	६,९४१.९५
४	घेतलेली कर्जे	८,१३०.३९	४,३६३.९२	३,२०१.९९	१८,५९७.९१	६,२६१.८०
५	गुंतवणूक	८,१९५.२४	५,०८२.३६	४,७३८.७४	१,९९५.६९	२,०५८.७८



111th Annual Report for the Year 2021-2022

Address by Hon. Administrator

Dear Shareholders,

I welcome you to the 111th Annual General Meeting of the Maharashtra State Co-operative Bank Ltd.

At the outset I would like to congratulate all the members of the Bank for achieving “Audit Class - A” for continuous last 10 years and I feel proud in announcing that for the first time in the history of the Bank, Business has achieved the level of ₹ 47,027 crore. Bank has maintained CRAR of 15.70% on 31 March 2022 as against the required CRAR of 9%. At the end of reporting period, Bank’s Net worth stood to ₹ 3,227 crore, Net Interest Income ₹ 1527 crore, Gross Profit ₹ 1399 crore, Operating Profit ₹1,387 crore and Net Profit of ₹ 603 crore.

During the reporting year Bank’s total number of members was 1926. Paid-up Share Capital of the Bank stood to ₹ 544.35 crore.

Banks Financial Performance as depicted below appears to be strong at the end of reporting period based on RBI / NABARD parameters :

Sr. No.	Particular	Criteria	Position of 31 st March 2022
1	CRAR	9%	15.70%
2	Net Worth	Minimum ₹ 1.00 lakh	₹ 3,227 Crore
3	% of Net Worth to Working Capital	Minimum 4%	10.81%
4	Yield on Assets	Higher the Better	8.60%
5	Cost of Funds	Lower the Better	3.32%
6	Net Interest Margin	3%	5.28%
7	Return on Assets	1%	2.02%
8	Provision to Coverage Ratio	70%	100.00%
9	Cost of Management	1.50%	0.71%
10	Per Employee Turnover	Higher the Better	₹ 65 Crore

Comparative financial position of our Bank with the major State Co-operative Banks in the Country as on 31st March, 2022 is as stated below :

(₹ in crore)

Sr. No.	Particulars	Maharashtra	Gujrat	Uttar Pradesh	Andhra Pradesh	Telangana
1	Share Capital	544.35	39.78	294.62	887.95	289.25
2	Reserves	5,482.36	998.32	848.47	1,144.39	625.33
3	Deposits	21,066.84	10,069.21	10,562.89	8,249.93	6,941.95
4	Borrowings	8,130.39	4,363.92	3,201.99	18,597.91	6,261.80
5	Investments	8,195.24	5,082.36	4,738.74	1,995.69	2,058.78



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

अ.क्र.	तपशील	महाराष्ट्र	गुजरात	उत्तर प्रदेश	आंध्रप्रदेश	तेलंगणा
६	कर्ज	२५,९६०.३५	७,७९२.७७	१०,०३१.१६	२२,३३७.६९	९,३३४.७६
७	नेटवर्थ	३,२२७.१०	८०६.८६	—	—	१,००७.४२
८	सीआरएआर	१५.७०%	१४.११%	—	१०.१५%	१०.५३%
९	नफा	६०२.८०	१०५.१७	५०.७०	१८३.६०	१०५.७७
१०	ग्रॉस एनपीए	१०.९६%	१.०१%	४.५४%	१.५१%	१०.४७%
११	नेट एनपीए	०.००%	०.००%	०.००%	०.४३%	०.००%

जिल्हा बँकांसाठी राज्य बँकेची भूमिका :

राज्य बँकेने जिल्हा बँकांच्या मागणीनुसार पात्र शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणेस्तव स्वनिधी तसेच राष्ट्रीय बँकेच्या फेरकर्जाच्या माध्यमातून जिल्हा बँकांना निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्यातील एकूण ३१ जिल्हा बँकांपैकी शेती कर्ज मागणी केलेल्या पात्र २८ जिल्हा बँकांचा “वास्तव पीक कर्जवितरण कार्यक्रम” विचारात घेवून बँकेने सन २०२१-२२ करीता ₹ ८,८९१.९७ कोटीच्या अल्पमुदत (शेती) फेरकर्जमर्यादा मंजूर केल्या. सदर मर्यादीपोटी राष्ट्रीय बँकेने पात्र २५ जिल्हा बँकांना ₹ ६,४६४.२३ कोटीचे फेरकर्ज सवलतीच्या व्याजदराने मंजूर केले व त्यापोटी ₹ २२०.०५ कोटीची उचल राष्ट्रीय बँकेकडून अहवाल वर्षात करण्यात आली. फेरकर्जास पात्र २५ जिल्हा बँकांनी राज्य बँक मंजूर फेरकर्जाची ₹ ६,९८२.२२ कोटीची म्हणजेच ७८% उचल केली. सन २०२१-२२ मध्ये राष्ट्रीय बँकेच्या मंजूर फेरकर्ज मर्यादेवर राष्ट्रीय बँकेकडून उचली मिळेपर्यंत पीककर्ज सुरळीत सुरु राहणेस्तव राज्य बँकेने पात्र जिल्हा बँकांना स्वनिधीतून फेरकर्ज उपलब्ध करून दिले.

साखर कारखान्यांबाबतची राज्य बँकेची भूमिका :

राज्य बँकेचे राज्यातील साखर कारखान्यांच्या उभारणी, विस्तारीकरण तसेच आधुनिकीकरण इत्यादीसाठी अर्थसहाय्य करण्याचे धोरण आहे. राज्यातील १३८ साखर कारखान्यांनी विविध कर्ज योजनांचा लाभ आतापर्यंत घेतलेला आहे. अहवाल सालात एकूण ३६ साखर कारखान्यांना ₹ ६०४.३२ कोटीच्या अल्पमुदती तर ५६ साखर कारखान्यांना ₹ ६,०५७.०८ कोटीच्या खेळते भांडवली कर्जमर्यादा आपल्या बँकेकडून मंजूर करण्यात आल्या.

साखरेचे खुल्या बाजारातील दरामध्ये अस्थिरता कमी राहणेच्या दृष्टीने सन २०२१-२२ च्या गळीत हंगामामध्येही केंद्र शासनाने दि. १५ फेब्रुवारी, २०१९ पासून खुल्या बाजारातील साखरेचे किमान विक्री दर ₹ ३,१००/- निश्चित केले. त्यास अनुसरून सन २०२१-२२ या गळीत हंगामामध्येही राज्य बँकेने साखरेचा मूल्यांकन दर ₹ ३,१००/- प्रती क्विंटल व १५% दुरावा टेऊन उचल दर ₹ २,६३५/- प्रती क्विंटल कायम ठेवला आहे.

नागरी सहकारी बँका :

नागरी सहकारी बँका व राज्य बँक यांचे दृढ असलेले व्यावसायिक नाते अधिक समृद्ध करण्यासाठी राज्य बँकेने नागरी सहकारी बँकांसाठी धोरणात्मक निर्णय घेऊन नवीन कर्ज योजना आणल्या आहेत. नागरी बँकांकडील व्यवसाय वृद्धीसाठी सदर योजनांचा आढावा घेऊन त्यात बदल / सुधारणा केल्या.

दि. ३१ मार्च, २०२२ अखेर आपल्या बँकेमार्फत ७ नागरी बँका व १ जिल्हा बँक यांचे सहभागात व थेट एकूण ₹ २३२.३८ कोटी कॅश क्रेडिट कर्जमर्यादा व ७ नागरी बँकांच्या सहभागात ₹ २०३.४६ कोटी मध्यम व दीर्घ मुदती (प्रॉपर्टी) कर्ज मर्यादा मंजूर केल्या आहेत.

लाभांश :

बँकेच्या सभासदांना यावर्षी १०% इतका लाभांश देण्याची शिफारस करण्याचे बँकेने ठरविले आहे, ही आनंदाची बाब आहे.

सन २०२१-२२ मधील महत्वाच्या घडामोडी :

प्रशासक म्हणून कारकीर्दीत बँकेच्या आर्थिक स्थितीमध्ये सतत सुधारणा करून बँकेक क्षेत्रातील स्पर्धात्मक युगात सामाजिक बांधिलकीचे भान राखून टिकून प्रगती साध्य केली असून काही महत्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे -

- विदेश विनिमय विभागामार्फत या आर्थिक वर्षात एकूण फॉरेक्स व्यवहार ₹ ३,१९९.२३ कोटीचे झालेले



Sr. No.	Particulars	Maharashtra	Gujrat	Uttar Pradesh	Andhra Pradesh	Telangana
6	Loans	25,960.35	7,792.71	10,031.16	22,337.69	9,334.76
7	Net Worth	3,227.10	806.86	–	–	1,007.42
8	CRAR	15.70%	14.11%	–	10.15%	10.53%
9	Net Profit	602.80	105.17	50.70	183.60	105.77
10	Gross NPA	10.96%	1.01%	4.54%	1.51%	10.47%
11	Net NPA	0.00%	0.00%	0.00%	0.43%	0.00%

MStCB's contribution towards DCC Banks :

Bank has helped DCCBs' to finance eligible farmers, out of Own Funds as well as through NABARD's re-finance. Bank has sanctioned ₹ 8,891.97 crore ST (SAO) loan to 28 eligible DCCBs' out of 31 DCCBs' in the State for the year 2021-22, based on "Realistic Lending Programme". On account of these limits during reporting year, NABARD has sanctioned re-finance of ₹ 6,464.23 crore at concessional rates to 25 eligible DCCBs' and drawals of ₹ 220.05 crore have allowed. During FY 2021-22, MSCB has allowed drawals out of the Own Funds in order to support the time cycle of ST (SAO) loan. Eligible DCCBs' have availed refinance within the limits sanctioned by the MSCB of ₹ 6,982.22 crore which comes to 78%.

MStCB's view on Sugar Factories :

Your Bank provides credit facilities to sugar factories in the State for erection, expansion and modernisation etc. So far 138 sugar factories have been benefited. During the year under review, your Bank has sanctioned ₹ 604.32 crore Short Term Loan to 36 sugar factories and ₹ 6,057.08 crore working capital limits to 56 sugar factories.

To try and overcome the adversaries faced by sugar industry due to volatility in sugar prices in the market since 2021-22, Central Government had brought in the policy of Minimum Selling Rate (MSP) of ₹ 3,100/- per quintal of free sugar from 15th February, 2019. In sync with Government's decision, Bank assisted its sugar factories by allowing drawals at ₹ 2,635/- per quintal by keeping 15% margin considering the MSP.

Urban Co-operative Banks :

The Bank has very strong bond with the Urban Co-operative Banks and in order to nurture these relations further, Bank adopted new consortium credit policy. To increase the Business of Urban Co-operative Banks, regular review of policies has been taken and accordingly changes / improvement have been made.

Your Bank has sanctioned ₹ 232.38 crore cash credit limits under consortium and from its owned funds to 7 Urban Co-operative Banks and ₹ 203.46 crore Medium & Long Term (Property) loan limit under consortium to 9 Urban Co-operative Banks till the end of 31st March, 2022.

Dividend :

It has been decided that Bank shall pay 10% dividend from the profits pertaining to the financial year ended 31st March 2022.

Special Events, Achievements in the year 2021-22 :

As an Administrator, in the era of Cut-throat competition to remain competitive in banking sector certain objectives have been set to further consolidate and strengthen the financial position of the Bank, some of the important Events, Achievements highlighted are as under.

- During the Financial Year, International Banking Division (IBD) was transacted total Forex transaction to the



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

असून, त्यापैकी ₹ १५८.५४ कोटीचे आयात व ₹ ३,०१३.६९ कोटीचे निर्यात व्यवहार झालेले आहेत. निर्यात व्यवहारामध्ये प्रामुख्याने इंडियन शुगर एक्झिम कॉर्पोरेशन लि., नवी दिल्ली या संस्थेचे ₹ २,५५४.६२ कोटीचे साखर निर्यातीचे व्यवहार झालेले आहेत.

- बँकेचे सीबीएस सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यात आले असून बँकेच्या सर्व शाखा व प्रादेशिक कार्यालये सीबीएस ३.० वर कार्यरत आहेत. बँकेने नोव्हेंबर २०२१ मध्ये आयएसओ सर्टिफाईड कोलोकेटेड डाटा सेंटरवर सर्व डाटा मायग्रेट केला आहे. तसेच आगामी काळात बँक, जिल्हा बँका व अर्बन बँकांसाठी सायबर सिव्युरिटी ऑपरेशनची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. बँकेने आयएसओ नामांकन प्राप्त करण्यासाठी कार्यवाही चालू केली आहे.
- २०२१-२२ मध्ये आपल्या शिक्षण व संशोधन संस्था, वाशी व नागपूर केंद्र यांचेमार्फत एकूण १०१ प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या केंद्रामार्फत राज्य बँक ५७०, जिल्हा बँकेच्या ७६५, प्राथमिक सेवा संस्थांचे १०६३ व इतर संस्थांचे ९९५ अशा एकूण ३३९३ अधिकारी / कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच बँकेतील ३३ अधिकाऱ्यांना राज्यातील व राज्याबाहेर नामांकित प्रशिक्षण संस्थांमध्ये (बर्ड, लखनौ, नाबार्ड, आयआयबीएफ इत्यादी) बँकेमार्फत प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे.
- शासकीय थकहमीची रक्कम मिळावी यासाठी राज्य बँकेने, राज्य शासनाविरोधात मा. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथे दावा क्र. ३४४५ / २०११ दाखल केला होता. मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. १० जुलै, २०१८ रोजी अंतरीम आदेश पारित करून द्विसदस्यीय क्लेम समितीची नियुक्ती केली होती. सदर क्लेम समितीने शिफारस केल्यानुसार ₹ १,०४९.४१ कोटी इतकी रक्कम राज्य शासनाने राज्य बँकेस शासकीय थकहमीपोटी आदा करणेबाबत दि. २७ मार्च, २०१९ रोजी आदेश पारित केला. त्याप्रमाणे राज्य शासनाने दि. ०२ एप्रिल, २०१९ रोजी ₹ १००.०० कोटी, दिनांक ८ सप्टेंबर, २०१९ रोजी ₹ २२५ कोटी, दिनांक १ जानेवारी, २०२० रोजी ₹ २२५ कोटी, दिनांक ८ सप्टेंबर, २०२१ रोजी ₹ १०० कोटी व दिनांक २५ फेब्रुवारी, २०२२ रोजी ₹ ३९९.४१ कोटी असे एकूण रक्कम ₹ १,०४९.४१ कोटी राज्य बँकेस आदा केली आहे.
- वैयक्तिक / संस्थात्मक कर्जदारांकडील थकीत कर्जांच्या वसुलीसाठी राज्य बँकेने एकरकमी कर्ज परतफेड योजना २०२१ लागू केली होती. सदर योजनेस मा. वार्षिक सर्वसाधारण सभेची मान्यता प्राप्त झाली होती. सदर योजनेची अंतिम मुदत दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेरपर्यंत होती. योजनेअंतर्गत ३१ वैयक्तिक कर्जदार व ४ संस्थात्मक कर्जदारांनी प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी १० वैयक्तिक कर्जदार व २ संस्थात्मक कर्जदारांनी १००% तडजोड रकमेचा भरणे केला असून, सदर कर्जदारांकडून एकूण ₹ १,४८८.७१ लाख इतक्या तडजोड रकमेची वसुली झाली असून त्यांना ₹ ५७५.६२ लाखाची सबलत देण्यात आली आहे. उर्वरित २१ वैयक्तिक व २ संस्थात्मक कर्जदारांकडून तडजोड रकमेच्या वसुलीची कार्यवाही चालू आहे. सदर योजनेस दिनांक २८ फेब्रुवारी, २०२३ पर्यंत मुदतवाढ मिळणेसाठी मा. वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे विषय ठेवण्यात आला आहे.
- बँकेचा कारभार जास्तीतजास्त सभासदांभिमुख होण्यासाठी सर्व संबंधीत घटकांशी म्हणजेच साखर कारखाने, सुत गिरण्या, जिल्हा बँका, नागरी बँका, प्राथमिक कृषी संस्था, गृहनिर्माण संस्था इत्यादींशी बँकेने विविध चर्चासत्रांमधून संवाद साधण्याचा मानस आहे. अशा चर्चासत्रांमधून प्राप्त झालेल्या सूचनांवर अभ्यास करून आवश्यकतेनुसार धोरणांमध्ये बदल करण्याचीही भूमिका स्वीकारली आहे.

राज्याचे मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. सहकारमंत्री, मा. प्रधान सचिव तसेच मा. सहकार आयुक्त, मा. साखर आयुक्त आणि महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाबार्ड, सहकार क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्व यांनी दिलेल्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल मी आभारी आहे.

सन्माननीय भागधारकांनी बँकेच्या सक्षमतेवर सातत्याने दर्शविलेल्या विश्वासाबद्दल मी आपला आभारी आहे. बँकेच्या ग्राहकांनी बँकेस केलेल्या मौलीक सहकार्याबद्दल तसेच बँकेच्या सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांनी उद्दिष्टपूर्तीसाठी घेतलेल्या अपार मेहनतीबद्दलही मी त्यांचे आभार मानती व पुनःश्च सर्वांना धन्यवाद देऊन मी माझे मनोगत पूर्ण करती.

(विद्याधर अनास्कर)

प्रशासक



tune of ₹ 3,199.23 crore, of which ₹ 158.54 crore was import and ₹ 3,013.69 crore was export transactions. Export transactions mainly of Indian Sugar Exim Corporation Ltd; New Delhi with sugar exports amounting to ₹ 2,554.62 crore.

- Bank had upgraded the CBS software (OMNI 3.0 web version) till date all Branches and Regional Offices are upgraded. Bank had migrated all data in November, 2021 in ISO certified Colocated Data Centre. In near future Bank is implementing Cyber Security Operation Centre (C-SOC) and extending these services in DCCBs and UCBs. Bank has applied for ISO Certification.
- During 2021-22 Shikhar Training & Research Institute, Vashi & Nagpur center organized 101 training programmes. Training was imparted to 570 employees of MSC Bank, 765 of DCC Bank, 1063 of PACS & 995 of other institutes, totalling of 3393 officers / employees. As well as 33 officers of your Bank was deputed for online training in reputed institutions like BIRD-Lucknow, NABARD, IIBF etc.
- Bank has filed petition No. 3445 / 2011 against the State Government at Hon. Supreme Court, Delhi for invoked unconditional government guarantees. Hon. Supreme Court as per the final order dated 10th July, 2018 appointed two members Claims Committee. On the basis of report of the Claim Committee the Hon. Supreme Court has passed the order on 27th March, 2019 for payment of ₹ 1,049.41 crore to Bank towards invoked Government Guarantees. Accordingly, the State Government has remitted ₹ 100 crore on 02nd April, 2019, ₹ 225 crore on 8th September, 2019, ₹ 225 crore on 01st January, 2020, ₹ 100 crore on 8th September, 2021 and ₹ 399.41 crore on 25th February, 2022, totalling ₹ 1,049.41 crore.
- For recovery of overdue loan, Bank has framed "**Ekrakami Karj Paratfed Yojana 2021**" for borrowers (individual / Institutions) which was approving by Annual General Meeting. Under this scheme, 31 individual and 4 institutional borrowers have paid the 100% settlement amount, settlement total amount or ₹ 1488.71 lakh were paid by said borrowers and amount of ₹ 575.62 lakh has been sacrifice. Remaining 21 individual and 2 institutional borrowers were paying settlement amount. For approval of extension to said scheme till 28th February, 2027 has been placed before Annual General Meeting.
- In order to re-establish the strengthened business relations with constituents, Bank is maintaining rappo with all the concerned stakeholders like Sugar Factories, Spinning Mills, District Central Co-operative Banks, Urban Co-operative Banks, Primary Agricultural Co-operative Societies, Co-operative Housing Societies etc., through various Discussion Sessions / Meetings / Seminars etc.. Bank is received positive response through such sessions and constructive suggestions are considered appropriately within the frame work of laws in Bank policies.

I must acknowledge support and guidance extended by the Hon. Chief Minister, Hon. Deputy Chief Minister, Hon. Co-operation Minister, Hon. Chief Secretary of Co-operation, Hon. Commissioner Co-operation, Hon. Commissioner Sugar, Senior Officials of Maharashtra Govt., Reserve Bank of India, NABARD and eminent personalities in Co-operative Sector.

I thank all Hon. Shareholders for entrusting in me. I am also thankful to all Banks Customers for their valued support and trust and Employees for their tireless efforts towards achieving the goal and once again thank all before concluding my address.

Thank you.

(Vidyadhar Anaskar)
Administrator



वार्षिक अहवाल

सन्माननीय भागधारक,

(१) आर्थिक स्थितीचा गोषवारा

१. भाग भांडवल :

आपल्या बँकेची गत वर्षाअखेरील व अहवाल वर्षातील सभासद संख्या व भागधारणेचा तपशील खालीलप्रमाणे :

(₹ कोटीत)

सभासद प्रकार	२०२०-२१		२०२१-२२		२०२०-२१ चे तुलनेत वाढ / घट	
	सभासद संख्या	भाग-भांडवल (₹)	सभासद संख्या	भाग-भांडवल (₹)	सभासद संख्या	भाग-भांडवल (₹)
जिल्हा बँका	३१	१७९.६२	३१	१७९.६२	---	---
नागरी बँका	५११	११.५७	५०९	११.५६	(-) २	---
साखर कारखाने	१९२	२९४.२२	१९७	३११.६२	५	१७.३९
सूत गिरण्या	९०	७.१७	९०	७.१७	---	---
शिखर संस्था	४	०.३५	४	०.३५	---	---
प्रक्रिया संस्था	११९	१.७२	११९	१.७२	---	---
अन्य संस्था	९१०	७.९३	९१०	८.३३	---	---
व्यक्तीगत संस्था व इतर सभासद	५९	१६.३१	६६	२३.९८	७	७.६७
राज्य शासन	१	१००.००	---	---	(-) १	(-)१००.००
एकूण	१९१७	६१८.८९	१९२६	५४४.३५	९	(-) ७४.५३

आपल्या बँकेचे अधिकृत भाग भांडवल ₹ १०००.०० कोटीचे आहे. अहवाल वर्षामध्ये १२ नवीन सभासद व ३ राजीनामा दिलेले सभासद विचारात घेता एकूण सभासद संख्येत ९ ने वाढ झालेली आहे. भाग भांडवलात एकूण ₹ ७४.५३ कोटीची घट झालेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या दिनांक १९ जून, १९८१ रोजीच्या परिपत्रकानुसार शासनाची भाग रक्कम १० वर्षे पूर्ण झाल्यावर परत करण्याबाबत उल्लेख आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाचे ₹ १०० कोटी भाग भांडवल शासनास परत करण्यात आलेले आहे. त्यामुळे भाग भांडवलामध्ये घट झालेली आहे.

२. निधी :

अहवाल सालात आपल्या बँकेकडे ₹ ५,४८२.३६ कोटींचा एकूण निधी असून गत वर्षाच्या तुलनेत निधीमध्ये एकूण ₹ ८२८.७८ कोटीने वाढ झालेली आहे. त्यामध्ये वैधानिक गंगाजळी निधी ₹ ९१.१० कोटी, शेती पतस्थिरता निधी ₹ ७१.१७ कोटी, आयकर कायदा कलम ३६(१) (Viii) नुसार खास निधी ₹ ८१.७७ कोटी, संशयित व बुडीत कर्ज निधी ₹ २७५.५२ कोटी, ८.५% बुडित व संशयित कर्ज निधी आयकर कायदा ३६(१)(Viii) (अ) ₹ ११०.४८ कोटी, सर्वसाधारण राखीव निधी ₹ ११६.०६ कोटी, गुंतवणूक घसारा निधी ₹ ४३.३९ कोटी, गुंतवणूक चढउतार निधी ₹ ५०.०० कोटी व इमारत निधी ₹ ०.३९ कोटी अशी एकूण ₹ ८३९.८८ कोटीने वाढ झाली आहे. तर स्थावर मालमत्तेच्या पुनर्मुल्यांकन निधीवर घसारा आकारणीमुळे ₹ ११.१० कोटीची घट झाली आहे.

३. टेवी :

मार्च २०२१ च्या तुलनेत मार्च २०२२ अखेर आपल्या बँकेच्या टेवीमध्ये ₹ ७५९.२२ कोटीने वाढ झाली असून, एकूण टेवी ₹ २१,०६६.८४ कोटी आहेत. प्रामुख्याने जिल्हा बँकांच्या टेवीत एकूण ₹ ५३१.३० कोटी, संस्थांच्या टेवीत ₹ २७५.२८



Annual Report

Dear Shareholders,

(1) Resume of Financial Position

1. Share Capital :

Comparative position of Bank's Members & their shareholding is as under :

(₹ in crore)

Types of Members	2020-21		2021-22		Increase / Decrease Over 2020-21	
	No. of Members	Share Capital (₹)	No. of Members	Share Capital (₹)	No. of Members	Share Capital (₹)
District Banks	31	179.62	31	179.62	---	---
Urban Co-op. Banks	511	11.57	509	11.56	(-) 2	---
Sugar Mills	192	294.22	197	311.62	5	17.39
Spinning Mills	90	7.17	90	7.17	---	---
Apex Societies	4	0.35	4	0.35	---	---
Processing Societies	119	1.72	119	1.72	---	---
Others Societies	910	7.93	910	8.33	---	---
Individual Institutions and others	59	16.31	66	23.98	7	7.67
State Government	1	100.00	---	---	(-) 1	(-) 100.00
Total	1917	618.89	1926	544.35	9	(-) 74.53

The Authorised Share Capital of the Bank is ₹ 1,000.00 crore. During the year under review, due to enrolment of 12 new members and 3 resignations and net decrease of 9 members in total membership. The Share Capital has decreased during the period by ₹ 74.53 crore. As per circular of Govt. of Maharashtra dated 19th June, 1981, Share Capital of State Government has to be refunded after completion of 10 years. Accordingly Share Capital of ₹ 100 crore has been refunded to Govt. of Maharashtra. Due to which there was decrease in Share Capital.

2. Reserves

During the year under review, your bank's Reserves and Surplus Fund has increased by ₹ 828.78 crore & stood at ₹ 5,482.36 crore. There was an increase in Statutory Reserves by ₹ 91.10 crore, Agriculture Credit Stabilisation Fund by ₹ 71.17 crore, Special Reserve under section 36 (i) (viii) of Income Tax Act by ₹ 81.77 crore, Bad & Doubtful reserve by ₹ 275.52 crore, 8.5% Bad & Doubtful Debts Reserves u/s 36(1)(viia) by ₹ 110.48 crore, General Reserves by ₹ 116.06 crore, Investment Depreciation Reserve by ₹ 43.39 crore, Investment Fluctuation Reserve by ₹ 50.00 crore and Building Fund by ₹ 0.39 crore aggregating to ₹ 839.88 crore. Whereas there was decrease in Revaluation Reserve by ₹ 11.10 crore due to depreciation.

3. Deposits:

As compared to previous financial year, there is increase of ₹ 759.22 crore in deposits which stood at ₹ 21,066.84 crore as on 31st March, 2022. This is mainly due to increase in deposits of DCC Banks by



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

कोटीने व व्यक्तीगत ठेवीत ₹ १३.६८ कोटीने वाढ झालेली आहे. तर नागरी बँकांच्या ठेवीत ₹ ६१.०४ कोटीने घट झाली आहे. अहवाल सालात बँकेने एकूण ५ वेळा बँकेच्या ठेवीवरील व्याजदरात सुधारणा / बदल केले असून व्याजदर स्पर्धात्मक ठेवण्यात आले होते.

४. घेतलेली कर्जे :

(₹ कोटीत)

कर्ज प्रकार	२०२०-२१	२०२१-२२	२०२०-२१ चे तुलनेत वाढ / घट
(अ) राष्ट्रीय बँकेकडून	८,२८०.१६	८,१३०.३९	(-) १४९.७७
अल्पमुदत शेती फेरकर्ज	५,०९९.८७	४,१२३.५७	(-) ९७६.३०
मध्यममुदत फेरकर्ज	३,१६३.३०	३,९९८.२४	८३४.८४
रुपांतरित फेरकर्ज	१५.१५	७.५८	(-) ७.५७
दीर्घमुदत फेरकर्ज	१.८४	१.००	(-) ०.८४
(ब) राज्य शासन व इतर	३.३१	०.००	(-) ३.३१
एकूण (अ+ब)	८,२८३.४७	८,१३०.३९	(-) १५३.०८

गतवर्षीच्या तुलनेत अहवाल सालात बाहेरील कर्जांमध्ये ₹ १५३.०८ कोटीने घट झालेली असून दि. ३१ मार्च २०२१ अखेर एकूण घेतलेली कर्जे ₹ ८,१३०.३९ कोटी इतकी आहेत. यात प्रामुख्याने राष्ट्रीय बँकेकडून घेतलेल्या ₹ ८,१३०.३९ कोटी कर्जांचा समावेश आहे. अल्पमुदत फेरकर्जांशिवाय अहवाल वर्षात राष्ट्रीय बँकेस आपल्या बँकेकडून गुंतवणूक स्वरूपाच्या (LT-RCF अंतर्गत) मध्यममुदत फेरकर्जांपोटी ₹ ३,९९८.२४ कोटी व रुपांतर / पुनर्गठन व्यवहारापोटी ₹ ७.५७ कोटी इतकी कर्ज देणेबाकी आहे. बँक देयबाकीचे हप्ते नियमित वेळेत भरणा करीत असते.

५. दिलेली कर्जे :

गतवर्षीच्या तुलनेत अहवाल सालात दिलेल्या कर्जात ₹ २,६६५.८२ कोटी इतकी भरीव वाढ झाली आहे. दि. ३१ मार्च २०२२ अखेर एकूण दिलेली कर्जे ₹ २५,९६०.३५ कोटी आहेत. प्रामुख्याने लॉग टर्म रुरल क्रेडिट फंड (एलटीआरसीएफ) फेरकर्जात ₹ १,३२४.८२ कोटी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला ₹ १,९६६.६७ कोटी व भारतीय अन्न महामंडळाला दिलेल्या कर्जात ₹ ५०० कोटीने वाढ झालेली आहे. अहवाल वर्षाअखेर दिलेल्या कर्जावरील व्याजापोटी एकूण ₹ २,०८९.९८ कोटी प्राप्त झाले असून गतवर्षीपेक्षा यामध्ये ₹ ४५१.४८ कोटीने वाढ झालेली आहे.

६. गुंतवणूक व्यवहार :

दि. ३१ मार्च २०२२ अखेर बँकेची तरत्या जिंदगीसाठी गुंतवणूक, मान्यता प्राप्त केंद्र सरकार व राज्य सरकारच्या कर्ज रोख्यांमध्ये (लॅप सह) तर अतिरिक्त निधीची गुंतवणूक नॉन एसएलआर बॉण्डस् व सहकारी संस्थांच्या भागांमध्ये अशी एकूण गुंतवणूक ₹ ८,१९५.२४ कोटी (पुस्तकी मुल्य) आहे. तर आंतर बँक मुदत ठेवीमध्ये ₹ २६६.९२ कोटीची गुंतवणूक आहे.

७. खेळते भांडवल :

गतवर्षीच्या तुलनेत अहवाल सालात आपल्या बँकेच्या खेळते भांडवलामध्ये ₹ १,६६३.०३ कोटी इतकी वाढ झाली असून दि. ३१ मार्च, २०२२ अखेरिले खेळते भांडवल ₹ ३६,३६६.७१ कोटी इतके आहे.

८. नफ्याचे विवेचन :

अहवाल वर्षात आपल्या बँकेचे नक्त व्याज उत्पन्न ₹ १,५२६.९२ कोटी आहे, तर इतर उत्पन्न ₹ ८९.१६ कोटी असून यात प्रामुख्याने १) अतिरिक्त थकित जुने व्याज व एफसीआय तरतूद ₹ ९.३३ कोटी, २) कमिशन व विनिमय व्यवहारातून ₹ २९.५६ कोटी, ३) रोखे विक्रीतील नफा ₹ ३९.३५ कोटी, ४) निर्लेखित केलेल्या कर्जांची वसुली ₹ २.३४ कोटी व ५) अन्य इतर उत्पन्न ₹ ८.५८ कोटींचा समावेश आहे. अहवाल वर्षातील नक्त व्याज व इतर उत्पन्नापोटी प्राप्त



₹ 531.30, Institutions by ₹ 275.28 crore and Individuals by ₹ 13.68 crore. There is decrease in deposits of ₹ 61.04 crore in Urban Banks. During the year Bank has revised interest rates of Deposits on 5 occasions and kept them competitive.

4. Borrowings :

(₹ in crore)

Type of Loan	2020-21	2021-22	Change over 2020-21
(A) From NABARD	8,280.16	8,130.39	(-) 149.77
ST (Agri) Loans	5,099.87	4,123.57	(-) 976.30
Medium Term Refinance	3,163.30	3,998.24	834.84
Conversion Loan	15.15	7.58	(-) 7.57
LT Refinance	1.84	1.00	(-) 0.84
(B) State Govt. & Other	3.31	0.00	(-) 3.31
Total (A) + (B)	8,283.47	8,130.39	(-) 153.08

There has been decrease of ₹ 153.08 crore in total borrowings as compared to the previous year which stood at ₹ 8,130.39 crore as on 31st March, 2022. Borrowings mainly includes borrowing from NABARD of ₹ 8,130.39 crore under refinance ST (Agri) loans. Besides, ST (Agri) Loans during the year under review, there is an outstanding of ₹ 3,998.24 crore under NABARD Refinance Investment Credit (under Long Term Rural Credit Fund) and ₹ 7.58 crore under Conversion / Rephasement Loan which is payable to NABARD. Your Bank is regular in repayment of due refinance loan instalments to NABARD.

5. Loans & Advances:

There was increased by ₹ 2,665.82 crore in Loans & Advances which stood at ₹ 25,960.35 crore as on 31st March, 2022 as compared to the previous year. The increase in Loan outstanding mainly attributed due to increase in Investment Credit (under Long Term Rural Credit Fund) ₹ 1,324.82 crore, Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd. (MSEDCL) by ₹ 1966.67 crore and Food Corporation of India (FCI) loan by ₹ 500 crore. During the year under review Bank has earned ₹ 2,089.98 crore as interest income on Loans & Advances which is decreased by ₹ 451.48 crore as compared to last year.

6. Investments :

Bank invested its funds, in Central and State Government Securities (including LAF) for SLR purpose and excess funds were invested in Non SLR Bonds, shares of other Co-operative Institutions. Thus Bank's total Investments stood to the tune of ₹ 8,195.24 crore (Book Value). Investments in interbank deposits stood to ₹ 266.92 crore.

7. Working Capital :

During the financial year, Working Capital increased by ₹ 1,663.03 crore as compared to previous year and stood to ₹ 36,366.71 crore as on 31st March, 2022.

8. Profit Analysis :

During the year under review, your bank's Net Interest Income was ₹ 1,526.92 crore and other Income was ₹ 89.16 crore. Other Income mainly consisted of reversal of excess. 1) Overdue Interest Reserve and FCI provision by ₹ 9.33 crore, 2) Commission and Exchange income by ₹ 29.56 crore, 3) Profit on sale of Govt. Securities ₹ 39.35 crore, 4) Bad Debts previously written-off now recovered ₹ 2.34 crore,



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

₹ १,६१६.०८ कोटीमधून कर्मचाऱ्यांवरील व इतर व्यवस्थापन खर्च ₹ २१२.४० कोटी, शासकीय कर्जरीख्यावरील अॅमोरटाईज प्रिमियम ₹ २.३८ कोटी व रोखे विक्रीतील तोटा ₹ २.७१ कोटी असे एकूण ₹ २१७.४९ कोटी वजा जाता आपल्या बँकेस दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेर ढोबळ नफा ₹ १,३९८.५९ कोटी इतका प्राप्त झाला आहे. अनुत्पादीत कर्जखात्यापोटी ₹ ३८६.०० कोटी, गुंतवणूक चढ-उतार निधीपोटी ₹ ४३.४० कोटी, उत्तम जिंदगीपोटी ₹ १०.०० कोटी, आयकर कायदा कलम ३६(१) (viii) नुसार खास निधी ₹ ८१.७७ कोटी, इतर मालमत्तापोटीची तरतूद ₹ २६.०० कोटीची तरतूद अहवाल वर्षात करावी लागली. स्थगित कर उत्पन्न ₹ ५०.७२ कोटी, आयकर भरणा ₹ २९९.३४ कोटी वजा जाता अहवाल वर्षाअखेर नक्त नफा ₹ ६०२.८० कोटी इतका राहिला आहे.

अहवाल वर्षात दिलेल्या कर्जावरील व गुंतवणूकीपोटी मिळालेले उत्पन्न, स्वीकारलेल्या ठेवी व घेतलेल्या कर्जावर आदा केलेल्या व्याजाचा तसेच नफ्याचा तुलनात्मक तपशील पुढीलप्रमाणे.

तपशील	दि. ३१ मार्च, २०२१ अखेर	दि. ३१ मार्च, २०२२ अखेर
सरासरी खेळते भांडवल	३३१५१.६०	२९,८५८.३८
एकूण मिळालेले व्याज	२२६३.९६	२,५६७.६९
एकूण दिलेले व्याज	१४०३.१८	१,०४०.७७
नक्त व्याज उत्पन्न	८६०.७८	१,५२६.९२
व्याज व्यतिरिक्त उत्पन्न	१२३.७८	९१.०१
एकूण उत्पन्न	९८४.५६	१,६१७.९३
वजा : १) कर्मचाऱ्यांवरील खर्च	१२४.४२	१४७.३५
२) इतर व्यवस्थापन खर्च	८०.४८	६६.८९
३) इतर खर्च (अॅमोरटाईज प्रिमियम, लॉस ऑन सेल व मॅन्च्युरिटी ऑफ सिन्च्युरिटीज)	४.०४	५.१०
ढोबळ नफा	७७५.६२	१,३९८.५९
अधिक : स्थगित कर उत्पन्न / (-) खर्च	३४.४६	५०.७२
वजा : १) तरतूदी	२५५.०६	५४७.१७
२) आयकर	१९०.६१	२९९.३४
निव्वळ नफा	३६४.४१	६०२.८०

९. लाभांश :

बँकेच्या सभासदांना यावर्षी १०% इतका लाभांश देण्याची शिफारस करण्याचे बँकेने ठरविले आहे, ही आनंदाची बाब आहे.

१०. नफा व त्याची विभागणी :

ठेवी व घेतलेली कर्जे यावरील दिलेले व्याज, व्यवस्थापन खर्च, आयकर व इतर बाबीवरील तरतूदी वजा जाता व गतवर्षीचा शिल्लक नफा विचारात घेता एकूण शिल्लक नफा ₹ ६०२,७९,८२,७२९.१२ ची विभागणी परिशिष्ट '१' प्रमाणे व्हावी, अशी मा. प्रशासक यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेस शिफारस केली आहे.



5) Other miscellaneous income by ₹ 8.58 crore. After deducting the Management Expenses of ₹ 212.40 crore, Amortised Premium by ₹ 2.38 crore and Loss on Sale of Securities ₹ 2.71 crore, i.e. aggregating to ₹ 217.49 crore from the total income of ₹ 1,616.08 crore, your bank has recorded a Gross Profit of ₹ 1,398.59 crore. Out of this, adjusting to statutory provisions of 1) Bad & Doubtful Reserve of ₹ 386.00 crore, 2) Investment Depreciation Reserve of ₹ 43.40 crore, 3) Contingent provision against Standard Assets of ₹ 10.00 crore, 4) Special Reserve as per Income Tax Act u/s 36(1)(viii) of ₹ 81.77 crore, 5) Other Assets of ₹ 26.00 crore, 6) Deferred Tax Income ₹ 50.72 crore and after Income Tax of ₹ 299.34 crore, your bank has earned a Net Profit of ₹ 602.80 crore by the end of financial year, under review.

Comparison of Income & Expenses with previous year is as below :

(₹ in Crore)

Particulars	For the year ending 31 March, 2021	For the year ending 31 March, 2022
Average Working Fund	33,151.60	29,858.38
Total Interest earned	2,263.96	2,567.69
Total Interest paid	1,403.18	1,040.77
Net Interest Income	860.78	1,526.92
Other Income	123.78	91.01
Total Income	984.56	1,617.93
Less : 1) Staff Expenses	124.42	147.35
2) Other Managerial Expenses	80.48	66.89
3) Other Expenses (Amortised Premium, Loss on Sale & Maturity of Securities)	4.04	5.10
Gross Profit	775.62	1,398.59
Add : Income / (-) Expenditure from Deferred Tax	34.46	50.72
Less : 1) Provisions	255.06	547.17
2) Income Tax	190.61	299.34
Net Profit	364.41	602.80

9. Dividend :

The Bank has pleasure to recommend 10% dividend to the Hon. Shareholders for this year.

10. Net Profit & its apportionment :

Considering payment of Interest on Deposits & Borrowings, Management Expenses, Income Tax, other provisions and taking into account balance of profit of previous year, the Hon. Administrator recommends the Hon. General Body for the apportionment of Net Profit of ₹ 602,79,82,729.12 as suggested in Annexure - 1 enclosed herewith.



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

(२) कर्ज :

२.१. शेती कर्ज :

अ) जिल्हा बँका :

(i) अल्प मुदत शेती कर्ज :

राज्यातील एकूण ३१ जिल्हा बँकांपैकी शेती कर्ज मागणी केलेल्या पात्र २८ जिल्हा बँकांचा “वास्तव पीक कर्जवितरण कार्यक्रम” विचारात घेवून बँकेने सन २०२१-२२ करीता ₹ ८,८९९.९७ कोटीच्या अल्पमुदत (शेती) फेरकर्जमर्यादा मंजूर केल्या. सदर फेरकर्ज मर्यादापोटी राष्ट्रीय बँकेने पात्र २५ जिल्हा बँकांना ₹ ६,४६४.२३ कोटीचे फेरकर्ज सबलतीच्या व्याजदराने मंजूर केले व त्यापोटी अहवाल वर्षात दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेर ₹ २२०.०५ कोटीची उचल करण्यात आली. सन २०२१-२२ मध्ये राष्ट्रीय बँकेच्या मंजूर फेरकर्ज मर्यादेवर राष्ट्रीय बँकेकडून उचली मिळेपर्यंत पीककर्ज सुरळीत सुरु राहणेस्तव राज्य बँकेने स्वनिधीतून जिल्हा बँकांना फेरकर्ज उपलब्ध करून दिले, जिल्हा बँकांनी राज्य बँक मंजूर फेरकर्जाची ₹ ६,९२८.२२ कोटीची म्हणजेच ७८% उचल केली. मार्च २०२२ अखेर २४ जिल्हा बँकांकडे ₹ ६,२६४.३४ कोटी येणेबाकी असून उस्मानाबाद जिल्हा बँकेकडे ₹ ७.९७ कोटीची देय तारखेनुसार थकबाकी झाली आहे.

अहवाल सालात राज्य बँकेने २४ जिल्हा बँकांना ₹ ६,०९३.४० कोटीच्या अतिरिक्त अल्पमुदत (शेती) फेरकर्ज मर्यादा मंजूर केल्या. त्यापोटी राष्ट्रीय बँकेने ₹ ६,०६७.३५ कोटीची फेरकर्ज मर्यादा मंजूर केली. अतिरिक्त अल्पमुदत (शेती) धोरणांतर्गत जिल्हा बँकांनी ₹ ३,६८५.३० कोटीची उचल केली असून, राष्ट्रीय बँकेकडून ₹ ३,६४८.१२ कोटीच्या उचली प्राप्त झाल्या आहेत.

अहवाल वर्षात राज्य बँकेने ८ जिल्हा बँकांना एकूण ₹ ५६०.०० कोटीच्या (Special liquidity facility - २) अल्पमुदत (शेती) फेरकर्ज मर्यादा मंजूर केल्या होत्या, त्यापोटी राष्ट्रीय बँकेने राज्य बँकेस ₹ ५६०.०० कोटी मंजूर केले व जिल्हा बँकांनी ₹ ५६०.०० कोटीची उचल केली.

(ii) अल्पमुदत (इतर) :

सन २०२१-२२ साठी अल्पमुदत (इतर) कर्जासाठी राष्ट्रीय बँकेने त्यांच्या दिनांक २८ एप्रिल, २०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये धोरण प्रसूत केले आहे. जिल्हा बँकांनी फेरकर्ज मर्यादा मंजूर करणेस्तव प्रस्ताव सादर केलेले नसल्याने राज्य बँकेने सदर धोरणांतर्गत फेरकर्ज मर्यादा मंजूर केलेल्या नाहीत.

(iii) गुंतवणूक स्वरूपाचा मध्यम मुदत शेती कर्ज पुरवठा :

आपली बँक, राष्ट्रीय बँकेच्या फेरकर्ज उचल पात्रतेच्या निकषांची पूर्तता करीत असून, अहवाल वर्षात गुंतवणूक स्वरूपाच्या कर्जपुरवठा धोरणानुसार राष्ट्रीय बँक फेरकर्जास पात्र आहे. सन २०२१-२२ या अहवाल वर्षात कोल्हापूर, पुणे, सांगली, औरंगाबाद, परभणी, गडचिरोली, अहमदनगर, सातारा, रायगड व अकोला या १० जिल्हा बँकांना राष्ट्रीय बँकेच्या “लॉंग टर्म रुरल क्रेडिट फंड” (एलटीआरसीएफ) व नाबार्ड नॉर्मल अंतर्गत गुंतवणूक स्वरूपाच्या मुदती कर्जपुरवठ्यापोटी एकूण ₹ ३,०४९.३१ कोटीच्या फेरकर्ज मर्यादा मंजूर केल्या. औरंगाबाद, परभणी, रायगड व अकोला या जिल्हा बँका वगळता ६ जिल्हा बँकांनी ₹ २,२०५ कोटीच्या उचली केल्या असून, त्यापोटी जिल्हा बँकांच्यावतीने राष्ट्रीय बँकेकडून ₹ २,२०५ कोटीच्या उचली राज्य बँकेस प्राप्त झालेल्या आहेत.

दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेर अहवाल वर्षात जिल्हा बँकांकडे कर्जापोटी असलेली येणेबाकी ₹ ४,०१५.४० कोटी असून त्यापोटी राष्ट्रीय बँकेची देणेबाकी ₹ ३,९९५.८६ कोटी आहे.

(iv) रुपांतरीत कर्ज :

अहवाल वर्षात जिल्हा बँकांची मागणी नसल्याने राज्य बँकेमार्फत जिल्हा बँकांना मध्यम मुदत रुपांतर कर्जापोटी मर्यादा मंजूर करण्यात आलेल्या नाहीत.

(v) केंद्र शासन पुरस्कृत अनुदान योजना :

आपल्या बँकेने अहवाल वर्षात केंद्रशासन पुरस्कृत व राष्ट्रीय बँकेच्या विविध योजना राबविल्या असून, अहवाल वर्षात कृषि चिकित्सालय व कृषि व्यवसाय केंद्र (एसीएबीसी) योजनेंतर्गत ₹ ०.०६ कोटी, पोल्ट्री व्हेचर कॅपिटल फंड या योजनेंतर्गत ₹ ४.२० कोटी, एनएलएमसाठी ₹ ०.०३ कोटी अशी एकूण ₹ ४.२९ कोटी अनुदानाची रक्कम प्राप्त झाली असून सदर रक्कम संबंधित जिल्हा बँकांच्या अनुदान रिझर्व्ह फंड खाती जमा दिलेली आहे.



(2) Loans & Advances :

2.1 Agricultural Finance :

A) DCC Banks :

(i) ST (SAO) Loans :

During the year 2021-22 under review, MStCB had sanctioned refinance limit for Short Term (SAO) Credit of ₹ 8,891.97 crore to 28 DCC Bank. Based on "Realistic Lending Programme". NABARD has sanctioned refinance limit of ₹ 6,464.23 crore to 25 DCCBs as per criteria and ₹ 220.05 crore drawal has been given to MStCB during the year.

MStCB simultaneously extended refinance to eligible DCCBs from its owned funds sources, till the time it got refinance from NABARD & ensured smooth flow of ST (SAO) through DCCBs. Eligible DCCBs availed ₹ 6,928.22 crore drawal from MStCB i.e. 78% on their refinance limit. At the end of March 2022 DCCBs had of ₹ 6,264.34 crore outstanding with 24 DCCBs against ST(SAO) limit. ₹ 7.97 crore is overdues outstanding from Osmanabad DCC Bank.

Additional ST(SAO) Refinance Limit amounting to ₹ 6,093.40 crore has been sanctioned to 24 DCCBs, against this limit NABARD sanctioned Limit of ₹ 6,067.35 crore. Under Additional ST (SAO) DCCBs availed drawal of ₹ 3,685.30 crore & NABARD has released ₹ 3,648.12 crore against the sanctioned limit.

During the year 2021-22 Special Liquidity Facility (SLF) limit of ₹ 560.00 crore has been sanctioned to 8 DCCBs. Against NABARD limit of ₹ 560.00 crore and SLF – 2 drawal availed by 8 DCCBs of ₹ 560.00 crore and MStCB availed drawal of ₹ 560.00 crore from NABARD.

(ii) Short Term (Other) :

NABARD Credit Policy of S.T. (Others) for 2021-22 dated 28 April, 2021 was circulated to all DCCBs. MStCB had not sanctioned any refinance limit to DCCBs due to non submission of refinance proposals from DCCBs.

(iii) Investment Credit :

As per NABARD refinance eligibility norms, MStCB is eligible for NABARD refinance under Investment Credit during the period under review 2021-22. During the year under review, MStCB has sanctioned Investment Credit Limit to 10 DCCBs viz. Kolhapur, Pune, Sangli, Aurangabad, Parbhani, Gadchiroli, Ahmednagar, Satara, Raigad, & Akola DCCBs under Long Term Rural Credit Fund (LTRCF) of NABARD for ₹ 3,049.31 crore. Except Aurangabad, Parbhani, Raigad & Akola DCC Bank, 6 DCCB's availed drawals of ₹ 2,205 crore and MStCB had availed refinance of ₹ 2,205 crore against the limit sanctioned.

The refinance outstanding with DCC Banks at the end of March 2022 stood at ₹ 4,015.40 crore. Out of which NABARD outstanding is of ₹ 3,995.86 crore.

(iv) Conversion of Loans :

MStCB had not sanctioned Medium Term Conversion Refinance Limit to DCCBs, as no proposals received from DCCBs.

(v) Central / State Government Sponsored Schemes :

MStCB has implemented various schemes sponsored by Central Government & NABARD. During the year under review, subsidy of ₹ 0.06 crore under DEEDS, under Poultry Venture Capital Fund Scheme ₹ 4.20 crore and ₹ 0.03 crore for NLM. Total subsidy of ₹ 4.29 crore received from NABARD and disbursed to beneficiaries through DCCBs.



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

(vi) केंद्र व राज्य शासन व्याज परतावा :

अहवालवर्षात अल्पमुदत (शीती) पीक कर्जपुरवठ्यावरील सन २०१९-२० व २०२०-२१ या वर्षाची २% व ३% प्रमाणे “अतिरिक्त व वार्षिक व्याज परतावा” रक्कम ₹ ६०९.५७ कोटीचे प्रस्ताव दिनांक ३० डिसेंबर, २०२१ रोजी राष्ट्रीय बँकेस सादर केले असून त्यापैकी ₹ ५७५.३७ कोटी रक्कम अद्याप राष्ट्रीय बँकेकडून प्राप्त झाली नाही.

(vii) प्राथमिक सेवा सहकारी कृषी पतसंस्थांना बहुउद्देशिय संस्था म्हणून परिवर्तन करणेची राष्ट्रीय बँकेची विशेष फेरकर्म योजना :

राष्ट्रीय बँकेने प्राथमिक सेवा सहकारी कृषी पतसंस्थांना बहुउद्देशिय संस्था म्हणून परिवर्तन करणेची राष्ट्रीय बँकेची विशेष फेरकर्म योजना प्रसारीत केली असून या योजनेंतर्गत १७ जिल्हा बँकांकडून १७५ वि. का. संस्थांचे एकूण ₹ ६१.७१ कोटीचे प्रकल्प खर्चाचे प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी १४७ प्रस्तावांना राष्ट्रीय बँकेने ₹ ३६.०३ कोटीच्या फेरकर्म मर्यादा मंजूर केल्या आहेत.

(viii) पगारदार नोकऱ्यांच्या संस्थांची कर्जे :

अहवाल वर्षात आपल्या बँकेने उस्मानाबाद, जालना व परभणी या ३ जिल्हा बँकांना स्वनिधीतून पगारदार नोकऱ्यांच्या संस्थांना त्यांनी केलेल्या कर्जपुरवठ्यापोटी ₹ ९४.४९ कोटीचे फेरकर्म मंजूर केले असून मार्च २०२२ अखेर उस्मानाबाद जिल्हा बँकेकडे ₹ १९.४९ कोटीची येणेबाकी असून, इतर कर्जखाती नियमित आहेत.

(ix) प्राथमिक सेवा सहकारी संस्थांचे संगणकीकरण :

दिनांक ३१ मार्च, २०२१ अखेर राज्यातील प्राथमिक सेवा सहकारी संस्थांची संख्या २०९९५ असून, त्यापैकी ६,०६४ संस्थांचे संगणकीकरण झालेले आहे. राज्यातील सर्व प्राथमिक सेवा सहकारी संस्थांचे संगणकीकरण करणेसाठी केंद्र शासनाचे राष्ट्रीय बँकेचे माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. अहवाल वर्षात यानुषंगाने चार सभांचे आयोजन करण्यात आले होते.

(x) रुवे केसीसी कार्ड्स :

दिनांक ३१ मार्च, २०२१ अखेर केसीसी कार्डची एकूण संख्या ४०३५१५७ (अंदाजित) असून त्यापैकी २७८८७११ रुवे केसीसी कार्ड्सचे वाटप जिल्हा बँका स्तरावरून करण्यात आले आहे.

(xi) राज्यस्तरीय बँकर्स कमिटी सभा (एसएलबीसी) :

बँक ऑफ महाराष्ट्र निमंत्रक असलेल्या स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी सभेमध्ये (SLBC) अहवाल सालात सहकारी बँकांच्या खरीप व रब्बी पीक कर्जांचे उद्दिष्ट ₹ २०,५८४.१९ कोटी निश्चित करण्यात आले होते.

अहवाल वर्षात या समितीच्या एकूण ५ सभा संपन्न झाल्या. या सभांद्वारे राज्यातील सर्व बँकांच्या पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्ट पूर्ततेचा तसेच इतर कर्जांचा आढावा घेणेत आला.

२.२ बिगर शीती कर्जे :

अ) नागरी सहकारी बँका :

आपल्या बँकेमार्फत नागरी सहकारी बँकांना खेळते भांडवलासाठी कॅश क्रेडिट कर्ज मर्यादा, कार्यालयीन इमारतीची जागा खरेदीसाठी, शाखेतील अंतर्गत फर्निचरसाठी, गृहकर्जावर फेरगृहकर्ज, संगणकीकरणासाठी कर्ज, सहभागातून कर्ज पुरवठा, शासकिय कर्जरीख्यांच्या तारणावर ‘जास्वंदी’ अधिकर्ष कर्ज मर्यादा, नागरी बँकांचे हमीवर राज्य बँकेमार्फत कर्ज मर्यादा मंजूर करण्यात येतात.

दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेर राज्य बँकेमार्फत ७ नागरी बँका व १ जिल्हा बँक यांचे सहभागात १४ कर्जदार संस्थांना ₹ २२५.४८ कोटी व एका नागरी बँकेस थेट ₹ ६.९० कोटी कॅश क्रेडिट कर्ज मर्यादा मंजूर असून, त्यापोटी एकूण ₹ २१४.५४ कोटी येणेबाकी आहे. ७ नागरी बँकांचे सहभागात १२ कर्जदार संस्थांना ₹ २०३.४६ कोटी मध्यम व दीर्घ मुदती (प्रॉपर्टी) कर्ज मर्यादा मंजूर असून, त्यापोटी ₹ १९६.७७ कोटी येणेबाकी आहे. ‘जास्वंदी’ अधिकर्ष कर्ज मर्यादेअंतर्गत शासकिय कर्जरीख्यांच्या तारणावर ९ नागरी सहकारी बँकांना ₹ १०२.०० कोटी कर्ज मर्यादा मंजूर असून त्यापोटी ₹ ५.९० कोटी येणेबाकी आहे.

सध्या ११ नागरी बँका अवसायनात असून त्यांच्याकडील एकूण थकबाकी ₹ १६१.५३ कोटी आहे. नागरी बँकाकडील थकबाकी वसुली अनुषंगाने कायदेशीर कारवाई सुरु आहे.



(vi) Central Govt. Sponsored Interest Subvention Scheme :

An interest subvention claim of ₹ 609.57 crore for the year 2019-20 & 2020-21 additional & regular respectively was submitted to NABARD on 30 December, 2021, out of which amount of ₹ 575.37 crore yet to be received.

(vii) NABARD Special Refinance Scheme for PACS to MSCS :

NABARD had circulated a Special Refinance Scheme for PACS to MSCS. Under this scheme we have received 175 proposals of ₹ 61.71 crore from 17 DCCBs, out of which NABARD has sanctioned refinance of ₹ 36.03 crore against 147 proposals.

(viii) Loans to Salary Earners Societies :

MStCB has extended refinance from own resources to 3 DCC Banks (Osmanabad, Jalna & Prabhani) against the Salary Earners Societies to the tune of ₹ 94.49 crore and outstanding against these loans stood at ₹ 19.49 crore as on 31 March, 2022.

(ix) Computerisation of Primary Agricultural Credit Societies :

As on 31 March, 2021 total number of PACS in Maharashtra were 20995 out of which 6064 PACS are computerised. NABARD has initiated efforts to computerise all the PACS in the state. Four meetings are organized by NABARD regarding PACS Computerisation during year.

(x) Rupay KCC Cards :

As on 31 March, 2021, total number of KCC Cards were 4035157, out of which, 2788711 Rupay KCC Cards were distributed by DCC Banks.

(xi) State Level Bankers' Committee Meeting (SLBC) :

The target of Kharip & Rabbi Crop Loan disbursement for Coop. Banks for year was fixed ₹ 20,584.19 crore in the State Level Bankers Committee (SLBC).

During the year 5 meetings are organized by SLBC.

2.2 Non-Agricultural Finance :

A) Urban Co-operative Banks :

Your Bank is providing various credit facilities / limits to Urban Co-operative Bank viz. Cash Credit Limits for working capital needs, Property Loan for office premises, Internal Furniture in the Branch, Refinance for Housing Loan. Loan for Computerisations, Consortium Finance, Jaswandi Loan Scheme, i.e. Loan on Non-SLR Securities etc.

For the year ended on 31 March, 2022 MStCB has sanctioned cash credit limit under consortium finance with 7 UCBs & 1 DCCB to 14 borrowers to the tune of ₹ 225.48 crore, and cash credit to 1 UCB to the tune of ₹ 6.90 crore against which total outstanding as on 31st March, 2022 was ₹ 214.54 crore. Term Loan sanctioned to 12 borrowers under consortium scheme with 7 UCBs to the tune of ₹ 203.46 crore against which outstanding as on 31 March, 2022 was ₹ 196.77 crore. Overdraft of ₹ 102.00 crore was sanctioned against Government Securities under "Jaswandi" Scheme to 9 Urban Co-operative Banks outstanding against the same was ₹ 5.90 crore.

There are 11 Urban Co-operative banks in liquidation with overdue total amount of ₹ 161.53 crore with UCBs. Legal action has been initiated to recover the overdue from these Urban Co-operative Banks.



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

ब) साखर कारखाने :

राज्य बँकेने राज्यातील साखर कारखान्यांच्या उभारणीसाठी, विस्तारीकरणासाठी तसेच आधुनिकीकरणासाठी अर्थसहाय्य करण्याचे धोरण सुरु ठेवले. राज्यातील १३८ साखर कारखान्यांनी विविध कर्ज योजनांचा लाभ आतापर्यंत घेतलेला आहे. अहवाल सालात एकूण ३६ साखर कारखान्यांना अल्प मुदती तर ५६ साखर कारखान्यांना खेळते भांडवली कर्जपुरवठा राज्य बँकेकडून करणेत आला आहे.

साखरेचे खुल्या बाजारातील दरामध्ये अस्थिरता कमी राहणेच्या दृष्टीने सन २०१८-१९ व सन २०१९-२० च्या गळीत हंगामामध्ये केंद्र शासनाने दिनांक १५ फेब्रुवारी, २०१९ पासून खुल्या बाजारातील साखरेचे किमान विक्री दर ₹ ३१००/- प्रती किंवल निश्चित केला असून त्यामध्ये बदल केलेला नाही. त्यास अनुसरून सन २०२१-२२ या गळीत हंगामामध्येही राज्य बँकेने साखरेचा मूल्यांकन दर ₹ ३१००/- प्रती किंवल आणि उचल दर ₹ २६३५/- प्रती किंवल कायम ठेवला.

(I) शर्करा मुदती कर्ज :

(i) सहकारी साखर कारखाने :

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात पर्जन्यमान चांगले झाल्याने ऊसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात राहिल या गृहीतकावर साखर कारखान्यांना मशिनरी आधुनिकीकरण / विस्तारीकरण, सहविज निर्मिती, डिस्टीलरी, इथेनॉल, तसेच टेकओव्हर इत्यादी साठी राज्य बँकेमार्फत मध्यम मुदती कर्ज मंजूर करण्याचे धोरण अवलंबविण्यात आले.

सन २०२१-२२ मध्ये साखर कारखान्यांना मुदती कर्ज मंजूर करण्यात आले . त्याचा तपशील खालीलप्रमाणे :

(₹ कोटीत)

अ.क्र.	कर्ज प्रकार	कारखान्यांची संख्या	मंजूर रक्कम
अ)	सहकारी साखर कारखाने		
१	मशिनरी आधुनिकीकरण / विस्तारीकरण	६	३२४.५०
२	मध्यम मुदत डिस्टीलरी	५	२१८.२८
	एकूण (अ)	११	५४२.७८
ब)	खाजगी साखर कारखाने		
१	मध्यम मुदत सहविज निर्मिती	२	५१.४८
२	मशिनरी आधुनिकीकरण/ विस्तारीकरण	५	४६२.३५
३	मध्यम मुदत डिस्टीलरी	३	२११.८८
	एकूण (ब)	१०	७२५.७१
	एकूण (अ + ब)	२१	१,२६८.४९

(ii) सॉफ्टलोन कर्ज योजना - २०१४ व २०१५ :

सहकारी / खाजगी कारखान्यांनी गाळप केलेल्या ऊसाची केंद्र शासनाने जाहीर केलेल्या एफ.आर.पी. नुसार प्रलंबित ऊस देयके भागविणेसाठी केंद्र शासनाने सॉफ्टलोन कर्ज योजना - २०१४ जाहीर केली. त्यावर एक वर्षासाठी १०% प्रमाणे व्याज अनुदान देण्याचे घोषित केले. त्याच धर्तीवर राज्य शासनाने सॉफ्टलोन कर्ज योजना - २०१५ जाहीर करून पुढील ४ वर्षासाठी मंजूर कर्जावर १०% प्रमाणे व्याज अनुदान देण्याचे घोषित केले. त्यास अनुसरून राज्य बँकेने सॉफ्टलोन कर्ज योजना - २०१५ तयार करून त्या अंतर्गत राज्य बँकेचा खेळते भांडवली कर्ज पुरवठा असलेल्या ३८ कारखान्यांना ₹ ३८६.७५ कोटीचे मुदती कर्ज मंजूर केले. त्यापैकी ३७ कारखान्यांकडे ३१ मार्च २०२२ अखेर ₹ २१.१८ कोटी येणेबाकी आहे.

(iii) सॉफ्टलोन कर्ज योजना २०१९ :

सहकारी / खाजगी कारखान्यांनी गाळप केलेल्या ऊसास केंद्र शासनाने जाहीर केलेल्या एफ.आर.पी. नुसार हंगाम



b) Sugar Factories :

Your Bank extended Credit Facilities to support the erection, expansion and modernization etc. of sugar factories in the state. So far 246 sugar factories have been benefited. During the year under review, your Bank has sanctioned working capital limits to 56 sugar factories and short term loan to 36 sugar factories.

With a view to reduce the volatility in the price of sugar in the open market the Central Government has fixed the minimum selling price at ₹ 3,100/- per quintal from 15th February, 2019. Accordingly, even in the crushing season of 2021-22, Bank has fixed the rate at ₹ 3,100/- per quintal and drawal at ₹ 2635/- per quintal.

(I) Term Loans:

(i) Co-operative Sugar Mills :

On the assumption that the availability will remain high due to good rainfall in the Financial Year 2021-22. Your Bank has adopted a policy of sanctioning medium-term loans to sugar mills for modernization of machinery / expansion, co-generation, distillery, ethanol and takeover etc.

Following types of loans were sanctioned in the year 2021-22 :

(₹ in Crore)

Sr. No.	Type of Loan	No. of SSKs	Sanctioned Amount
A)	Co-operative Sugar Factories		
1	Machinery Modernisation	6	324.50
2	Medium Term Distillery	5	218.28
	Total (A)	11	542.78
B)	Private Sugar Factories		
1	Medium Term	2	51.48
2	Machinery Modernisation	5	462.35
3	Medium Term Distillery	3	211.88
	Total (B)	10	725.71
	Total (A+B)	21	1,268.49

(ii) SOFT LOAN SCHEME – 2014 & 2015 :

Government of India introduced “Soft Loan Scheme - 2014” for payment of FRP dues to cane growers and announced interest subsidy of 10% for one year. On the same lines, the State Government introduced Soft Loan Scheme 2015 to provide interest subsidy of 10% on the loan sanctioned for the next 4 years. Accordingly your Bank has also introduced Soft Loan Scheme- 2015, under which term loans to the tune of ₹ 386.75 crore have been sanctioned to 38 factories who have availed working capital limits from Bank. Against which outstanding as on 31st March, 2022 was ₹ 21.18 crore with 37 factories.

(iii) “SOFT LOAN SCHEME – 2019” :

Government of India introduced “Soft Loan Scheme - 2019” for payment of FRP dues to cane growers of co-operative and private factories of season 2017-18 and 2018-19, an interest subsidy of 7.00% will



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

२०१७-१८ व २०१८-१९ मधील प्रलंबित ऊस देयके भागविणेसाठी केंद्र शासनाच्या सॉफ्टलोन कर्ज योजना - २०१९ अंतर्गत एक वर्षासाठी ७.००% प्रमाणे व्याज अनुदान प्राप्त होणार आहे. त्यास अनुसरून राज्य बँकेनेही “सॉफ्टलोन कर्ज योजना - २०१९” तयार करून ३ वर्ष मुदतीने राज्य बँकेच्या खेळते भांडवली कर्ज पुरवठा असलेल्या ५२ कारखान्यांना ₹ ८४४.३९ कोटीच्या कर्ज मर्यादा मंजूर केल्या. पैकी २ कारखान्यांनी उचल न केल्यामुळे उर्वरित ५० कारखान्यांकडे दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेर ₹ २६१.०७ कोटी येणेबाकी आहे.

(iv) आत्मनिर्भर कर्ज योजना :

कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे केंद्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे काही साखर कारखान्यांना आपला गाळप हंगाम लवकर आवरता घ्यावा लागला तर काहींनी तो तात्काळ बंद केला. लॉकडाऊन परिस्थितीमुळे शितपेयाचे कारखाने, हॉटेलस, गोळ्या, चॉकलेट बनविणारे छोटे मोठे कारखाने, मिठाईची दुकाने व साखरेवर अवलंबून असणारे तसेच साखरेचा उपयोग करणारे अनेक उद्योग बंद झाले. साखरेच्या व्यावसायिक वापराबरोबर दैनंदिन वापरावर मर्यादा येवून मागणी घटली. परिणामी, साखरेस बाजारातील मिळणारा भाव ₹ ३१००/- प्रती क्विंटल या हमी भावापेक्षा खाली उतरला. साखर विक्री होत नसल्याने साखर कारखान्यांची आर्थिक कोडी झाली.

उपरोक्त पार्श्वभूमीवर, सन २०२०-२१ हंगामासाठीच्या सुरुवातीस मशिनरीची देखभाल व दुरुस्ती (मेंटेनन्स) माहे जूनपासून सुरु करणे गरजेचे होते. ही देखभाल दुरुस्ती वेळेत झाली तरच कारखाने माहे ऑक्टोबर २०२० पासून सुरु करता येणे शक्य होते. याशिवाय पुढील हंगामासाठी ऊस तोडण्यासाठी ऊसतोड कामगारांना अॅडव्हान्स देणे, बैलगाडी व ट्रॅक्टर, ट्रक यांचेशी पुढच्या हंगामासाठी वाहतूक करार करणे गरजेचे होते.

सदर बाबींकरिता कारखान्यांना आर्थिक उपलब्धता साखर विक्रीतून होत असते. मात्र सदर कालावधीत साखरेची विक्री घटल्याने कारखान्यांच्या पूर्व हंगामी खर्चासाठी रक्कम उपलब्ध होत नव्हती त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला.

उपरोक्त बाबी विचारात घेऊन, कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनचे काळात कारखान्यांना आर्थिक मदतीचा हात देवून त्यांना आत्मनिर्भर होणेसाठी, राज्य बँकेची “आत्मनिर्भर कर्ज योजना” दिनांक १० जून, २०२० रोजीच्या परिपत्रकान्वये प्रसूत केली असून आत्मनिर्भर कर्जयोजनेतर्गत राज्य बँकेचा खेळते भांडवली कर्ज पुरवठा असलेल्या ३३ कारखान्यांना ₹ १,०५१.४४ कोटीच्या आत्मनिर्भर कर्ज मर्यादा मंजूर केल्या. पैकी ३२ कारखान्यांनी ₹ ९७४.२३ कोटीची उचल केली आहे. सदर मर्यादीपोटी दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेर ₹ ७७९ कोटीची येणेबाकी आहे.

(v) रिस्ट्रक्चर धोरण :

आजारी साखर कारखान्यांचे कर्ज पुनर्रचनेद्वारे पुनरुज्जीवन करणेसाठी सुधारित योजना दिनांक १४ डिसेंबर, २०२१ रोजी प्रसूत केली आहे. सदर योजने अंतर्गत एकूण ११ कारखान्यांचे कर्ज रिस्ट्रक्चर मंजूर करणेत आले असून त्यापैकी फक्त ३ कारखान्यांनी मंजूर पत्रातील अटी / शर्तीची पूर्तता वेळेत केली आहे. दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेर ₹ २५७.८४ कोटी कर्जाचे रिस्ट्रक्चर करणेत आले आहे.

(iii) खेळती भांडवली कर्जे :

(i) अल्पमुदती कर्जे :

साखर कारखान्यांना हंगाम २०२१-२२ मधील तोडणी व वाहतूकीच्या पुर्वहंगामी खर्च व इतर कारणांसाठी अल्प मुदत कर्ज धोरण दिनांक ०६ एप्रिल, २०२१ रोजी संमत केले. सदर धोरणांतर्गत मा. प्रशासक कर्ज सभेचे मान्यतेने हंगाम २०२१-२२ साठी अहवालवर्षात पात्र ३६ साखर कारखान्यांना ₹ ६०४.३२ कोटीच्या कर्ज मर्यादा जून २०२२ अखेरच्या मुदतीने मंजूर करण्यात आल्या. सदर मर्यादेवर साखर कारखान्यांनी ₹ ५७३.४८ कोटी उचल केली असून दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेर २० कारखान्यांकडे ₹ १०३.८८ कोटीची येणेबाकी आहे.

(ii) शासकीय थकहमीवरील अल्पमुदती कर्ज :

राष्ट्रीय बँकेच्या सी.एम.ए. अंतर्गत मार्गदर्शक सूचनांनुसार कारखान्यांचा एन.डी.आर. उणे असल्यास कर्ज पुरवठा करू नये असे निर्देश आहेत. अशा कारखान्यांना कर्ज पुरवठा करावयाचा झाल्यास शासनाची थकहमी घेवूनच कर्ज पुरवठा करणेत येतो. त्यानुसार राज्य बँकेने ६ कारखान्यांचा एन.डी.आर. उणे असल्याने शासनाची थकहमी घेवून सन २०१९-२० व सन २०२०-२१ साठी ₹ १७८.२८ कोटी अल्पमुदत कर्ज दिनांक ३० सप्टेंबर, २०२१ अखेरच्या मुदतीने मंजूर करून वितरित केले आहे. सदरची मुदत संपल्याने व कारखान्यांना शासकीय थकहमीपोटी मंजूर केलेल्या अल्पमुदत कर्जाची व्याजासह वसुली होवू शकत नाही. सदर कर्जापोटी दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेर ₹ १३०.४६ कोटीची थकबाकी आहे. यास्तव सदर कारखान्यांकडील कर्ज व व्याजाच्या वसुलीसाठी शासन थकहमी आवाहनीत करणेनुषंगाने शासनास दिनांक ०१ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या पत्रान्वये अवगत करणेत आले आहे.



be received for one year. Accordingly, your Bank has also introduced Soft Loan Scheme-2019, under which 3 years term loans have been sanctioned to the tune of ₹ 844.39 crore to 52 factories. Against which, outstanding as on 31st March, 2022 was ₹ 261.07 crore with 50 factories. 2 factories have not availed loan facility.

(iv) Atmanirbhar Karj Yojna :

Due to outbreak of the Covid-19 virus, Central Government has imposed lockdown due to which Sugar Factories in the State had to close their crushing season early and others had to shut down immediately. As a result of lockdown, many industries dependent on sugar had been closed including Soft Drink Factories, Hotels, Chocolate Factories and Sweet Shops etc., resulting in adverse demand for sugar for industries and daily consumption. Consequently, low demand for sugar in market had decreased quintal sugar price below minimum of ₹ 3100/- per quintal. Since, sugar sale was at all-time low or no sale, sugar factories were unable to pay-off statutory and current liabilities and thus sugar factories faced financial difficulties.

For the crushing season 2021-22, machinery repairs and maintenance work had to be started at the beginning of June. Only if these maintenance and repairs activities are done in time, it will be possible to start Sugar Factories from October. Apart from this, it was necessary to give advance to the cane workers for the next season and to sign transport contracts with bullock carts and trucks for the next season.

For the above activities, factories get the required funding from sale of sugar. However, current decline in sugar sale has affected the financial position of the sugar factories.

In view of above, your Bank had framed "Atmanirbhar Kari Yojana" & launched on 10th June, 2020 to provide financial assistance to the factories during the critical time of Covid-19 virus outbreak. Under "Atmanirbhar Kari Yojana" limits of ₹ 1051.44 crore have been sanctioned to 33 sugar factories to whom bank has provided working capital facilities. Out of which 32 Sugar Factories have availed ₹ 974.23 crore and as on 31st March, 2022 ₹ 779.00 crore is outstanding.

(v) Restructure Policy :

Bank has framed a policy for Restructure of Sugar Factories loans & published it on 14th December, 2021. Loans of 11 Sugar Factories have been restructured out of that only 3 factories have fulfilled the terms & conditions of sanction. As on 31st March, 2022 loans of ₹ 257.84 crore are restructured by bank.

(II) Working Capital Loans :

(i) Short Term Loan :

With a view to meet Pre-seasonal financial requirement of sugar factories, your Bank had framed Short Term Loan policy dated 06th April, 2021. Hon. Loan Committee sanctioned ₹ 604.32 crore loan limits to 36 eligible SSKs under the Short Term Loan scheme for season 2021-22. SSKs availed loans of ₹ 573.48 crore and outstanding as on 31st March, 2022 was ₹ 103.88 crore with 20 SSKs.

(ii) Short Term Loan against Government Guarantee :

As per CMA guidelines issued by NABARD, Bank should not finance to sugar factories having negative NDR. If Bank want to finance such unit then Bank can do it by taking unconditional government guarantee from State Government. Accordingly, Bank has financed ₹ 178.28 crore to 6 units having negative NDR by taking unconditional state government guarantee for year 2019-20 & 2020-21. Out of that ₹ 130.46 crore is ovedue as on 31st March, 2022. Bank also informed State Government vide its letter dated 01st October, 2021 regarding invoked Govt. Guarantee.

For season 2021-22 Bank also sanctioned Short Term Loan of ₹ 10 crore to Rajgad SSK Tq, Bhor,



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

राज्य शासनाच्या दिनांक ०४ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार सन २०२१-२२ हंगामाकरिता राजगड ससाका लि., ता. भोर, जि. पुणे ₹ १० कोटी व सहकार शिरीमणी वसंतराव काळे ससाका लि., चंद्रभागानगर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर ₹ १८ कोटी या कारखान्यांना पूर्वहंगामी खर्चाकरिता दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२२ अखेरच्या मुदतीने अल्पमुदत कर्ज मंजूर करून वितरीत केले आहे. सदर कर्जापोटी दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेर ₹ २१.८३ कोटीची येणेबाकी आहे.

सदर कारखान्यांना सन २०१९-२० व २०२०-२१ या गाळप हंगामात शासन थकहमीवर मंजूर केलेल्या अल्पमुदत कर्ज व त्यावरील ह्योणाच्या व्याजाच्या परतफेडीस दिनांक ३० सप्टेंबर, २०२३ अखेर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. सन २०१९-२० व सन २०२०-२१ मध्ये मंजूर केलेल्या अल्पमुदत कर्जापोटी दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेर ₹ १६.११ कोटीची येणेबाकी आहे.

(iii) बिल डिस्काउंटिंग :

अहवाल सालात राज्य बँकेने को-जन प्रकल्पासाठी अर्थ पुरवठा केलेल्या साखर कारखान्यांना त्यांनी महावितरण कंपनीस विक्री केलेल्या विज युनिटच्या बिलापोटी येणे असलेल्या रकमेच्या ९०% इतपत १९ कारखान्यांना व इथेर्नॉल विक्रीपोटी १ असे एकूण २० कारखान्यांना बिल डिस्काउंटिंग कर्ज मंजूर केले आहे. त्यापोटी दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेर ₹ ९४.५६ कोटी येणेबाकी आहे.

(iv) ताबेगहाण व नजरगहाण :

हंगाम २०२१-२२ मध्ये ५६ साखर कारखान्यांना राज्य बँकेने एकूण ₹ ६०५७.०८ कोटीच्या साखर मालतारण व नजरगहाण (स्टोअर्स, पुरक उद्योग व गणीबेल्स इत्यादी) कर्ज मर्यादा मंजूर केल्या. त्यापोटी मार्च २०२२ अखेर ₹ ३१२५.६० कोटीची येणेबाकी आहे.

(v) शर्करा एक्सपोजर मर्यादा :

राष्ट्रीय बँकेच्या सी.एम.ए. अंतर्गत मार्गदर्शक सूचनानुसार राज्य बँकेच्या माहे मार्च २०२१ अखेरील आर्थिक स्थितीवर आधारित अहवाल वर्षासाठी (सन २०२१-२२ साठी) युनिट एक्सपोजर मर्यादा कॅपिटल फंडाच्या ६०% प्रमाणे ₹ १८३९.४९ कोटी तर कमाल सेक्टरल एक्सपोजर मर्यादा विनियोगक्षम निधीच्या ५०% प्रमाणे ₹ १३,९४०.०३ कोटी इतकी निर्धारित होती. सदर मर्यादांना अधिन राहून राज्य बँकेने सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात कर्ज पुरवठा नियंत्रित ठेवला.

क) सूत गिरण्या

राज्य बँकेने राज्यातील सहकारी सूत गिरण्या उभारणीतही अर्थ सहाय्य करून मोलाचा वाटा उचलला आहे. अहवाल सालात बँकेने १ सूत गिरणीला ₹ १५ कोटी भांडवली व खेळते भांडवली कर्ज मर्यादा मंजूर केली आहे. अहवाल वर्षाअखेर अवसायनातील गिरण्यांसह २६ सूत गिरण्यांकडे मुद्दलापोटी ₹ २१४.६० कोटीची येणेबाकी आहे.

ड) मार्केटिंग संस्था

बँकेने दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेर ४ संस्थांना ₹ २३४.१६ कोटीच्या नजरगहाण कॅश क्रेडिट कर्ज मर्यादा मंजूर केल्या असून त्यापोटी ₹ १४८.६६ कोटी येणेबाकी आहे. तर सिल्व्हर ज्युबिली या संस्थेकडे ₹ २० कोटी इतके कर्ज थकीत झाले असून सदर संस्थेकडे कर्ज वसुलीसाठी पाठपुरावा सुरु आहे.

इ) प्रक्रिया संस्था

बँकेने दि.३१ मार्च २०२२ अखेर ८ प्रक्रिया संस्थांना प्रकल्प उभारणी तसेच विस्तारीकरणासाठी ₹ २४६.६८ कोटी मुदती कर्ज मंजूर केले असून त्यापोटी ₹ २४३.१७ कोटी येणेबाकी आहे. सदर संस्थांपैकी ओमसाई जागरी प्रा.लि. तसेच सारथी कृषी अँड अलाईड इंडस्ट्रीज या संस्थांकडे अनुक्रमे ₹ ८१.०७ लाख व ₹ २५.१८ लाख कर्ज थकीत झाले असून थकीत कर्जाचे वसुलीसाठी संस्थांकडे पाठपुरावा सुरु आहे. तसेच ७ प्रक्रिया संस्थांना ₹ १९४.६९ कोटी नजरगहाण कॅश क्रेडिट कर्ज मर्यादा मंजूर केली असून त्यापोटी ₹ १३८.०२ येणेबाकी आहे.

फ) इतर संस्था

अ) बँकेने दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती या दोन कंपन्यांना खेळते भांडवली खर्चासाठी अनुक्रमे ₹ १,८०० कोटी व ₹ १,००० कोटी अशा एकूण ₹ २,८०० कोटी अल्प मुदत कर्ज मर्यादा मंजूर केल्या असून त्यापोटी एकूण येणेबाकी ₹ २,८०० कोटी आहे.



Dist. Pune & ₹ 18 crore to Sahakar Shiromani Vasanttrao Kale SSK, Tq Pandharpur, Dist. Solapur as per unconditional Govt. guarantee dated 04th October, 2021. ₹ 21.83 crore are outstanding as on 31st March, 2022.

Government provides extension to Government Guarantee for Short term Loan of season 2019-20 & 2020-21 up to 30th September, 2023. Loan outstanding ₹ 16.11 crore as on 31st March, 2022.

(iii) Bills Discounting :

During the year under review, Bank has sanctioned 90% loan against bills receivable from MSEDCL against supply of electricity units to 19 sugar factories who have availed co-generation loans from bank & 1 Sugar factory for sale of ethenol ₹ 94.56 crore was outstanding as on 31st March, 2022.

(iv) Pledge and Hypothecation Loan :

During the Year 2021-22, Bank has sanctioned ₹ 6057.08 crore in the form of sugar pledge and Hypothecation Limits (Stores, Ancillary purpose and Gunny Bales etc.) to 56 sugar factories against which outstanding as on 31st March, 2022 stood at ₹ 3125.60 crore.

(v) Sugar Exposure Limits :

As per CMA guidelines based on the financial position as on 31st March, 2021 for the year under review, your Bank's unit exposure at 60% of capital fund was ₹ 1839.49 crore and sectoral exposure at 50% of lendable resources was ₹ 13,940.03 crore. Unit & Sectoral exposure were within exposure norms during the year 2021-22.

C) Spinning Mills :

Bank has played a vital role for set-up of Co-operative Spinning Mills in Maharashtra State by financing them. Bank has sanctioned Capital and Working Capital Limit of ₹ 15 crore to one unit, total outstanding of ₹ 214.60 crore with spinning mills includes outstanding dues of 6 spinning mills under liquidation for the year ending March, 2022.

D) Marketing Societies :

Bank has sanctioned cash credit limits of ₹ 234.16 crore for working capital to 4 units. ₹ 148.66 crore is outstanding as on 31st March, 2022. ₹ 20 crore disbursed to Silver Jubilee Pvt. Ltd. has become overdue. Bank has initiated legal action for recovery.

E) Processing Societies :

Your Bank has sanctioned term loan ₹ 246.68 crore for project erection and expansion to 8 units. As on 31st March, 2022 outstanding is ₹ 243.17 crore. Out of this, ₹ 81.07 lakh is overdue of Omsai Jaggery Pvt. Ltd. & ₹ 25.18 lakh is overdue of Sarathi Krushi & Allied Industries. Follow up is going on to recover the same. Besides this ST / cash credit limits of ₹ 194.69 crore is sanctioned to 7 units with outstanding of ₹ 138.02 crore as on 31st March, 2022.

F) Other Societies :

a) During the year, Bank has sanctioned short term loan to Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd. (MSEDCL) of ₹ 1,800 crore & ₹ 1000 crore to Maharashtra State Power Generation Co. Ltd. outstanding against them ₹ 2800 crore as on 31st March, 2022.



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

- ब) बँकेने दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेर एकूण ५ पगारदार नोकरांच्या पतसंस्थांना ₹ ७४.५० कोटी क्लिन कॅश क्रेडिट कर्ज मर्यादा मंजूर केल्या असून त्यापोटी ₹ ५५.५७ कोटी येणेबाकी आहे. सदर संस्थांपैकी एस.बी. आय. एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीकडील संपूर्ण कर्ज थकीत झाले आहे. संस्थेकडील थकीत कर्जांच्या वसुलीसाठी मा. सहकार न्यायालय, नागपूर येथे दावा दाखल करणेत आला आहे.
- क) बँकेने एका शैक्षणिक संस्थेस शैक्षणिक संकुल तसेच अनुषंगिक सुविधा उभारणीसाठी ₹ ४७ कोटी मुदती कर्ज मंजूर केले असून त्यापोटी ₹ ३६.६२ कोटी येणेबाकी आहे.
- ड) बँकेने शिखर मालमत्ता तारण कर्ज योजनेतर्गत एका संस्थेस ₹ ३ कोटी मुदती कर्ज मंजूर केले असून सदर कर्ज थकीत झाले आहे. संस्थेकडील थकीत कर्जांच्या वसुलीसाठी सरफेसी कायद्यांतर्गत कारवाई सुरु आहे.

ग) राष्ट्रीय / राज्य पातळीवरील सहकारी संस्था, स्वायत्त महामंडळे

राष्ट्रीय व राज्य पातळीवर कृषी व ग्रामीण अर्थ व्यवस्थेत मोलाची भूमिका असणाऱ्या स्वायत्त महामंडळे व सहकारी संस्थांना आपल्या बँकेमार्फत खेळते भांडवली कर्ज पुरवठा केला जातो. अहवाल वर्षात भारतीय अन्न महामंडळ, इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स व महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ या तीन संस्थांना अनुक्रमे ₹ २,५०० कोटी, ₹ ५२५ कोटी, ₹ ७.५० कोटी अशा एकूण ₹ ३,०३२.५० कोटी खेळते भांडवली / नजरगहाण कॅश क्रेडिट कर्ज मर्यादा मंजूर केल्या असून दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेर त्यापोटी ₹ २,५०० कोटी येणेबाकी आहे. उपरोक्त संस्थांपैकी भारतीय अन्न महामंडळ तसेच इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स या संस्थांना सहभागात नजरगहाण कॅश क्रेडिट कर्ज मर्यादा मंजूर केलेल्या आहेत. वरील सर्व नमुद कर्जांच्यावरील व्यवहार समाधानकारक आहेत.

घ) आवाहनीत शासकीय थकहमी

राज्य शासनाने विविध संस्थांना विशेषतः साखर कारखान्यांना प्रकल्प उभारणीसाठी मुदती कर्ज तसेच पूर्वहंगामी कर्ज यासाठी वेळोवेळी विनाअट शासकीय थकहमी दिली. राज्य बँकेने थेट कर्जपुरवठा केलेल्या ८० संस्थांचे विविध १८३ कर्ज प्रकरणास राज्य शासनाने दिनांक ३१ मार्च, २०१८ अखेर एकूण ₹ २,३२०.८७ कोटी रकमेची थकहमी दिलेली आहे.

राज्य शासनाने शासकीय थकहमीपोटी राज्य सहकारी बँकेस दिनांक ३१ मार्च, २००७ रोजी ₹ ५ कोटी, दिनांक ३१ मार्च, २०११ रोजी ₹ २७० कोटी (पैकी ₹ १०० कोटी भाग भांडवलापोटी व ₹ १७० कोटी शासकीय थकहमीपोटी) व दिनांक ३१ मार्च, २०१२ रोजी ₹ ५० कोटी इतकी रक्कम आदा केलेली आहे.

मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दिनांक ०५ एप्रिल, २०१८ रोजीच्या अंतरीम आदेशानुसार राज्य बँकेस दिनांक २१ मे २०१८ रोजी ₹ ७४ कोटी प्राप्त झाले.

मा. सर्वोच्च न्यायालयाने क्लेम समितीने शिफारस केलेली ₹ १,०४९.४१ कोटी इतकी रक्कम राज्य सहकारी बँकेस शासकीय थकहमीपोटी आदा करणेबाबत दिनांक २७ मार्च, २०१९ रोजी आदेश पारित केला.

राज्य शासनाकडून दि. ०२ एप्रिल, २०१९ रोजी ₹ १०० कोटी, दिनांक ०८ सप्टेंबर, २०१९ रोजी ₹ २२५ कोटी, दिनांक ०१ जानेवारी, २०२० रोजी ₹ २२५ कोटी, दिनांक ०८ सप्टेंबर, २०२१ ₹ १०० कोटी व दिनांक २५ फेब्रुवारी, २०२२ रोजी ₹ ३९९.४१ कोटी असे एकूण रक्कम ₹ १,०४९.४१ कोटी दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेर सर्वोच्च न्यायालयाने आदेश पारित केला होता त्या प्रमाणे रक्कम राज्य बँकेस प्राप्त झालेली आहे.

(३) राज्य बँकेची कर्जाची थकबाकी :

दिनांक ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात आपल्या बँकेची एकूण कर्ज येणेबाकी ₹ २५,९६०.३५ कोटी होती. सदर कर्जातील मुद्दलाची रक्कम ₹ १,७५५.९८ कोटीची थकबाकी आहे. यापैकी अवसायनातील संस्थांकडे ₹ ६५०.४२ कोटी तर उर्वरित इतर संस्थांकडे ₹ १,१०५.५६ कोटी थकबाकी आहे. एकूण येणेबाकीशी थकीत कर्जांचे प्रमाण ६.७६% राहिले.

(I) अनुत्पादक जिंदगी :

दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेर एकूण अनुत्पादक जिंदगीपैकी मुद्दल व जुने व्याजाची रक्कम अनुक्रमे ₹ २,८४५.६६ कोटी व ₹ २१६.९२ कोटी इतकी असून दुरदर्शीत्वाच्या निकषानुसार मुद्दलापोटी ₹ १,६२१.०१ कोटी व जुने येणेव्याजापोटी ₹ २१६.९२ कोटीची तरतूद करणे आवश्यक होती. तथापि, मुद्दलापोटी ₹ २,८४६.०० कोटी व जुने व्याजापोटी ₹ २१६.९२ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात एकूण ₹ १,२२४.९९ कोटीची जादा तरतूद करण्यात आली आहे. एकूण कर्ज येणेबाकीशी अनुत्पादक कर्ज रकमेचे शेकडा प्रमाण १०.९६% व नक्त अनुत्पादक कर्जांचे प्रमाण '०%' आहे.



- b) Bank had sanctioned direct finance cash credit limits of ₹ 74.50 crore to 5 Salary Earners Co-operative credit Societies and outstanding there against at the end of financial year was ₹ 55.57 crore. Legal action has been initiated against SBI Employees Credit Society for recovery of overdue loan.
- c) Bank had also sanctioned ₹ 47 crore term loan to Educational Institutions / Trusts against which outstanding is ₹ 36.62 crore as on 31st March, 2022.
- d) Under Shikhar Mortgage Scheme, Bank had sanctioned term loan to 1 Institution to the tune of ₹ 3.00 crore. This loan become overdue, hence Bank has initiated legal action against this institution.

G) National & State Level Co-operatives and Corporations:

Bank has extended term / working capital loan finance to National & State Level Cooperative & Corporations, which have valuable contribution to agricultural and rural economy of the country in general and State in particular. During the year under review, your Bank had sanctioned Pledge / Hypo limits to Food Corporation of India (FCI), Indian Farmers Fertilizer Co-operatives (IFFCO) & Maharashtra State Tribal Development Corporation (MSTDC) of ₹ 2,500 crore, ₹ 525 crore and ₹ 7.50 crore respectively, totaling ₹ 3032.50 crore outstanding. Limits to Food Corporation of India (FCI), Indian Farmers Fertilizer Co-operative (IFCO) have been sanctioned under consortium finance. Recoveries of the above accounts are regular and all the accounts under the scheme are 'Standard Assets'.

H) Invoked Government Guarantee:

Government of Maharashtra has issued unconditional default guarantees from time to time for Term Loans as well as Pre-seasonal Loans to various borrowing units especially for sugar factories. Government of Maharashtra has given default guarantees to 183 loan accounts of 80 borrowing units amounting to ₹ 2,320.87 crores as on 31st March, 2018.

On account of default guarantees, State Government of Maharashtra has paid ₹ 5 crore as on 31st March, 2007, ₹ 270 crore on 31st March, 2011 (of which ₹ 100 crore towards Share Capital & ₹ 170 crore towards default guarantees) and ₹ 50 crore as on 31st March, 2012 to the Bank.

As per the interim order of Hon. Supreme Court dated 05th April, 2018; the Bank has received ₹ 74 crore on 21st May, 2018.

Hon. Supreme Court on the recommendation of Claim Committee, issued an order on 27th March, 2019 directing State Government of Maharashtra, to pay ₹ 1,049.41 crore to the Maharashtra State Co-op. Bank Ltd., towards Government Guarantee.

As per order of Hon. Supreme Court, State Government of Maharashtra has paid to the Maharashtra State Co-op. Bank Ltd., ₹ 100 crore on 02nd April, 2019, ₹ 225 crore on 08th September, 2019, ₹ 225 crore on 01st January, 2022, ₹ 100 crore on 08th September, 2021 and ₹ 399.41 crore on 25th February, 2022 totaling to ₹ 1,049.41 crore as on 31st March, 2022.

(3) Recovery of Overdues :

The total loans and advances outstanding as on 31st March, 2022 stood at ₹ 25,960.35 crore, of which ₹ 1,755.98 crore was overdue. Out of total overdue ₹ 650.42 crore was outstanding with units under liquidation and ₹ 1,105.56 crore was outstanding with remaining units. The percentage of overdue to the total loans & advances is 6.76%.

(I) Non-Performing Assets (NPA) :

As on 31st March, 2022, Non-Performing Assets (NPA) against principal & old interest, receivable stood at ₹ 2,845.66 crore and ₹ 216.92 crore respectively at the end of financial year. As per IRAC norms, the required provision to be made against principal was ₹ 1,621.01 crore & old interest receivable ₹ 216.92 crore. The provisions against principal & old interest receivable were made to the tune of ₹ 2,846.00 crore and ₹ 216.92 crore respectively, which shows that Bank has made excess provision of ₹ 1,224.99 crore. Percentage of Gross & Net NPA was 10.96% & 0% respectively.



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

(II) शासकीय थकहमी :

१. राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या व इतर प्रक्रिया संस्थांच्या उभारणीसाठी व इतर कारणासाठी राज्य बँकेकडून घेतलेल्या कर्जास राज्य शासनाने वेळोवेळी थकहमी दिली होती. ₹ २,३२०.०० कोटीची शासकीय थकहमी प्राप्त करणेसाठी बँकेने मा. सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला होता.
२. मा.सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ०५ एप्रिल, २०१८ रोजी द्विसदस्यीय क्लेम कमिटी स्थापन करून सदर कमिटीने द्विपक्षीय चौकशी करून मा.सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर करणेबाबत आदेश दिला.
३. मा. क्लेम कमिटीने दिनांक ३१ जानेवारी, २०१९ रोजी मा. सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला.
४. मा.सर्वोच्च न्यायालयाने दिनांक २९ मार्च, २०१९ रोजी राज्य शासनाने राज्य बँकेस थकहमीपोटी ₹ १,०४९.४१ कोटी आदा करावेत. पैकी ₹ १०० कोटी दिनांक ३१ मार्च, २०१९ पूर्वी घावेत व उर्वरित रक्कम आदा करणेबाबतचे नियोजन सादर करावे असा आदेश दिला.
५. राज्य शासनाने राज्य बँकेस दिनांक ३१ मार्च, २०२१ अखेर एकूण ₹ ५५० कोटी आदा केले.
६. राज्य शासनाने राज्य बँकेस उर्वरित रक्कम आदा करणेबाबतचे नियोजन दिनांक १० मे, २०१९ रोजी मा. सर्वोच्च न्यायालयात सादर केले ते पुढील प्रमाणे.
 - अ) दिनांक ३१ जुलै, २०१९ रोजी ₹ २२५ कोटी
 - ब) दिनांक ३१ डिसेंबर, २०१९ रोजी ₹ २२५ कोटी
 - क) दिनांक ३१ मार्च, २०२० रोजी ₹ २५० कोटी
 - ड) दिनांक ३१ जुलै, २०२० रोजी ₹ २४९.४५ कोटी

यानुसार शासनाने दिनांक ३१ मार्च, २०२० व दिनांक ३१ जुलै, २०२० चे हप्ते नियमित तारखेला अप्राप्त होते. उर्वरित अप्राप्त रक्कम दिनांक ०८ सप्टेंबर, २०२१ रोजी ₹ १०० कोटी व दिनांक २८ फेब्रुवारी, २०२२ रोजी ₹ ३९९.४१ कोटी इतकी रक्कम प्राप्त झाली असून सदर रकमेचे समायोजन करण्यात आले आहे.

(I) कर्ज वसुलीबाबतची कारवाई :

अ) सहकार कायद्यांतर्गत :

बँकेने दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेर एकूण २८ संस्थांवर थकबाकी वसुलीस्तव मा. सहकार न्यायालयात लवाद दावे दाखल केले आहेत. यापैकी १९ संस्थांचे बाबतीत न्यायालयाकडून वसुलीबाबत हुकुमनामे प्राप्त झालेले आहेत. तर लवाद दाव्यातील ०९ संस्था बाबतीत अद्यापही सुनावणी सुरु आहे. उपरोक्त संस्थांपैकी सुनावणी सुरु असलेल्या संस्थांकडे ₹ १४८.७४ कोटी तर अवार्ड प्राप्त संस्थांकडे ₹ ४९.३२ कोटी असे एकूण ₹ १९८.०६ कोटी मुद्दल येणेबाकी आहे.

ब) सरफेसी कायद्यांतर्गत कारवाई :

बँकेने सेक्युरिटायझेशन कायद्यांतर्गत सुरक्षित धनकोस प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून १२७ संस्थांना नोटीसेस दिल्या आहेत. वसुलीची कारवाई शीघ्रगतीने होण्यासाठी बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार आजतागायत जप्त केलेल्या एकूण १०१ संस्थांपैकी ५६ संस्थांच्या संपूर्ण मालमत्तेची विक्री झालेली असून, ०४ संस्थांच्या मालमत्तेची अंशतः विक्री झालेली आहे. विक्री झालेल्या संस्थांपैकी २५ संस्थांकडील बँकेच्या संपूर्ण कर्जाची वसुली झालेली आहे. ४५ संस्थांची मालमत्ता राज्य बँकेच्या ताब्यात असून अद्याप मालमत्ता विक्री झालेली नाही. बँकेने संस्था विक्री ऐवजी भाड्याने देवून कर्ज वसुलीचे धोरण स्विकारल्याने अहवाल वर्षात एकाही संस्थेच्या मालमत्तेची विक्री झालेली नाही.

सद्यःस्थितीत बँकेने अनुत्पादित वर्गवारीतील संस्थांवर सरफेसी कायद्यांतर्गत कारवाई करून विक्री प्रक्रिया स्थगित केली असून ८ संस्था भाडेतत्वावर चालविण्यास देवून आजारी संस्थांचे पुनरुज्जीवन करण्याचे धोरण अवलंबिले आहे.



(II) Government Guarantee:

1. The Government of Maharashtra has given Government Guarantee to the SSKs, SSGs and other Processing units for loans availed by them from The Maharashtra State Coop. Bank. The MStCB has filed suit in Hon. Supreme Court for payment of ₹ 2,320 crore of overdue amount against Government Guarantee.
2. The Hon. Supreme Court on 05th April, 2018 constituted a two members Claim Committee & instructed it to submit its report after enquiry.
3. The Hon. Claim Committee on 31st January, 2019 submitted its report to Hon. Supreme Court.
4. The Hon. Supreme Court on dated 29th March, 2019 issued an order to Govt. of Maharashtra to release ₹ 1,049.41 crore and out of this amount ₹ 100 crore are to be paid before 31st March, 2019 and ordered to submit the schedule of remaining payment.
5. Govt. of Maharashtra has paid total ₹ 550 crore as of 31st March, 2021.
6. The Govt. of Maharashtra has submitted its schedule of remaining payment as following
 - a) Dt. 31 July, 2019 ₹ 225 crore
 - b) Dt. 31 December, 2019 ₹ 225 crore
 - c) Dt. 31 March, 2020 ₹ 250 crore
 - d) Dt. 31 July, 2020 ₹ 249.45 crore

As per above schedule The MStCB has not received the installment on 31st March, 2020 and 31st July, 2020. Remaining amount ₹ 100 crore was received by the MStCB on 08th September, 2021 & ₹ 399.41 crore on 28th February, 2022. The Appropriation of the said amount is done.

(I) Action for Recovery of Dues :

A) Under MCS Act :

Your Bank has filed the arbitration cases against 28 units in Hon. Co-operative Court during the year to accelerate the recovery. Out of these, recovery certificates have been obtained for 19 units & 09 cases are pending in the Hon. Co-operative Court. Out of the above amount received from Awards of 19 units is ₹ 49.32 crore and amount involved (to be received) in pending 09 cases is ₹ 148.74 crore. Thus total outstanding is ₹ 198.06 crore.

B) Under Securitisation Act :

Being a secured creditor MSC Bank under Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, has issued demand notices to 127 NPA units and appointed an Authorised Officers to expedite the process of Recovery. As on date 101 units have been attached and entire assets of 56 NPA units & partial assets of 04 NPA units are sold by the Bank. Out of the units sold, Bank had recovered loan with interest fully from 25 units. Bank has not sold the 45 units under possession. Now, for the revival of sick NPA units, the Bank has adopted the policy of leasing out the units under SARFAESI Act instead of selling the same. Till date, 8 sugar factories have been leased by the Bank. Therefore, none of the assets of sugar factories were sold under SARFAESI Act during the year under review.



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

सेक्युरिटायझेशन कायद्यांतर्गत वसुली कारवाई सुरु असलेल्या संस्थांचा सांख्यिकीय तपशील खालीलप्रमाणे:

(₹ कोटीत)

अ. क्र.	कार्यालये	सेक्युरिटायझेशन कायद्यांतर्गत कारवाई		एकूण जप्ती झालेल्या संस्था	वैकी संपूर्ण / अंशतः मालमत्ता विक्री / येणेबाकी निरंक झालेल्या संस्था
		संस्था	येणेबाकी (मुद्दल)		
१	प्रा.का., नागपूर	२२	२०१.३४	१९	१३+१
२.	प्रा.का., औरंगाबाद	३१	२७८.८०	२८	११+१
३.	प्रा.का., नाशिक	०९	७१.९८	०९	०७
४.	प्रा.का., पुणे	२८	१४८६.६९	१४	०४+०२
५.	प्रा.का., कोल्हापूर	१८	३५.५५	१५	०८
६.	प्रा.का., नांदेड	१६	९६.०८	१५	१३
७.	मु. क., मुंबई	०३	५५.६३	०१	—
	एकूण	१२७	२२२६.०७	१०१	५६+०४ = ६०

क) भाडेतत्वावर चालविण्यास देण्यात आलेल्या संस्था :

सद्यःस्थितीत बँकेने संस्था विक्री ऐवजी भाडेतत्वावर चालविण्यास देवून आजारी संस्थांचे पुनरुज्जीवन करण्याचे धोरण अवलंबिले आहे. आजतागायत अनुत्पादित वर्गवारीतील

१. भाऊसाहेब बिराजदार ससाका,
२. बाणगंगा ससाका,
३. केदारेश्वर ससाका,
४. उदयसिंगराव गायकवाड ससाका,
५. रयत ससाका,
६. वसंतदादा पाटील ससाका

हे सहा सह. साखर कारखाने भाडे तत्वावर चालविण्यास देण्यात आलेले आहेत. तसेच दिनांक ०१ एप्रिल, २०२१ नंतर

१. गंगापूर ससाका,
२. गजानन ससाका,
३. शिवाजीराव पाटील निलंगेकर ससाका,
४. विनायक ससाका,
५. पांझराकान ससाका,
६. सांगीला तालुका ससाका,
७. रोकेश्वर सहकारी सूत गिरणी लि.,
८. कुलस्वामिनी सहकारी सूत गिरणी लि.

या ०८ संस्था भाडेतत्वावर देण्यात आल्या असून या संस्थांचे भाडेकराराबाबतची पुढील प्रक्रिया प्रलंबित आहे.

राज्य बँक एकरकमी परतफेड सन्मान योजना-२०२१: (OTS-2021)

राज्य बँक एकरकमी कर्ज परतफेड योजना-२०२१ ही योजना कार्यान्वित करण्यात आली होती. सदर योजनेस दिनांक ०५ मार्च, २०२१ रोजीच्या मा. वार्षिक सर्वसाधारण सभेतील ठराव क्र. ८ अन्वये मान्यता प्राप्त झाली होती. सदर योजने अंतर्गत ३१ वैयक्तिक कर्जदार व ४ संस्थात्मक कर्जदारांनी प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी १० वैयक्तिक कर्जदार व २ संस्थात्मक कर्जदारांनी १००% तडजोड रकमेचा भरणा केला असून सदर कर्जदारांकडून एकूण ₹१,४८८.७१ लाख इतक्या तडजोड रकमेची वसुली झाली असून त्यांना ₹५७५.६२ लाखाची सवलत देण्यात आली आहे. उर्वरित २१ वैयक्तिक व २ संस्थात्मक कर्जदारांकडून तडजोड रकमेच्या वसुलीची कार्यवाही चालू आहे. योजनेची अंतीम तारीख दिनांक ३१ मार्च, २०२२ होती. सदर योजनेस दिनांक २८ फेब्रुवारी, २०२३ पर्यंत मुदतवाढ मिळणेसाठी मा. वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे विषय ठेवण्यात आला आहे.



The Region-wise recovery affected through SARFAESI Act is shown below :

(₹ in crore)

Sr. No	Offices	Action under SARFAESI Act		Property attached Units	Of which recovery effected from sale of whole & part property
		Units	Outstanding (principal)		
1.	R.O., Nagpur	22	201.34	19	13+01
2.	R.O., Aurangabad	31	278.80	28	11+01
3.	R.O., Nasik	09	71.98	09	07
4.	R.O., Pune	28	1486.69	14	04+02
5.	R.O., Kolhapur	18	35.55	15	08
6.	R.O., Nanded	16	96.08	15	13
7.	H.O., Mumbai	03	55.63	01	--
	Total	127	2226.07	101	56 + 04 = 60

C) Sugar factories leased by the Bank :

At present The MStCB has decided to Revive the sick units by leasing them on rent instead of selling them. Up to 31st March, 2022 The MStCB has given following units on rent.

1. Bhusaheb Birajdar SSK
2. Banganga SSK
3. Kedareshwar SSK
4. Udaysing Gaikwad SSK
5. Rayat SSK
6. Vasantdada Patil SSK

After 01st April, 2021 the following units are given on rent whose rent agreement are under process.

1. Gangapur SSK
2. Gajanan SSK
3. S. P. Nilangekar SSK
4. Vinayak SSK
5. Panzarakhan SSK
6. Sangola Taluka SSK
7. Rokdeshwar SSG
8. Kulswamini SSG

"Ekrakami Paratfed Sanman Yojana 2021" (OTS-2021) :

Bank had framed "Ekrakami Karj Paratfed Yojana – 2021" for borrowers (Individual / Institutions) classified as NPA, which was approved in Annual General Meeting dated 5th March, 2021 vide Resolution no. viii. Under this scheme, 31 individual and 04 Institutional borrowers participated. Out of which, 10 individual and 02 Institutional borrowers have paid 100% of the settlement amount of Rs.1488.71 lakh and amount ₹ 575.62 lakh waiver given to them. Remaining recovery of settlement amount of 21 individual and 02 Institutional borrowers is in process. The period of the scheme was 31st March, 2022. Now we are in the process of taking approval of Hon. AGM for extension of the scheme up to dated 28th February, 2023.



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

(४) जोखीम व्यवस्थापन

बँकिंग व्यवसायातील जोखीमा शोधणे, सदर जोखीमा कमी करणे, कर्ज पुरवठा उत्पादक स्वरूपाचा रहावा या करीता बँकेने जोखीम व्यवस्थापन धोरणाचा अंवलंब केलेला आहे. बँकेने क्रेडिट रिस्क, मार्केट रिस्क, ऑपरेशनल रिस्क धोरण तयार केलेले असून सदर धोरणाचा नियमित आढावा घेण्यात येत आहे. क्रेडिट रिस्क पॉलिसी अंतर्गत बँकेच्या विविध संस्थांच्या व वैयक्तिक कर्जदारांकरिता क्रेडिट रेटिंग कर्जप्रकारनिहाय रिस्क असेसमेंट मॉड्युल तयार केलेले आहे. रिस्क असेसमेंट मॉड्युलवर वैयक्तिक व संस्थात्मक कर्जदारांची क्रेडिट रेटिंग करण्याकरिता मार्च अखेरील आर्थिक स्थितीची माहिती भरून त्या आधारे ऑब्लिगर रेटिंग (OR Rating), फॅसिलिटी रेटिंग (FR Rating) व एम.एस.सी.बी रेटिंग यानुसार क्रेडिट रिस्क रिपोर्ट जनरेट केले जात असून, त्या नुसार कर्ज प्रस्ताव मंजूर करणे अनुषंगाने विचार केला जात आहे. अहवाल वर्षात १०७ संस्थात्मक कर्जदारांचे क्रेडिट रिस्क रेटिंग करण्यात आलेले आहे.

रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार वैयक्तिक व संस्थात्मक कर्जदारांची विविध संस्था व बँकांतील थकित कर्जाची माहिती प्राप्त करण्याकरिता बँकेने सिबील, एक्सपेरीयन, क्रिफ हायमार्क व इक्विफॅक्स क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांचे सभासदत्व घेतले आहे. वैयक्तिक / संस्थात्मक कर्जदारांची क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट काढण्यात येऊन कर्ज प्रस्तावासाठी सादर केले जातात.

राज्य बँकेकडून वैयक्तिक / संस्थात्मक कर्जदारांची क्रिसील क्रेडिट रेटिंग व क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट काढून कर्ज पुरवठा करण्याचे धोरण राबविले जात असल्यामुळे कर्ज पुरवठ्यातील जोखीम कमी होवून बँकेचा एनपीए / थकबाकी कमीत कमी रहाणार आहे.

(५) गुंतवणूक व्यवहार

दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेर बँकेची गुंतवणूक तरतु्या जिंदगीसाठी (मान्यता प्राप्त) केंद्र सरकार व राज्य सरकारच्या कर्ज रोख्यांमध्ये (लॅफसह) तर अतिरिक्त निधीची गुंतवणूक नॉन एसएलआर बॉण्डस् व सहकारी संस्थांच्या भागांमध्ये अशी एकूण गुंतवणूक ₹ ८,४६२.१६ कोटी (पुस्तकी मुल्य) आहे. राष्ट्रीयकृत बँका / खाजगी बँका यांचे मुदत ठेवीत ₹ २६६.९२ कोटी गुंतवणूक करण्यात आलेली आहे.

अहवाल वर्षात सरकारी कर्जरीखे, नॉन एस एस आर बॉण्डस् (म्युच्युअल फंड), आंतर बँक मुदत ठेव, कॉलमनी, ट्रायपार्टी रेपो व लॉफ इत्यादी गुंतवणूक व्यवहारातून बँकेस एकूण ₹ ४६२.२४ कोटी इतके व्याज मिळाले आहे. त्याचा परतावा दर ५.४२% इतका तर सरकारी कर्जरीख्यांच्या खरेदी / विक्रीपासून ₹ ३६.८१ कोटी ट्रेडींग नफा झाला आहे.

रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व 'एफबीआयएल' यांनी जाहीर केलेल्या कर्जरीख्यांच्या दरानुसार बँकेने करंट (एएफएस) या वर्गवारीतील कर्ज रोख्यांच्या गुंतवणूकीचे मूल्यांकन केले आहे. दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेर गुंतवणूक घसारा निधीपोटी ₹ ४३.४२ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

अहवाल वर्षाअखेर एकूण ३३२ बँकांची कॉन्स्टीट्युअंट एसजीएल खाती आहेत. यात २ राज्य सहकारी बँका, २७ जिल्हा बँका, २९१ नागरी सहकारी बँका, १० ग्रॅच्युईटी व पीएफ ट्रस्ट आणि २ क्रेडीट सोसायटी यांचा समावेश आहे. सदर कॉन्स्टीट्युअंट एसजीएल खात्यांवर चालू आर्थिक वर्षात ₹ ५२,९४१.३३ कोटीचे व्यवहार झाले असून सदर व्यवहारापासून बँकेस सव्हिस चार्जसपोटी ₹ ०.२२ कोटी इतके उत्पन्न मिळाले आहे.

दिनांक ३१ मार्च, २०२१ रोजी गुंतवणूक चढ-उतार निधी ₹ २०७.२५ कोटी होता. दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेरचा नफा विभागणीतून त्यात ₹ ५० कोटीने वाढ करण्यात येऊन एकूण गुंतवणूक चढ-उतार निधी ₹ २५७.२५ कोटी इतका केलेला आहे.

विदेशी चलन व्यवहार (फॉरेक्स) :

आपल्या बँकेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचेकडून विदेश विनिमय व्यवहाराकरिता 'ऑथोराईज्ड डिलर कॅटेगिरी -१' परवाना प्राप्त झालेला आहे. दिनांक २८ मे, १९९० रोजी आंतरराष्ट्रीय बँकिंग विभागाची स्थापना होऊन, प्रत्यक्ष विदेश विनिमय व्यवहारास सुरुवात झाली.

आंतरराष्ट्रीय बँकिंग विभागाअंतर्गत खाजगी / व्यावसायिक परकिय चलनातील व्यवहाराच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. आय.बी.डी. विभागामार्फत प्रामुख्याने खालील सेवा सुविधा ग्राहकांना देण्यात येतात.

- विदेशी आयात पतपत्र प्रस्थापित करणे.
- विदेशी आयात पतपत्राअंतर्गत आयात बिलांचे व्यवहार हाताळणे.
- विदेशी आयात बिलांचे पेमेंट करणे.



(4) Risk Management :

Risk Management is the process of identification, analysis, assessment, minimisation or avoidance of inherent risk in the system. Failure to control risk could result in adverse effects on our financial status and reputation. The significant among this is to identify different types of risk such as Credit risk, Operational risk, Market risk etc.

Bank has framed Credit Risk, Market Risk, Operation Risk policy and same is reviewed by time to time. As per Credit Risk Policy Obligor Risk (OR), Facility Risk (FR), MSCB Risk rating report is generated on RAM module by filing financial and other information of March ending. Loan proposal is considered and limit is sanctioned depending upon the said report. These measurements are being monitored and review at regular interval to help maintaining and improving the quality of credit portfolio of our Bank. During financial year 107 Credit Risk Reports are generated.

Bank has taken membership of 4 credit information company i.e. CIBIL, Crif Highmark, Experian, Equifax to avail credit information report of consumer and commercial borrowers as per RBI circular. Consumer and commercial borrower's credit information report are down loaded and attached to loan proposals.

With the help of the Credit rating and credit information reports of each borrower will minimise risk in Bank loan portfolio and will help to reduce Bank NPA and overdue.

(5) Treasury Operations :

During the end of the Financial Year 2021-22, Bank has invested in Central and State Government Securities (including LAF) for SLR purpose and excess of funds were invested in Non SLR Bonds, and in the share of other Co-op Institutions. Thus Bank's total Investment is to the tune of ₹ 8462.16 crore (Book value) including ₹ 266.92 crore is in Interbank Term Deposits with Nationalised / Private Banks at the end of financial year.

During the year under review, Bank had earned interest to the tune of ₹ 462.24 crore from investments in Government Securities, non SLR Bonds (Mutual Fund), Interbank Term Deposits, Call Money, Tri-party Repo and LAF. The return on the same is 5.42% and profit from sale of securities was ₹ 36.81crore.

As per RBI guidelines, the valuation of Current Categories Securities (AFS) are made as per rate published by FBIL (Financial Benchmark India Private Ltd.) The IDR provision remained at ₹ 43.42 crore at the end of 31st March 2022.

During the end of the year under review, there are 332 CSGL accounts which include 2 StCBs, 27 DCCBs, 291 Urban Cooperative Banks, 10 Gratuity & P.F. Trust & 2 Credit Societies. Turnover towards sale / purchase of Government Securities by the constituents were to the tune of ₹ 52,941.33 crore on which Bank earned income of ₹ 0.22 crore towards service charges.

Investment Fluctuation Reserve (IFR) was ₹ 207.25 crore from profit realized on 31st March 2021, which is increased by ₹ 50 crore & as on 31st March 2022 stood at ₹ 257.25 crore.

International Banking Division :

Bank has obtained "Authorised Dealer's - I" License from Reserve Bank of India to deal in Foreign Exchange Business. International Banking Division (IBD) has been established on 28 May, 1990 to commence Foreign Exchange Business.

Our International Banking Division offers a wide variety of trade finance products & services to carry out business / personal related transactions. The International Banking Division has established correspondent relations with foreign and Indian Banks. Important functions of IBD :

- Opening of Import Letters of Credit.
- Handling Import Bills under Letters of Credit.
- Import Bills for collection.



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

- विदेशी आयात व्यवहारापोटी अॅडव्हान्स पेमेंट करणे.
- निर्यातीसाठी वित्तपुरवठा : वाजवी व्याजदरात प्रिशिपमेंट / पोस्टशिपमेंट / पॉकिंग क्रेडिट इन फॉरेन करंन्सी कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे.
- भविष्यात वाढणाऱ्या / कमी होणाऱ्या विनिमय दराची तोशिष ग्राहकांना न होण्यासाठी आयात / निर्यात व्यवहारासाठी फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे.
- परदेशी इनवर्ड / आऊटवर्ड व्यवहार 'स्विफ्ट' सुविधेअंतर्गत तात्काळ हाताळण्याची सुविधा.
- परकिय चलन उपलब्ध करून देण्याची सुविधा : खाजगी / व्यवसायीक परकिय दौऱ्यासाठी, वैदकिय उपचारासाठी परदेशात पैसे पाठविणे, रोजगारासाठी इत्यादी.
- यु.एस. डॉलर, ग्रेट ब्रिटन पौंड, युरो, येन व इतर करंन्सी उपलब्ध करून देणे व परदेशातून आलेल्या ग्राहकांचे परकिय चलन इनकॅशमेंट करणे.
- भारत सरकारची निर्यातदार ग्राहकांना Interest Equalisation सुविधा उपलब्ध करून देणे व EEFC खाते उघडण्याची सुविधा.
- परकिय चलनातील व्यवहारासाठी ग्राहकांना झिरो बॅलन्स बचत / चालू खाते उघडण्याची सुविधा.
- सन २००३-०४ मध्ये विभागात 'स्विफ्ट' यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्यामुळे आपल्या ग्राहकांना जलद व तत्पर सेवा उपलब्ध झाली. आपल्या बँकेचे बँक ऑफ इंडिया, पॅरिस, लंडन व टोकियो येथे अनुक्रमे युरो, जीबीपी व जापनीज येन या चलनात तसेच हबीब अमेरिकन बँक, न्युयॉर्क येथे डॉलर चलनात नॉस्ट्रो खाती आहेत.
- सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात एकूण फॉरेक्स व्यवहार ₹ ३,१९९.२३ कोटीचे झालेले असून, त्यापैकी ₹ १८५.५४ कोटीचे आयात व ₹ ३,०१३.६९ कोटीचे निर्यात व्यवहार झालेले आहेत. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात विभागास एकूण ₹ ३९.३४ कोटीचे उत्पन्न प्राप्त झालेले आहेत.

(६) माहिती व तंत्रज्ञान :

१. डेटा सेंटर व डीआर साईट मायग्रेशन :

बँकेचे को-लोकेशन डेटा सेंटर ईएसडीएस यांच्या महापे, नवी मुंबई येथील डेटा सेंटरमध्ये तर डीआर साईट मे. ईएसडीएस यांच्या बॅंगलीर येथील डेटा सेंटरमध्ये प्रस्थापित करण्यात आले. दि.२७ व २८ नोव्हेंबर २०२१ रोजी मुख्य कचेरीतील डेटा सेंटरमधून महापे येथील डेटा सेंटरमध्ये डेटा मायग्रेशनची कार्यवाही करण्यात आली. डेटा सेंटर व डीआर साईट आयएसओ सर्टिफाईड आहेत.

२. इंटरनेट बँकिंग (व्ह्यू ओन्ली) सुविधा :

बँकेच्या ग्राहकांना रुपे डेबीट कार्ड, पॉस, ई-कॉम, मोबाईल बँकिंग, युपिआय या अद्यावत डिजिटल बँकिंग सुविधा पुरविण्यात येतात. माहे सप्टेंबर २०२१ पासून बँकेने इंटरनेट बँकिंग (व्ह्यू ओन्ली) सुविधा उपलब्ध केली असून सदर सुविधेत बँकेच्या ग्राहकांना त्यांचा बॅलन्स, मिनी स्टेटमेंट, अकौंट स्टेटमेंटस इ. तपशील घरबसल्या/कार्यालयातून पाहता येतात. यामध्ये ग्राहकांना स्टेटमेंट डाऊनलोड व प्रिंट करण्याची सुविधाही उपलब्ध झाली आहे.

३. ई-स्टेटमेंट :

राज्य बँकेच्या खातेदारांना ई-मेलद्वारे स्टेटमेंट मिळण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांना ईमेलद्वारे स्टेटमेंट मिळण्याची आवश्यकता आहे अशा ग्राहकांना त्यांनी कळविलेल्या वारंवारतेनुसार सिस्टीमद्वारे (ऑटो पध्दतीने) मासिक / त्रैमासिक / सहामाही / वार्षिक अकौंट स्टेटमेंट ई-मेलद्वारे उपलब्ध केले जातात.

४. सीबीएस अपग्रेडेशन :

बँकेचे सीबीएस सॉफ्टवेअर अपग्रेड (ओम्नी ३.० वेब व्हर्जन) करण्याची कार्यवाही सुरु आहे. सर्व शाखा व कार्यालये यांचे सीबीएस हे ओम्नी ३.० प्रणालीवर लाईव्ह करण्यात आले आहे.

५. कनेक्टीव्हिटी अपग्रेडेशन :

शाखा व कार्यालयांचे काम सुरळीत व विनाखंडीत सुरु राहण्यासाठी शाखा व कार्यालयांची कनेक्टीव्हिटी अपग्रेड करण्यात आली असून मे. सीफी व एअरटेल कंपन्यांची कनेक्टीव्हिटी घेण्यात आली आहे. दोन कंपन्यांची कनेक्टीव्हिटी प्रायमरी व सेकंडरी स्वरूपात मिळत असल्याने प्रायमरी कनेक्टीव्हिटी खंडीत झाल्यास सेकंडरी कनेक्टीव्हिटीद्वारे कामकाज सुरु राहते. सर्व प्रादेशिक कार्यालयांकरीता १० एमबीपीएस क्षमतेची कनेक्टीव्हिटी उपलब्ध करण्यात आली असून सर्व शाखांना ५ एमबीपीएस कनेक्टीव्हिटी उपलब्ध करण्याचे काम सुरु आहे.



- Import Advance Remittances
- Export Finance – Fund Based Packing credit and Post-shipment credit in Rupees and in Foreign currency to Exporters at attractive Interest Rates.
- Booking of Sale & purchase Forward Exchange contracts to hedge exchange rate risk.
- Foreign Inward Remittances & Foreign Outward Remittances by SWIFT for instant payments.
- Release of Foreign Exchange for Foreign travel - Private & Business visits abroad, overseas education, medical treatment, employment, emigration Etc.
- Issue & Encashment of Foreign Currency notes (US Dollars, GB pounds, Euro & several other currencies).
- Eligible for Central Govt.'s Interest Equalisation Scheme for exporters. Maintaining of EEFC Account.
- Zero Balance Saving / Current Account facility for forex transactions.
- During the year 2003-04 the Bank installed 'SWIFT' System, to enable quick and safe communication transfer of funds with Overseas Banks, thereby providing speedy and better services to customers. Bank maintains Nostro Accounts in four major currencies viz., GBP, EURO and JPY with Bank of India, London, Paris and Tokyo respectively and USD with Habib American Bank, New York.
- During financial year 2021-22 total forex merchant business handled by the department was ₹ 3,199.23 crores, out of which ₹ 185.54 crores through Import and ₹ 3,013.69 crores through Export. The total income earned by the department during the financial year 2021-22 was ₹ 39.34 crores.

(6) Information & Technology :

1. Data Centre & DR Site Migration :

Bank's co-located Data Centre & DR Site are established at M/s. ESDS Software Solution Ltd.'s ISO certified Data Centre at Mahape, Navi Mumbai & Bengaluru respectively. Bank has completed successful migration activity on 27 & 28 November 2021.

2. Internet Banking (view only) facility :

Bank provides digital services like RuPay Debit Card, POS, Ecom, Mobile Banking, UPI to its customers. Since September 2021, Bank has started Internet Banking (View only) facility. Which provides accounts services like view Account Balance, Mini Statement, Account Statements.

3. E-Statement

Bank has started E-Statement facility. Customer who wish to receive E-statements via email can instruct Bank to send e-statement of account on desired frequency of monthly, quarterly, half yearly and yearly on their registered email ID.

4. CBS Upgradation:

Bank is upgrading its CBS software. CBS of all branches and regional offices is upgraded to the Web based CBS application.

5. Connectivity Upgradation:

To enable efficient and uninterrupted working of Regional offices and Branches, Bank has upgraded its connectivity of Regional offices and Branches. Dual connectivity of Sify & Airtel for all locations is provided. This set up will act as primary and secondary connectivity, in case primary connectivity gets failed, working of branches and regional offices will continue with secondary connectivity. 10 mbps connectivity is made available for all Regional offices and 5 mbps connectivity is provided to all branches.



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

६. एयुए / केयुए :

AUA / KUA म्हणून युआयडीएआय यांचेकडे डायरेक्ट मेंबरशिप घेण्यात आली आहे. त्यानुसार एईपीएस सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सदर सुविधांचा विस्तार करून एईपीएस सुविधा जिल्हा बँकांनाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सबमेंबर बँकांनी युआयडीएआय यांच्या मानकानुसार अनुषंगीक तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यावर सदर सुविधांचा फायदा या बँकांना घेता येणार आहे.

दिनांक ०१ जून, २०२१ रोजीच्या मा. प्रशासक सभेत एईपीएस सुविधा नागरी सहकारी बँकांनाही उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय झाला असून जिल्हा बँका या प्रणालीवर लाईव्ह झाल्यानंतर नागरी सहकारी बँकांनाही सदरची सुविधा उपलब्ध होणार आहे.

७. सबमेंबर बँकांकरिता वेब पोर्टल :

आरटीजीएस व एनईएफटी या सुविधा सबमेंबर बँकांना उपलब्ध करून देण्यासाठी पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलमार्फत सबमेंबर बँकांना त्यांच्या ग्राहकांना आरटीजीएस / एनईएफटीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

८. एसएलबीसी पोर्टल :

स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी (एसएलबीसी) पोर्टलवर जिल्हा बँकांच्या स्टॅन्डर्ड एमआयएस फाईल अपलोड करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने स्टॅन्डर्ड एमआयएस रिपोर्टचे ३२ फॉर्मेट दिलेले आहेत. त्यानुसार सर्व जिल्हा बँकांकडून एमआयएस रिपोर्ट स्वीकारण्याकरिता राज्य बँकेने पोर्टल उपलब्ध करून दिलेले आहे. त्यानुसार जिल्हा बँकांकडून प्राप्त होणारे रिपोर्ट एसएलबीसी ची नोडल बँक - बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडे ऑनलाईन पध्दतीने एकत्रित अपलोड केले जातात.

९. नवीन योजना :

१. बँकेकरीता आयएसओ २७००१ सर्टिफिकेट प्राप्त करणे.
२. सायबर सिक््युरिटी ऑपरेशन सेंटर (सी-सॉक) प्रणालीची अंमलबजावणी करून सदर सुविधा जिल्हा बँका व अर्बन बँकांनाही उपलब्ध करणे.
३. स्विफ्ट प्रणाली व सीबीएस यांचे इंटीग्रेशन करणे.
४. जिल्हा / नागरी सहकारी बँकांना सब-एयुए सुविधेकरीता सबमेंबर बनविणे.
५. सीटीएस प्रणाली अपग्रेड करून सबमेंबर बँकांना सेवा देणे.
६. अॅसेट लायबिलिटी मॅनेजमेंट सॉफ्टवेअरची अंमलबजावणी करणे.
७. शाखा व कार्यालयांच्या कनेक्टिव्हिटीकरीता अद्यावत एसडीव्हॅन प्रणाली घेणे.
८. नेटवर्क ऑपरेशन सेंटर (नॉक) अंमलबजावणी करणे.

(७) तपासणी व अंकेक्षण :

अ) राष्ट्रीय बँक तपासणी :

राष्ट्रीय बँकेने आपल्या बँकेच्या दि. ३१ मार्च, २०२१ अखेरील आर्थिक स्थितीवर आधारित २८वी वैधानिक तपासणी दिनांक २४ फेब्रुवारी, २०२२ ते दिनांक २१ मार्च, २०२२ या कालावधीत घेतली असून वैधानिक तपासणी अहवाल अप्राप्त आहे.

बँकिंग नियमन कायदा, १९४९ चे कलम ३५ ला अनुसरून रिझर्व्ह बँकेने दिनांक ६ मार्च, १९९६ मध्ये आपल्या बँकेस ११ निर्देश लागू केले होते. सदर निर्देशाबाबत रिझर्व्ह बँकेने त्यांचे पत्र क्र. डीसीबीआर. सी.ओ. आरसीबीडी. क्र. १६६३ / १९.५०.०२५ / २०१६-१७ दिनांक २० ऑक्टोबर, २०१६ रोजीच्या पत्रान्वये आपल्या बँकेवरील निर्देश मागे घेण्यात आल्याचे कळविले आहे.

ब) वैधानिक लेखापरिक्षण :

बँकेच्या दिनांक ०८ सप्टेंबर, २०२१ रोजी झालेल्या मा. प्रशासक सभेतील ठराव क्र. ११ नुसार सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी मे. ए.पी. संझगिरी अॅण्ड कं., चार्टर्ड अकौंटंट या सी.ए. फर्मची वैधानिक लेखापरिक्षणासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

क) अंकेक्षण उपसमिती :

आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये मा. अंकेक्षण उपसमितीच्या एकूण ५ सभा झाल्या असून वैधानिक लेखापरिक्षण अहवाल, राष्ट्रीय बँक तपासणी अहवाल तसेच मुख्य कचेरी / प्रा.का. / शाखा व विविध विभागांचे अंतर्गत



6. AUA / KUA:

Bank has taken direct membership as AUA/KUA with UIDAI. AEPS certification is completed by NPCI. AEPS facility will also be provided to DCC Banks & Urban Banks, after completion of necessary certification of NPCI & guidelines of UIDAI.

7. Webportal for Sub-member Banks :

Bank is providing RTGS & NEFT portal to sub-member banks. Sub-member banks can directly send their RTGS/NEFT through this portal.

8. SLBC Portal :

Reserve Bank of India has provided 32 formats of Standard MIS Reports to DCCBs. MSC Bank has developed portal for DCCBs for submission of these 32 MIS reports. MSC Bank collects these reports through this portal and submits these reports to the SLBC's nodal Bank for Maharashtra viz. Bank of Maharashtra.

9. Upcoming plans for 2022-23

1. ISO 27001 Certification for Bank
2. Implementation of Cyber Security Operation Centre (C-SOC) and extending these services to DCCBs & UCBs
3. SWIFT & CBS Integration
4. Sub-AUA services to DCCBs & UCBs.
5. Upgradation of CTS & providing services to sub-member Banks.
6. Implementation of Asset Liability Management software
7. SDWAN connectivity for all regional offices and branches
8. Implementation of NOC – Network Operation Centre.

(7) Inspection and Audit :

a) NABARD Inspection :

NABARD carried out 28th Statutory Inspection of the Bank based on the financial position of 31st March 2021 during 24th February, 2022 to 21st March, 2022. The Inspection Report is yet not received. RBI under Section 35A of Banking Regulation Act, 1949, RBI had issued 11 Directions on 6th March, 1996 to your Bank. On this context, RBI withdrawn the Directions vide its letter No. DCBR. CO. RCBD. No. 1663 / 19.50.025 / 2016-17 dated 20th October, 2016.

b) Statutory Audit :

As per NABARD guidelines, M/s. A. P. Sanzgiri & Co., Chartered Accountant, C.A. firm was appointed as per Resolution No. 11 passed in Hon. Administrator meeting held on 8th September, 2021 as a Statutory Auditor for the year 2021-2022.

c) Audit Sub-Committee :

During the year 2021-2022, Five meetings of Audit Sub-committee are conducted. The Compliance Report on Statutory Audit, NABARD Inspection and Internal Audit memos of various departments, Regional offices & branches were placed before the Audit Sub-Committee. The Statutory Audit



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

लेखापरीक्षण अहवालावरील पूर्तता अहवाल मा. अंकेक्षण उपसमिती सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आले असून सन २०२०-२१ या कालावधीच्या वैधानिक लेखापरीक्षण पूर्तता अहवालास दिनांक ०१ जानेवारी, २०२२ रोजीच्या मा.प्रशासक सभेतील ठराव क्र. ३ नुसार मान्यता घेण्यात आली व सदर अहवाल निर्धारित वेळेत संबंधितांना सादर केला आहे.

ड) कर्जदार संस्थांची तपासणी :

बँक प्रामुख्याने जिल्हा बँका, नागरी बँका, साखर कारखाने, सूत गिरण्या व इतर कर्जदार संस्थांची नियमित व वार्षिक तपासणी करून अहवाल सादर केले जातात. सदर अहवालातील प्रमुख बाबी मा. प्रशासक सभेपुढे ठेवण्यात येतात.

अंतर्गत हिशेब तपासणी :

बँकेची परिपत्रके तसेच शासन, रिझर्व्ह बँक व राष्ट्रीय बँक यांच्या परिपत्रकानुसार शाखांच्या व्यवहारांची तपासणी केली जाते. क्षेत्रीय यंत्रणेचे तसेच मुख्य कचेरी स्तरावरील देय बिलांचे (एचआरडीएम, माहिती व तंत्रज्ञान आणि स्थावर व परिरक्षण विभाग) ग्रि-ऑडिट करण्यात येते. याशिवाय मुख्य कचेरीचे विविध विभागांचे सूचनेनुसार व कार्यालयीन आदेशानुसार वेळोवेळी स्पेशल ऑडिट करण्याचे कामकाज या विभागामार्फत करण्यात येते.

सन २०२१-२२ मधील अंतर्गत हिशेब तपासणी :

सन २०२१-२२ मध्ये बँकेच्या ५५ शाखा, ६ प्रादेशिक कार्यालये व मुख्य कचेरी (ट्रेझरी, आयबीडी व बोर्ड विभाग वगळता) अशा एकूण ६२ युनिट्सपैकी मुंबई स्थित २८ शाखा, ६ प्रादेशिक कार्यालये व मुख्य कचेरी अशा एकूण ३५ युनिट्सचे अंतर्गत हिशेब तपासणी विभागातील अंकेक्षकांकडून अंकेक्षण करण्यात आले. तर मुंबई बाहेरील २७ शाखांची प्रादेशिक कार्यालय स्तरावर असलेल्या क्षेत्रीय यंत्रणेमार्फत धोरणानुसार त्रैमासिक / सहामाही पध्दतीने अंकेक्षण करण्यात आले.

कामकाजावर प्रभावी नियंत्रण :

मा. अंकेक्षण उपसमितीचे अध्यक्ष यांनी सूचित केलेनुसार कर्जवाटप, थकीत कर्जे व एन.पी.ए. कर्जे इ. बाबी विचारात घेवून, दि. ०१ फेब्रुवारी, २०२२ रोजीच्या मा. प्रशासक सभेतील संमत धोरणानुसार शाखांची जोखीम विचारात घेऊन वर्गीकरण करण्यात आले व त्यानुसार शाखांचे त्रैमासिक / सहामाही पध्दतीने अंतर्गत अंकेक्षण करण्यात येते. त्यामुळे अंतर्गत अंकेक्षणातील आवश्यक बाबी वेळीच तपासल्या जाऊन जोखीम कमी होईल, रिस्क बेस्ड ऑडिटच्या संकल्पनेनुसार ऑडिटची वारंवारता कमी होईल व परिणामी ऑडिट करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ सिमीत राहील.

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील डिसेंबर २०२१ अखेरचे निर्धारित २७ युनिट्सचे त्रैमासिक अंकेक्षण पूर्ण झाले आहे. अंकेक्षण अहवालातील त्रुटींची पूर्तता संबंधित विभाग / शाखा यांचेकडून घेण्यात येते. तसेच अपूर्ण बाबींची व्दिरुक्ती होणार नाही याबाबत देखील विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येते व आढळून आलेल्या महत्वाच्या बाबी / मुद्दे मा. अंकेक्षण उपसमिती व तद्नंतर मा. प्रशासक सभेस अवगत करण्यात येतात.

एकंदरीत बँकेच्या शाखा, मुख्य कचेरी व प्रादेशिक कार्यालये यांच्या व्यवहारांवर प्रभावी व सक्षम नियंत्रण ठेवणेस अंतर्गत तपासणीमुळे मदत झाली आहे.



Compliance Report 2020-21 has been approved in Hon'ble Administrator Meeting dated 01 January, 2022 (Resolution No. III) and submitted to the concerned Authorities in stipulated period.

d) Inspection of Borrower Units :

Bank has conducted inspection for borrower institutions i.e. DCCBs, UCBs, SSKs, SSGs and other institutions. These entire institutions inspection done by regularly and reported them. The major findings in the inspection reports are placed in Hon. Administrator meeting.

Internal Audit :

Financial transactions at Head Office, Regional Offices & Branches are checked and audited as per guideline of RBI, NABARD, MCS Act, and Banks internal circulars. Pre-Audit of bills payable / Expenditure (Department at Head Office level) is undertaken by Internal Audit Department. Special Audit are scheduled as and when required as per the instructions from higher officials.

Internal Audit during 2021-22 :

For the Financial Year 2021-22, 55 Branches, 6 Regional Offices, and Head Office (excluding Treasury, IBD and Board) in total 62 units are eligible for internal audit out of those Mumbai 28 branches, 6 Regional Offices and Head Office (excluding Treasury, IBD and Board) Internal Audit is conducted by internal audit department and rest of 27 branches under Regional Office, Internal Audit is conducted by Regional Office System through Inspecting Officers.

Internal Control on functioning of Departments :

Considering available staff in Bank, Hon. Audit Sub-Committee, Chairman has suggested to frame risk based audit policy of the branches. Accordingly Bank has approved the policy in the Hon. Administrative Meeting dated 01 February, 2022.

As stated in the policy internal audit of the units categorised in the High & Medium risk category will be carried out on quarterly basis and that of units falling under low risk shall be audited on half yearly basis.

In the Financial Year 2021-22, audit of 27 units for the quarter ending December 2021 is completed as per new policy. During the course of audit discrepancies are brought to the notice and suggestions are given, to not repeat the same. Review of important discrepancies is taken before Hon. Audit Sub-Committee & then before in Hon. Administrator Meeting.

Over all implementation of revised internal audit policy has enable to monitor the working of units effectively.



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

(८) मानव संसाधन विकास व व्यवस्थापन

कर्मचारी / अधिकारी संख्या

दि. ३१ मार्च, २०२१ अखेर एकूण कर्मचारी / अधिकारी यांची एकूण संख्या ८४० इतकी होती.

अहवाल सालात ९६ कर्मचारी / अधिकारी सेवानिवृत्त, २० कर्मचारी/ अधिकारी स्वेच्छानिवृत्त, ६ कर्मचारी / अधिकारी यांचे सेवाकाळात निधन, १ कर्मचारी कनिष्ठ श्रेणी कर्मचारी श्रेणीत पदावनत केला आहे. तसेच अहवालसालात आय.टी. विभागासाठी ३ अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार दि. ३१ मार्च, २०२२ अखेर कर्मचारी / अधिकारी यांची एकूण संख्या ७२१ इतकी राहिली.

दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेर

अ.क्र.	श्रेणी	प्रत्यक्ष कार्यरत
(अ)	व्यवस्थापकीय संचालक	१
	सरव्यवस्थापक	१
	उपसरव्यवस्थापक	५
	व्यवस्थापक	११
	सहव्यवस्थापक	२०
	एकूण (अ)	३८
(ब)	सहाय्यक व्यवस्थापक	११४
	द्वितीय श्रेणी अधिकारी (बीआरआयओसह)	१६१
	ज्युनिअर श्रेणी अधिकारी	२३३
	कारकून	१६
	लघुलेखक	३
	टंकलेखक	४८
	टेलिफोन ऑपरेटर	११
	दफ्तरी / शिपाई	८९
	ड्रायव्हर	८
	एकूण (ब)	६८३
	एकूण (अ+ब)	७२१

प्रशिक्षण :

आपल्या बँकेच्या शिखर प्रशिक्षण व संशोधन संस्था, वाशी व नागपूर केंद्र यांचे माध्यमातून राज्य बँक / जिल्हा बँकेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांना बँकींग संबंधित विविध विषय एनपीए, वसुली, आर्थिक ताळेबंद, एएलएम, कर्जप्रकरणे घाननी, फ्रॉड, व्यवसाय विकास इ. तसेच संगणक अनुषंगिक विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर प्राथमिक सेवा संस्थांचे संचालक / सचिव यांचेसाठी इन हाऊस व ऑन लोकेशन प्रशिक्षण कार्यक्रम राष्ट्रीय बँकेच्या सहकार्याने आयोजित केली जातात. तसेच शिखर संस्थेमार्फत अन्य नागरी बँका, पगारदार संस्था, गृहनिर्माण संस्था व इतर सहकारी संस्थांच्या पदाधिकारी व सभासदांना प्रशिक्षण देण्यात येते.

सन २०२१-२२ मध्ये आपल्या शिखर प्रशिक्षण व संशोधन संस्था, वाशी व नागपूर केंद्र यांचेमार्फत एकूण १०१ प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करून राज्य बँकेच्या ५७०, जिल्हा बँकेच्या ७६५ प्राथमिक सेवा संस्थांचे १०६३ व इतर संस्थांचे ९९५ अशा एकूण ३३९३ अधिकारी / कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच बँकेतील ३३ अधिकाऱ्यांना राज्यातील व राज्याबाहेर नामांकित प्रशिक्षण संस्थांमध्ये (बर्ड, लखनौ, नाबार्ड, आयआयबीएफ, फेडाई इत्यादी) बँकेमार्फत प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे.



(8) Human Resource Development & Management :

Staff Strength :

Your Bank had 840 total staff as on 31st March 2021. During the year under review 96 staff members have retired, 20 staff have voluntarily retired, 06 have expired, 1 employee has been demoted and 03 I.T. Officers have been recruited. The total number of staff as on 31st March 2022 is 721, details are as given below :

As on 31st March 2022

Sr. No.	Grade	Actual Working
(A)	Managing Director	1
	General Manager	1
	Deputy General Manager	5
	Manager	11
	Joint Manager	20
	Total (A)	38
(B)	Assistant Manager	114
	Officer Grade II (Inclu. BRIO)	161
	Junior Officer	233
	Clerk	16
	Stenographer	3
	Typist	48
	Telephone Operator	11
	Daftary / Peon	89
	Driver	8
	Total (B)	683
	Total (A) + (B)	721

Training :

Shikhar Training & Research Institute is Authorised Training Institute of the Maharashtra State Co-operative Bank Ltd. organizing Training Programme on various subjects like Banking, NPA & Recovery, Preparation of Balance Sheet, ALM, Loan Appraisal, Fraud, Business Development & Technology for Officers & employees of MSC Bank & DCC Banks with its two centres Vashi & Nagpur. It also arranges inhouse & on location Training Programmes for Board of Directors and Secretaries of PACS (Primary Agricultural Co-operative Societies) in coordination with NABARD. Again STRI imparting training for Directors and Members of Urban Bank, Salary Earners Sty., Co-operative Housing Sty. & Other Co-operative Institutions.

During the year 2021-22 with two channels Vashi & Nagpur, STRI organized 101 training programmes and trained officers / employees, 570 of MStCB, 765 of DCCBs, 1063 of PACS & 995 of Other Co-operative Institutions, aggregating 3393 total trainees. During the year Bank has nominated 33 Officers / employees for various training programmes to be held in Maharashtra & Other State of BIRD, Lucknow, NABARD & IIBF, FEDAI.



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

अहवाल सालात शिखर, वाशी व नागपूर केंद्रामार्फत आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांचा तपशिल खालीलप्रमाणे :

प्रशिक्षण कार्यक्रम संख्या						प्रशिक्षणार्थीची संख्या				
राज्य बँक व जिल्हा बँका	राज्य बँक	जिल्हा बँका	प्राथमिक सह. संस्था	इतर संस्था	एकूण	राज्य बँक	जिल्हा बँका	प्राथमिक सह. संस्था	इतर संस्था	एकूण
३६	०२	०२	३७	२४	१०१	५७०	७६५	१०६३	९९५	३३९३

(९) व्यवसाय वृद्धीसाठी राबविण्यात आलेले उपक्रम

● राज्यस्तरीय परिषद/ कार्यशाळा :

जिल्हा बँकांच्या राष्ट्रीय बँक, राज्य शासन व राज्य बँक स्तरावर असलेल्या अडीअडचणी व त्यानुषंगाने करावयाच्या उपाययोजना बाबत दिनांक २१ फेब्रुवारी, २०२२ रोजी राज्यातील सर्व जिल्हा बँकांची एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये राज्य बँकेच्या पुढाकाराने चर्चा करण्यात येवून जिल्हा बँकांच्या बहुतांशी अडीअडचणी सोडविण्याबाबत मदत झाली. सदर सभेस आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवारसाहेब, मा. सहकार मंत्री, (महाराष्ट्र राज्य), मा. सहकार आयुक्त व निबंधक, पुणे, राज्य बँकेचे प्रशासक, मा.श्री. अनास्करसाहेब, जिल्हा बँकांचे मा. अध्यक्ष / प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

● प्राथमिक सेवा सहकारी कृषी पतसंस्थांना बहुउद्देशिय संस्था म्हणून परिवर्तन करणेची राष्ट्रीय बँकेची विशेष फेरकर्म योजना :

राष्ट्रीय बँकेने प्राथमिक सेवा सहकारी कृषी पतसंस्थांना बहुउद्देशिय संस्था म्हणून परिवर्तन करणेची विशेष फेरकर्म योजना प्रसूत केली असून या योजनेंतर्गत १७ जिल्हा बँकांकडून १७५ विविध कार्यकारी संस्थांचे ₹ ६१.७१ कोटीचे कर्ममागणी प्रस्ताव प्राप्त झाले. राष्ट्रीय बँकेने १४७ प्रस्तावांना मान्यता देवून ₹ ३६.०३ कोटीच्या फेरकर्म मर्यादा मंजूर केल्या आहेत.

● राज्यस्तरीय बँकर्स कमिटी सभा (एसएलबीसी) :

बँक ऑफ महाराष्ट्र निमंत्रक असलेल्या स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी सभेमध्ये (SLBC) अहवाल सालात सहकारी बँकांच्या खरीप व रब्बी पीक कर्जाचे उद्दिष्ट ₹ २०,५८४.१९ कोटी निश्चित करण्यात आले होते. अहवाल वर्षात या समितीच्या एकूण ५ सभा संपन्न झाल्या. या सभांद्वारे राज्यातील सर्व बँकांच्या पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्ट पूर्ततेचा तसेच इतर कर्जांचा आढावा घेणेत आला.

(१०) मा. प्रशासकीय मंडळ नियुक्ती :

मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे दिनांक ०७ मे, २०११ रोजीच्या आदेशान्वये बँकेचे मा. संचालक मंडळ बरखास्त करण्यात येवून, द्विसदस्यीय मा. प्रशासकीय मंडळाची प्रथमतः नियुक्ती करण्यात आली. सदरच्या प्रशासकीय मंडळात दिनांक ०२ मे, २०१२ रोजी बदल करण्यात येवून, नवीन द्विसदस्यीय मा. प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर दिनांक ०३ जुलै, २०१५ रोजी मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे आदेशान्वये बदल करण्यात येवून, त्रिसदस्यीय मा. प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली. तदनंतर दिनांक ०१ जुलै, २०१७ रोजी मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी बँकेच्या मा. प्रशासकीय मंडळामध्ये दोन सदस्यांची व दिनांक ०३ ऑगस्ट, २०१७ रोजीच्या आदेशान्वये एका सदस्यांची नियुक्ती करून ६ सदस्यीय मा. प्रशासकीय मंडळ करण्यात आले. दिनांक ०५ जून, २०१८ रोजी राज्य बँकेवर प्रशासक म्हणून मा. श्री. विद्याधर वामनराव अनास्कर यांची नियुक्ती करण्यात येऊन, त्यांचे मदतीसाठी मा. श्री. संजय भेंडे व मा. श्री. अविनाश एल. महागांवकर या दोन सदस्यांची सहाय्य समिती नियुक्ती करण्यात आली. त्यांचेपैकी मा. श्री. अविनाश एल. महागांवकर यांनी दिनांक ०९ जानेवारी, २०२० रोजी राजीनामा दिला. मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिनांक ०१ जून, २०२० रोजीच्या पत्रानुसार, द्विसदस्यीय सहाय्य समितीची मान्यता रद्द केल्याने सदरची समिती आता अस्तित्वात नाही. मा. श्री. विद्याधर वामनराव अनास्कर हे बँकेचे एकमेव प्रशासक म्हणून कामकाज पाहात आहेत.

मा. प्रशासक तसेच मा. सदस्य वा त्यांचे नातेवाईक यांनी राज्य बँकेकडून कोणतेही कर्ज घेतलेले नाही.



The Details of training programmes & participants throughout the year 2021-22 is as under :

Training Programmes						No. of Trainees				
MStCB & DCCBs	MStCB	DCCBs	PACS	Other Institutions	Total	MStCB	DCCBs	PACS	Other Institutions	Total
36	02	02	37	24	101	570	765	1063	995	3393

(9) Initiatives implemented for business growth :

- **State Level Conference / Workshop**

MStCB had arranged State Level Conference of all DCC Banks on 21st February, 2022 at Administrative Office, Vashi to discuss various issues of DCC Banks. Important guidelines were given to DCC Banks by respective authorities. Hon'ble Shri Sharad Pawar saheb, Hon. Co-operative Minister of Maharashtra, Hon. Co-op. Commissioner, Pune & Hon. Administrator, Shri Anaskarsaheb, Hon. Chairmen / Administrators, Directors & CEOs of DCC Banks have attended the conference.

- **NABARD's Special Refinance Scheme for PACS as MSCS :**

NABARD had circulated the Special Refinance Scheme for PACS as MSCS under this scheme we have received 175 proposals from 17 DCCBs of ₹ 61.71 crore out of which NABARD has sanctioned refinance of ₹ 36.03 crore against 147 proposals.

- **State Level Banker's Committee Meeting (SLBC) :**

The target of Kharip & Rabbi Crop Loan disbursement for Co-operative Banks for year under review was fixed ₹ 20,584.19 crore in the State Level Bankers' Committee (SLBC). During the year 5 meetings are organised by SLBC.

(10) Appointment of Administrative Board :

Board of Directors of Bank has been superseded by Hon. Commissioner for Co-operation & Registrar for Co-operative Societies, Maharashtra State, Pune vide letter dated 7th May, 2011 and initially appointed Hon. Administrative Board consisting of 2 members. The said Administrative Board has been changed on 2nd May, 2012 and appointed the new Administrative Board consisting of 2 members. Again 3rd July, 2015, 3 members of Administrative Board have been appointed by the Hon. Commissioner for Co-operation & Registrar, Co-operative Societies, Maharashtra State, Pune. Thereafter on 1st July, 2017, 2 members and on 3rd August, 2017, 1 member appointed in Administrative Board consisting of 6 members. Thereafter on 5th June, 2018, Mr. V.V. Anaskar was appointed as a Administrator and Mr. Sanjay N. Bhende & Mr. Avinash L. Mahagaonkar appointed as members of Advising Committee. Mr. Avinash L. Mahagaonkar has given resignation. Hon. Commissioner for Co-operation & Registrar for Co-operative Societies, Maharashtra State, Pune vide letter dated 1st June, 2020 and superseded the Advising Committee and at present Mr. V. V. Anaskar, is a sole Administrator, he is looking after the functioning of the Bank.

Neither, Hon. Administrator nor their family member have availed any loan from the Bank in the financial year 2021-22.

The election process of the Board of Directors had been started as per the notification dated 7th February, 2015



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

दिनांक ०७ फेब्रुवारी, २०१५ रोजीच्या मा. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा मा. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई विभाग, मुंबई यांचे आदेशान्वये बँकेच्या मा. संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. मात्र सदरच्या निवडणूक प्रक्रियेस मा. नागपूर उच्च न्यायालयात बँकेच्या सभासद अर्जकर्त्यांनी आव्हान दिल्याने मा. न्यायालयाचे आदेशान्वये निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली आहे.

(११) सन २०२१-२२ मधील महत्वाच्या बाबी :

विविध प्रस्ताव मंजूरीसाठी मा.प्रशासकीय मंडळाने वेळोवेळी प्रदान केलेल्या अधिकारांनुसार विविध प्रयोजनार्थ वरिष्ठ अधिकार्यांच्या गतीत करण्यात आलेल्या मंजूरी समितीमध्ये (Sanctioning Committee) सुधारणा करण्यात आल्या.

सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणी केलेल्या साखर कारखान्यांनी महावितरणला पुरवठा केलेल्या वीजेच्या बिलांच्या अदायगीपीटी येणे असलेल्या बिलाचे डिस्काऊंटींग करणेबाबतच्या योजनेत सुधारणा करण्यात आल्या.

बचत व चालू खात्यावरील राखावयाच्या किमान शिल्लक रकमेबाबत धोरण प्रसूत करण्यात आले.

नागरी / जिल्हा बँकांसाठी देशांतर्गत तसेच विदेशी बँक हमी, पतपत्र प्रस्थापित करणेसाठी नॉन फंड बेसड व प्रिशिपमेंट/ पोस्टशिपमेंट/ पॉकेटिंग क्रेडिट इन फॉरेन करंसी फंड बेसड मर्यादा मंजूर करणेबाबतचे सुधारित धोरण तयार करण्यात आले.

राज्य बँकेचे अन्य नागरी बँकांच्या सहभागात कर्जपुरवठा करणेबाबतचे सुधारीत धोरण तयार करण्यात आले.

बँकेच्या ग्राहकांसाठी शैक्षणिक कर्ज योजना तयार करण्यात आली.

डिजिटल पेमेंट सेल विभागाकरिता धोरण तयार करण्यात आले.

रिझर्व्ह बँकेच्या दि. १८ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या परिपत्रकानुसार लॉकर धारकांसाठी सुधारित धोरण तयार करण्यात आले.

रिटेल बँकिंग अंतर्गत वाहन खरेदी, सोनेतारण व गृहस्वप्नपूर्ती घरकर्ज या कर्जयोजनांचे सुधारीत धोरण तयार करण्यात आले.

वित्तीय सेवांच्या आऊटसोर्सिंगमध्ये बँकेद्वारे जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्वसमावेशक आऊटसोर्सिंग धोरण तयार करण्यात आले.

आजारी साखर कारखान्यांचे कर्ज पुनर्रचनेद्वारे पुनरुज्जीवन करणेसाठी सुधारित योजना तयार करण्यात आली.

राज्य बँकेच्या खातेदारांच्यावतीने देशांतर्गत पतपत्र (लेटर ऑफ क्रेडिट) प्रस्थापित करणेबाबतचे धोरण तयार करण्यात आले.

देशांतर्गत बँक हमी प्रस्थापित करणेचे सुधारित धोरण तयार करण्यात आले.

जिल्हा व नागरी सह. बँकांना शासकीय कर्जरीख्यांच्या तारणावर जास्वंदी अधिकर्ष कर्जमर्यादा सुविधा उपलब्ध करून देणेबाबतचे सुधारित सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात आले.

राज्यातील सह. पतसंस्थांना शासकीय कर्जरीख्यांच्या (नॉन एसएलआर) तारणावर 'जास्वंदी अधिकर्ष कर्जमर्यादा' उपलब्ध करून देणेबाबतचे धोरण तयार करण्यात आले.

जुन्या जडसंग्रह वस्तूंची देखभाल, नवीन यंत्रसामुग्री (मशिनरी) बसविणे/ खरेदी करणे तसेच जुन्या भंगार साहित्याचे विल्हेवाटीचे सुधारित धोरण तयार करण्यात आले.

बँकेचे खरेदी / वार्षिक देखभालीचे तसेच प्रशासकीय पातळीवरील खर्च मंजूरीचे व इतर अधिकारांबाबतचे सुधारित धोरण तयार करण्यात आले.

बँकेकडून मंजूर केल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या कर्जासाठी प्रोसेसिंग फी, कमिंटमेंट, प्रिपेमेंट, आकस्मिक चार्जेस व मॉनिटरिंग चार्जेस आकारणीबाबतचे एकत्रित सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात आले.

मा. प्रशासकांच्या आदेशावरून

(डॉ. अजित आर. देशमुख)

व्यवस्थापकीय संचालक

मुंबई.

दिनांक : १५ जून, २०२२



by the Election Officer cum Divisional Joint Registrar, Co-operative Societies, Mumbai Sector, Mumbai. However, the election process has been stayed, as one of the Member of the Bank has filed writ petition in Hon. High Court, Nagpur against the election process. The said election process has not been completed since the hearing on the said writ petition is still pending.

(11) Special Events in the year 2021-22 :

Revisions have been made in Sanctioning Committee of Senior Officers made for sanctioning of various proposals as per powers delegated by Hon. Administrator Committee from time to time.

Revisions have been made in policy regarding Bill Discounting against bill receivable from MSEDCL against supply of electricity units by sugar factories with Co-generation project.

Revisions have been made in policy regarding keeping minimum balance on saving and current account.

Revisions have been made in policy regarding Inland and Export Guarantees on behalf of UCBs / DCCBs, Fund based limits for Preshipment / Postshipment / Packing credit in foreign currency.

Revisions have been made in policy regarding consortium loan with Urban Co-operative Banks.

Bank have framed a policy regarding education loan for its customers.

Bank has framed a policy regarding Digital Payment Cell Department.

As per the notification of RBI dated 18th August, 2021, revisions have been made in policy regarding locker holders.

Revisions have been made in policy regarding Vehicle, Gold and Grihaswapnapurti Housing Loan under retail banking.

As per the guidelines issued by RBI, Bank has framed a policy regarding managing risk in outsourcing of financial services.

Revisions have been made in policy regarding revival of sick sugar factories by restructure of loan.

Bank has framed a policy regarding establishment of inland letter of credits.

Revisions have been made in policy regarding establishment of Inland Bank Guarantees.

Revisions have been made in comprehensive policy regarding overdraft to DCCBs and UCBs against Government Securities under "Jaswandi Overdraft Scheme".

Bank has framed a policy regarding overdraft to Co-operative Credit Societies against Government Securities under "Jaswandi Overdraft Scheme".

Revisions have been made in policy regarding Scrap.

Banks Procurement / Annual Maintenance Policy has been revised to accommodate Administrative Level rights to approve expenditure.

Bank has framed a comprehensive policy regarding Processing fee, Commitment, Prepayment Incidental charges and Monetary charges applicable to various loan products.

By order of the Hon. Administrator

(Dr. Ajit R. Deshmukh)

Managing Director

Mumbai.

Dated : 15th June, 2022.



**आर्थिक पत्रके
सन २०२१-२२**



**FINANCIAL
STATEMENTS
FOR THE YEAR 2021-22**



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

दिनांक ३१ मार्च, २०२२ चा ताळेबंद

	परिशिष्ट	दि. ३१ मार्च, २०२२	दि. ३१ मार्च, २०२१
भांडवल व देणी			
भाग भांडवल	१	५४४,३५,४८,०००.००	६१८,८८,७५,०००.००
राखीव व इतर निधी	२	६०८५,१५,८७,२९७.७२	५०१७,९८,७०,८५७.७१
डेवी	३	२१०६६,८४,०१,०१३.००	२०३०७,६१,७१,८५०.४८
घेतलेली कर्जे	४	८१३०,३९,१७,२४७.००	८२८३,४६,५८,८१०.००
इतर देणी व तरतुदी	५	१०८०,५५,७९,६५५.११	९८०,०६,७९,२३३.९७
	एकूण	३६९०७,३०,३३,२१२.८३	३५२०८,०२,५५,७५२.१६
जिंदगी व येणी			
रोख शिल्लक, रिझर्व्ह बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाकडील शिल्लक	६	६४८,३७,७४,४७९.५६	६८१,३८,९०,९७१.५५
इतर बँकांतील शिल्लक व मनी ऍट कॉल ऍण्ड शॉर्ट नोटीस	७	६७५,८७,१७,०८२.६६	६३३,६१,३६,६९२.७८
गुंतवणूक	८	८१९५,२४,३१,६२६.१२	९२८४,५०,५३,४९६.९८
कर्जे	९	२५९६०,३५,४१,५०५.५२	२३२९४,५३,६४,८२२.३३
कायम मालमत्ता	१०	१२६,३४,३१,७२३.७७	१४१,०१,९३,४५१.०२
इतर मालमत्ता	११	१३०१,११,३६,७९५.८०	११७२,९६,१६,३१७.५०
	एकूण	३६९०७,३०,३३,२१२.८३	३५२०८,०२,५५,७५२.१६
संभवनीय देणी	१२	१९०९,७२,४८,९५४.३३	६२८,०४,८७,८४७.३३
वसुलीसाठी आलेले चेक्स व उलट बाजुप्रमाणे	१२ (अ)	११६६,७०,७५,२६५.९६	१००५,७२,१०,८४०.१४
महत्वाच्या हिशेबाच्या पॉलीसी	१८		
नोट्स टु अकॉउंटस	१९		
उपरोक्त नमूद परिशिष्ट ताळेबंदाचा अविभाज्य भाग आहेत.			

मे.अ.पी.संझागिरी अॅण्ड कं.

दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई करिता

अभिजीत संझागिरी

(विद्याधर व्ही. अनास्कर)

पार्टनर

प्रशासक

एम नं. ०४३२३०

एफआरएन नं. ११६२९३डब्ल्यु

युडीआयएन नं. 22043230AKWKCS4175

(डॉ.अजित आर. देशमुख)
व्यवस्थापकीय संचालक

(दिलीप एन. दिघे)
ओएसडी (सरव्यवस्थापक) सीपीआयडी

स्थळ - मुंबई.

दिनांक - १४ जून, २०२२



BALANCE SHEET AS ON 31ST MARCH, 2022

	Schedule	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous year) (₹)
Capital and Liabilities			
Capital	1	544,35,48,000.00	618,88,75,000.00
Reserves and surplus	2	6085,15,87,297.72	5017,98,70,857.71
Deposits	3	21066,84,01,013.00	20307,61,71,850.48
Borrowings	4	8130,39,17,247.00	8283,46,58,810.00
Other liabilities and provisions	5	1080,55,79,655.11	980,06,79,233.97
Total :		36907,30,33,212.83	35208,02,55,752.16
Assets			
Cash and Balances with RBI, SBI	6	648,37,74,479.56	681,38,90,971.55
Balances with other Banks and Money at call and short notice	7	675,87,17,082.66	633,61,36,692.78
Investments	8	8195,24,31,626.12	9284,50,53,496.98
Advances	9	25960,35,41,505.52	23294,53,64,822.33
Fixed Assets	10	126,34,31,723.17	141,01,93,451.02
Other Assets	11	1301,11,36,795.80	1172,96,16,317.50
Total :		36907,30,33,212.83	35208,02,55,752.16
Contingent liabilities	12	1909,72,48,954.33	628,04,87,847.33
Bills for collection & Contra	12 (a)	1166,70,75,265.96	1005,72,10,840.14
Significant Accounting Policies	18		
Notes to Accounts	19		
Schedules refers to above form an integral part of Balance Sheet			

M/s. A. P. Sanzgiri & Co.,
Chartered Accountants

For The Maharashtra State Co-operative Bank Ltd., Mumbai

Abhijit Sanzgiri

Partner

M. No.043230

FRN No. 116293W

UDIN NO. : 22043230AKWKCS4175

(Vidyadhar V. Anaskar)

Administrator

(Dr. Ajit R. Deshmukh)

Managing Director

(Dilip N. Dighe)

OSD (General Manager) CPID

Place : Mumbai.

Date : 14 June, 2022.



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

दिनांक ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाचे नफा-तोटा पत्रक

	परिशिष्ट	दि. ३१ मार्च, २०२२ (₹)	दि. ३१ मार्च, २०२१ (₹)
१) उत्पन्न			
मिळालेले उत्पन्न	१३	२५६७,६९,२८,५६३.२५	२२६३,९५,८७,७८८.०५
इतर उत्पन्न	१४	१३९,८६,८६,३८७.५३	१५८,२४,६८,१३२.७८
एकूण :		२७०७,५६,१४,९५०.७८	२४२२,२०,५५,९२०.८३
२) खर्च			
दिलेले व्याज	१५	१०४०,७७,००,२६३.४३	१४०३,१८,३२,७८४.२९
व्यवस्थापन खर्च	१६	२१२,३९,५१,००४.७७	२०४,८७,८८,४१५.२२
तरतुदी आणि इतर	१७	८५१,५९,८१,०७२.९१	४४९,७१,६६,९५२.१३
एकूण :		२१०४,७६,३२,३४१.११	२०५७,७७,८८,१५१.६४
३) नफा / (तोटा)			
चालू वर्षातील नक्त नफा / (तोटा)		६०२,७९,८२,६०९.६७	३६४,४२,६७,७६९.१९
मागील वर्षातील शिल्लक नफा / (तोटा)		११९.४५	२१३.२६
एकूण :		६०२,७९,८२,७२९.१२	३६४,४२,६७,९८२.४५

मे.अ.पी.संझागिरी अॅण्ड कं.

दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई करिता

अभिजीत संझागिरी

(विद्याधर व्ही. अनास्कर)

पार्टनर

प्रशासक

एम नं. ०४३२३०

एफआरएन नं. ११६२९३डब्ल्यु

युडीआयएन नं. 22043230AKWKCS4175

(डॉ.अजित आर. देशमुख)
व्यवस्थापकीय संचालक

(दिलीप एन. दिघे)
ओएसडी (सरव्यवस्थापक)

स्थळ - मुंबई.

दिनांक - १४ जून, २०२२



PROFIT AND LOSS ACCOUNT FOR THE YEAR ENDED 31ST MARCH, 2022

	Schedule	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous year) (₹)
I) Income			
Interest earned	13	2567,69,28,563.25	2263,95,87,788.05
Other Income	14	139,86,86,387.53	158,24,68,132.78
Total :		2707,56,14,950.78	2422,20,55,920.83
II) Expenditure			
Interest expended	15	1040,77,00,263.43	1403,18,32,784.29
Operating expenses	16	212,39,51,004.77	204,87,88,415.22
Provisions and contingencies	17	851,59,81,072.91	449,71,66,952.13
Total :		2104,76,32,341.11	2057,77,88,151.64
III) Profit / (Loss)			
Net profit for the year		602,79,82,609.67	364,42,67,769.19
Profit brought forward		119.45	213.26
Total :		602,79,82,729.12	364,42,67,982.45

M/s. A. P. Sanzgiri & Co.,
Chartered Accountants

For The Maharashtra State Co-operative Bank Ltd., Mumbai

Abhijit Sanzgiri

Partner

M. No.043230

FRN No. 116293W

UDIN NO. : 22043230AKWKCS4175

(Vidyadhar V. Anaskar)

Administrator

(Dr. Ajit R. Deshmukh)

Managing Director

(Dilip N. Dighe)

OSD (General Manager) CPID

Place : Mumbai.

Date : 14 June, 2022.



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

परिशिष्ट १	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
१. भाग भांडवल परिशिष्ट		
१.१ अधिकृत भागभांडवल (सरकारी भाग भांडवल वगळून) सर्वाना विक्रीस खुले प्रत्येकी ₹ १,०००/- चे १,००,००,००० भाग	१०००,००,००,०००.००	१०००,००,००,०००.००
१.२ भरपाई झालेले भागभांडवल		
१.२.१ वैयक्तिक, फर्मस्, कंपनी व इतर प्रत्येकी ₹ १,०००/- चे २,३९,८०४ भाग	२३,९८,०४,०००.००	१६,३०,५५,०००.००
१.२.२ सहकारी संस्था प्रत्येकी ₹ १,०००/- चे ५२,०३,७४४ भाग	५२०,३७,४४,०००.००	५०२,५८,२०,०००.००
१.२.३ महाराष्ट्र राज्य सरकार	०.००	१००,००,००,०००.००
एकूण १ :	५४४,३५,४८,०००.००	६१८,८८,७५,०००.००

परिशिष्ट २	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
२. राखीव व इतर निधी		
२.१ वैधानिक राखीव निधी		
सुरुवातीची शिल्लक	७६५,७१,५८,६०६.७४	६७४,६१,४१,६१०.७४
अधिक : वर्षातील जमा (उपविधीप्रमाणे सन २०२०-२१ च्या नक्त नफ्याच्या २५%)	९१,१०,१६,९९६.००	८१,२५,०२,५८९.००
२.२ म.रा.सह. बँकेची शेती पतस्थिरता निधी		
सुरुवातीची शिल्लक	६१४,७१,१५,५१५.००	५४३,५४,४२,१३७.००
अधिक : चालू वर्षातील जमा (उपविधीप्रमाणे सन २०२०-२१ च्या नक्त नफ्याच्या १५% व ३% व्याज)	७१,१६,७३,३७८.००	६३,२६,६५,४७८.००
२.३ इमारत निधी		
सुरुवातीची शिल्लक	३५,१८,६०,०००.००	३४,७९,९६,०००.००
अधिक : चालू वर्षातील जमा (सन २०२०-२१ च्या नक्त नफ्याची विभागणी)	३८,६४,०००.००	३८,६४,०००.००
वजा : वर्षातील घट	०.००	०.००
२.४ लाभांश समिकरण निधी		
	४८,८३,०००.००	४८,८३,०००.००
२.५ भांडवल निधी (कर्जरोखे)		
	८५,९०,०००.००	८५,९०,०००.००
२.६ गुंतवणूक चढउतार निधी		
सुरुवातीची शिल्लक	२५७,२५,००,०००.००	२०७,२५,००,०००.००
अधिक : वर्षातील जमा (सन २०२०-२१ च्या नक्त नफ्याची विभागणी)	५०,००,००,०००.००	५०,००,००,०००.००



SCHEDULE 1	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
1. SHARE CAPITAL		
1.1 Authorised capital (Excluding Govt. Subscription) Public Subscription 1,00,00,000 Shares of ₹ 1,000/- each	1000,00,00,000.00	1000,00,00,000.00
1.2 Subscribed Capital		
1.2.1 Firms, Companies, Trusts & Others 2,39,804 Shares of ₹ 1,000/- each	23,98,04,000.00	16,30,55,000.00
1.2.2 Co-operative Institutions 52,03,744 Shares of ₹ 1,000/- each	520,37,44,000.00	502,58,20,000.00
1.2.3 Govt. of Maharashtra	0.00	100,00,00,000.00
Total 1 :	544,35,48,000.00	618,88,75,000.00

SCHEDULE 2	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
2. RESERVES AND SURPLUS		
2.1 Statutory Reserve Fund	765,71,58,606.74	674,61,41,610.74
Opening balance	674,61,41,610.74	593,36,39,021.74
Additions during the year (25% of net profit 2020-21 as per Bye-laws)	91,10,16,996.00	81,25,02,589.00
2.2 M.S.C. Bank Agri. Credit Stabilisation Fund	614,71,15,515.00	543,54,42,137.00
Opening balance	543,54,42,137.00	480,27,76,659.00
Additions during the year (15% of net profit 2020-21 as per Bye-law & interest @ 3%)	71,16,73,378.00	63,26,65,478.00
2.3 Building Fund	35,18,60,000.00	34,79,96,000.00
Opening balance	34,79,96,000.00	34,41,32,000.00
Additions during the year	38,64,000.00	38,64,000.00
Deductions during the year	0.00	0.00
2.4 Dividend Equalisation Fund	48,83,000.00	48,83,000.00
2.5 Capital Reserve (Securities)	85,90,000.00	85,90,000.00
2.6 Investment Fluctuation Reserve	257,25,00,000.00	207,25,00,000.00
Opening balance	207,25,00,000.00	157,25,00,000.00
Additions during the year (Apportionment of net profit 2020-21)	50,00,00,000.00	50,00,00,000.00



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

परिशिष्ट २	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
२.७ आयकर कायदा कलम ३६(१)(viii) नुसार खास निधी	१८४,४१,९२,७५०.००	१०२,६४,८५,७१४.००
सुरुवातीची शिल्लक	१०२,६४,८५,७१४.००	७७,४०,४२,८६७.००
अधिक : वर्षातील जमा	८१,७७,०७,०३६.००	२५,२४,४२,८४७.००
२.८ सर्वसाधारण राखीव निधी	६३३,०२,०९,५९६.०५	५१६,९६,४१,८७८.०५
सुरुवातीची शिल्लक	५१६,९६,४१,८७८.०५	४८८,६८,५१,९२८.२५
अधिक : वर्षातील जमा (सन २०२०-२१ च्या नक्त नफ्याची विभागणी, "ब" वर्ग सभासदत्व फी, मागणी न केलेला लाभांश व पुनर्मूल्यांकन निधीकडून वर्ग)	११६,०५,६७,७१८.००	१५५,६३,९४,२२३.००
वजा : स्थगित कर मालमत्तेस हस्तांतर / वर्ग	०.००	१२७,३६,००,१७३.२०
वजा : वर्षातील घट	०.००	४,१००.००
२.९ भांडवली तूट निधी	१,३५,८१,२२७.०६	१,३५,८१,२२७.०६
२.१० बुडीत व संशयित कर्ज निधी	२५४१,८६,७९,९४२.९७	२२६६,३४,६४,१०६.९७
सुरुवातीची शिल्लक	२२६६,३४,६४,१०६.९७	२११७,४५,४८,१९६.०४
अधिक : वर्षातील जमा	३८६,००,००,०००.००	२१४,७९,७२,९६२.९३
वजा : वर्षातील घट	११०,४७,८४,१६४.००	६५,९०,५७,०५२.००
२.११ ८.५% बुडीत व संशयित कर्ज निधी आयकर कायदा ३६(१) (vii) नुसार	३०४,१३,२०,०५७.०३	१९३,६५,३५,८९३.०३
सुरुवातीची शिल्लक	१९३,६५,३५,८९३.०३	१३०,८१,५१,८०३.९६
अधिक : वर्षातील जमा	११०,४७,८४,१६४.००	६५,९०,५७,०५२.००
वजा : वर्षातील घट	०.००	३,०६,७२,९६२.९३
२.१२ गुंतवणूक घसारा निधी	४३,४१,९४,१७२.७५	२,४१,६३९.४१
सुरुवातीची शिल्लक	२,४१,६३९.४१	०.००
अधिक : वर्षातील जमा	४३,३९,५२,५३३.३४	२,४१,६३९.४१
वजा : वर्षातील घट	०.००	०.००
२.१३ अनुत्पादित गुंतवणूक निधी	५,००,०००.००	५,००,०००.००
२.१४ पुनर्मूल्यांकन निधी	९९,८८,१९,७०१.००	११०,९७,९९,६६९.००
सुरुवातीची शिल्लक	११०,९७,९९,६६९.००	१२३,३१,१०,७४३.००
वजा : वर्षातील घट	११,०९,७९,९६८.००	१२,३३,११,०७४.००
२.१५ नफा-तोटा खाते शिल्लक	६०२,७९,८२,७२९.१२	३६४,४०,६७,९८२.४५
२.१५.१ चालू वर्षाचा नफा	६०२,७९,८२,६०९.६७	३६४,४०,६७,७६९.१९
२.१५.२ मागील वर्षाचा संचित नफा	११९.४५	२१३.२६
एकूण २ :	६०८५,१५,८७,२९७.७२	५०१७,९८,७०,८५७.७१



SCHEDULE 2		As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
2.7	Special Reserve U/s 36 (1) (viii)	184,41,92,750.00	102,64,85,714.00
	Opening balance	102,64,85,714.00	77,40,42,867.00
	Additions during the year	81,77,07,036.00	25,24,42,847.00
2.8	General Reserve Fund	633,02,09,596.05	516,96,41,878.05
	Opening balance	516,96,41,878.05	488,68,51,928.25
	Additions during the year (Apportionment of net profit 2020-21, B class membership fee, Unclaimed Dividends above three years & Transferred from Revaluation Reserve)	116,05,67,718.00	155,63,94,223.00
	Less : Transferred to Deferred Tax Assets	0.00	127,36,00,173.20
	Less :Deduction during the year	0.00	4,100.00
2.9	Reserve for Capital Losses	1,35,81,227.06	1,35,81,227.06
2.10	Bad & Doubtful Debts Reserve	2541,86,79,942.97	2266,34,64,106.97
	Opening balance	2266,34,64,106.97	2117,45,48,196.04
	Additions during the year	386,00,00,000.00	214,79,72,962.93
	Deductions during the year	110,47,84,164.00	65,90,57,052.00
2.11	8.5% Bad & Doubtful Debts Reserve U/s 36 (1) (viiia)	304,13,20,057.03	193,65,35,893.03
	Opening balance	193,65,35,893.03	130,81,51,803.96
	Additions during the year	110,47,84,164.00	65,90,57,052.00
	Deductions during the year	0.00	3,06,72,962.93
2.12	Investment Depreciation Reserve	43,41,94,172.75	2,41,639.41
	Opening balance	2,41,639.41	0.00
	Additions during the year	43,39,52,533.34	2,41,639.41
	Deductions during the year	0.00	0.00
2.13	Non Performing Investment Reserve	5,00,000.00	5,00,000.00
2.14	Revaluation Reserve	99,88,19,701.00	110,97,99,669.00
	Opening balance	110,97,99,669.00	123,31,10,743.00
	Deductions during the year	11,09,79,968.00	12,33,11,074.00
2.15	Balance in Profit & Loss A/c.	602,79,82,729.12	364,40,67,982.45
	2.15.1 Profit of Current Year	602,79,82,609.67	364,40,67,769.19
	2.15.2 Accumulated Profit	119.45	213.26
	Total 2 :	6085,15,87,297.72	5017,98,70,857.71



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

परिशिष्ट ३	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
३. ठेवी		
३.१ चालू ठेवी	८२४,७२,४८,८६२.७७	८४९,५७,२१,५०५.४६
३.१.१ बँका	६६९,५८,६८,५८७.७२	७४३,४९,४९,५५६.२४
३.१.२ इतर	१५५,१३,८०,२७५.०५	१०६,०७,७१,९४९.२२
३.२ बचत ठेवी	८३४,४५,३६,८२९.६३	८३१,६१,१४,०२५.४२
३.३ मुदत ठेवी	१९४०७,६६,१५,३२०.६०	१८६२६,४३,३६,३१९.६०
३.३.१ बँका	१६१२१,१०,९२,४५५.००	१५५७६,९४,१४,६५०.००
३.३.२ इतर	३२८६,५५,४०५.६०	३०४९,४९,२१,६६९.६०
एकूण (३.१+३.२+३.३) :	२१०६६,८४,०१,०१३.००	२०३०७,६१,७१,८५०.४८
३.४ भारतातील शाखांमधील ठेवी	२१०६६,८४,०१,०१३.००	२०३०७,६१,७१,८५०.४८
३.५ भारताबाहेरील ठेवी	०.००	०.००
एकूण ३ :	२१०६६,८४,०१,०१३.००	२०३०७,६१,७१,८५०.४८

परिशिष्ट ४	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
४. घेतलेली कर्जे		
४.१ भारतातील घेतलेली कर्जे	८१३०,३९,१७,२४७.००	८२८३,४६,५८,८१०.००
४.१.१ राष्ट्रीय बँक	८१३०,३९,१७,२४७.००	८२८०,१६,०३,६१०.००
४.१.२ इतर बँका	०.००	०.००
४.१.३ इतर संस्था	०.००	३,३०,५५,२००.००
४.२ भारताबाहेरील कर्जे	०.००	०.००
एकूण (४.१+४.२)	८१३०,३९,१७,२४७.००	८२८३,४६,५८,८१०.००
वरील ४.१ व ४.२ घेतलेल्या कर्जांविकी तारणावर	०.००	०.००

परिशिष्ट ५	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
५. इतर देणी व तरतूदी :		
५.१ देय व्याज		
५.१.१ ठेवीवरील	३५,५३,२८,६८३.००	४३,४८,८४,३९१.००
५.१.२ घेतलेल्या कर्जांवरील	६,७८,४०,८५८.००	२३,२९,०१,४२५.००
५.२ इतर ऑफिस अँडजस्टमेंट (निव्वळ)	०.००	१२,७८,२१८.००



SCHEDULE 3	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
3. DEPOSITS		
3.1 Demand deposits	824,72,48,862.77	849,57,21,505.46
3.1.1 From Banks	669,58,68,587.72	743,49,49,556.24
3.1.2 From others	155,13,80,275.05	106,07,71,949.22
3.2 Saving Bank deposits	834,45,36,829.63	831,61,14,025.42
3.3 Term deposits	19407,66,15,320.60	18626,43,36,319.60
3.3.1 From Banks	16121,10,92,455.00	15576,94,14,650.00
3.3.2 From others	3286,55,22,865.60	3049,49,21,669.60
Total (3.1+3.2+3.3) :	21066,84,01,013.00	20307,61,71,850.48
3.4 Deposits of branches in India	21066,84,01,013.00	20307,61,71,850.48
3.5 Deposits of branches outside India	0.00	0.00
Total 3 :	21066,84,01,013.00	20307,61,71,850.48

SCHEDULE 4	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
4. BORROWINGS		
4.1 Borrowings in India	8130,39,17,247.00	8283,46,58,810.00
4.1.1 NABARD	8130,39,17,247.00	8280,16,03,610.00
4.1.2 Other banks	0.00	0.00
4.1.3 Other institutions and agencies	0.00	3,30,55,200.00
4.2 Borrowings outside India	0.00	0.00
Total (4.1+4.2)	8130,39,17,247.00	8283,46,58,810.00
Secured borrowings included in 4.1 and 4.2 above.	0.00	0.00

SCHEDULE 5	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
5. OTHER LIABILITIES & PROVISIONS :		
5.1 Interest accrued :		
5.1.1 On Deposits	35,53,28,683.00	43,48,84,391.00
5.1.2 On Borrowings	6,78,40,858.00	23,29,01,425.00
5.2 Inter - office adjustments (net)	0.00	12,78,218.00
5.3 Bills Payable	3,93,31,534.52	64,42,278.14



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

परिशिष्ट ५	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
५.३ देयबीले	३,९३,३९,५३४.५२	६४,४२,२७८.९४
५.४ डिव्हिडंड वॉरंट	९३,४७,९४,०७४.००	५,७८,९४९.००
५.५ कर्मचारी हक्काच्या रजेपोटी तरतूद	७९,३२,८४,६८४.००	७३,७६,६८,४८५.००
५.६ संप्री क्रेडिटर्स	९२,३९,२४,५७५.८०	९,८४,७९,२८८.५८
५.७ आयकर तरतूद	४८३,०४,८२,९८०.००	४४९,२७,३३,९८०.००
५.८ जमा वसुल विनियोगासाठी प्रलंबित खाते	९८,२८,४२,८९९.९७	९६,६९,३९,७३३.००
५.९ स्टेल् ड्राफ्ट	९२,९७,८९८.४७	८,७९,८५३.२९
५.१० मेन्स प्रॉफीट	२,३४,७४,०००.००	२,९३,९०,०००.००
५.११ देय खर्च	९३,३७,३४,३९०.४५	४,७७,४७,९३५.७६
५.१२ एनईएफटी / आरटीजीएस सेटलमेंट अकौंट	२९,३७,७६,२३२.७२	९,६४,७७,४०४.९८
५.१३ इतर देणी	४६,०६,५६३.४९	५९,९६,३०७.९६
५.१४ जीएसटी देय खाते	७५,४५,५३६.७९	७२,०२,५७६.००
५.१५ भाग खरेदी जमा रक्कम	३६,७४,०००.००	९,५९,८८,०००.००
५.१६ सेवक कल्याण निधी	२,८४,३५,९७०.००	९,९३,२५,०००.००
५.१७ धर्मादाय निधी	२,७७,६३,०५९.००	२,२७,६३,०५९.००
५.१८ सहकार शिक्षण व सभासद प्रशिक्षण निधी	९,३०,००,०००.००	९,२५,००,०००.००
५.१९ सहकार संवर्धन निधी	९,२४,००,०००.००	९,२४,००,०००.००
५.२० ग्रामीण कारागीर हमी हक्क निधी	६५,९९,४६०.७५	६५,९९,४६०.७५
५.२१ इएमडी सिक्युरिटी डिपॉझिट	९,६०,३२,२४८.७६	२०,२५,६४४.४४
५.२२ इतर	२०,९९,९८२.९९	९६,९८,०५२.०७
५.२३ तरतूदी :		
५.२३.१ उत्तम जिंदगीपोटी केलेली तरतूद	९०,००,००,०००.००	८०,००,००,०००.००
५.२३.२ भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) पोटी केलेली तरतूद	५,२३,००,०००.००	५,४०,००,०००.००
५.२३.३ थकीत व्याज निधी	२९७,९९,७९,०००.००	२२६,२७,४०,०००.००
५.२३.४ संप्री डेटर्स व इतर जिंदगीची तरतूद	५८,००,००,०००.००	३२,००,००,०००.००
एकूण ५ :	९०८०,५५,७९,६५५.९९	९८०,०६,७९,२३३.९७



SCHEDULE 5		As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
5.4	Dividend Warrant A/c	13,47,14,074.00	5,78,149.00
5.5	Provision for Staff Privilege Leave	79,32,84,684.00	73,76,68,485.00
5.6	Sundry Creditors	12,39,24,575.80	9,84,79,288.58
5.7	Provision for Income Tax	483,04,82,980.00	449,27,33,980.00
5.8	Recoveries pending for Appropriation	18,28,42,891.17	16,69,39,733.00
5.9	Stale Draft	12,97,818.47	8,79,853.29
5.10	Claims payable (Mesne profit)	2,34,74,000.00	2,13,10,000.00
5.11	Expenses Payable	13,37,34,310.45	4,77,47,935.76
5.12	NEFT / RTGS Settlement Account	29,37,76,232.72	1,64,77,404.98
5.13	Sundry Liabilities	46,06,563.49	59,96,307.96
5.14	GST Payable Account	75,45,536.79	72,02,576.00
5.15	Share Application Money	36,74,000.00	1,51,88,000.00
5.16	Staff Welfare Fund	2,84,35,170.00	1,93,25,000.00
5.17	Reserve for Charity	2,77,63,051.00	2,27,63,051.00
5.18	Co-operative Education & Member Training Fund	1,30,00,000.00	1,25,00,000.00
5.19	Co-operative Development Fund	1,24,00,000.00	1,24,00,000.00
5.20	Village Artisans Guarantee Claim Fund	65,19,460.75	65,19,460.75
5.21	Security / EMD Deposits of Others	1,60,32,248.76	20,25,644.44
5.22	Others	20,99,982.19	16,98,052.07
5.23	Provisions :		
5.23.1	Contingent Provision Against Standard Assets	90,00,00,000.00	80,00,00,000.00
5.23.2	Provision for Food Corporation of India	5,23,00,000.00	5,40,00,000.00
5.23.3	Overdue Interest Reserve	217,11,71,000.00	226,27,40,000.00
5.23.4	Provision for Sundry Debtors & Others	58,00,00,000.00	32,00,00,000.00
Total 5 :		1080,55,79,655.11	980,06,79,233.97



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

परिशिष्ट ६	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
६. हातातील, रिझर्व्ह बँकेतील आणि स्टेट बँक ऑफ इंडियाकडील शिल्लक		
६.१ रोख शिल्लक	४९,३४,५०,२०६.९५	३२,८७,२९,९५९.७३
६.२ परदेशी चलनातील रोख शिल्लक	०.००	०.००
६.३ रिझर्व्ह बँकेकडील चालू खात्यावरील शिल्लक	५९०,३३,९६,४३८.०३	६३८,९९,२४,७८६.१२
६.४ स्टेट बँकेकडील चालू खात्यावरील शिल्लक	८,६९,२७,८३४.५८	९,५२,३६,२२५.७०
एकूण ६ :	६४८,३७,७४,४७९.५६	६८१,३८,९०,९७१.५५

परिशिष्ट ७	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
७. इतर बँकांतील शिल्लक व मनी अँट कॉल अँड शॉर्ट नोटीस		
७.१ चालू ठेवी	९९,०८,९२,५५६.३८	१५४,४१,९४,७९७.७८
७.१.१ परदेशी बँकांमधील	९७,५०,५८,७३०.३६	१५२,२७,५७,९४५.५२
७.१.२ व्यापारी बँकांमधील	१,४८,९८,७३९.८४	१,७०,४४,४२२.२२
७.१.३ सहकारी बँकांमधील	९,३५,०८६.१८	४३,९२,४३०.०४
७.२ बचत खाते	०.००	०.००
७.३ मुदत ठेव	२६६,९१,८९,२९५.००	४७८,८५,७७,५२८.००
७.४ मनी अँट कॉल अँड शॉर्ट नोटीस	३०९,८६,३५,२३१.२८	३३,६४,३६७.००
७.४.१ बँकांमध्ये	०.००	३३,६४,३६७.००
७.४.२ इतर संस्थांमध्ये	०.००	०.००
७.४.३ ट्रेन्स	३०९,८६,३५,२३१.२८	०.००
एकूण ७ :	६७५,८७,१७,०८२.६६	६३३,६१,३६,६९२.७८

परिशिष्ट ८	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
८. गुंतवणूक		
८.१ सरकारी (केंद्र व राज्य) कर्जरीख्यांमध्ये	८१३८,८९,९३,३७६.१२	९२७८,०३,७८,४९६.९८
८.२ इतर विश्वस्त कर्जरीख्यांमध्ये	०.००	०.००
८.३ सहकारी व इतर संस्थांचे भाग	१६,३५,०००.००	१६,३५,०००.००
८.४ बॉण्डस् ऑफ पब्लिक सेक्टर अंडरटेकींग	५६,१८,०३,२५०.००	६,३०,४०,०००.००
८.५ इतर (कमर्शियल पेपर्स, म्युच्युअल फंड व इतर)	०.००	०.००
एकूण ८ :	८१९५,२४,३१,६२६.१२	९८८४,५०,५३,४९६.९८



SCHEDULE 6	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
6. Cash in hand, with R.B.I. & S.B.I.		
6.1 Cash in Hand & ATM	49,34,50,206.95	32,87,29,959.73
6.2 Foreign Cash in hand	0.00	0.00
6.3 Balance in Current A/c with R.B.I.	590,33,96,438.03	638,99,24,786.12
6.4 Balance in Current A/c with S.B.I.	8,69,27,834.58	9,52,36,225.70
Total 6 :	648,37,74,479.56	681,38,90,971.55

SCHEDULE 7	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
7. Balances with Banks and Money at Call and Short Notice		
7.1 Current Deposits	99,08,92,556.38	154,41,94,797.78
7.1.1 With banks in Foreign Countries	97,50,58,730.36	152,27,57,945.52
7.1.2 With Other Commercial Banks	1,48,98,739.84	1,70,44,422.22
7.1.3 With Co-op. Banks	9,35,086.18	43,92,430.04
7.2 Savings Banks	0.00	0.00
7.3 Fixed Deposits	266,91,89,295.00	478,85,77,528.00
7.4 Money at Call and Short Notice	309,86,35,231.28	33,64,367.00
7.4.1 With Banks	0.00	33,64,367.00
7.4.2 With other Institutions	0.00	0.00
7.4.3 TREPS	309,86,35,231.28	0.00
Total 7 :	675,87,17,082.66	633,61,36,692.78

SCHEDULE 8	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
8. Investments		
8.1 Government (Central & State) Securities.	8138,89,93,376.12	9278,03,78,496.98
8.2 Other approved Securities	0.00	0.00
8.3 Shares in Co-operative Institutions / Financial Corporations	16,35,000.00	16,35,000.00
8.4 Bonds of Public Sector undertaking	56,18,03,250.00	6,30,40,000.00
8.5 Others (Commercial Papers, Mutual Funds etc.)	0.00	0.00
Total 8 :	8195,24,31,626.12	9284,50,53,496.98



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

परिशिष्ट ९	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
९. कर्जे		
९.१ बिले खरेदी / डिस्काऊंटिंग	०.००	०.००
९.२ कॅश क्रेडीटस्, ओव्हरड्राफ्टस् आणि मागणी करताच परत करावयाची कर्जे	७२०२,२८,३८,५४३.४०	७८१०,७५,७२,११५.२०
९.३ मुदती कर्जे :		
९.३.१ अल्प मुदत	१०३२३,२२,४२,९९४.४४	८२७२,८०,४७,५५२.१२
९.३.२ मध्यम मुदत	७११२,९२,३५,९८०.२६	६११३,८६,३८,३८४.३६
९.३.३ दीर्घ मुदत	१३२१,९२,२३,९८७.४२	१०९७,११,०६,७७०.६५
एकूण (९.१ ते ९.३) :	२५९६०,३५,४१,५०५.५२	२३२९४,५३,६४,८२२.३३
९.४ तारणावर	२५९०२,०६,००,३२८.०२	२३०४६,८०,८१,२२३.५१
९.५ बँक / सरकारी हमीवर	०.००	०.००
९.६ विनातारण	५८,२९,४१,१७७.५०	२४७,७२,८३,५९८.८२
एकूण (९.४ ते ९.६) :	२५९६०,३५,४१,५०५.५२	२३२९४,५३,६४,८२२.३३
९.७ भारतातील कर्जे		
९.७.१ अग्रक्रम क्षेत्र	१०२७१,८१,३८,३९३.००	८२७३,९१,७२,३६०.००
९.७.२ सार्वजनिक क्षेत्र (एफसीआय)	२५००,००,००,०००.००	२०००,००,००,०००.००
९.७.३ बँका	४२५,१६,९७,०८२.५८	३८९,६३,७९,५२६.२६
९.७.४ इतर	१२७६३,३७,०६,०२९.९४	१२६३०,९८,१२,९३६.०७
एकूण (९.७) :	२५९६०,३५,४१,५०५.५२	२३२९४,५३,६४,८२२.३३
९.८ भारताबाहेरील कर्जे	०.००	०.००
एकूण ९ :	२५९६०,३५,४१,५०५.५२	२३२९४,५३,६४,८२२.३३

परिशिष्ट १०	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
१०. कायम मालमत्ता :		
१०.१ जमीन व इमारती		
आरंभीची शिल्लक (दिनांक ३१ मार्च, २०२१)	१२०,१७,७६,३५२.३४	१३३,४९,००,४४४.३४
अधिक : चालू वर्षातील वाढ	१,८५,८०,०००.००	०.००
वजा : विक्री	०.००	०.००
वजा : चालू वर्षातील घट (पुनर्मुल्यांकीत इमारतीवरील घसारा)	११,०९,७९,९६८.००	१२,३३,११,०७४.००
वजा : घसारा	१,०६,८९,७१६.००	९८,१३,०१८.००
एकूण (१०.१) :	१०९,८६,८६,६६८.३४	१२०,१७,७६,३५२.३४



SCHEDULE 9		As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
9. Advances			
9.1	Bills purchased and discounted	0.00	0.00
9.2	Cash credits, overdrafts and loans repayable on demand	7202,28,38,543.40	7810,75,72,115.20
9.3	Term loans :		
9.3.1	Short Term	10323,22,42,994.44	8272,80,47,552.12
9.3.2	Medium Term	7112,92,35,980.26	6113,86,38,384.36
9.3.3	Long Term	1321,92,23,987.42	1097,11,06,770.65
	Total (9.1 to 9.3) :	25960,35,41,505.52	23294,53,64,822.33
9.4	Secured by tangible assets	25902,06,00,328.02	23046,80,81,223.51
9.5	Covered by Bank / Government Guarantees	0.00	0.00
9.6	Unsecured	58,29,41,177.50	247,72,83,598.82
	Total (9.4 to 9.6) :	25960,35,41,505.52	23294,53,64,822.33
9.7	Advances in India		
9.7.1	Priority sectors	10271,81,38,393.00	8273,91,72,360.00
9.7.2	Public sector (FCI)	2500,00,00,000.00	2000,00,00,000.00
9.7.3	Banks	425,16,97,082.58	389,63,79,526.26
9.7.4	Others	12763,37,06,029.94	12630,98,12,936.07
	Total (9.7) :	25960,35,41,505.52	23294,53,64,822.33
9.8	Advances outside India	0.00	0.00
	Total 9 :	25960,35,41,505.52	23294,53,64,822.33

SCHEDULE 10		As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
10. FIXED ASSETS :			
10.1 Premises			
	Cost as on 31 st March, 2021	120,17,76,352.34	133,49,00,444.34
	Add : Additions during the year	1,85,80,000.00	0.00
	Less : Sales	0.00	0.00
	Less : Depreciation on Revalued Fixed Assets	11,09,79,968.00	12,33,11,074.00
	Less : Depreciation for Current Year	1,06,89,716.00	98,13,018.00
	Sub Total (10.1) :	109,86,86,668.34	120,17,76,352.34



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

परिशिष्ट १०	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
१०.२ फर्निचर व फिक्स्चर्स		
आरंभीची शिल्लक (दिनांक ३१ मार्च, २०२१)	४,९२,३९,९२८.६६	५,६७,६०,५१५.६६
अधिक : चालू वर्षातील वाढ	१,००,६८,०५६.३८	१,०३,४९,०८२.७३
वजा : विक्री	२२,०१,३३५.०२	१,०६,४९,९५१.७३
वजा : चालू वर्षातील घसारा	७२,३७,७६४.००	७२,१९,७१८.००
एकूण (१०.२) :	४,९८,६८,८८६.०२	४,९२,३९,९२८.६६
१०.३ संगणक		
आरंभीची शिल्लक (दिनांक ३१ मार्च, २०२१)	१५,०२,३७,०४४.०२	१,९८,८२,८५२.२६
अधिक : चालू वर्षातील वाढ	३,७१,९३,२९७.९२	१८,२९,४४,०४२.८०
वजा : विक्री	२,५४७.६९	५८,८६९.०३
वजा : चालू वर्षातील घसारा	८,०१,६१,३६१.४४	५,२५,३०,९८२.०१
एकूण (१०.३) :	१०,७२,६६,४३२.८१	१५,०२,३७,०४४.०२
१०.४ मोटर वाहने		
आरंभीची शिल्लक (दिनांक ३१ मार्च, २०२१)	८९,४०,१२६.००	१,०६,३३,८९६.५०
अधिक : चालू वर्षातील वाढ	०.००	०.००
वजा : विक्री	०.००	१,२०,२३७.५०
वजा : चालू वर्षातील घसारा	१३,३०,३९०.००	१५,७३,५३३.००
एकूण (१०.४) :	७६,०९,७३६.००	८९,४०,१२६.००
एकूण १० :	१२६,३४,३१,७२३.१७	१४१,०१,९३,४५१.०२

परिशिष्ट ११	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
११. इतर मालमत्ता		
११.१ इतर ऑफिस अँड जस्टमेंट (नक्त)	१,२६,८००.००	०.००
११.२ येणेव्याज		
११.२.१ अनुत्यादीत कर्जावरील	२१७,११,६३,८२८.७९	२२६,२७,३९,४०४.४०
११.२.२ गुंतवणूकीवरील	१२७,०५,३३,५४४.१८	११५,७५,९९,६३७.००
११.२.३ इतर संस्था	२००.७३	०.००
११.३ उद्गम कर	२५,५५,१५८.६८	११,७१,९५९.०६
११.४ आयकर भरणा	४६३,६३,००,०००.००	३८९,६५,५१,०००.००
११.५ स्टेशनरी व स्टॅम्पस्	२३,३७,१५८.६१	२३,३३,६५१.९३
११.६ स्थगित कर मालमत्ता	४१३,०६,३७,६३३.००	३६२,३४,८१,४९९.००



SCHEDULE 10	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
10.2 Furniture & Fixtures		
Cost as on 31 st March, 2021	4,92,39,928.66	5,67,60,515.66
Add : Additions during the year	1,00,68,056.38	1,03,49,082.73
Less : Sales	22,01,335.02	1,06,49,951.73
Less : Depreciation for Current Year	72,37,764.00	72,19,718.00
Sub Total (10.2) :	4,98,68,886.02	4,92,39,928.66
10.3 Computers		
Cost as on 31 st March, 2021	15,02,37,044.02	1,98,82,852.26
Add : Additions during the year	3,71,93,297.92	18,29,44,042.80
Less : Sales	2,547.69	58,869.03
Less : Depreciation for Current Year	8,01,61,361.44	5,25,30,982.01
Sub Total (10.3) :	10,72,66,432.81	15,02,37,044.02
10.4 Motor Vehicles		
Cost as on 31 st March, 2021	,89,40,126.00	1,06,33,896.50
Add : Additions during the year	0.00	0.00
Less : Sales	0.00	1,20,237.50
Less : Depreciation for Current Year	13,30,390.00	15,73,533.00
Total (10.4) :	76,09,736.00	89,40,126.00
Total 10 :	126,34,31,723.17	141,01,93,451.02

SCHEDULE 11	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
11. OTHER ASSETS		
11.1 Inter - office adjustment (net)	1,26,800.00	0.00
11.2 Interest accrued :		
11.2.1 NPA Advances	217,11,63,828.79	226,27,39,404.40
11.2.2 Investment	127,05,33,544.18	115,75,99,637.00
11.2.3 Other Institution	200.73	0.00
11.3 Tax Deducted at Source	25,55,158.68	11,71,959.06
11.4 Advance Income Tax Paid	463,63,00,000.00	389,65,51,000.00
11.5 Stationery and stamps	23,37,158.61	23,33,651.93
11.6 Deferred Tax assets	413,06,37,633.00	362,34,81,499.00



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

परिशिष्ट ११	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
११.७ पुर्वदत्त खर्च	९९,९०,६२८.७८	६३,९७,४११.३९
११.८ अनामत ठेव (सीसीआयएल व इतर संस्था)	५८,५४,६२,७०८.९३	५४,७१,४३,६३३.९३
११.९ संझी डेटर्स	९,६३,३४,८०५.५९	१०,९६,४१,१९०.२१
११.१० अग्रिम भाडे	४१,६७,७५४.००	३३,९७,७०४.००
११.११ क्लिअरिंग हाऊस	५८,९९,१८१.३८	५८,७०,३५२.०८
११.१२ कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस	८,५९,३४,५५४.५८	९,०५,३८,४२५.४०
११.१३ जीएसटी इनपुट क्रेडिट	८,८५,९४२.८७	७०,७६,९६२.५२
११.१४ इतर	८८,०६,८९५.६८	१,५६,७३,४८६.५८
एकूण ११ :	१,३०१,११,३६,७९५.८०	१,१७२,९६,१६,३१७.५०

परिशिष्ट १२	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
१२. संभवनीय देणी		
१२.१ बँक हमी	२३६,३३,८४,२५०.००	१७७,४४,८९,२०९.००
१२.२ पत यंत्रांपोटी	३२,५०,०२,१५५.००	२४,१२,४६,२४९.००
१२.३ परदेशी चलन करार	१५१४,७१,३९,५४३.००	३१२,२४,१४,१४५.००
१२.४ आयकरांपोटी देणी	३४,८३,६४,५४९.००	२०,२५,४८,१८६.००
१२.५ कर्ज म्हणून मान्य न झालेले क्लेम्स	१,९६,४४,३९८.३३	१,९६,४४,३९८.३३
१२.६ वेंडिंग लिगल केसेस	६७,७४,६०,०००.००	७३,८४,९६,०००.००
१२.७ डिपॉझिटर्स एज्युकेशन अँड अवेरनेस फंड (डेफ)	२१,६२,५४,०५९.००	१८,१६,४९,६६०.००
एकूण १२ :	१,९०९,७२,४८,९५४.३३	६२८,०४,८७,८४७.३३

परिशिष्ट १२ (ए)	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
१२ (अ) दुबेरजी नोंदीचा तपशील		
१२ (अ).१ प्रिन्सीपल स्टेट पार्टनरशिप फंड	४,९६,९९,९६०.३३	४,९६,९९,९६०.३३
१२ (अ).२ उत्पादीत जिंदगीवरील व्याज	६१,१९,२७,४२०.६८	१०३,९२,५३,७१८.६८
१२ (अ).३ अनुत्पादीत जिंदगीवरील वसूल न झालेले व्याज	१०३७,८१,४३,०१८.७१	८६१,१५,४५,४१७.८९
१२ (अ).४ अनुत्पादीत जिंदगीवरील वसूल न झालेले व्याज (रिटेल)	२०,८४,००,०४०.०२	१२,४८,६७,९५४.५९
१२ (अ).५ एकरकमी परतफेड योजना (ओ.टी.एस.) सस्येन्स	३१,१८,१०,२०४.७२	२२,७०,७४,२१२.०५
१२ (अ).६ एकरकमी परतफेड योजना (ओ.टी.एस.) एनपीए व्याज सस्येन्स	१०,७०,९४,६२१.५०	४७,६९,५७६.६०
एकूण १२ (ए) :	१,११६,६,७०,७५,२६५.९६	१,००५,७२,१०,८४०.१४



SCHEDULE 11		As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
11.7	Prepaid Expenses	99,90,628.78	63,97,411.39
11.8	Security Deposit With CCIL & Other Institutions	58,54,62,708.93	54,71,43,633.93
11.9	Sundry Debtors	9,63,34,805.59	10,96,41,190.21
11.10	Advance Rent to Landlord	41,67,754.00	33,97,704.00
11.11	Clearing House	58,99,181.38	58,70,352.08
11.12	Capital Work in Progress	8,59,34,554.58	9,05,38,425.40
11.13	GST Input Credit	8,85,942.87	70,76,962.52
11.14	Others	88,06,895.68	1,56,73,486.58
Total 11 :		1301,11,36,795.80	1172,96,16,317.50

SCHEDULE 12		As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
12. Contingent Liabilities			
12.1	Bank Guarantees	236,33,84,250.00	177,44,89,209.00
12.2	Letters of Credit	32,50,02,155.00	24,12,46,249.00
12.3	Liability for Forward Contract	1514,71,39,543.00	312,24,14,145.00
12.4	Outstanding Liabilities for Income Tax	34,83,64,549.00	20,25,48,186.00
12.5	Claims not Acknowledged as Debts	1,96,44,398.33	1,96,44,398.33
12.6	Pending Legal Cases	67,74,60,000.00	73,84,96,000.00
12.7	Depositors Education & Awareness Fund	21,62,54,059.00	18,16,49,660.00
Total 12 :		1909,72,48,954.33	628,04,87,847.33

SCHEDULE 12 (a)		As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
12 (a) DETAILS OF CONTRA ENTRIES			
12 (a).1	Principal state partnership fund	4,96,99,960.33	4,96,99,960.33
12 (a).2	PA interest suspense A/c	61,19,27,420.68	103,92,53,718.68
12 (a).3	NPA interest suspense A/c	1037,81,43,018.71	861,15,45,417.89
12 (a).4	NPA interest suspense (Retail) A/c	20,84,00,040.02	12,48,67,954.59
12 (a).5	OTS Suspense	31,18,10,204.72	22,70,74,212.05
12 (a).6	OTS NPA Interest Suspense	10,70,94,621.50	47,69,576.60
Total 12(a) :		1166,70,75,265.96	1005,72,10,840.14



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

परिशिष्ट १३	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
१३. मिळालेले व्याज		
१३.१ कर्जावरील	२०८९,९८,१७,७९१.४७	१६३८,५०,२४,९४०.११
१३.२ गुंतवणूकीवरील	४६२,३८,०१,१५९.७९	६१२,०७,८६,३०५.९४
१३.३ व्याज परतावा व इतर	१५,३३,०९,६११.९९	१३,३७,७६,५४२.००
एकूण १३ :	२५६७,६९,२८,५६३.२५	२२६३,९५,८७,७८८.०५

परिशिष्ट १४	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
१४. इतर उत्पन्न		
१४.१ कमिशन	८,१६,४५,४३०.७०	६,०१,५५,७०९.२१
१४.२ विदेश चलन व्यवहारातील नफा	२१,३९,३८,७०८.०३	५,७४,०५,९२४.५८
१४.३ रोखे विक्रीतील नफा	३९,३५,०६,४५०.९७	८४,६५,०४,५६७.८२
१४.४ प्रोसेसिंग फीस	४,९९,८३,०३२.७४	६,७१,०५,१५०.८६
१४.५ लॉकर्स भाडे	१,०१,५२,३०२.३८	१,०१,४४,३७१.७५
१४.६ कायम मालमत्ता विक्रीतील नफा	१०,४५,३१६.१५	५७,७२८.६०
१४.७ कमिटी चार्जेस	५९,४३,५३६.००	२३,७१,३५५.५०
१४.८ एटीएम चार्जेस	२६,००,९१०.२८	४०,०८,६०१.७६
१४.९ आयकर परतावा	०.००	३,०६,२४,१३१.००
१४.१० आयकर परताव्यावरील व्याज जमा	०.००	५,३२,५२,५५५.००
१४.११ कर्जदार संस्थांचेवतीने केलेल्या खर्चाची वसुली (निव्वळ)	१५,१९,९९३.०२	०.००
१४.१२ इतर उत्पन्न	१,४५,५३,२३९.२६	१,२२,८१,५२९.७०
१४.१३ पुर्वी रिटर्न ऑफ केलेल्या बँड डेटसूची वसुली	२,३३,७२,३३४.००	०.००
१४.१४ डिफर्ड टॅक्स उत्पन्न	५०,७१,५६,१३४.००	३४,४६,३८,५०७.००
१४.१५ अतिरिक्त थकीत व्याज तरतूद	९,१५,६९,०००.००	९,२१,१८,०००.००
१४.१६ अतिरिक्त एफ.सी.आय. तरतूद राईट बँक	१७,००,०००.००	१८,००,०००.००
एकूण १४ :	१३९,८६,८६,३८७.५३	१५८,२४,६८,१३२.७८



SCHEDULE 13	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
13. Interest Earned		
13.1 Interest / discount on advances / bills	2089,98,17,791.47	1638,50,24,940.11
13.2 Income on Investment	462,38,01,159.79	612,07,86,305.94
13.3 Subventions and Others (Interest General)	15,33,09,611.99	13,37,76,542.00
Total 13 :	2567,69,28,563.25	2263,95,87,788.05

SCHEDULE 14	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
14. Other Income		
14.1 Commission and brokerage	8,16,45,430.70	6,01,55,709.21
14.2 Profit on Exchange transactions	21,39,38,708.03	5,74,05,924.58
14.3 Profit on sale of investments	39,35,06,450.97	84,65,04,567.82
14.4 Processing Fees	4,99,83,032.74	6,71,05,150.86
14.5 Locker rent received	1,01,52,302.38	1,01,44,371.75
14.6 Profit on sale of fixed assets	10,45,316.15	57,728.60
14.7 Commitment Charges	59,43,536.00	23,71,355.50
14.8 ATM Charges	26,00,910.28	40,08,601.76
14.9 Income Tax Refund	0.00	3,06,24,131.00
14.10 Interest Recd on Income Tax Refund	0.00	5,32,52,555.00
14.11 Recovery A/G Exp. Incurred on behalf Borrower (Net)	15,19,993.02	0.00
14.12 Miscellaneous Income	1,45,53,239.26	1,22,81,529.70
14.13 Bad Debts Previously Written off now recovered	2,33,72,334.00	0.00
14.14 Deffered Tax Income	50,71,56,134.00	34,46,38,507.00
14.15 Excess Overdue Interest Reserve Provision write -back	9,15,69,000.00	9,21,18,000.00
14.16 Excess Food Corporation of India Provision write-back	17,00,000.00	18,00,000.00
Total 14 :	139,86,86,387.53	158,24,68,132.78



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

परिशिष्ट १५	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
१५. दिलेले व्याज		
१५.१ टेवीवरील	६७८,९३,४४,०८३.३५	९७२,४२,३८,६९१.८१
१५.२ घेतलेल्या कर्जावरील		
१५.२.१ नाबाई	२९३,६९,८९,६८८.००	३६४,७७,२६,१२१.००
१५.२.२ ट्रेप्स, रेथी व इतर	१६,७०,२७,४९३.६२	१९,४२,७७,२३६.२८
१५.२.३ व्याज परतावा व इतर	५१,४३,३८,९९८.४६	४६,५५,९०,७३५.२०
एकूण १५ :	१०४०,७७,००,२६३.४३	१४०३,१८,३२,७८४.२९

परिशिष्ट १६	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
१६. व्यवस्थापन खर्च		
१६.१ पगार व भत्ते, सानुग्रह अनुदान, ग्रॅज्युईटी इ.	१४७,३५,४१,२३७.४३	१२४,४१,८६,०९२.४४
१६.२ भाडे, कर, विमा व वीज	७,३६,६८,६६०.७०	६,२७,४७,८२५.७२
१६.३ सिक््युरिटी गार्ड चार्जेस	२,४०,४४,१६०.२२	०.००
१६.४ प्रशासकीय व स्थानिक मंडळाच्या सदस्याची फी व भत्ते	५२,४८,८६४.००	५५,२१,०००.००
१६.५ कायदा सल्ला फी	७३,३१,६५०.००	१,०५,२७,१५४.००
१६.६ टपाल, तार व दुरध्वनी खर्च	२,२१,३२,७९८.२२	१,८८,०५,८३७.३८
१६.७ हिशीब तपासणीसाठी फी	१५,००,०००.००	१५,००,०००.००
१६.८ घसारा	९,९४,१९,२३१.४४	७,११,३७,२५१.०१
१६.९ रिव्हॅल्युएशन अॅसेटस् घसारा	११,०९,७९,९६८.००	१२,३३,११,०७४.००
१६.१० छपाई व स्टेशनरी	५२,१२,९०८.३४	४७,४५,६९६.१९
१६.११ जाहिरात व प्रसिध्दी	२८,६९,७००.००	८५,८४,३३४.००
१६.१२ दुरुस्ती व देखभाल खर्च	१२,४४,१५,०४०.५८	१३,४८,८२,९०८.९३
१६.१३ व्यावसायिक फी	१,५७,४२,७६३.५४	१,१५,५५,३२९.१९
१६.१४ संगणक खर्च	४९,४८,६८१.११	५५,७५,५२५.६५
१६.१५ कायम मालमत्तेच्या विक्रीतील तोटा	१७,९८,८०९.७०	२९,९४९.००
१६.१६ प्रशिक्षण खर्च	१,३७,४५,९०७.०१	१,३५,९०,१४०.२३
१६.१७ जीएसटी खर्च	२,९०,६७,६५९.२७	३,२८,५४,८६७.९१
१६.१८ समाशोधन सेवा व ग्रीसेसिंग फी	४१,४५,२४४.६४	३८,४९,०९९.९५
१६.१९ विमा	४,९३,२४,२७५.४५	५,०३,५५,९०६.२१
१६.२० कर्जदारांच्यावतीने केलेला खर्च (निव्वळ)	०.००	१५,०२,९९,१५६.०४



SCHEDULE 15	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
15. Interest expended		
15.1 Interest on deposits	678,93,44,083.35	972,42,38,691.81
15.2 Interest on borrowings :		
15.2.1 from NABARD	293,69,89,688.00	364,77,26,121.00
15.2.2 TREPS, REPO and others	16,70,27,493.62	19,42,77,236.28
15.2.3 Subvention and Others (Interest General)	51,43,38,998.46	46,55,90,735.20
Total 15 :	1040,77,00,263.43	1403,18,32,784.29

SCHEDULE 16	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
16. Operating Expenses		
16.1 Salaries and Allowances, Ex-Gratia, Gratuity etc.	147,35,41,237.43	124,41,86,092.44
16.2 Rent, Taxes and Lighting	7,36,68,660.70	6,27,47,825.72
16.3 Security Guard Charges	2,40,44,160.22	0.00
16.4 Administrators Fees & Honorarium Payment	52,48,864.00	55,21,000.00
16.5 Legal Charges	73,31,650.00	1,05,27,154.00
16.6 Postage, Telegrams and Telephone etc.	2,21,32,798.22	1,88,05,837.38
16.7 Audit Fees	15,00,000.00	15,00,000.00
16.8 Depreciation on Bank's Property	9,94,19,231.44	7,11,37,251.01
16.9 Depreciation on Revalued Assets	11,09,79,968.00	12,33,11,074.00
16.10 Printing & Stationary	52,12,908.34	47,45,696.19
16.11 Advertisement and Publicity	28,69,700.00	85,84,334.00
16.12 Repairs and Service charges paid	12,44,15,040.58	13,48,82,908.93
16.13 Professional Charges	1,57,42,763.54	1,15,55,329.19
16.14 Computer Expenses	49,48,681.11	55,75,525.65
16.15 Loss on sale of fixed assets	17,98,809.70	29,949.00
16.16 Training Expenses	1,37,45,907.01	1,35,90,140.23
16.17 GST Expenses	2,90,67,659.27	3,28,54,867.91
16.18 Clearing House Service, Processing Charges	41,45,244.64	38,49,099.95
16.19 Insurance	4,93,24,275.45	5,03,55,906.21
16.20 Expenses incurred on behalf of Borrower (Net)	0.00	15,02,99,156.04



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

परिशिष्ट १६	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
१६.२१ देणगी / चॅरिटी वर्गणी	१,५१,००,०००.००	५,००,००,०००.००
१६.२२ वाहन खर्च	१,१८,३६,९३५.२२	१,०५,२४,७५०.६७
१६.२३ व्यवसाय वृद्धी खर्च	३५,१४,२४९.८४	३३,७४,३९७.२५
१६.२४ नॉस्ट्रो खाते देखभाल शुल्क	५५,०८,९५३.२५	८६,२०,५१५.००
१६.२५ एटीएम खर्च	२३,५५,४८७.८५	२२,२७,८८२.३०
१६.२६ सीसीआयएल मानक व्यवहार शुल्क	६६,९९,८९६.२६	१,११,७९,१४१.४५
१६.२७ इतर सभा खर्च	३,०९,६६८.८६	६,९०४.००
१६.२८ इतर खर्च	९४,८८,२५३.८४	८७,९५,६७६.७०
एकूण १६ :	२१२,३९,५१,००४.७७	२०४,८७,८८,४१५.२२

परिशिष्ट १७	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
१७. तरतूदी व संभाव्य खर्च		
१७.१ लॉस ऑन सेल / मॅच्युरिटी ऑफ सिक्युरिटी	२,७१,३४,३५०.००	०.००
१७.२ शासकीय कर्जरोख्यापोटी अमॉरटाईज्ड प्रिमियम	२,३८,२०,०९७.५०	४,०४,३२,५६३.७९
१७.३ बुडित व संशयित कर्जनिधीपोटी तरतूद	३८६,००,००,०००.००	२१४,७९,७२,९६२.९३
१७.४ उत्तम जिंदगीपोटी तरतूद	१०,००,००,०००.००	१०,००,००,०००.००
१७.५ गुंतवणूक घसारा निधीपोटी तरतूद	४३,३९,५२,५३३.३४	२,४१,६३९.४१
१७.६ आयकर कायदा कलम ३६(१)(viii) नुसार खास राखीव निधीपोटी तरतूद	८१,७७,०७,०३६.००	२५,२४,४२,८४७.००
१७.७ इतर जिंदगीची तरतूद	२६,००,००,०००.००	५,००,००,०००.००
१७.८ आयकर तरतूद	२९९,३३,६७,०५६.०७	१९०,६०,७६,९३९.००
एकूण १७ :	८५१,५९,८१,०७२.९१	४४९,७१,६६,९५२.१३



SCHEDULE 16	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
16.21 Donation / Contribution Charity	1,51,00,000.00	5,00,00,000.00
16.22 Motor Expenses	1,18,36,935.22	1,05,24,750.67
16.23 Business Promotion Expenses	35,14,249.84	33,74,397.25
16.24 NOSTRO A/c. Maintenance Charges	55,08,953.25	86,20,515.00
16.25 ATM Expenses	23,55,487.85	22,27,882.30
16.26 CCIL Standard Transaction Charges	66,99,896.26	1,11,79,141.45
16.27 Other Meeting Expenses	3,09,668.86	6,904.00
16.28 Other expenditure	94,88,253.84	87,95,676.70
Total 16 :	212,39,51,004.77	204,87,88,415.22

SCHEDULE 17	As on 31 March, 2022 (Current Year) (₹)	As on 31 March, 2021 (Previous Year) (₹)
17. Provisions and contingencies Expenses		
17.1 Loss on Sale / Maturity of Securities	2,71,34,350.00	0.00
17.2 Amortised Premium on Govt. Securities	2,38,20,097.50	4,04,32,563.79
17.3 Provision for Bad & Doubtful Debts Reserve	386,00,00,000.00	214,79,72,962.93
17.4 Provision for Standard Asset	10,00,00,000.00	10,00,00,000.00
17.5 Provision for Investment Depreciation Reserve	43,39,52,533.34	2,41,639.41
17.6 Provision for Special Reserve U/s 36(1)(viii) of Income Tax Act, 1961	81,77,07,036.00	25,24,42,847.00
17.7 Provision for Other Assets	26,00,00,000.00	5,00,00,000.00
17.8 Provision for Income Tax	299,33,67,056.07	190,60,76,939.00
Total 17 :	851,59,81,072.91	449,71,66,952.13



CASH FLOW STATEMENT FOR THE YEAR ENDED 31ST MARCH, 2022

(₹ in lakh)

	31/Mar/2022		31/Mar/2021	
CASH FLOW FROM OPERATING ACTIVITIES :				
Net Profit as per P/L account		60,279.83		36,440.68
Add : Adjustment for				
Depreciation on Assets	994.19		711.37	
Loss on sale of Fixed Assets	17.99		0.00	
Amortisation of Investment	238.20		404.33	
Depreciation on Investment	4,339.53		2.42	
Interest Receivable Written Off	0.00		0.00	
Provision for BDDR	38,600.00		21,479.73	
Provision for Special Reserve	8,177.07		2,524.43	
Provision for Standard Assets	1,000.00		1,000.00	
Provision for FCI	0.00		0.00	
Provision for Other Assets	2,600.00		500.00	
Provision for Restructured A/c.	0.00		0.00	
Other written off	0.00		0.00	
Excess Provision for BDDR write - back	0.00		0.00	
Excess Provision for IDR write - back	0.00		0.00	
Excess Provision of Restructured A/c write Back	0.00		0.00	
Excess Provision for OIR write - back	(915.69)		(921.18)	
Excess NP Investment Reserve write back	0.00		0.00	
General Reserve write back	0.00		0.00	
FCI Provision write-back	(17.00)		(18.00)	
Provision for Income Tax	29,933.67	84,967.96	19,060.77	44,743.87
		1,45,247.79		81,184.55
Less : Profit from Sale of Assets	10.45		0.58	
Deferred tax Assets	5,071.56	5,082.01	3,446.39	3,446.97
		1,40,165.78		77,737.58
Adjustments for				
Decrease / (Increase) in Investments	1,49,113.13		(1,20,088.49)	
Decrease / (Increase) in Advances	(2,66,581.77)		(2,47,729.87)	
Decrease / (Increase) in Other Assets	(6,641.40)		64,926.58	
Increase / (Decrease) in Funds	(3763.57)		(10,800.55)	
Increase / (Decrease) in Deposits	75922.29		(54,137.38)	
Increase / (Decrease) in Borrowings	(15307.42)		1,70,694.56	
Increase / (Decrease) in Other Liabilities	(16,070.17)	(83,328.91)	(58,976.88)	(2,56,112.03)
Net cash generated from operating Activities before tax		56,836.87		(1,78,374.45)



	31/Mar/2022	31/Mar/2021
Income Tax paid	7,397.49	15,332.51
Net Cash generated from Operating Activities after Tax (A)	49,439.38	(1,93,706.96)
<u>CASH FLOW FROM INVESTING ACTIVITIES :</u>		
Purchase of Fixed Assets	(658.41)	(1,932.93)
Sale Proceeds of Fixed Assets	22.04	108.29
Net Cash generated from Investing activities (B)	(636.37)	(1,824.64)
	48,803.01	(1,95,531.60)
<u>CASH FLOW FROM FINANCING ACTIVITIES :</u>		
Increase / (Decrease) in Share Capital	-7453.27	4,050.59
Net cash generated from financing Activities (C)	(7,453.27)	4,050.59
Net increase in cash & cash equivalents (A+B+C)	41,349.74	(1,91,481.01)
Cash & Cash Equivalents at the Beginning of the year	81,058.34	2,72,539.35
Cash & Cash Equivalents at the End of the year	1,22,408.08	81,058.34
Cash & Cash Equivalents	31/Mar/2022	31/Mar/2021
Cash	64,837.74	68,138.91
Balance with other Banks	26,583.99	12,885.78
Money at Call & Short Notice	30,986.35	33.65
	1,22,408.08	81,058.34

M/s. A. P. Sanzgiri & Co.,
Chartered Accountants

For The Maharashtra State Co-operative Bank Ltd., Mumbai

Abhijit Sanzgiri
Partner

(Vidyadhar V. Anaskar)
Administrator

Partner
M. No.043230
FRN No. 116293W
UDIN NO. : 22043230AKWKCS4175

(Dr. Ajit R. Deshmukh)
Managing Director

(Dilip N. Dighe)
OSD (General Manager) CPID

Place : Mumbai.
Date : 14th June, 2022



NOTES FORMING PART OF THE PROFIT & LOSS ACCOUNT FOR THE YEAR ENDED 31ST MARCH, 2022 AND BALANCE SHEET AS ON 31ST MARCH, 2022.

I. BACKGROUND:

The Maharashtra State Co-operative Bank (MSC Bank) is a Scheduled Bank with AD – I Category Licence in Foreign Exchange having an administrative Head Office at Mumbai, 6 Regional Offices (Pune, Kolhapur, Nashik, Aurangabad, Nanded and Nagpur), 51 Branches and 4 Extension Counters in Maharashtra.

The Bank provides wide range of banking services including Retail & Wholesale Banking, Domestic and International remittances and Treasury Operations using latest technology.

The Bank was originally registered as “The Bombay Central Co-op. Bank Ltd.,” in 1911. With passage of time, the Bank underwent few constitutional changes before it acquired the present name viz. “The Maharashtra State Co-operative Bank Ltd. (MSC Bank) Mumbai (Incorporating therein The Vidarbha Co-operative Bank Ltd.)” on 1st May, 1961 to promote and propagate the creation of a co-operative common wealth through socio-economic transformation of the community through co-operative principles and democratic means and serving as a balancing centre for effective management of surplus resources of the co-operatives in the State and thereby ensuring co-operative development and multifaceted prosperity of rural youth.

Reserve Bank of India (RBI) has issued Banking License to MSCB on 19th April, 2012. 38 Branches, 5 Regional Offices and 1 Extension Counter have received RBI license and 14 branches, 1 Regional Office and 3 Extension Counters were yet to receive license, Application to get license for these branches is pending at RBI level.

SCHEDULE NO. 18: -

II SIGNIFICANT ACCOUNTING POLICIES:

1. ACCOUNTING CONVENTION:

The accompanying Financial statements have been prepared and presented under the historical cost convention on accrual basis, unless otherwise stated, on a going concern basis and comply with the generally accepted accounting principles, statutory requirements prescribed under The Banking Regulation Act, 1949 and The Maharashtra Co-operative Societies Act, 1960 (As amended by the Maharashtra Co-operative Societies (Amendment) Act, 2013), Circulars and Guidelines issued primarily by National Bank for Agriculture and Rural Development (‘NABARD’), Reserve Bank of India from time to time, the applicable Accounting Standards (‘AS’) as issued by the Institute of Chartered Accountants of India (‘ICAI’) and the current practices prevailing amongst the Co-operative Banks in India. Accounting Policies adopted in the current year are consistent with those of previous year except otherwise stated.

2. USE OF ESTIMATES:

The presentation of financial statements is in conformity with generally accepted accounting principles, requires management to make estimates and assumptions that affect the reported amounts of assets and liabilities, revenues and expenses, and disclosure of contingent liabilities at the date of the financial statements. Actual results could differ from those estimated. Management believes that the estimates used in the preparation of the financial statements are prudent and reasonable. Any revisions to the accounting estimates are recognised prospectively in the current and future periods.

3. INVESTMENTS:

Investments in the Balance sheet are classified under the following heads as per RBI guidelines – Government Securities, Other approved Securities, Shares in Co-operative Institutions / Financial Corporations, Bonds of Public Sector undertaking and Other Investments, in accordance with the Third Schedule of Section 29 of The Banking Regulation Act, 1949.



3.1 Accounting and Classification:

Investments other than Shares of Co-operative Institutions, Financial Corporations and Mutual Funds are classified, for day to day operations into two categories viz; 'Held to Maturity' (HTM) and 'Available for Sale' (AFS) in accordance with the guidelines on Classification and Valuation of Investments for all Scheduled Banks issued by the RBI.

Bank does not hold any investment under HFT category.

3.2 Valuation of Investments:

3.2.1 Treasury Bills, Cash Management Bills under all categories / classifications are valued at carrying cost.

3.2.2 Shares of Co-operative Institutions and Financial Corporations are valued at cost unless there is a "diminution" (defined as per NABARD guidelines) in the value thereof in which case the diminution is fully provided for.

3.2.3 Units of Mutual Fund are valued at lower of Cost or Net Asset Value.

3.2.4 Cost of the security is arrived using the Weighted Average Price Method.

3.2.5 Valuation of Investments is done on the following basis:

3.2.5.1 Securities held in 'Permanent' (Held to Maturity- HTM) Category are valued at acquisition cost. The excess of acquisition cost / book value over the face value is amortized over the remaining period of maturity of the Investment.

3.2.5.2 Securities held in 'Current' (Available for Sale- AFS) Category are valued as per directive issued by RBI from time to time in line with the methodology suggested by Financial Benchmark India Private Ltd. (FBIL). Investments under AFS category are valued scrip-wise at lower of Book Value and Market Value, and depreciation / appreciation is aggregated for each classification. Net depreciation, if any, is provided in the profit & loss account and an Investment Depreciation Reserve is created.

3.2.6 Broken period interest, Brokerage and commission if any in respect of investments purchased is treated as an item of expenditure under the profit and loss account.

3.2.7 Investments where Principal / Interest remains overdue for more than 90 days are classified as Non-performing and Provision is made in line with the Guidelines of Reserve Bank of India from time to time.

3.3 Re-classification / Transfer between Categories:

Re-classification of Investments from one category to another is done in accordance with RBI guidelines and any such transfer is accounted for at the acquisition cost / book value / market value, whichever is lower, as at the date of transfer. Depreciation, if any, on such transfer is fully provided for.

3.4 The Bank lends under Tri Party Repo Dealing System (TREPS) facility. Any lending under this facility repayable beyond 15 days is classified as Advances (Short Term) Secured against Government and Other Approved Securities. Other lending repayable within 15 days is classified as "Money at Call and Short Notice".

4. ADVANCES:

4.1 The classification of advances into Standard, Sub Standard, Doubtful and Loss Assets as well as provisioning on Standard Advances and Non-Performing Advances (NPA) is arrived at in accordance with the Income Recognition, Assets Classification and Provisioning Norms as prescribed by NABARD as under –



Sr. No.	Advances	Classification	Provision
1.	Performing Assets	Standard Assets <ul style="list-style-type: none">AgricultureNon-AgricultureAdditional facilities sanctioned in Restructured Accounts	0.25% 0.40% 5.00%
2.	Non - Performing Assets (Revised as per RBI Master Circulars dated 01.10.2021, 01.11.2021 and Circular dated 12.11.2021)	<ul style="list-style-type: none">Sub-standard Assets (91 Days to 12 Months)Doubtful Assets<ul style="list-style-type: none">D1 – 13 Months to 24 MonthsD2 – 25 Months to 48 MonthsD3 – Above 48 MonthsUnsecured PortionLoss Assets	10% 20% 30% 100% 100% 100%

Advances to DCCBs for agricultural and allied activities refinanced by NABARD are considered as direct advances as per NABARD's Inspection Report dated 4th October, 2013 and provided accordingly.

Certain advances classified as standard assets have been kept outstanding at nominal amounts to continue the charge on security in respect of facilities enjoyed by them with the Bank.

Advances backed by legally valid documentation are considered as secured.

Identification of NPA's is done at quarterly intervals (PY – half yearly).

The Bank creates provisions against NPAs from time to time, as per RBI guidelines. Any excess held, if any, is out of prudence.

- 4.2** Recovery on account of Performing Assets is adjusted firstly towards interest and then to principal. Short Term Loan (Other than bullet repayment) is recovered monthly.

In case of institutional borrowers, EMI on Medium Term Loan and Long-Term Loan is recovered at half yearly or yearly intervals as per sanction terms. Interest is debited at monthly intervals in all cases except for Agricultural loans where interest is charged half yearly. For retail borrowers the EMI is recovered on a monthly basis.

- 4.3** Recovery from Non-performing assets (NPA), NPA's where legal notice is served to the Borrower or where his assets are seized is appropriated in the following order from 16th December, 2019 –

4.3.1 Expenses incurred in relation with recovery of NPA account of the Borrower i.e. Legal & Other charges levied.

4.3.2 After recovery of expenditure mentioned in 4.4.1 above Balance recovery shall be appropriated in sequence towards Old Interest receivable, Non-Performing Interest Receivable and then towards Noted Interest as per the amount of recovery received.

4.3.3 Balance remaining after adjustment of 4.4.1 & 4.4.2 above shall be appropriated towards Principal.

4.3.4 Recovery from sale of Goods of Pledge and Hypothecation Loan firstly towards Short Margin, Interest and Principal respectively.



4.3.5 Earnest Money Deposit (EMD) towards Other Receipts and in case of legal procedure towards Sundry Liability.

4.4 Prior to 31st March, 2006, interest on all advances was accounted and recognized on accrual basis.

Post 1st April, 2006 interest income on all advances is recognised on receipt basis. Interest on performing advances is debited to “Performing Interest Receivable” with a credit to “Performing Interest Suspense A/c”. On actual receipt of Interest, amounts to that effect are reversed.

Interest on NPA is debited to “Non-Performing Interest Receivable” with a credit to “Non-Performing Interest Suspense A/c.” On actual receipt of Interest, the Profit and Loss is credited and amounts to that extent are reversed.

For NPA where liquidation proceedings have commenced or where a case is lodged against the Borrower or after completion of 2 years of date of discontinuance of business operations whichever is earlier; interest accrual is ceased and entries passed in memorandum books of accounts maintained separately, as Noted Interest. These Memorandum entries form an integral part of the accounts of the Bank. Recoveries in Noted Interest if any is credited to Profit & Loss Account on receipt.

5. FIXED ASSETS AND DEPRECIATION:

5.1 Fixed Assets, other than those that have been revalued, are carried at historical cost less depreciation accumulated thereon. Cost includes incidental stamp duty, registration charges and civil work in case of ownership premises, and in case of other fixed assets, amounts incurred to put the asset in a working condition. Assets are capitalised on final approval and payment.

5.2 Fixed assets which are fully depreciated but in use are carried in the books at ₹1/-.

5.3 Depreciation is provided on a Written Down Value (WDV) method except Computers (Hardware and Software) / Data processing Units which are on Straight Line Method (SLM), at the rates mentioned below from the period the Assets is accounted for in the system :

Assets	Rate of Depreciation (%)
Computer (Hardware & Software)	33.33%
Premises	10%
Furniture and Fixture	10%
Office Machinery (including Air-conditioner)	15%
Vehicles	15%

5.4 Assets purchased during the year are depreciated for the entire year if an asset is purchased and retained for 180 days or more and otherwise it is charged at 50% of the rate of depreciation as mentioned above except Motor Vehicles where full year depreciation is charged irrespective of the date of purchase.

5.5 No depreciation is charged on assets disposed-off during the year.

5.6 Assets costing less than ₹ 15,000 are expensed out with effect from 15th July, 2020 as per approved policy.

5.7 AS-10 on Property, Plant and Equipment as applicable to non-corporate entities with effect from 1st April, 2017 requires depreciation to be charged systematically over the useful life of an asset on its original cost or the revalued amount. It further mandates the write back of excess depreciation on the revalued asset amount over the depreciation on the original asset cost through the General Reserves. (earlier permitted through the Profit and Loss account).



Subsequent to the revised AS – 10 depreciation for the period on revalued portion of fixed assets has been debited to Profit and Loss Accounts under head Depreciation on Fixed Assets @ 10% on Written Down Value (WDV) method and an equal amount is transferred from Revaluation Reserve to General Reserve Fund.

6. SHARE CAPITAL:

As per approval of the Registrar of Co-operative Societies vide letter dated 11th December, 2018 and the Bye-Laws, the Authorized Share Capital of the Bank is ₹1,000 Crores. This is excluding a provision to increase further by 25% towards Government Subscription. Amounts towards Membership are initially collected as Application Money and transferred to Capital only after Board approval.

7. RESERVE FUND AND OTHER RESERVES:

7.1 As per the requirement of The MCS Act, 1960 the Statutory Reserve Fund is bifurcated into 2 Categories viz.;

7.1.1 Statutory Reserve (at 25% of Net Profit),

7.1.2 Agriculture Credit Stabilisation Fund (at 15% of Net Profit).

7.2 Membership Entrance Fees, Dividend Payable remaining unclaimed over 3 years are taken directly to General Reserve Fund.

7.3 Surplus arising on revaluation of fixed assets over their book value is transferred to Revaluation Reserve.

8. REVENUE RECOGNITION:

Revenue is recognized to the extent that it is probable that the economic benefits will flow to the Bank and the revenue can be reliably measured. Items of income and expenditure are accounted for on accrual basis except the following items: -

8.1 Interest income on advances is recognized on receipt.

8.1.1 Apportionment and consequential accounting of recoveries in NPA accounts is referred in Para 4.3 & 4.4 above.

8.1.2 Income from locker rent, Commission, interest on overdue bills, Interest on Income tax refunds, dividend income is accounted on receipt.

8.1.3 Income from processing fees is accounted after issuance of the sanction letter.

8.2 Realized gains on investments under HTM category is recognized in the Profit and Loss Account and subsequently appropriated to Capital Reserve (Securities) in accordance with RBI guidelines after netting off Income Tax and Appropriations to the Statutory Reserve. Loss on Sale is recognised in the Profit and Loss Account in the year of Sale.

8.3 In respect of securities in HTM & AFS categories of Investment where interest / principal is in arrears for more than 90 days and income is not recognized, an appropriate provision for the depreciation in the value of the investments is made, as per prudential norms applicable to non-performing investments. The depreciation / provision in respect of non-performing investment is not netted off against the appreciation in respect of performing investments and is disclosed separately.

8.4 Interest income on Treasury bills is accounted at quarterly intervals and correspondingly is disclosed in Profit & Loss Account under the heading income on Investment.

8.5 Interest on Foreign Currency CCIL Deposits (Security Guarantee Fund) is received at half yearly intervals by credit to USD Nostro and is booked at exchange rate prevalent on date of credit.



- 8.6** Brokerage, incentives, front-end fees etc. received on purchase of securities is reduced from the cost of respective investments.
- 8.7** Income tax refunds / demands are accounted on receipt of relevant assessment / appeal order.
- 8.8** Training expenses are accounted at gross and amount reimbursed by NABARD is disclosed as Indirect Income in line with the suggestion given by NABARD.

9. EXPENSES:

Expenses are provided for the period to which they pertain except in case of staff Insurance and Ex-gratia to staff which are charged to Profit and Loss on payment.

10. INTEREST ON MATURED FIXED DEPOSITS :

Interest on matured fixed deposits (MFD) where no renewal instructions are obtained from customers is provided at prevailing Savings Bank Deposit Rate.

11. FOREIGN CURRENCY TRANSACTIONS:

11.1 Assets and Liabilities denominated in foreign currencies (other than CCIL Deposits) are valued at the year-end exchange rates notified by the Foreign Exchange Dealers' Association of India ('FEDAI') as per the guidelines issued by Reserve Bank of India ('RBI'). The resultant gains or losses, if any are recognized in the Profit and Loss Account under 'Profit on exchange transactions' (net).

11.2 Income and expenditure in foreign currencies are translated at the RBI reference rates prevailing on the date of the transaction.

11.3 Contingent Liabilities in currencies other than Indian Rupees on account of foreign exchange contracts, guarantees, acceptances, endorsements and other obligations except letters of credit denominated in foreign currencies are disclosed at closing rates of exchange notified by FEDAI.

11.4 Outstanding forward exchange contracts are valued at contracted rates. Deposits kept with CCIL in Foreign currency are not revalued as per consistent practice out of prudence as not being part of daily routine transactions.

12. RETIREMENT BENEFITS:

12.1 Gratuity :

Retirement Benefit in the form of Gratuity is a Defined Benefit Plan. The Bank has a Gratuity Trust for its Employees. Gratuity is provided for, on the basis of actuarial valuation done by an independent actuary as at the year end, using the Projected Unit Credit Method in accordance with Accounting Standards - 15 (Revised) on Employee Benefit as issued by Institute of Chartered Accountants of India (ICAI). The Trust follows the following investment pattern mentioned in the Official Gazette of Government of India.

Sr. No	Investment Pattern	Percentage amount to be invested
1.	Government Securities	Minimum 45 % and Up to 65 %
2.	Debt Instrument	Minimum 20 % and Up to 45 %
3.	Money Market Instrument	Upto 5 %
4.	Equities & Related Instrument	Minimum 5 % and Up to 15 %
5.	Asset Backed, Trust Structured & Miscellaneous Investment	Up to 5 %



12.2 Compensated Absences (Leave Encashment) :

Employee Leave Benefit in the nature of encashment of Privilege and Sick Leaves is a defined benefit plan. Encashment of unavailed Sick Leave within a period of 3 years before retirement of an employee is allowed. Encashment of Privileged Leave is allowed as per the Bank's policy and agreement with Union. Casual leave is to be utilised during the year and not carried forward. Privilege leave and sick leave which are en-cashable are provided for on the basis of actuarial valuations done by an independent actuary as at the year-end using the Projected Unit Credit Method in accordance with the guidelines on AS-15 (revised) on Employee Benefits as issued by ICAI.

12.3 Provident Fund Contribution:

The Bank contributes an amount equal to the employee's contribution on a monthly basis to The Maharashtra State Co-operative Bank's Staff Provident Fund formed by the Bank itself and administered by the "Trustees". The Bank has liability towards monthly contribution to Provident Fund. Cost of administering the fund and any loss caused to the Fund is to be borne by the Bank.

12.4 Bank also makes the pension contribution of employees as per Employee's Pension Scheme, 1995 along with other statutory dues.

12.5 Interest on staff advances is booked based on the Agreement entered into between the Board and Staff Unions.

13. SEGMENT REPORTING :

In accordance with the guidelines issued by RBI, the Bank has adopted Segment reporting as under :

13.1 Treasury includes all Investment portfolio, profit / loss on sale of investments (Bonds and Government Securities). The expenses of this segment consist of interest expenses on funds borrowed from external sources as well as internal sources and depreciation / amortization of premium on Held to Maturity investments.

Bank has internal parameters in place which are reviewed at half yearly intervals to calculate the internal fund transfer pricing.

13.2 Other Banking Operations include all other operations not covered under Treasury operations.

13.3 Retail business being very small in terms of value is not considered as a separate segment.

14. OPERATING LEASES :

Leases where the lessor effectively retains substantially all the risks and benefits of ownership of the leased asset are classified as Operating Leases. Operating Lease payments are recognized as an expense in the Profit and Loss Account during the year as per lease agreement.

Wherever leases have expired and rent negotiations for further periods are in process, provision is made based on the amount of rent paid in the month of expiry of the lease agreement. Adjustments if any are accounted on the date of finalization of actual lease rent / signing of lease agreement.

15. INCOME TAX :

15.1 Income Tax expense comprises of Current Tax and Deferred Tax. Current Tax is provided for and Deferred Tax is accounted for in accordance with the applicable provisions of the Income Tax Act, 1961 and Rules framed there under read with Accounting Standard 22 issued by ICAI.

15.2 Provision for Current Tax is made on the basis of estimated taxable income for the year arrived at as per the provisions of income tax law and applicable Income Computation and Disclosure Standards (ICDS) issued by CBDT.



15.3 Deferred Tax is recognised on account of timing differences between the book profits and the taxable profits. The tax effect of timing differences between the book profits and taxable profits measured, using the tax rates and tax laws that have been enacted or substantially enacted at the Balance Sheet date, are reflected through Deferred Tax Asset (DTA) / Deferred Tax Liability (DTL).

15.4 Deferred Tax Asset (DTA) is recognised only to the extent there is reasonable certainty that sufficient future taxable income will be available against which such deferred tax assets can be realized.

16. INTANGIBLE ASSETS :

Intangible Assets consist of Computer Software which are amortised equally over a period of 3 financial years.

17. PROVISIONS, CONTINGENT LIABILITIES AND CONTINGENT ASSETS :

In accordance with AS-29, Provisions, contingent liabilities and contingent assets, the Bank recognises provisions when it has a present obligation as a result of past event, where it is probable that an outflow of resources embodying economic benefit to settle the obligation will be required and a reliable estimate can be made of such an obligation.

Provisions are determined based on management estimate required to settle the obligation at the Balance Sheet date, supplemented by experience of similar transactions. These are reviewed at each Balance Sheet date and adjusted to reflect the current management estimates.

Contingent Liabilities of the Bank are in respect of guarantees, acceptances, letters of credit with customers under approved limits and liability thereon is dependent upon terms of contractual obligations, development and raising of demand by the concerned parties. It also includes pending legal cases, tax demand, claims not acknowledged as debt and Deposit Education & Awareness Fund (DEAF). These amounts are partly collateralised by margins / guarantees / secured charges.

A disclosure of Contingent Liability is made when there is :

A possible obligation, arising from a past event(s), the existence of which will be confirmed by occurrence or non-occurrence of one or more uncertain future events not within the control of the Bank or

A present obligation arising from past events but is not recognized as it is not probable that an outflow of resources embodying economic benefits will be required to settle the obligation or a reliable estimate of the amount of obligation cannot be made.

When there is possible obligation or a present obligation in respect of which the likelihood of outflow of resources is remote, no provision or disclosure is made.

Frivolous claims made against the Bank are not recognized as a Contingent Liability and not disclosed in the financial statements.

Contingent assets are neither recognized nor disclosed in the Financial Statements.

18. IMPAIRMENT OF ASSETS :

The Bank assesses at each balance sheet date whether there is any indication that an asset may be impaired and ultimately provides for impairment loss, if any, in the Profit and Loss Account.

19. Depositor Education and Awareness Fund (DEAF) :

All amounts outstanding in respect of liability accounts standing in credit in any account by whatever name called and remaining unclaimed for a period for more than 10 years, are transferred to DEAF account in accordance with guidelines of the RBI.



20. Cash Flow Statement (AS-3) :

The Cash flows are reported using the indirect method whereby profit before tax is adjusted for effects of transactions of non-cash nature and deferrals or accruals of past or future cash receipts or payments. The cash flow from operating, investing and financing activities of the Bank are segregated based on available information.

Cash & Cash Equivalents :

Cash & Cash Equivalent includes Cash on hand, Balance with Banks, Money at Call & Short Notice and Deposits placed with banks with a maturity of less than 90 days.

21. Other Policies :

21.1 Unclaimed pay orders / demand drafts after expiry of 3 months are transferred from "Bills Payable" to "Others" under the head "Other Liabilities".

21.2 Salaries & other allowances of Bank Staff on deputation with DCCB's are paid directly by the DCCB's concerned and there is no debit to the Profit & Loss account on this account. Gratuity of such employee is reimbursed by the DCCB's to the Bank and is netted off from the concerned expense head. Salaries of the officials entrusted with managing pledge account of private sugar mills are recovered from the borrowers concern.

21.3 Bank has taken a Staff Group Mediclaim policy from the Universal Sampo General Insurance Co. Ltd. The policy premium is paid equally from the staff salary and by the Bank respectively.

21.4 Deposits to Service Providers are accounted at Cost and classified in Other Assets.

21.5 Stock of Stationery is valued at cost. Stationery not in use is expensed off.

21.6 As per consistent practice, recoveries pending for appropriation are credited to the concerned account after closure of litigation and necessary documentation, with due management approval.

21.7 Last day receipts post cut off time are credited to the respective accounts on final clearance and approval.

SCHEDULE NO. 19: -

NOTES FORMING PARTS OF THE ACCOUNTS :

1. AS – 5: PRIOR PERIOD ITEMS :

There are no items of material significance in the prior period of accounting requiring a separate disclosure.

2. AS-6 & AS-10: FIXED ASSETS AND DEPRECIATION :

Certain Fixed Assets had been revalued by the Bank as on 31st March, 2008 as per revaluation by a Government Approved Valuer by ₹ 30690.00 lakh. During the year 2009-10 these Fixed Assets were again revalued by a Government Approved Valuer by ₹ 11618.00 lakh and accordingly the increase was credited to Revaluation Reserve in that year. To give effect to revised AS- 10, Depreciation of ₹ 1109.80 lakh @ 10% p. a. on Written Down Value (WDV) method for the period on the revalued portion of fixed assets has been debited to Profit and Loss Accounts – Depreciation on fixed assets and equal amount transferred from Revaluation Reserve to General Reserve Fund.

3. Capital Commitments :

These include amounts in respect of upgradation of Core Banking Software (CBS) from OMNI version 2.0 to 3.0, procurement of Hardware / Software for DC-DR, application software and implementation of SOC etc. for which ₹ 1707.58 lakh is budgeted in FY 2022-23. An amount of ₹ 15.53 lakh already incurred during the year is capitalized.



Additionally, ₹ 4476.00 lakh has been budgeted for acquiring premises for branches whose rental lease agreements are expiring in the FY 2022-2023.

Estimated amounts of contracts remaining to be executed on capital account as at 31st March 2022, aggregate to (net off CWIP) ₹ Nil (PY ₹ 1.98 lakh)

4. Disclosure under AS – 15: “Employee Benefits” Provident Fund & Gratuity Fund :

(₹ in lakh)

Sr. No.	Particulars	Provident Fund	
		31 March, 2022	31 March, 2021
1.	Employment and Retirement Benefits		
	Post-Employment Benefits		
	Bank’s contribution to Provident Fund debited to Profit and Loss Account	1138.55	1031.18
	Bank’s contribution to Gratuity Fund debited to Profit and Loss Account	1469.25	1024.19

Disclosure under AS - 15 “Employee Benefits” Gratuity :

The following table sets out the status of the Gratuity Plan as required under AS 15. Reconciliation of opening and closing balances of the present value of the defined benefit obligation :

(₹ in lakh)

Sr. No.	Particulars	Gratuity Funded	
		31 March, 2022	31 March, 2021
1.	Principal Actuarial Assumptions as at the date of balance date:		
	Interest / Discount Rate	6.13% p.a.	5.86% p.a.
	Rate of increase in compensation	5.25% p.a.	4.50% p.a.
	Expected Return on Plan Assets	6.13% p.a.	5.86% p.a.
2.	Changes in present value of obligations		
	Present value obligation at beginning of period	11482.00	11596.48
	Interest cost	647.04	715.21
	Current service cost	394.57	372.60
	Benefit Paid	(1869.90)	(1907.40)
	Actuarial (Gain) / Loss on obligation	722.32	705.10
	Present value obligation at end of period	11376.02	11482.00
3.	Changes in Fair Value of Plan Assets		
	Fair Value of Plan Assets at the beginning	10394.38	11597.79
	Adjustment to Opening Fund	-	-
	Expected return on plan assets	609.11	703.99



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

Sr. No.	Particulars	Gratuity Funded	
		31 March, 2022	31 March, 2021
	Contributions	-	-
	Benefits paid	(1869.90)	(1907.40)
	Actuarial Gain/ (Loss) on plan assets	-	-
	Fair value of plan assets at end of the year	10681.69	10394.38
4.	Fair Value of Plan Assets		
	Fair value of plan assets at the beginning of the period	10394.38	11597.79
	Adjustment to Opening Fair Value of Plan Assets	-	-
	Actual Return on Plan Assets	609.11	703.99
	Contributions	-	-
	Benefits Paid	(1869.90)	(1907.40)
	Fair Value of Plan Assets at the end of the period	10681.69	10394.38
	Funded Status	(694.33)	(1087.61)
	Excess of Actual over estimated return on Plan Assets	--	--
5.	Actuarial Gain / (Loss) Recognized		
	Actuarial Gain / (Loss) for the period (Obligation)	(722.32)	(705.10)
	Actuarial Gain / (Loss) for the period (Plan Assets)	--	--
	Total Gain / (Loss) for the period	(722.32)	(705.10)
	Actuarial Gain / (Loss) recognized for the period	(722.32)	(705.10)
	Unrecognized Actuarial Gain / (Loss) at the end of the period	--	--
6.	The amounts to be recognized in the Balance Sheet		
	Present value of obligation as at the end of the year	11376.02	11482.00
	Present Value of plan assets as at the end of the year	10681.69	10394.38
	Funded Status	(694.33)	(1087.61)
	Net Asset / (Liability) in balance sheet	(694.33)	(1087.61)
7.	Expenses Recognized in the statement of Profit and Loss		
	Current service cost	394.57	372.60
	Interest cost	647.04	715.21
	Expected return on plan assets	(609.11)	(703.99)
	Net Actuarial (Gain)/ Loss recognized in the year	(825.78)	705.10
	Expenses recognized in statement of Profit and Loss	(393.29)	1088.93



Sr. No.	Particulars	Gratuity Funded	
		31 March, 2022	31 March, 2021
8.	Movements in the Liability recognized in Balance Sheet		
	Opening Net Liability	1087.61	(1.32)
	Adjustment to Opening Fair Value of Plan Assets	--	--
	Expenses as above	(393.29)	1088.93
	Contribution paid	--	--
	Closing Net Liability	694.33	1087.61
9.	A) Experience Analysis - Liabilities:		
	Actuarial (Gain) / Loss due to change in bases	(131.16)	343.56
	Experience (Gain) / Loss due to change in Experience	853.48	361.55
	Total	722.32	705.10
	B) Experience Analysis – Plan Assets:		
	Experience (Gain) / Loss due to change in Plan Assets	--	--

5. Disclosure under AS - 15 “Employee Benefits” Leave Encashment

(₹ in lakh)

Sr. No.	Particulars	Leave Encashment	
		31 March, 2022	31 March, 2021
1.	Principal Actuarial Assumptions as at the date of balance date:		
	Interest / Discount Rate	6.13%	5.86%
	Rate of increase in compensation	5.25%	4.50%
2.	Changes in present value of obligations		
	Present value obligation at beginning of period	7376.68	8296.43
	Interest cost	421.03	468.49
	Current service cost	604.81	516.33
	Benefit Paid / Payable	(1417.96)	(1406.13)
	Actuarial (Gain) / Loss on obligations	948.29	(498.45)
	Present value obligation at end of period	7932.85	7376.68
3.	Reconciliation of opening and closing balance of present value of plan assets		
	Fair value of plan assets at beginning of year	--	--
	Adjustment to Opening Fund	--	--



Sr. No.	Particulars	Leave Encashment	
		31 March, 2022	31 March, 2021
	Expected return on plan assets	--	--
	Contributions	1417.96	1406.13
	Benefits paid	(1417.96)	(1406.13)
	Actuarial Gain / (Loss) on plan assets	--	--
	Fair value of plan assets at end of the year	--	--
4.	Fair Value of Plan Assets		
	Fair value of plan assets at the beginning of the period	--	--
	Adjustment to Opening Fair Value of Plan Assets	--	--
	Actual Return on Plan Assets	--	--
	Contributions	1417.96	1406.13
	Benefits Paid	(1417.96)	(1406.13)
	Fair Value of Plan Assets at the end of the period	--	--
	Funded Status	(7932.85)	(7376.68)
	Excess of Actual over estimated return on Plan Assets	--	--
5.	Actuarial Gain / (Loss) Recognized		
	Actuarial Gain / (Loss) for the period (Obligation)	948.29	498.45
	Actuarial Gain / (Loss) for the period (Plan Assets)	--	--
	Total Gain / (Loss) for the period	948.29	498.45
	Actuarial Gain / (Loss) recognized for the period	948.29	498.45
	Unrecognized Actuarial Gain / (Loss) at the end of the period	--	--
6.	The Amounts to be recognized in the Balance Sheet		
	Present value of obligation as at the end of the year	7932.85	7376.68
	Present value of plan assets as at the end of the year	--	--
	Funded Status	(7932.85)	(7376.68)
	Net Asset / (Liability) in balance sheet	(7932.85)	(7376.68)
7.	Expenses recognized in the statement of Profit and Loss		
	Current service cost	604.81	516.33
	Interest cost	421.03	468.49
	Expected return on plan assets	--	--
	Net Actuarial (Gain)/ Loss recognized in the year	948.29	(498.45)
	Expenses recognized in statement of Profit and Loss	1974.12	486.38



Sr. No.	Particulars	Leave Encashment	
		31 March, 2022	31 March, 2021
8.	Movements in the Liability recognized in Balance Sheet		
	Opening Net Liability	7376.68	8296.43
	Adjustment to Opening Fair Value of Plan Assets	--	--
	Expenses as above	1974.12	486.38
	Contribution paid	(1417.96)	(1406.13)
	Closing Net Liability	7932.85	7376.68
9.	A) Experience Analysis - Liabilities:		
	Actuarial (Gain) / Loss due to change in bases	131.80	222.39
	Experience (Gain) / Loss due to change in Experience	816.49	(720.84)
	Total	948.29	(498.45)
	B) Experience Analysis - Plan Assets:		
	Experience (Gain) / Loss due to change in Plan Assets	---	---

6. Disclosure under AS - 17 on "Segment Reporting" :

Information about Primary Business Segments :

(₹ in lakh)

Business Segments	Treasury	Other Banking Operations	Total
Revenue	502.59 (697.90)	2204.97 (1724.31)	2707.56 (2422.21)
Expenses	441.89 (683.64)	1363.53 (1183.53)	1805.42 (1867.19)
Result	60.69 (14.26)	841.45 (540.76)	902.14 (555.02)
Unallocated expenses	- (-)	- (-)	- (-)
Operating profit	60.69 (79.60)	841.45 (540.76)	902.14 (555.02)
Income Tax	- (-)	299.34 (190.61)	299.34 (190.61)
Extraordinary profit / loss	- (-)	- (-)	- (-)
Net Profit •	60.69 (14.26)	542.11 (350.15)	602.80 (364.41)



Business Segments	Treasury	Other Banking Operations	Total
Other Information			
Segment assets	9,052.67 (10,083.93)	27,854.63 (25,124.10)	36,907.30 (35,208.03)
Unallocated assets	- (-)	- (-)	- (-)
Total assets	9,052.67 (10,083.93)	27,854.63 (25,124.10)	36,907.30 (35,208.03)
Segment liabilities	9,052.67 (10,083.93)	24,627.53 (22,420.63)	33,680.20 (32,504.56)
Unallocated liabilities	- (-)	- (-)	- (-)
Shareholders' Funds	- (-)	3,227.10 (2,703.47)	3,227.10 (27,03.47)
Total liabilities	9,052.67 (10,083.93)	27,854.63 (25,124.10)	36,907.30 (35,208.03)

* Figures in the bracket pertain to FY 2020-21.

• Treasury profit of ₹ 6069.48 lakh in FY 2021-22 includes provision of Investment Depreciation Reserve of ₹ 4339.53 lakh. (PY provision of ₹ 2.42 lakh.).

Notes: -

The Bank operates as a single unit in India and as such has no identifiable Geographical Segments subject to dissimilar risks and returns. Hence no information regarding the same has been given. The Bank is organised into two main Business Segments, namely:

- **Treasury** - primarily comprising of Dealing Room Operations, Trading / Investments in Bonds and Government securities.
- **Other Banking Operations** - primarily comprising of Loans and Advances to Corporate, and Retail Loans & Advances to Other Customers.

The above segments are based on the currently identified segments considering the nature of services provided, the risks and returns, overall organisation structure of the Bank and the internal financial reporting system.

Segment revenue, results, assets and liabilities include respective amounts identifiable to each of the segments and amounts apportioned / allocated on a reasonable basis.

The segment liabilities exclude Capital and Reserves other than those specifically identifiable with the Segment.

The segment expenses of ₹ 44189.16 lakh of treasury include Interest paid to Head Office by Treasury amounting to ₹ 37238.73 lakh as per calculations based on internal transfer pricing & funding mechanism of the Bank.

7. Disclosure under AS - 18 on "Related Party Transactions":

Names of the related parties and their relationship with the Bank under Accounting Standard (AS-18) issued by the Institute of Chartered Accountants of India (ICAI):



- A. Subsidiaries : NIL
B. Associates : NIL
C. Key Management Personnel :

Name	Designation
Mr. Vidyadhar V. Anaskar	Administrator (From 5 th June, 2018) Member, Board of Administrators (From 1 st July 2017 to 4 th June, 2018)
Dr. Ajit R. Deshmukh	Managing Director (From 20 th October, 2018) OSD to Administrator (From 1 st April, 2018 to 19 th October, 2018)

There being only One Managing Director at any point of time during the Financial year 2020-2021, in terms of RBI Circular dated 29th March, 2003, he being a single party coming under that category, no further details thereon are required to be disclosed and hence not stated.

- D. Disclosure of transactions with related parties as required by AS-18 are as under :

(₹ in Actual)

Sr. No.	Name	Relationship	Type of Loan	Outstanding
1.	Dr. Ajit R. Deshmukh	Managing Director	Over Draft against FDR	7,56,812.00
2.	Kum. Harshada Ajit Deshmukh	Daughter of the Managing Director	Housing Loan	20,06,668.00

8. Disclosure under AS - 19 “Leases”:

The Bank has entered into cancellable operating leases for the properties of some branches and some regional offices the disclosures under AS 19 on ‘Leases’ issued by ICAI are as follows:

Lease payments of ₹ 297.82 lakh (PY ₹ 359.87 lakh) have been recognised in the Statement of Profit and Loss for the year being minimum lease payments.

8.1 The lease agreements entered into pertain to use of premises at the branches. The lease agreements do not have any undue restrictive or onerous clauses other than those normally prevalent in similar agreements regarding use of assets, lease escalations, renewals and a restriction on sub-leases.

8.2 Particulars of Lease Rent Payable :

(₹ in lakh)

PARTICULARS	MARCH 31, 2022	MARCH 31, 2021
Future Lease Rental payable as at the end of the year:		
- Not later than one year	301.76	272.81
- Later than one year and not later than five years	916.07	904.01
- Later than five years	650.14	277.50



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

PARTICULARS	MARCH 31, 2022	MARCH 31, 2021
Total of minimum lease payments recognized in the profit and loss account for the year.	297.82	359.87
Total of future minimum sub-lease payment expected to be received under non-cancellable sub-lease.	NIL	NIL
Sub-lease payments recognized in the profit and loss account for the year.	NIL	NIL

Note : Bank has 34 locations on lease for different periods on which monthly lease rent is paid at the beginning of each month. Out of which, only 32 branches and 2 Regional Offices have been considered while giving the above disclosure. In respect of 9 premises rent agreements are pending for renewal.

In case of following 5 premises, Bank has made entire lease payments in advance.

SR. NO.	PARTICULAR	PERIOD	REMARKS
1.	Plot No.88, Sector-17, Vashi, Navi Mumbai. (Administrative Office Building)	60 Years (from 29.3.1982)	Lease premium of plot No. 88, ₹ 19,97,124 paid in advance for 60 years.
2.	Plot No.3, Sector-E, CIDCO Nasik. (RO NASIK Building)	90 years (from 20.01.1987)	Lease premium of Plot No. 3, ₹ 3,52,275 paid in advance for 90 years.
3.	Plot No.10, Town Centre, CIDCO, Aurangabad. (RO Aurangabad Building)	90 years (from 01.06.1989)	Lease premium of Plot No.10 ₹ 22,99,500 paid in advance for 90 years.
4.	G-1, Central Facility Building, Turbhe, Navi Mumbai (Extension Counter, Vashi)	60 years (from 19.03.2007) (sub-lease)	Lease premium of G-1, ₹ 1,60,20,000 paid in advance for 60 years.
5.	Gala No. 199, 200, 201, 210, 211, 212 Golani Market, Jalgaon	27 years (from 17.06.2017)	Lease premium of six ₹ 19,75,816 paid in advance for 27 years.

9. AS -20 Earnings Per Share (EPS) :

Particulars	31 March, 2022	31 March, 2021
A Net Profit after Tax (₹ in lakh)	60279.83	36440.68
B No. of Equity Shares of ₹1000/- each	5443548	6188875
C Weighted Avg. no. of Shares	5957051	5873687
D Earnings Per Share (₹) [A/C]	1011.91	620.41

10. Accounting for Taxes on Income :

Disclosure of major components of DTA (net) is as under:



(₹ in lakh)

Sr. No.	Particulars	As at 31 March, 2021	During the year 2021-2022	As at 31 March, 2022
A)	DTL on account of			
a)	Depreciation	74.51	-74.51	00.00
b)	Gratuity Provision	73.31	-73.31	00.00
c)	Bad and Doubtful Reserve	0.00	0.00	0.00
d)	VRS Provision	0.00	0.00	0.00
e)	Provision for Special Reserve u/s 36 (1) (viii)	2,583.46	2,058.37	4,641.83
	Total A	2,731.28	1,910.55	4,641.83
B)	DTA on account of			
a)	Depreciation	150.70	-133.63	17.07
b)	Bad and Doubtful Reserve	35,390.65	6,934.88	42,325.53
c)	Gratuity Provision	257.75	-257.75	0.00
d)	VRS Provision	87.84	2.13	89.97
e)	Leave encashment Provision	1,853.39	143.31	1,996.70
f)	Provision for claims	132.50	-73.42	59.08
g)	Provision for FCI	136.02	-136.02	0.00
h)	Sick Leave Provision	362.88	-362.88	0.00
i)	Provision for other assets	594.36	865.50	1,459.86
	Total B	38,966.09	6,982.11	45,948.21
	Net Deferred Tax Assets (A - B)	36,234.81	5,071.56	41,306.38

11. Impairment of Assets :

The Bank has ascertained that there is no material impairment of any of its assets and as such no provision under Accounting Standard 28 issued by The Institute of Chartered Accountants of India (ICAI) is required.

12. Provisions, Contingent Liabilities and Contingent Assets :

Contingent liabilities on account of Bank Guarantees, Letter of Credit, Forward Contract and Bills under Import Letter of Credits and others, are detailed in Schedule 12.

Bank has sought necessary legal opinions in case of court litigations. Where there are sufficient merits in all the cases. The Bank expects no adverse orders in respects of these litigations causing any monetary impact and hence no provisioning is considered necessary. Bank is contesting income tax cases for / against it in appeal at various levels. Bank has obtained necessary opinions from Independent Tax Consultants that most likely there will be no liabilities / demands to be paid in this regard. Bank has favourable past judgements substantiating their view. Consequentially no provision is considered necessary.

As of date provision of ₹ 5800.00 lakh (PY ₹ 3200.00 lakh) is being held in the Bank books. Out of this amount ₹ 4743.01 lakh has been earmarked against litigation and other likely provisions including on restructured advances.



Items under claims not acknowledged as debts represents customer claims arising in fraud cases in accordance with the Banks accounting policy and AS 29 the Bank has revived and classified these items amounting to ₹ 196.44 lakh in 17 cases (PY ₹ 196.44 lakh for 17 cases). Bank has made provision against this of ₹ 196.44 lakh in 17 cases (PY ₹ 196.44 lakh for 17 cases) under Provision for Sundry Debtors and Other under Schedule No. 5 Other Liabilities & Provisions. During FY 2020-21 Bank had filed a fraud case against Raigaon Sugar and Power Limited, CBD Belapur for ₹ 3466.34 lakh on 2nd September, 2020 for diversion of fund. Bank has made provision for ₹ 3466.34 lakh under Bad and Doubtful Debt Reserve. The matter is under resolution.

From the previous financial year, the Bank has entered into forward contracts on behalf of its customers. Necessary accounting and valuation of these contracts is done as per current applicable guidelines. Business done for the year ₹ 319923.00 lakh (PY ₹ 46398.00 lakh).

13. Complaints :

Sr. No.	Particulars	No. of Complaints
1.	Complaints as at 1 st April, 2021	1
2.	Add : New Complaints during the Year	4
3.	Less : Closed during the Year	5
4.	Complaints as at 31 st March, 2022	0

These do not include 17 ATM Complaints reported to NPCI mainly relating to charge backs which have all been closed as of date.

Nature of complaint :

Sr. No.	Particulars	No. of Complaints
1.	Language Objection	1
2.	Fund credit not received	1
3.	Unsatisfactory Service	1
4.	Short payment of interest	1

14. As required under RBI circular DBOD No. DEAF Cell. B.C. 101/30.01.002/2013-14, dated 21st March, 2014 the Bank has transferred the following amounts to DEAF with RBI. The movement of the DEAF account is as follows :

(₹ in lakh)

Particulars	2021-22	2020-21
Opening Balance of amounts transferred to DEAF	1,816.49	1,640.82
Add: Amount transferred to DEAF during the Year	370.18	196.74
Less: Amount reimbursed by DEAF towards claims *	24.13	21.07
Closing Balance of amounts transferred to DEAF	2,162.54	1,816.49

* Does not include an amount of ₹ 2.81 lakh as on 31 March, 2022 paid by the Bank to the eligible depositors, claim for which has been lodged with the RBI and reimbursement of which is expected. This amount is shown as receivable under Other Assets - Schedule 11.



15. Goods and Services Tax :

Goods and Services Tax (GST) has been implemented w.e.f. 1st July, 2017. Accordingly, GST collected is accounted in 'GST' on liabilities side and GST paid to Vendor is accounted on assets side. Out of the GST on assets side, eligible Input Tax Credit is availed as set off. In case, eligible Input Tax Credit remains unutilized, the same is carried forward and set off subsequently. The Input Tax Credit on expenses which is not allowable to be set off as per GST Law, is expensed out.

In case of fixed assets, Input Tax Credit of GST is capitalised.

Bank has appointed an independent external professional to advice on the applicability of income liable to GST. There are NIL pending GST demands as at 31st March, 2022.

16. DISCLOSURE AS PER RBI GUIDELINES :

(₹ in lakh)

Sr. No.	Particulars	31 March, 2022	31 March, 2021
1.	Capital to Risk Weighted Assets Ratio	15.70%	14.34%
1.1	Tier I Capital to Risk Weighted Assets	13.85%	12.61%
1.2	Tier II Capital to Risk Weighted Assets	1.85%	1.73%
2.	Movement in CRAR :		
2.1	Total Capital Funds	3367.28	2838.81
2.2	Risk Weighted Assets	21445.62	19800.16
	(CRAR is computed in accordance with RBI Circular RPCD.RCB.BC.No.37/07.51.012/ 2014-15 dated 29 th October, 2014 as applicable to State Co-op Banks.)		
3.	Investments (Only SLR) with breakup under permanent and current category		
3.1	Permanent Category:		
3.1.1	Book Value	1752.89	1942.72
3.1.2	Face Value	1762.49	1951.33
3.1.3	Market Value	1752.89	1942.72
3.2	Current Category :		
3.2.1	Book Value	4951.88	6111.00
3.2.2	Face Value	4999.76	6162.76
3.3.3	Market Value	4909.97	6110.77
4.	Advances against:		
4.1	Real Estate	0.00	0.00
4.2	Construction Business	0.00	0.00
4.3	Housing (includes Staff Housing loans ₹ 19.01 Crores (P. Y. ₹ 19.41 Crores)	119.63	135.89
5.	Advances against Shares and Debenture	0.00	0.00



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

Sr. No.	Particulars	31 March, 2022	31 March, 2021
6.	Advance to Directors, their relatives and Companies / Firms in which they are interested :		
6.1	Fund Based	0.00	0.00
6.2	Non-Fund Based (Guarantee, LCs etc.)	0.00	0.00
7.	Average Cost of Deposits	4.11%	4.97%
8.	NPAs:		
8.1	Gross NPAs	2845.66	2710.46
8.2	Net NPAs	0.00	250.46
8.3	Percentage of Gross NPA to Total Advance	10.96%	11.64%
8.4	Percentage of Net NPA to Net Advances	0.00%	1.20%
9.	Movement of NPAs:		
9.1	Net NPAs to Net Advance (%)	0.00%	1.20%
9.2	Movement of Gross NPAs:		
9.2.1	Opening Balance	2710.46	2248.27
9.2.2	Add : Additions	334.23	647.41
9.2.3	Add : Additions Restructuring A/c.	0.00	0.00
9.2.4	Less : Recovery / upgrades / closed / write offs	199.03	185.22
9.2.5	Closing Balance *	2845.66	2710.46
	* Amounts stated are as at 1 st April, 30 th September and 31 st March in accordance with information submitted to NABARD in half yearly OSS Returns.		
9.3	Movement of Net NPAs:		
9.3.1	Opening Balance	250.46	0.00
9.3.2	Add: Additions	0.00	250.46
9.3.3	Less: Reduction	250.46	0.00
9.3.4	Closing Balance	0.00	250.46
9.4	Movement of Provisions for NPAs (excluding provision for Standard Assets):		
9.4.1	Opening Balance	2460.00	2248.27
9.4.2	Provision made during the year (including provision released / exchange fluctuations)	386.00	214.80
9.4.3	Write-off / Write-back of excess provisions / transferred to Overdue Int. Reserve	0.00	3.07
9.4.4	Closing Balance	2846.00	2460.00



Sr. No.	Particulars	31 March, 2022	31 March, 2021
10.	Profitability:		
10.1	Interest income as a percentage of working funds	8.60%	6.83%
10.2	Non-interest income as a percentage of working funds	0.47%	0.48%
10.3	Operating profit as a percentage of working funds	4.64%	2.29%
10.4	Return on Assets (Net Profit or Net Loss) / Average of working funds) x 100	2.02%	1.10%
10.5	Business (Deposit + Advance) per Employee #	65.22	51.91
10.6	Profit per Employee # # (includes 1 employee on deputation to other DCCB's)	0.84	0.43
11.	Provisions :		
11.1	Provisions on NPA required to be made	1621.01	1227.54
11.2	Provisions on NPA actually made (Out of prudence)	2846.00	2460.00
11.3	Provisions required to be made in respect of overdue interest taken into income account, gratuity fund, provident fund, arrears in reconciliation of inter-branch account etc.	217.12	226.27
11.4	Provisions actually made in respect of overdue interest taken into income account, gratuity fund, provident fund and arrears in reconciliation of inter branch account.	217.12	226.27
11.5	Provisions required to be made on depreciation in Investments.	43.42	0.02
11.6	Provisions actually made on depreciation in Investments.	43.42	0.02
11.7	Provisions required to be made on Non-performing Investments.	0.05	0.05
11.8	Provisions actually made on depreciation in Investments.	0.05	0.05
12.	Movement in Provisions :		
12.1	Towards NPAs (Including Overdue Interest):		
12.1.1	Opening Balance	2686.27	2483.76
12.1.2	Add: Provision made	386.00	214.80
12.1.3	Less: Provision Reversed	9.15	12.29
12.1.4	Closing Balance	3063.12	2686.27



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

Sr. No.	Particulars	31 March, 2022	31 March, 2021																								
12.2	Towards Depreciation on Investments :																										
12.2.1	Opening Balance	0.02	0.00																								
12.2.2	Add: Provision made	43.40	0.02																								
12.2.3	Less: Provision Reversed	0.00	0.00																								
12.2.4	Closing Balance	43.42	0.02																								
12.3	Towards Standard Assets :																										
12.3.1	Opening Balance	80.00	70.00																								
12.3.2	Add: Provision made	10.00	10.00																								
12.3.3	Less: Provision Reversed	0.00	0.00																								
12.3.4	Closing Balance	90.00	80.00																								
12.4	Towards Depreciation on Investments :																										
12.4.1	Opening Balance	0.00	0.00																								
12.4.2	Add: Provision made	0.00	0.00																								
12.4.3	Less: Provision Reversed	0.00	0.00																								
12.4.4	Closing Balance	0.00	0.00																								
13.	Payment of insurance premium to the DICGC, including arrears, if any																										
13.1	Period up to:	30 Sept. 2022	30 Sept. 2021																								
13.1.1	Deposits Assessable	4316.83	4032.20																								
13.1.2	Premium Amount	2.59	2.42																								
13.1.3	Paid On	30 May, 2022	29 June, 2021																								
13.2	Period up to :	31 March, 2022	31 March, 2021																								
13.2.1	Deposits Assessable	4034.92	4057.62																								
13.2.2	Premium Amount	2.42	2.43																								
13.2.3	Paid On	26 Nov., 2021	29 Nov., 2020																								
14.	Penalty Imposed by RBI for any Violation :	0.00	0.00																								
15.	Information on the extent of arrears in reconciliation of inter-bank and inter-branch accounts.																										
15.1	Inter Branch Adjustment :																										
		<table border="1"> <thead> <tr> <th rowspan="2">Period</th> <th colspan="2">Credit (₹ in lakh)</th> <th colspan="2">Debit (₹ in lakh)</th> </tr> <tr> <th>No of Entry</th> <th>Amt</th> <th>No of Entry</th> <th>Amt</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td>Below 6 Months</td> <td>0</td> <td>0.00</td> <td>1</td> <td>0.07</td> </tr> <tr> <td>6 Month to 3 yrs.</td> <td>0</td> <td>0.00</td> <td>1</td> <td>1.20</td> </tr> <tr> <td>Above 3 yrs.</td> <td>0</td> <td>0.00</td> <td>0</td> <td>0.00</td> </tr> </tbody> </table>		Period	Credit (₹ in lakh)		Debit (₹ in lakh)		No of Entry	Amt	No of Entry	Amt	Below 6 Months	0	0.00	1	0.07	6 Month to 3 yrs.	0	0.00	1	1.20	Above 3 yrs.	0	0.00	0	0.00
Period	Credit (₹ in lakh)		Debit (₹ in lakh)																								
	No of Entry	Amt	No of Entry	Amt																							
Below 6 Months	0	0.00	1	0.07																							
6 Month to 3 yrs.	0	0.00	1	1.20																							
Above 3 yrs.	0	0.00	0	0.00																							



Sr. No.	Particulars	31 March, 2022	31 March, 2021																																																								
	Provision of ₹ 1.27 lakh (PY ₹ 3.01 lakh) for net debit entries / entries pending in reconciliation over 6 months is provided for and is appearing under Schedule 5 – Other Liabilities and Provisions.																																																										
15.2	Inter Bank Adjustment :																																																										
	<table border="1"> <thead> <tr> <th rowspan="2">Period</th> <th colspan="2">Credit (₹ in lakh)</th> <th colspan="2">Debit (₹ in lakh)</th> </tr> <tr> <th>No of Entry</th> <th>Amt</th> <th>No of Entry</th> <th>Amt</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td>Below 6 Months</td> <td>26</td> <td>0.17</td> <td>6</td> <td>10.06</td> </tr> <tr> <td>6 Month to 3 years</td> <td>1</td> <td>704.11</td> <td>1</td> <td>0.01</td> </tr> <tr> <td>Above 3 years</td> <td>13</td> <td>2.71</td> <td>4</td> <td>1.02</td> </tr> </tbody> </table>	Period	Credit (₹ in lakh)		Debit (₹ in lakh)		No of Entry	Amt	No of Entry	Amt	Below 6 Months	26	0.17	6	10.06	6 Month to 3 years	1	704.11	1	0.01	Above 3 years	13	2.71	4	1.02																																		
Period	Credit (₹ in lakh)		Debit (₹ in lakh)																																																								
	No of Entry	Amt	No of Entry	Amt																																																							
Below 6 Months	26	0.17	6	10.06																																																							
6 Month to 3 years	1	704.11	1	0.01																																																							
Above 3 years	13	2.71	4	1.02																																																							
	Provision of ₹ 706.82 lakh (PY ₹ 6.16 lakh) for entries pending in reconciliation over 6 months is provided for.																																																										
16.		(₹ in lakh)	(₹ in lakh)																																																								
16.1	Foreign Currency Assets (excluding Foreign currency deposits with CCIL)	3789.62	3655.50																																																								
16.2	Foreign Currency Liabilities (includes non-funded liabilities towards BG, LC and Forward contract amounting to ₹ 154244.02 lakh)	154244.02	73091.49																																																								
17.	Composition of Non- SLR Investments :																																																										
	<table border="1"> <thead> <tr> <th>Sr. No.</th> <th>Issuer</th> <th>Amount</th> <th>Extent Private Placement</th> <th>Extent of 'below Investment grade' Securities already invested</th> <th>Extent of 'unrated securities' already invested</th> <th>Extent of 'unlisted' securities</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td>1</td> <td>Public Sector Units</td> <td>56.18 (6.30)</td> <td>56.18 (6.30)</td> <td>Nil (Nil)</td> <td>Nil (Nil)</td> <td>56.18 (6.30)</td> </tr> <tr> <td>2</td> <td>Financial Institutions</td> <td>Nil (Nil)</td> <td>Nil (Nil)</td> <td>Nil (Nil)</td> <td>Nil (Nil)</td> <td>Nil (Nil)</td> </tr> <tr> <td>3</td> <td>Banks</td> <td>Nil (Nil)</td> <td>Nil (Nil)</td> <td>Nil (Nil)</td> <td>Nil (Nil)</td> <td>Nil (Nil)</td> </tr> <tr> <td>4</td> <td>Private Corporate</td> <td>Nil (Nil)</td> <td>Nil (Nil)</td> <td>Nil (Nil)</td> <td>Nil (Nil)</td> <td>Nil (Nil)</td> </tr> <tr> <td>5</td> <td>Others</td> <td>Nil (Nil)</td> <td>Nil (Nil)</td> <td>Nil (Nil)</td> <td>Nil (Nil)</td> <td>Nil (Nil)</td> </tr> <tr> <td>6</td> <td>Les s: Provision held towards depreciation</td> <td>Nil (Nil)</td> <td>Nil (Nil)</td> <td>Nil (Nil)</td> <td>Nil (Nil)</td> <td>Nil (Nil)</td> </tr> <tr> <td></td> <td>TOTAL</td> <td>56.18 (6.30)</td> <td>56.18 (6.30)</td> <td>Nil (Nil)</td> <td>Nil (Nil)</td> <td>56.18 (6.30)</td> </tr> </tbody> </table>	Sr. No.	Issuer	Amount	Extent Private Placement	Extent of 'below Investment grade' Securities already invested	Extent of 'unrated securities' already invested	Extent of 'unlisted' securities	1	Public Sector Units	56.18 (6.30)	56.18 (6.30)	Nil (Nil)	Nil (Nil)	56.18 (6.30)	2	Financial Institutions	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)	3	Banks	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)	4	Private Corporate	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)	5	Others	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)	6	Les s: Provision held towards depreciation	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)		TOTAL	56.18 (6.30)	56.18 (6.30)	Nil (Nil)	Nil (Nil)	56.18 (6.30)		
Sr. No.	Issuer	Amount	Extent Private Placement	Extent of 'below Investment grade' Securities already invested	Extent of 'unrated securities' already invested	Extent of 'unlisted' securities																																																					
1	Public Sector Units	56.18 (6.30)	56.18 (6.30)	Nil (Nil)	Nil (Nil)	56.18 (6.30)																																																					
2	Financial Institutions	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)																																																					
3	Banks	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)																																																					
4	Private Corporate	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)																																																					
5	Others	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)																																																					
6	Les s: Provision held towards depreciation	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)	Nil (Nil)																																																					
	TOTAL	56.18 (6.30)	56.18 (6.30)	Nil (Nil)	Nil (Nil)	56.18 (6.30)																																																					
	Note : Figures in brackets represent previous year's figures.																																																										



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

Sr. No.	Particulars	31 March, 2022	31 March, 2021		
18.	Non-Performing Non-SLR Investments :				
	Opening Balance	5.00 lakh	5.00 lakh		
	Additions during the year	0.00	0.00		
	Reductions during the year Closing	0.00	0.00		
	Balance	5.00 lakh	5.00 lakh		
	Total Provisions held	5.00 lakh	5.00 lakh		
19.	In Connection with Repo / Reverse Repo Transactions (Inter Bank) :				
	Particulars	Minimum O/s during the Year	Maximum O/s during the Year	Daily Average O/s during the year	Balance
	Security Sold Under REPO				
	31 Mar 2022	1.02	342.85	63.14	NIL
	31 Mar 2021	4.99	153.11	6.31	NIL
	Particulars	Minimum O/s during the Year	Maximum O/s during the Year	Daily Average O/s during the year	Balance
	Security Purchased Under REPO				
	31 Mar 2022	NIL	NIL	NIL	NIL
	31 Mar 2021	NIL	NIL	NIL	NIL

17. As per RBI intimation vide their letter No. DBR. NO. BP.13018 / 21.04.048 / 15-16, dated 12th June, 2016, BDD.BP.no.9685 / 21.04.048 / 2016-17 dated 17th February, 2017 and BDD.BP.no.7201 / 21.04.132 / 2017-18 dated 08th February, 2018, Bank continues to provide out of prudence and abundant caution, of an amount of ₹ 523.00 lakh being 5% of the outstanding receivable balance of Food Corporation of India (FCI) as on 31st March, 2022 against the security given by the Government of Punjab (GoP). This is net of an amount of ₹ 17.00 lakh provided in excess which has been reversed and credited to the profit & loss account during the year. Bank, continues to classify FCI as a Performing Asset based on record of recovery as per RBI's guidelines.

18. The Bank has invoked State Government Guarantees of ₹ 2320.87 Crore up to 31st March, 2018 (including noted interest). During F.Y. 2018-19 ₹ 74 crore received from Government of Maharashtra (GoM) towards invoked guarantee.

Bank had filed a suit against GoM in this context in Hon. Supreme Court and Hon. Supreme Court appointed two members "Claims Committee" consisting one from the RBI and the other, a retired judge of Punjab & Haryana High Court. The committee has submitted its report on 31st January, 2019 to the Hon. Supreme Court. The Hon. Supreme Court vide its order dated 27th March, 2019 ordered State Government to pay the amount determined by the Claims Committee ₹ 1049.41 crore to the Bank.



The Bank received ₹ 100 crore with as on effect 31st March, 2019 from the State Government in conformity with the Hon. Supreme Court order dated 29th March, 2019.

The State Government to pay the balance guarantee amount of ₹ 949.41 crore in 4 equal installments as mentioned in the declaration and hearing before the Hon. Supreme Court on 10th May 2019. State Government to pay installment of ₹ 225 crore each on 31st July, 2019 and 31st December, 2019 respectively, ₹ 250 crore on 31st March, 2020 and ₹ 249.41 crore on 31st July, 2020 as per the repayment schedule. Till now two Installments of ₹ 225 crore each received on 9th August, 2019 and 1st January, 2020 respectively. Remaining 2 overdue installments which fell due on 31st March, 2020 of ₹ 250 crore and on 31st July, 2020 of ₹ 249.41 crore have been received from GoM on 8th September, 2021 and 28th February, 2022 respectively.

19. In case of Ghatkopar, Bandra (East) Branches & Chembur Extn. Counter, suits were filed by the landlord against the Bank to pay Mesne Profit. The Bank has not accepted the claim and the cases are pending before Hon. courts, the outcome of which is still not determined. Bank has provided ₹ 234.74 lakh (PY ₹ 213.10 lakh) in the books of account out of abundant caution and prudence. ₹ 21.64 lakh has been additionally provided in 2021-22 basis demands made.
20. During the year, the Bank has shifted securities of ₹ 59524.90 lakh (PY ₹ 53066.00 lakh) (Book Value) from permanent category to current category and ₹ Nil (PY ₹ 64964.00 lakh) (Book Value) from current category to permanent category as approved in the Hon. Administrator meeting dated 16th June, 2021. As per Financial Benchmark India Private Ltd. (FBIL) rate as on 25th May, 2021 there was no shifting loss on the securities shifted by Bank as on 21st June, 2021.
21. The Bank has transferred an amount of ₹ 5000.00 lakh (PY ₹ 5000.00 lakh) to the Investment Fluctuation Reserve out of profits for the year after appropriation of Statutory and Agricultural Stabilization Fund Reserve. The total Investment Fluctuation Reserve as of 31st March, 2022 is ₹ 25725.00 lakh (PY ₹ 20725.00 lakh) (7.23% of AFS and HFT investment portfolio of ₹ 355635.00 lakh), which is over the minimum 5% required as per RBI guidelines. An additional appropriation of ₹ 9500.00 lakhs towards IFR is proposed to be transferred out of the current year profits which will make the share at 9.90%. Additionally, the Bank holds ₹ 85.90 lakhs under Capital Reserves (Securities) and ₹ 135.81 lakhs under Reserve for Capital Losses.
22. The Bank had adopted a One Time Settlement – 2020 and 2021 (OTS) with 10 Borrowers for an amount of ₹ 1324.15 lakh in accordance with Board approved policy dated 16th June, 2021. Sacrifice amount of principal involved herein is ₹ 1.13 lakh, NPA interest of ₹ 406.61 lakh and Noted interest of ₹ 702.00 lakh.
23. The Bank has introduced Direct Finance under MSME Scheme in the FY 2020-21. Necessary accounting and operational policies thereon have been duly framed. Business transacted during the year is Nil.
24. The Bank has during the year granted “Atmanirbhar Loans Scheme” to support sugar factories in the backdrop of Covid-19 pandemic. Under the scheme, Bank has sanctioned loans to 32 borrowers amounting to ₹ 96929.00 lakh with a moratorium of 12 months (inclusive of interest) for a tenor of 5 years. This is in accordance with internal Board approved policy dated 29th May, 2020. Amount Outstanding under the scheme as at 31st March, 2022 is ₹ 77899.78 lakh (PY ₹ 94725.56 lakh).
25. During the year, restructuring was done by the bank in case of 6 advances totalling to ₹ 71225.87 lakh as under :

2 Standard advances	₹ 54654.17 lakh
4 Non- Performing advances	₹ 16571.70 lakh

For restructuring Non-Performing advances, provisioning of 100% has been made.

For restructured standard advances, provision of 5% has been made- 0.4% provision made as a standard asset and balance 4.6% held under Provision for Sundry debtors and other of Schedule 5 – Other Liabilities and Provisions.



26. Provision for Standard Assets :

(₹ in lakh)

Particulars	Outstanding	Provision
Performing Assets :		
Agriculture Advances : 0.25%	1034355.20	2585.89
Non-Agriculture Advances : 0.40%	1257717.50	5030.87
Housing loan : 0.75%	9042.63	67.82
FCI (As per RBI Direction) : 5.00%	10353.92	517.69
Total	2311469.26	8202.27
Provision Actual Made for Standard Asset		9000.00

Additional Provisioning has been earmarked against a specific Standard Asset.

27. Fixed Deposits of ₹ 131411.58 lakh (PY ₹ 145782.44 lakh) placed by DCCBs and other Societies towards there reserve fund have been specifically earmarked towards that purpose as per their request.
28. Outstanding Advance given against Fixed Deposits is ₹ 35128.60 lakh (PY ₹ 13570.54 lakh). The Bank has marked its lien on the concerned Fixed Deposits.
29. Fixed Deposits earmarked towards LC and BG Margin Money are ₹ 11740.13 lakh.
30. The Bank has sanctioned ₹ 2348.00 lakh (PY ₹ Nil lakh) Funded Interest Term Loans (FITL) during FY 2021-22. Outstanding thereon is ₹ 2149.17 lakh.
31. Interest receivable on NPA advances of ₹ 21711.64 lakh (PY ₹ 22627.39 lakh) appearing in Schedule No. 11 – Other Assets represents interest receivable on advances prior to 2006. 100% provisions against the same is shown under Schedule 5 – Other Liabilities and Provisions.
After 2006 the same is shown under Schedule 12 (a) - Contra Entries as PA Interest Suspense of ₹ 6119.27 lakh (PY ₹ 10392.54 lakh), NPA Interest Suspense of ₹ 103781.43 lakh (PY ₹ 86115.45 lakh) and NPA Interest Suspense (Retail) of ₹ 2084.00 lakh (PY ₹ 1248.68 lakh) which is carved out of Advances.
32. Contra Principles State Partnership Funds of ₹ 497.00 lakh (PY ₹ 497.00 lakh) represents amount received from the State Government for infusion of Share Capital in DCCBs, UCBs and PACS.
33. Commission from FX Business in FY 2021-22 is ₹ 136.19 lakh (PY ₹ 46.03 lakh). Exchange Profit from FX Business in FY 2021-22 is ₹ 2139.39 lakh (PY ₹ 574.06 lakh).
34. Deposits kept with CCIL of 50 lakh USD in foreign currency not being part of daily routine transaction is not revalued.
35. Deposits include amounts earmarked for Reserve Funds Current Year ₹ 131411.58 lakh (PY ₹ 145782.44lakh).
36. Investments earmarked against Agricultural Stabilisation Fund, Reserve Fund and Building Fund are ₹ 125447.99 lakh (PY ₹ 111962.02 lakh). Investments earmarked against TREPS Borrowings are ₹ 170356.61 lakh (PY ₹ 122957.58 lakh).
37. As per Board approved policy dated 24th February, 2021. The Bank is taking overnight placements from DCCB's w.e.f. 1st April,2021 and placing it in Liquidity Adjustment Facility Reverse Repo (LAF) Instrument. Total amount borrowed and placed ₹ 1292900.00 lakh (PY ₹ Nil).
38. Balances in Current / Savings accounts which cannot be withdrawn on demand for want of KYC / Other details / Govt./ Court attachments or notices are ₹ 7862.34 lakh (PY ₹ 6376.99 lakh).



39. Bills sent for Collection and cheques sent for outward clearing to RBI on 31st March, 2022 amounts to ₹ 1874.94 lakh (PY ₹ 1373.80 lakh).
40. The Bank has made a donation of ₹ 151.00 lakh (PY ₹ 500.00 lakh) to “Chief Minister Relief Fund” in the current year in compliance with NABARD guidelines Ref. No. NB. IDD. Cop (ST) / 764 / V-87 / 2012-13 dated 3rd July, 2012.
41. The Bank has recovered an amount of ₹ 15.20 lakh in excess of Expenses incurred on behalf of Borrower. (PY spend of ₹ 11520.99 lakh). The same is disclosed in Schedule 14 - Other Income.
42. The Bank had decided in the previous year to upgrade from OMNI version 2.0 to version 3.0. As of date all branches, Regional Offices and Head Office has been upgraded and all the transactions are processed through OMNI version 3.0. Module development for IBD is under process and would be completed by October 2022. Report generation is also being moved to OMNI version 3.0 and will be completed by October 2022. Integration of CBS and SWIFT is initiated and would be completed by October 2022.
43. Process for automation for NPA is initiated. Currently identification of NPA and consequential interest reversal has been done through the system in UAT stage. This will go live by October 2022. Provisioning for NPAs is being worked upon which will go in UAT stage by October 2022. Necessary data is parallelly being sanitised to accurately generate the repayment schedule, moratorium period, idle balance, overdue and SMA listing. Appropriate policies are being reviewed to sync with the system design.
44. Recoveries pending for appropriation of ₹ 1828.43 lakh (PY ₹ 1669.40 lakh) includes amount not adjusted due to pending documentation & litigation issues shown under Other Liabilities & Provisions Schedule 5. The Bank does not expect any adverse decisions against their favour. Relevant entries will be passed only on final closure.
45. NEFT / RTGS Settlement Account of ₹ 2937.76 lakh (PY ₹ 164.77 lakh) under Other Liabilities & Provisions Schedule 5 represents credits received post Bank cut-offs time. These entries are accounted subsequently.
46. Staff Welfare Fund, Reserve for Charity, Co-operative Education & Member Training Fund, Village Artisans Guarantee Claim Fund and Co-operative Development Fund appearing in Schedule 5 - Other Liabilities & Provisions represents appropriations as per provisions of MCS Act and By-Laws to be utilised for the specific purpose as and when required.
47. Appropriation to Building Fund is made in accordance with RCS letter dated 27th June, 2005.
48. The Bank is crediting the interest subvention to customers only on actual receipt of the claim from the reimbursing agencies.
49. There was a revision in Employees pay scale vide Memorandum of Agreement dated 4th March, 2022 (For the period of 5 years effective from 1st April 2021 to 31st March, 2026). An amount of ₹ 970.00 lakh has been provided for the FY 2021-22, which has been subsequently paid on 11th April, 2022. The provision shown under Other Liabilities & Provisions Schedule 5 – Expenses Payable.
50. Sundry Creditors in Other Liabilities and Provisions of Schedule 5 includes –
- 50.1 OTS amount of ₹ 488.99 lakh which will be appropriated after necessary approvals.
- 50.2 Dividend warrants of ₹ 81.24 lakh of NPA units to be appropriated towards litigation expenses.
- 50.3 FDR of ₹ 50.86 lakh which will be backed on clearance of the concerned amount.
- 50.4 Processing fees of ₹ 112.79 lakh which will be accounted as income on sanction.
51. Sundry Debtors of ₹ 963.35 lakh includes old receivables amounting to ₹ 960.40 lakh which are fully provided for.
52. Refinance received from NABARD during the Year of ₹ 663557.36 lakh (PY ₹ 707332.09 lakh) has been utilised for giving ST (Agri) Loans, Medium Term Refinance, Conversion Loan and LT Refinance loans to DCCBs.



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

53. The Bank has no current tie up with any Agency for sale of Insurance / Mutual Fund or allied products.
54. Information from suppliers / service providers regarding their registration under MSMED Act, 2006 is not received by the bank. Therefore, information relating to cases of delays if any, in payment to such enterprises or of interest payments due to such delays is not given.
55. The Bank has not sold any of its assets to Asset Reconstruction Company during the year (PY - NIL).
56. During the FY Bank has launched new products namely Education Loan Scheme and Jaswandi Over Draft Scheme for Credit Societies.
57. Interest on Savings Bank deposits is paid quarterly at 3.25% (revised to 4.00% from 1st April, 2022) on a daily product basis. The Bank has paid an additional 1% interest on Term Deposits of Senior Citizen w.e.f. 1st June, 2020 as a relief measure for COVID Pandemic which is continued.
58. The Bank will be proposing dividend on its shares, in its ensuing Administrator Meeting which will be declared and paid after shareholder approval in the current AGM. This will be apportioned out of Bank profits. Dividend at 10% proposed for FY 2020-21 was approved in the AGM held on 29th September, 2021.
59. The share of State Government paid up share capital to the total paid up share capital is 0.00% (PY 16.16%). During the CY, Bank has refunded Share Capital of Govt. of Maharashtra of ₹ 10000 lakh in accordance with Circular No. CCR / 1476 / 46216 -(244) / 2- CD dated 19th June, 1981.
60. Accounting Policies and Notes to Accounts form an integral part of the audited financials.
61. Previous year figures are regrouped or rearranged, wherever necessary, to conform to the layout of the accounts of the current year.

M/s. A. P. Sanzgiri & Co.,
Chartered Accountants

For The Maharashtra State Co-operative Bank Ltd., Mumbai,

(Abhijit Sanzgiri)

Partner

M. No. 043230

FR No. 116293W

UDIN : 22043230AKWKCS4175.

(Vidyadhar V. Anaskar)

Administrator

(Dr. Ajit R. Deshmukh)

Managing Director

(Dilip N. Dighe)

OSD

(General Manager)

Place : Mumbai.

Date : 14th June, 2022.



A. P. SANZGIRI & Co.
CHARTERED ACCOUNTANTS

Plot No. 22, House No. 174, Anand Nagar Lane,
Behind Vakola Police Station, Santacruz (East),
Mumbai - 400 055, India
Tel : +91-22-2669 1232
Fax : +91-22-2669 1233
Email : contact@ca-aps.com

FORM NO. N-1
[See Section 81 and rule 69(3)]

INDEPENDENT AUDITOR'S REPORT
FOR THE YEAR ENDED 31ST MARCH, 2022

To,
The Members,
Maharashtra State Co-operative Bank Ltd.
Mumbai.

Report on the Financial Statements

Opinion

1. We have audited the accompanying financial statements of **Maharashtra State Co-operative Bank Ltd. (hereinafter referred to as 'the Bank')** as at 31st March 2022, which comprise the Balance Sheet as at 31st March 2022, the statement of Profit and Loss Account and the Cash Flow Statement for the year then ended and a summary of significant accounting policies and other explanatory information. The returns of Head Office, 6 Regional Offices, 51 branches, 4 extension counters and its departments are consolidated in these Financial Statements. As informed by the management, the Bank has not received any specific guidelines from the Central Registrar of Co-operative Societies with respect to selection of branches to be covered under audit. Key operations of the Bank are automated (NPA automation being in process of refinement & complete closure of OMNI 2.0 being done). With the key applications largely integrated to the core banking systems it does not require its branches to submit any financial returns. Accordingly, our audit is carried out centrally at the Head Office, Regional offices and Corporate Planning and Institutional Development (CPID) Department, based on the necessary records and data required for the purposes of the audit being made available to us and further the matter of percentages of advances, deposits, interest income and of interest expenses is not applicable to the Bank.
2. In our opinion and to the best of our information and according to the explanation given to us, said accounts read together with the Notes, give the information required thereon by the Banking Regulation Act, 1949 as well as Maharashtra State Co-operative Societies Act, 1960 and the Maharashtra Co-operative Societies Rules 1961, and any other applicable Acts, and or circular issued by the Registrar, in the manner so required for the bank and give a true and fair view in conformity with the accounting principles generally accepted in India:
 - a. In the case of the **Balance Sheet**, of state of affairs of the Bank as at **31st March 2022**;
 - b. In the case of the **Profit and Loss Account**, of the profit for the year ended on that





- date; and
- c. In the case of the **Cash Flow Statement**, of the cash flows for the year ended on that date.

Basis for Opinion

3. We conducted our audit in accordance with the Standards on Auditing (SAs) issued by the Institute of Chartered Accountants of India (ICAI). Our responsibilities under those Standards are further described in the Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements section of our report. We are independent of the Bank in accordance with the code of ethics issued by the Institute of Chartered Accountants of India together with ethical requirements that are relevant to our audit of the Financial Statements under the provision of the Act and the Rules thereunder, and we have fulfilled our other ethical responsibilities in accordance with these requirements and the code of ethics. We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our opinion.

Emphasis of Matter

4. We draw attention to Note 42 on "Migration from Omni 2.0 to Omni 3.0" and Note 43 on "Automation of NPAs" of Schedule 19.

Our opinion on the financial results for the current year is not modified in respect of the above matter.

Responsibilities of Management and Those Charged with Governance for the Financial Statements

5. The Management is responsible with respect to the preparation of these Financial Statements that give a true and fair view of the financial position, financial performance and cash flows of the Bank in accordance with the accounting principles generally accepted in India, as also the Accounting Standards issued by ICAI, and provisions of the Banking Regulations Act, 1949, the circulars and guidelines issued by the NABARD & Reserve Bank of India and the guidelines issued by the Maharashtra State Co-operative Societies Act, 1960, the Maharashtra Co-operative Societies Rules 1961 from time to time. This responsibility also includes maintenance of adequate accounting records in accordance with the provisions of the Acts for safeguarding of the assets of the Bank and for preventing and detecting frauds and other irregularities; selection and application of appropriate accounting policies; making judgments and estimates that are reasonable and prudent; and design, implementation and maintenance of adequate internal financial controls, that were operating effectively for ensuring the accuracy and completeness of the accounting records, relevant to the preparation and presentation of the Financial Statements that give a true and fair view and are free from material misstatement, whether due to fraud or error. In preparing the Financial Statements,





A. P. SANZGIRI & CO.
CHARTERED ACCOUNTANTS

management is responsible for assessing the Bank's ability to continue as a going concern, disclosing, as applicable, matters related to going concern and using the going concern basis of accounting unless management either intends to liquidate the Bank or to cease operations, or has no realistic alternative but to do so.

Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements

6. Our objectives are to obtain reasonable assurance about whether the Financial Statements as a whole are free from material misstatement, whether due to fraud or error, and to issue an Auditor's report that includes our opinion. Reasonable assurance is a high level of assurance, but is not a guarantee that an audit conducted in accordance with SAs will always detect a material misstatement when it exists. Misstatements can arise from fraud or error and are considered material if, individually or in the aggregate, they could reasonably be expected to influence the economic decisions of users taken on the basis of these Financial Statements.

As part of an audit in accordance with SAs, we exercise professional judgment and maintain professional skepticism throughout the audit. We also:

- Identify and assess the risks of material misstatement of the Financial Statements, whether due to fraud or error, design and perform audit procedures responsive to those risks, and obtain audit evidence that is sufficient and appropriate to provide a basis for our opinion. The risk of not detecting a material misstatement resulting from fraud is higher than for one resulting from error, as fraud may involve collusion, forgery, intentional omissions, misrepresentations, or the override of internal control.
- Evaluate the appropriateness of accounting policies used and the reasonableness of accounting estimates and related disclosures made by management.
- Conclude on the appropriateness of management's use of the going concern basis of accounting and, based on the audit evidence obtained, whether a material uncertainty exists related to events or conditions that may cast significant doubt on the bank's ability to continue as a going concern. If we conclude that a material uncertainty exists, we are required to draw attention in our auditor's report to the related disclosures in the Financial Statements or, if such disclosures are inadequate, to modify our opinion. Our conclusions are based on the audit evidence obtained up to the date of our auditor's report. However, future events or conditions may cause the bank to cease to continue as a going concern.
- Evaluate the overall presentation, structure and content of the Financial Statements, including the disclosures, and whether the Financial Statements represent the underlying transactions and events in a manner that achieves fair presentation. We communicate with those charged with governance regarding, among other matters, the planned scope and timing of the audit and significant audit findings, including any significant deficiencies in internal control that we identify during our audit. We





A. P. SANZGIRI & CO.
CHARTERED ACCOUNTANTS

also provide those charged with governance with a statement that we have complied with relevant ethical requirements regarding independence, and to communicate with them all relationships and other matters that may reasonably be thought to bear on our independence, and where applicable, related safeguards. From the matters communicated with those charged with governance, we determine those matters that were of most significance in the audit of the Financial Statements of the current period and are therefore the key audit matters. We describe these matters in our auditor's report unless law or regulation precludes public disclosure about the matter or when, in extremely rare circumstances, we determine that a matter should not be communicated in our report because the adverse consequences of doing so would reasonably be expected to outweigh the public interest benefits of such communication.

Report on Other Legal & Regulatory Requirements

7. The Balance Sheet and the Profit and Loss Account have been drawn up in Forms "A" and "B" respectively of the Third Schedule to the Banking Regulation Act, 1949 and the Maharashtra State Co-operative Societies Act, 1960, the Maharashtra State Co-operative Societies Rules, 1961.
- We have obtained all the information and explanations, which to the best of our knowledge and belief were necessary for the purpose of our audit and have found to be satisfactory;
 - In our opinion, proper books of accounts as required by law have been kept by the Bank so far as it appears from our examination of those books and proper returns adequate for the purposes of our audit have been received from the branches/offices;
 - As required by section 30(3) of the Banking Regulation Act 1949, we further report that the transactions of the Bank which came to our notice have been within the powers of the Bank;
 - The Balance Sheet and the Profit and Loss Account dealt with by this report, are in the agreement with the books of account and the returns;
 - The reports on the accounts of the branches/offices certified by the branch auditors have been forwarded to us and have been properly dealt with by us in preparing this Report;
 - The accounting standards adopted by the Bank are consistent with those laid down by accounting principles generally accepted in India so far as applicable to Banks;
 - In our opinion and according to information and explanations given to us, we have not noticed any material impropriety or irregularity in the expenditure or in the realization of money due to the bank.





A. P. SANZGIRI & CO.
CHARTERED ACCOUNTANTS

- h. Based on our verification of books of accounts and records, the bank has been awarded "A" Audit classification.

For and on behalf of
A.P. Sanzgiri & Co.
Chartered Accountants
FRN No.:116293W



Abhijit P. Sanzgiri
Partner
Membership No.: 043230
UDIN: 22043230AKWKCS4175

Place: Mumbai
Date: 14th June, 2022



PROFIT APPORTIONMENT

Sr. No.	Particulars	Amount (₹)
1	Balance of profit & Loss Appropriation	119.45
2	Financial Year Profit & Loss Account	602,79,82,609.67
3	Total (1+2)	602,79,82,729.12
4	Less - Provisions	
4.1	Statutory Reserve (25%)	150,69,95,682.00
4.2	Agricultural Stabilisation Fund (15%)	90,41,97,409.00
4.3	Investment Fluctuation Reserve	95,00,00,000.00
4.4	Co-operative Education & Members Training Fund	5,00,000.00
4.5	Propose Dividend (10%)	54,43,54,800.00
4.6	Building Fund	57,22,000.00
4.7	Charity Fund	50,00,000.00
4.8	Staff Welfare Fund (0.25%)	1,50,69,957.00
4.9	General Reserve	209,61,42,800.00
	Total 4 (4.1 to 4.9)	602,79,82,648.00
	Balance for Next Year	81.12
	Grand Total	602,79,82,729.12



Budget for the Year 2022-2023

(₹ in crore)

Sr. No.	Particulars	2021-22			2022-23
		Sanctioned Budget	Actuals	Increase (+) Decrease (-)	Budget
A	INCOME :				
1	Int. on Loan & Advances	1525.00	2089.98	564.98	1760.00
2	Interest on Investment (Incl. call money)	425.00	462.37	37.37	415.00
3	Subvention and Other Interest	7.50	15.33	7.83	20.00
4	Profit on Sale of Securities	30.00	39.35	9.35	25.00
5	Commission and Exchange	18.00	29.56	11.56	40.00
6	Excess Overdue Interest Reserve	8.00	9.16	1.16	10.00
7	Excess FCI Provision	0.00	0.17	0.17	0.15
8	Bad Debts Previously Written off now recovered	0.00	2.34	2.34	0.00
9	Other Income	0.00	8.58	8.58	10.00
10	Deferred Tax Income	0.00	50.72	50.72	0.00
	Total Income - A	2013.50	2707.56	694.06	2280.15
B	EXPENDITURE :				
1	Interest :				
1.1	On Deposits	750.00	678.93	-71.07	975.00
1.2	On Borrowings	270.00	310.40	40.40	280.00
1.3	Subvention and Other Interest	50.00	51.44	1.44	40.00
	Total – 1	1070.00	1040.77	-29.23	1295.00
2	Administrative Expenses :				
2.1	Salaries, Allowances, Provident Fund & Bonus / Ex-gratia etc.	138.20	147.35	* 9.15	127.42
2.2	Rent, Taxes and Lighting	8.80	7.37	-1.43	13.28
2.3	Administrators Fees & Allowances	0.30	0.53	* 0.23	0.40
2.4	Legal Charges	1.04	0.73	-0.31	1.39
2.5	Postage, Lease line & Telephone	3.40	2.21	-1.19	2.88
2.6	Audit Fees	0.15	0.15	0.00	0.15
2.7	Depreciation on Bank's Property	14.70	9.94	-4.76	14.63
2.8	Depreciation on Revalued Assets	11.10	11.10	0.00	12.00
2.9	Printing & Stationery	1.03	0.52	-0.51	1.05
2.10	Advertisement and Publicity	0.88	0.29	-0.59	0.85
2.11	Repairs and Service Charges	19.32	12.44	-6.88	23.37
2.12	Security Guard Charges	0.00	2.40	* 2.40	3.19
2.13	Professional Charges	3.41	1.57	-1.84	2.89
2.14	Computer Expenses	0.80	0.50	-0.30	1.06
2.15	Training Expenses	2.44	1.37	-1.07	2.44



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

Sr. No.	Particulars	2021-22			2022-23
		Sanctioned Budget	Actuals	Increase (+) Decrease (-)	Budget
2.16	Clearing House Processing Charges	0.51	0.42	-0.09	0.40
2.17	Insurance	5.14	4.93	-0.21	5.14
2.18	Exp. Incurred on behalf of borrower	3.30	0.00	-3.30	3.32
2.19	Donation	1.50	1.51	0.01	0.00
2.20	Motor Expenses	0.53	1.18 *	0.65	0.53
2.21	CCIL Transaction Charges	1.50	0.67	-0.83	1.50
2.22	GST Expenses	1.78	2.91 *	1.13	1.84
2.23	Other Meeting Expenses	0.08	0.00	-0.08	0.08
2.24	Other Expenditure	3.50	2.30	-1.20	4.20
	Total – 2	223.41	212.39	-11.02	224.01
3	Other Expenses :				
3.1	Amortised Premium and Loss on sale of securities	2.25	5.09	2.84	1.80
	Total – 3	2.25	5.09	2.84	1.80
4	Provisions :				
4.1	N.P.A.	0.00	386.00	386.00	0.00
4.2	Provision for Investment Depreciation Reserve	25.00	43.40	18.40	125.00
4.3	Income Tax Special Reserve u/s 36 (1) (Viii) of I.T. Act	22.00	81.77	59.77	50.00
4.4	Provision for Standard Assets	10.00	10.00	0.00	0.00
4.5	Provision for Other Assets	5.00	26.00	21.00	5.00
	Total – 4	62.00	547.17	485.17	180.00
5	Income Tax	200.00	299.34	99.34	175.00
	Total Expenditure – B (1+2+3+4+5)	1557.66	2104.76	547.10	1875.81
C	NET PROFIT : (A-B)	455.84	602.80	146.96	404.34

* Expenses of ₹ 13.56 crore incurred more than the budgetary provisions during FY 2021-22 may be sanctioned.

Increase was observed in the following major expenditure head :

- Salaries, Allowances, Provident Fund and Administrators Fees & Allowances is due to revision in Employees pay scale,
- Security Guard Expenditure (As per Tax Consultant Advice),
- Motor Expenses (Due to COVID Pandemic).

Budget for the year 2022-23 may please be approved.



Appointment of Statutory Auditor for the period 2022-23

Statutory Auditor's Name	Statutory Auditor's Address	Registration No.
M/s. Borkar & Mujumdar, Mumbai	21/168, Anand Nagar, Anand Nagar lane, 'Om' CHS Ltd., Off Nehru Road, Vakola, Santacruz (East), Mumbai-400 055 Tel. : 022-66899999 E-Mail : contact@bnmca.com	ICAI No. 101569 W



निर्लेखनाचा तपशील

अ) एकरकमी परतफेड योजने अंतर्गतच्या सवलतीच्या रकमेचे निर्लेखनः

एकरकमी कर्ज परतफेड योजना २०२० व २०२१ अंतर्गतच्या तरतूदीनुसार तडजोड रकमेचा भरणा केल्यानंतर सवलतीची व्याजासह येणेबाकीची रक्कम निर्लेखित करणेसाठी दिनांक ३ जून, २०२२ रोजीच्या मा.प्रशासक समिती सभेतील ठराव क्र. ३४ नुसार शिफारस केलेल्या संस्था / वैयक्तिक कर्जदारांची यादी.

OTS 2021 SUMMARY

₹ in Lakh

SR. NO	Name OF Borrowing Unit	Date Of Committee Sanction	Outstanding					Settlement Amount	Waiver Amount	Received Amount	Remaining Amount	Write Off			
			Principle	NPA I/R	Noted I/R	Other Expenses	Total					Principle	NPA I/R	Noted I/R	Total
1	2	3	4	6	7	8	9	10	11	12	13	14	15	16	17
	OTS 2021														
	Versova														
1	Sayyed Kashifali	27.10.21	24.79	3.86	0.00	0.00	28.65	27.06	1.59	27.06	0.00		1.59		1.59
	Santacruz East														
2	Kadam Vijay Gunaji	27.10.21	0.67	0.31	0.00	0.00	0.97	0.83	0.14	0.83	0.00		0.14		0.14
	Pune RO														
3	Waskar Sonali Sharad	01.01.22	6.40	4.13	0.00	0.00	10.52	7.61	2.91	7.61	0.00		2.91		2.91
	Kolhapur														
4	MADHAVI KISHORE NIKAM	21.12.21	0.96	0.47	0.00	0.00	1.43	1.00	0.43	1.00	0.00		0.43		0.43
	Ranapratap Nagar														
5	Pradip N Lambe	27.10.21	1.85	0.84	0.00	0.00	2.69	1.24	1.45	1.24	0.00	0.61	0.84		1.45
	Beed														
6	RATHOD DHYANOBA UMAJI	05.03.22	0.85	0.81	0.00	0.00	1.66	1.45	0.21	1.45	0.00		0.21		0.21
	Ghatkopar						0.00								
7	Kapadane Balu Vitthal	19.04.22	1.09	0.31	0.00	0.00	1.40	0.82	0.57	0.82	0.00	0.26	0.57		0.83
	Vile Parle (East)														
8	Sawale Mahananda Vishwanath	19.04.22	0.80	0.28	0.00	0.00	1.08	0.53	0.54	0.53	0.00	0.26	0.28		0.54
	Total		37.39	11.01	0.00	0.00	48.41	40.55	7.86	40.55	0.00	1.13	6.98	0.00	8.12
	OTS 2020														
	RO KOHLAPUR														
9	SHETKARI SSK SONI	03-02-21	0.01	460.50	702.00	35.00	1197.51	58.68	1138.83	58.68	0.00		436.83	702.00	1138.83
	OTS 2021														
	RO NANDED														
10	SANT SHIROMANI MAROTI M.SSK	23-03-22	47.55	0.00	30.68	0.00	78.23	61.43	16.80	61.43	0.00		16.80		16.80
	Total		47.56	491.18	702.00	35.00	1275.74	120.11	1155.63	120.11	0.00	0.00	453.63	702.00	1155.63
	Total		84.95	502.19	702.00	35.00	1324.15	160.66	1166.49	160.66	0.00	1.13	460.61	702.00	1163.75

टिपः

- उपरोक्त ०२ संस्था व ०८ वैयक्तिक कर्जदार यांचेकडील मुद्दल येणेबाकी पोटी ₹ १.१३ लाखाची १००% तरतूद करण्यात आली आहे.
- उपरोक्त ०२ संस्था व ०८ वैयक्तिक कर्जदार यांचेकडील एनपीए व्याज येणेबाकी पोटीची रक्कम ₹ ४६०.६९ लाख ताळेबंदातील दोन्ही बाजूकडून कमी करावी लागेल.
- उपरोक्त ०२ संस्था व ०८ वैयक्तिक कर्जदार यांचेकडील रक्कम ₹ ७०२.०० लाख नोंदविलेले व्याज कमी करावे लागेल.



उपरोक्त प्रमाणे निर्लेखन केल्यामुळे त्याचा नफातोटा पत्रकावर कोणताही थेट परिणाम होणार नाही.

ब) इतर संस्थांमध्ये गुंतवणूक केलेल्या भाग रकमेचे निर्लेखन:

दि प्रिमिअर को-ऑप. प्रिंटर्स लि. या संस्थेच्या भाग भांडवलात राज्य बँकेने ₹ ५.०० लाख इतकी रक्कम गुंतविलेली होती. रिझर्व्ह बँकेने व राष्ट्रीय बँकेने इतर सहकारी संस्थांमध्ये निधि गुंतविण्यासंदर्भात EC No.32/DoS-5/2022 dated 22.02.2022 – Violation of Section 19 of Banking Regulation Act, 1949 (AACS) अन्वये संस्थांमध्ये भाग भांडवलापोटी अनुत्पादीत वर्गवारीतील गुंतवणूक (एनपीआय) असलेल्या निधीबाबत आक्षेप घेतला आहे. सदर संस्थेच्या भाग भांडवलात केलेली गुंतवणूक ₹ ५.०० लाख अनुत्पादीत वर्गवारीतील गुंतवणूक (एनपीआय) असून राज्य बँकेने गुंतवणूक केलेल्या ₹ ५.०० लाख रकमेची १००% तरतूद केलेली आहे. महाराष्ट्र सहकार कायदा नियम ४९ नुसार अशा प्रकारे रक्कम निर्लेखित करण्याचे अधिकार मा.वार्षिक सर्वसाधारण सभेस आहेत.

दि प्रिमिअर को-ऑप. प्रिंटर्स लि. या संस्थेच्या भाग भांडवलात राज्य बँकेने गुंतवणूक केलेली रक्कम ₹ ५.०० लाख वसुलीचे अधिकार अबाधित ठेवून निर्लेखित करणेसाठी दिनांक ३० मार्च, २०२२ रोजीच्या मा. प्रशासक समिती सभेतील ठराव क्र. ६ नुसार शिफारस केली असून सदर रक्कम निर्लेखित करण्यास मान्यता असावी.

उपरोक्त प्रमाणे निर्लेखन केल्यामुळे त्याचा नफातोटा पत्रकावर कोणताही थेट परिणाम होणार नाही.

क) मे.ट्रॅव्हल डिझायनर्स,पुणे यांना आदा केलेल्या रकमेचे निर्लेखन:

सन २०००-०१ मध्ये मा.संचालक मंडळातील सदस्यांसाठी इस्त्रायल व इजिप्त या देशांचा अभ्यास दौरा निश्चित करण्यात आला होता. सदर दौऱ्याकारीता मे.ट्रॅव्हल डिझायनर्स, पुणे यांना ₹ २२,९२,७००/-इतकी रक्कम आदा केली होती. मे.ट्रॅव्हल डिझायनर्स, पुणे यांचे प्रोप्रायटर्स श्रीमती उज्वल आठरे पाटील यांचा बँकेने विविध माध्यमातून वेळोवेळी शोध घेऊनही त्यांच्या मालमत्तेचा तपशील/ माहिती उपलब्ध न झाल्याने वसुलीचे प्रयत्न करूनही वसुली झाली नाही.

मे. ट्रॅव्हल डिझायनर्स, पुणे यांचे प्रोप्रायटर्स श्रीमती उज्वल आठरे पाटील यांना आदा केलेल्या रकमेची १००% तरतूद करण्यात आली आहे. तरी सदर रक्कम ₹ २२,९२,७००/- वसुलीचे अधिकार अबाधित ठेवून निर्लेखित करणेसाठी दिनांक ३ जून, २०२२ रोजीच्या मा. प्रशासक समिती सभेतील ठराव क्र. २८ नुसार शिफारस केली असून सदर रक्कम निर्लेखित करण्यास मान्यता असावी.

उपरोक्त प्रमाणे निर्लेखन केल्यामुळे त्याचा नफातोटा पत्रकावर कोणताही थेट परिणाम होणार नाही.

ड) रिटेल बँकिंग अंतर्गतच्या शाखानिहाय असुरक्षित कर्जांचे निर्लेखन:

रिटेल बँकिंग अंतर्गत विविध शाखांमार्फत वाटप केलेल्या विविध कर्जापैकी मध्यम मुदत (वैयक्तिक) कर्जदारांपैकी काही कर्जदार मयत झाले असून काही कर्जदार बेपत्ता आहेत. त्यांचे वास्तव्याचे किंवा कार्यालयीन कोणताही ठावठिकाणा लागत नाही. अशा कर्जदारांकडील व्याजासह येणेबाकी वसुलीचे अधिकार अबाधित ठेवून निर्लेखित करणेसाठी दिनांक ३ जून, २०२२ रोजीच्या मा.प्रशासक सभेतील ठराव क्र. ३७ नुसार शिफारस केलेल्या मयत / बेपत्ता वैयक्तिक कर्जदारांची यादी.

(₹ लाखात)

अ. क्र.	शाखा	कर्ज खाते संख्या	निर्लेखित करावयाची रक्कम (दि.३१.५.२०२२ रोजीची येणेबाकी)		
			मुद्दल	व्याज	एकूण
१	गोरेगाव शाखा	१४८	१७३.२८	५.४८	१७८.७६
२	अंधेरी (पूर्व) शाखा	१	४.५८	१.८९	६.४७
३	सायन शाखा	२७	२२.१९	३.५३	२५.७२
४	कुर्ला शाखा	१	०.५३	०.११	०.६४
५	मालाड शाखा	१	०.८०	०.००	०.८०
६	वायसीपी विस्तारीत शाखा	१	१.३५	०.१८	१.५३
७	खार शाखा	१०	२०.४८	१९.००	३९.४८
८	विलेपार्ले शाखा	५	९.१९	१.२७	१०.४६
९	चेंबूर शाखा	१४	१६.२८	६.४९	२२.७७
१०	राणाप्रताप नगर शाखा	१	०.३३	०.०२	०.३५
११	वंजारीनगर शाखा	१	०.८९	०.६६	१.५५
१२	दिघोरी शाखा	२	३.३७	२.४७	५.८४
	एकूण	२१२	२५३.२७	४१.११	२९४.३७

टिप :

१) उपरोक्त २१२ वैयक्तिक कर्जदार यांचेकडील मुद्दल येणेबाकीपोटी ₹ २५३.२७ लाखाची १००% तरतूद करण्यात आली आहे.

२) उपरोक्त २१२ वैयक्तिक कर्जदार यांचेकडील एनपीए व्याज येणेबाकीपोटीची रक्कम ₹ ४१.११ लाख ताळेबंदातील दोन्ही बाजूकडून कमी करावे लागेल.

उपरोक्त प्रमाणे निर्लेखन केल्यामुळे त्याचा नफातोटा पत्रकावर कोणताही थेट परिणाम होणार नाही.



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

रिटेल बँकिंग अंतर्गतच्या असुरक्षित कर्जदारांची यादी :

Statement showing Outstanding as on 31.05.2022 of Absconding Retail Borrowers in various Branches									
Sr. No.	Customer Name	Type of Unsecured Loan	Sanc Date	Sanc Limit	Loan Expiry Date	Outstanding As on 31.05.2022 (Omni System)			NPA Provision (Principal)
						Principal	NPA Interest	Total	
1	2	3	5	6	7	8	9	10	11
1	GOREGAON Branch								
1	SURYAWANSHI ANURADHA B.	MT (IND) (U/s)	15-01-2007	2,66,000.00	15-01-2014	1,17,861.64	0.00	1,17,861.64	1,17,861.64
2	CHORGE BAPU TANAJI	MT (IND) (U/s)	15-01-2007	3,00,000.00	15-01-2014	1,00,414.50	0.00	1,00,414.50	1,00,414.50
3	YADAV LALJI NOKHI	MT (IND) (U/s)	15-01-2007	2,80,000.00	15-01-2014	1,61,613.64	0.00	1,61,613.64	1,61,613.64
4	MOTIAN VELAYDAN	MT (IND) (U/s)	15-01-2007	2,53,000.00	15-01-2014	1,40,442.11	0.00	1,40,442.11	1,40,442.11
5	VELUSWAMY MALAYAPAN	MT (IND) (U/s)	15-01-2007	3,00,000.00	15-01-2014	2,69,246.00	1,415.11	2,70,661.11	2,69,246.00
6	MADHAVAN RAMASWAMI	MT (IND) (U/s)	15-01-2007	2,62,000.00	15-01-2014	34.63	0.00	34.63	34.63
7	APPASWAMY ELIA	MT (IND) (U/s)	15-01-2007	2,63,000.00	15-01-2014	1,22,223.29	0.00	1,22,223.29	1,22,223.29
8	JADHAV INDUMATI DAGADU	MT (IND) (U/s)	12-02-2007	2,57,000.00	12-02-2014	91,866.97	0.00	91,866.97	91,866.97
9	HABALE SHEVANTI DHONDU	MT (IND) (U/s)	12-02-2007	2,60,000.00	12-02-2014	42,201.92	0.00	42,201.92	42,201.92
10	MAHENDRAN MUTHUKUMAR	MT (IND) (U/s)	12-02-2007	2,66,000.00	12-02-2014	14.64	0.00	14.64	14.64
11	KHANDAGALE SURESH DASHRATH	MT (IND) (U/s)	12-02-2007	2,85,000.00	12-02-2014	8,451.64	0.00	8,451.64	8,451.64
12	MARIMUTTU SAMUNDI	MT (IND) (U/s)	12-02-2007	2,86,000.00	12-02-2014	30,718.64	0.00	30,718.64	30,718.64
13	SUPPAYYA SHEKHAR	MT (IND) (U/s)	12-02-2007	3,00,000.00	12-02-2014	2,95,114.00	219.29	2,95,333.29	2,95,114.00
14	PUMALAY PARIMA	MT (IND) (U/s)	12-02-2007	2,73,000.00	12-02-2014	93,153.96	0.00	93,153.96	93,153.96
15	LUDBE DAYANAND GOVIND	MT (IND) (U/s)	15-02-2007	3,00,000.00	15-02-2014	1,14,948.29	1,549.00	1,16,497.29	1,14,948.29
16	RAISANE PRABHAKAR BABURAO	MT (IND) (U/s)	15-02-2007	3,00,000.00	15-02-2014	56,672.32	0.00	56,672.32	56,672.32
17	BANE SHREEPATI BANDU	MT (IND) (U/s)	15-02-2007	3,00,000.00	15-02-2014	0.24	0.00	0.24	0.24
18	DIVEKAR PRAVIN RAMCHANDRA	MT (IND) (U/s)	15-02-2007	3,00,000.00	15-02-2014	0.65	0.00	0.65	0.65
19	JADHAV SAKHARAM GODHA	MT (IND) (U/s)	15-02-2007	2,90,000.00	15-02-2014	40.70	0.00	40.70	40.70
20	KOLTE SATYAWAN MAHADEO	MT (IND) (U/s)	15-02-2007	3,00,000.00	15-02-2014	1,84,487.29	0.00	1,84,487.29	1,84,487.29
21	SAKPAL VIJAY LAXMAN	MT (IND) (U/s)	15-02-2007	3,00,000.00	15-02-2014	1,04,917.96	0.00	1,04,917.96	1,04,917.96
22	CHELIYA AARUMUGAM	MT (IND) (U/s)	24-02-2007	3,00,000.00	24-02-2014	2,37,109.64	0.00	2,37,109.64	2,37,109.64
23	DEVARE DILIP NAVAL	MT (IND) (U/s)	24-02-2007	3,00,000.00	24-02-2014	2,67,289.71	74,866.87	3,42,156.58	2,67,289.71
24	KAMBALE KALAVATI VIJAY	MT (IND) (U/s)	24-02-2007	3,00,000.00	24-02-2014	27,559.64	0.00	27,559.64	27,559.64
25	WANKHEDE RAJENDRA ASHOK	MT (IND) (U/s)	24-02-2007	3,00,000.00	24-02-2014	2,63,046.29	0.00	2,63,046.29	2,63,046.29
26	PITALE CHANDRAKANT SHANKAR	MT (IND) (U/s)	24-02-2007	3,00,000.00	24-02-2014	476.35	0.00	476.35	476.35
27	PAVASKAR NARAYAN VIJAY	MT (IND) (U/s)	24-02-2007	3,00,000.00	24-02-2014	234.57	0.00	234.57	234.57
28	GANESHAN RAJENDRA	MT (IND) (U/s)	24-02-2007	3,00,000.00	24-02-2014	3,00,219.29	0.00	3,00,219.29	3,00,219.29
29	MURGAN KUMAR	MT (IND) (U/s)	24-02-2007	3,00,000.00	24-02-2014	1,19,303.64	0.00	1,19,303.64	1,19,303.64
30	RAJENDRA MUNNUSWAMY	MT (IND) (U/s)	24-02-2007	2,88,000.00	24-02-2014	24.64	0.00	24.64	24.64
31	MAYAWAN RAJA	MT (IND) (U/s)	24-02-2007	2,99,000.00	24-02-2014	17,885.00	3,792.00	21,677.00	17,885.00
32	GYANSHEKHARAN M.F.	MT (IND) (U/s)	24-02-2007	3,00,000.00	24-02-2014	3,00,219.30	0.00	3,00,219.30	3,00,219.30
33	PERIYAN MANI	MT (IND) (U/s)	24-02-2007	2,50,000.00	24-02-2014	0.98	0.00	0.98	0.98
34	MANIMUTTU PALANIYAMMA	MT (IND) (U/s)	24-02-2007	3,00,000.00	24-02-2014	13,704.65	0.00	13,704.65	13,704.65
35	RAMSWAMI KASHIRAJAN	MT (IND) (U/s)	08-03-2007	3,00,000.00	08-03-2014	63,103.55	0.00	63,103.55	63,103.55
36	RATHOD MANOJ CHAMPA	MT (IND) (U/s)	08-03-2007	3,00,000.00	08-03-2014	63,108.65	0.00	63,108.65	63,108.65
37	VEERMUTHU VADVEL	MT (IND) (U/s)	08-03-2007	2,90,000.00	08-03-2014	2,43,315.00	1,916.25	2,45,231.25	2,43,315.00
38	VASUDEO RAJVEL	MT (IND) (U/s)	08-03-2007	3,00,000.00	08-03-2014	88,285.65	0.00	88,285.65	88,285.65
39	MAHALE RUKMANI PANDURANG	MT (IND) (U/s)	08-03-2007	2,67,000.00	08-03-2014	2,22,109.65	0.00	2,22,109.65	2,22,109.65
40	PURASWAMI SWAMINATHAN	MT (IND) (U/s)	08-03-2007	2,76,000.00	08-03-2014	2,39,279.82	0.00	2,39,279.82	2,39,279.82
41	BANSODE SHAHU LIMBAJI	MT (IND) (U/s)	08-03-2007	3,00,000.00	08-03-2014	2,59,062.00	0.00	2,59,062.00	2,59,062.00
42	SHELKE RAMKISAN APPARAO	MT (IND) (U/s)	08-03-2007	3,00,000.00	08-03-2014	1,28,928.65	0.00	1,28,928.65	1,28,928.65



Statement showing Outstanding as on 31.05.2022 of Absconding Retail Borrowers in various Branches

Sr. No.	Customer Name	Type of Unsecured Loan	Sanc Date	Sanc Limit	Loan Expiry Date	Outstanding As on 31.05.2022 (Omni System)			NPA Provision (Principal)
						Principal	NPA Interest	Total	
1	2	3	5	6	7	8	9	10	11
43	BIHARE NAMDEO MEGHRAJ	MT (IND) (U/s)	14-03-2007	3,00,000.00	14-03-2014	1,12,357.65	0.00	1,12,357.65	1,12,357.65
44	SHINDE VIJAY RAMCHANDRA	MT (IND) (U/s)	14-03-2007	3,00,000.00	14-03-2014	53.15	0.00	53.15	53.15
45	JADHAV PRAKASH NATHA	MT (IND) (U/s)	14-03-2007	3,00,000.00	14-03-2014	2,07,279.65	0.00	2,07,279.65	2,07,279.65
46	YADAV HARIPRASAD RAMBALI	MT (IND) (U/s)	14-03-2007	3,00,000.00	14-03-2014	1,67,216.40	0.00	1,67,216.40	1,67,216.40
47	MOHITE MADHUKAR R.	MT (IND) (U/s)	14-03-2007	3,00,000.00	14-03-2014	67.14	0.00	67.14	67.14
48	SALVE RAKESH PARSHURAM	MT (IND) (U/s)	14-03-2007	3,00,000.00	14-03-2014	2,61,589.30	0.00	2,61,589.30	2,61,589.30
49	VARKHEDE UTTAM SHRIPAT	MT (IND) (U/s)	14-03-2007	2,50,000.00	14-03-2014	21,047.04	0.00	21,047.04	21,047.04
50	REDKAR AJIT DAMODHAR	MT (IND) (U/s)	14-03-2007	2,50,000.00	14-03-2014	1,85,609.65	0.00	1,85,609.65	1,85,609.65
51	SAPKALE RAVINDRA KASHINATH	MT (IND) (U/s)	14-03-2007	3,00,000.00	14-03-2014	3.57	0.00	3.57	3.57
52	JADHAV VIJAY RAMCHANDRA	MT (IND) (U/s)	14-03-2007	3,00,000.00	14-03-2014	1,80,084.23	0.00	1,80,084.23	1,80,084.23
53	GUJARE RAMESH MAHADU	MT (IND) (U/s)	14-03-2007	3,00,000.00	14-03-2014	89,213.75	0.00	89,213.75	89,213.75
54	JAGTAP DADA DHONDIBA	MT (IND) (U/s)	14-03-2007	3,00,000.00	14-03-2014	1,34,213.54	0.00	1,34,213.54	1,34,213.54
55	SHETTY KUSUM KRISHNA	MT (IND) (U/s)	14-03-2007	3,00,000.00	14-03-2014	92,196.64	0.00	92,196.64	92,196.64
56	BAGUL DILIP WAMAN	MT (IND) (U/s)	21-03-2007	3,00,000.00	21-03-2014	2,28,513.12	0.00	2,28,513.12	2,28,513.12
57	MORE MURLIDHAR YALLAPA	MT (IND) (U/s)	21-03-2007	3,00,000.00	21-03-2014	2,88,569.20	7,243.82	2,95,813.02	2,88,569.20
58	KUPPASWAMI ELLYMALAI	MT (IND) (U/s)	21-03-2007	3,00,000.00	21-03-2014	1,02,632.85	0.00	1,02,632.85	1,02,632.85
59	YADAV KESARINARAYAN R.	MT (IND) (U/s)	21-03-2007	2,88,000.00	21-03-2014	11.65	0.00	11.65	11.65
60	SALVE ASHOK DHONDIRAM	MT (IND) (U/s)	21-03-2007	3,00,000.00	21-03-2014	10.68	0.00	10.68	10.68
61	DHIMTE SURESH MARUTI	MT (IND) (U/s)	21-03-2007	2,50,000.00	21-03-2014	20.28	0.00	20.28	20.28
62	YADAV RAMJAS RAMNARESH	MT (IND) (U/s)	21-03-2007	3,00,000.00	21-03-2014	2,75,987.58	0.00	2,75,987.58	2,75,987.58
63	BAVISKAR VIKRAM SUKHDEO	MT (IND) (U/s)	28-03-2007	3,00,000.00	28-03-2014	89,660.56	0.00	89,660.56	89,660.56
64	MADURAI VISHWANATH	MT (IND) (U/s)	28-03-2007	2,67,000.00	28-03-2014	151.15	0.00	151.15	151.15
65	KALUGADE BABAN RAMCHANDRA	MT (IND) (U/s)	28-03-2007	2,40,000.00	28-03-2014	2,14,339.34	56,646.62	2,70,985.96	2,14,339.34
66	KUNDOMANI KANNU SWAMY	MT (IND) (U/s)	28-03-2007	3,00,000.00	28-03-2014	2,03,518.35	0.00	2,03,518.35	2,03,518.35
67	MAYAVAN RAGHAVAN	MT (IND) (U/s)	29-03-2007	2,83,000.00	29-03-2014	1,60,974.71	0.00	1,60,974.71	1,60,974.71
68	SUBHRAMANI ANANDA	MT (IND) (U/s)	29-03-2007	3,00,000.00	29-03-2014	39,869.65	0.00	39,869.65	39,869.65
69	TANGVEL TAMHARA KANNAN	MT (IND) (U/s)	29-03-2007	3,00,000.00	29-03-2014	347.04	0.00	347.04	347.04
70	MAHENDRAN NARAYAN	MT (IND) (U/s)	29-03-2007	3,00,000.00	29-03-2014	2,93,864.18	18,774.94	3,12,639.12	2,93,864.18
71	RAMGUDE PRAKASH GYANBA	MT (IND) (U/s)	29-03-2007	2,93,000.00	29-03-2014	42,127.65	354.00	42,481.65	42,127.65
72	CHAVAN SURYAKANT TAVJI	MT (IND) (U/s)	29-03-2007	3,00,000.00	29-03-2014	1,89,627.75	0.00	1,89,627.75	1,89,627.75
73	CHIVANTHRAJI JAYRAMAN	MT (IND) (U/s)	29-03-2007	3,00,000.00	29-03-2014	4.01	0.00	4.01	4.01
74	KHOKALE VISHNU THAKAJI	MT (IND) (U/s)	29-03-2007	3,00,000.00	29-03-2014	22,200.00	0.00	22,200.00	22,200.00
75	RAJBHAR RAMDULAR BALI	MT (IND) (U/s)	29-03-2007	2,90,000.00	29-03-2014	11,361.65	0.00	11,361.65	11,361.65
76	KULAN LAXMAN VAITILING	MT (IND) (U/s)	29-03-2007	2,81,000.00	29-03-2014	83,012.02	0.00	83,012.02	83,012.02
77	DURAI CHELLYA	MT (IND) (U/s)	13-04-2007	3,00,000.00	13-04-2014	2,70,978.53	5,955.59	2,76,934.12	2,70,978.53
78	PRIYASWAMY RAJENDRA R M	MT (IND) (U/s)	13-04-2007	3,00,000.00	13-04-2014	1,65,967.77	0.00	1,65,967.77	1,65,967.77
79	PERIYASWAMY ARMUGAM	MT (IND) (U/s)	13-04-2007	3,00,000.00	13-04-2014	2,69,286.45	47,957.40	3,17,243.85	2,69,286.45
80	SHIRSAT TULSIRAM BALIRAM	MT (IND) (U/s)	20-04-2007	2,85,000.00	20-04-2014	0.00	1,620.00	1,620.00	0.00
81	ANNAMAL MURUGAN	MT (IND) (U/s)	20-04-2007	2,80,000.00	20-04-2014	96,381.65	0.00	96,381.65	96,381.65
82	PERIASWAMY ADIMULAM	MT (IND) (U/s)	20-04-2007	2,73,000.00	20-04-2014	1,19,779.06	0.00	1,19,779.06	1,19,779.06
83	UPADHYAY AMARANATH CHIRKIT	MT (IND) (U/s)	20-04-2007	2,82,000.00	20-04-2014	2,75,900.00	1,062.00	2,76,962.00	2,75,900.00
84	NAIR SOMSHEKHARAN KUMARAM	MT (IND) (U/s)	20-04-2007	2,74,000.00	20-04-2014	2,65,697.70	0.00	2,65,697.70	2,65,697.70
85	BORKAR GOPICHAND DATTA	MT (IND) (U/s)	20-04-2007	3,00,000.00	20-04-2014	2,23,861.30	0.00	2,23,861.30	2,23,861.30
86	KHAIRE DAMU SHAMU	MT (IND) (U/s)	20-04-2007	2,96,000.00	20-04-2014	2,29,622.92	0.00	2,29,622.92	2,29,622.92
87	KAMBLE SHARAD VITHAL	MT (IND) (U/s)	20-04-2007	2,25,000.00	20-04-2014	41.28	0.00	41.28	41.28



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

Statement showing Outstanding as on 31.05.2022 of Absconding Retail Borrowers in various Branches

Sr. No.	Customer Name	Type of Unsecured Loan	Sanc Date	Sanc Limit	Loan Expiry Date	Outstanding As on 31.05.2022 (Omni System)			NPA Provision (Principal)
						Principal	NPA Interest	Total	
1	2	3	5	6	7	8	9	10	11
88	KHANDAGALE SATISH SHRIRANG	MT (IND) (U/s)	20-04-2007	2,00,000.00	20-04-2014	38,908.65	0.00	38,908.65	38,908.65
89	SONAWANE SANJAY SAVALARAM	MT (IND) (U/s)	20-04-2007	2,69,000.00	20-04-2014	18,920.65	0.00	18,920.65	18,920.65
90	SHRIWARDHANKAR MANOHAR N.	MT (IND) (U/s)	20-04-2007	3,00,000.00	20-04-2014	2,39,292.00	0.00	2,39,292.00	2,39,292.00
91	AYASWAMI MEENAKSHI	MT (IND) (U/s)	05-05-2007	3,00,000.00	05-05-2014	38,059.65	0.00	38,059.65	38,059.65
92	DALVI DIPIKA DEEPAK	MT (IND) (U/s)	05-05-2007	3,00,000.00	05-05-2014	1,72,695.65	19,809.00	1,92,504.65	1,72,695.65
93	PERUMAL KANNAN	MT (IND) (U/s)	09-05-2007	2,86,000.00	09-05-2014	46.39	0.00	46.39	46.39
94	CHANDALIA SHANKAR ARJUN	MT (IND) (U/s)	09-05-2007	3,00,000.00	09-05-2014	2,92,351.00	219.30	2,92,570.30	2,92,351.00
95	GAIKWAD DEVIDAS LAXMAN	MT (IND) (U/s)	09-05-2007	2,50,000.00	09-05-2014	63,908.17	0.00	63,908.17	63,908.17
96	SONAWANE ASHOK BHAGWAN	MT (IND) (U/s)	09-05-2007	3,00,000.00	09-05-2014	220.30	28.00	248.30	220.30
97	AWADE SHANKAR RAMCHANDRA	MT (IND) (U/s)	09-05-2007	3,00,000.00	09-05-2014	1,91,165.62	0.00	1,91,165.62	1,91,165.62
98	PAGE NAVSHA RUPJI	MT (IND) (U/s)	09-05-2007	3,00,000.00	09-05-2014	2,56,599.28	0.00	2,56,599.28	2,56,599.28
99	YADAV BANSARAJ HARIGEN	MT (IND) (U/s)	09-05-2007	2,00,000.00	09-05-2014	9,916.00	4,505.00	14,421.00	9,916.00
100	PENDKALKAR VISHWANATH B.	MT (IND) (U/s)	09-05-2007	2,99,000.00	09-05-2014	36,313.65	4,167.00	40,480.65	36,313.65
101	PARKAR GAJANAN VISHNU	MT (IND) (U/s)	09-05-2007	2,12,000.00	09-05-2014	1,75,451.51	0.00	1,75,451.51	1,75,451.51
102	SADAFULE BHIMRAO RAMU	MT (IND) (U/s)	09-05-2007	2,63,000.00	09-05-2014	1,14,124.30	0.00	1,14,124.30	1,14,124.30
103	KAMBLE MAHENDRA MANSING	MT (IND) (U/s)	09-05-2007	3,00,000.00	09-05-2014	2,74,856.99	22,511.67	2,97,368.66	2,74,856.99
104	BAGUL ARUN BANSI	MT (IND) (U/s)	09-05-2007	2,76,000.00	09-05-2014	1,51,491.65	0.00	1,51,491.65	1,51,491.65
105	NASRULLAHA RAYSAT ANSARI	MT (IND) (U/s)	09-05-2007	3,00,000.00	09-05-2014	2,96,395.00	1,062.00	2,97,457.00	2,96,395.00
106	YADAV PANCHANAND SUBHA	MT (IND) (U/s)	09-05-2007	3,00,000.00	09-05-2014	7.15	0.00	7.15	7.15
107	JAWALE ANIL BALU	MT (IND) (U/s)	09-05-2007	3,00,000.00	09-05-2014	2,57,578.50	172.00	2,57,750.50	2,57,578.50
108	BHOJ CHANDRAKANT MARUTI	MT (IND) (U/s)	17-05-2007	2,68,000.00	17-05-2014	1,57,981.83	0.00	1,57,981.83	1,57,981.83
109	BADEKAR BHASKAR BHAGWAN	MT (IND) (U/s)	17-05-2007	1,99,000.00	17-05-2014	1,76,069.89	47,934.22	2,24,004.11	1,76,069.89
110	SONAWANE YOGESH DADAJI	MT (IND) (U/s)	17-05-2007	2,87,000.00	17-05-2014	9.15	0.00	9.15	9.15
111	KHANDARE VIJAY RAMSING	MT (IND) (U/s)	17-05-2007	2,00,000.00	17-05-2014	63.65	0.00	63.65	63.65
112	NENE JAYAT SHANKAR	MT (IND) (U/s)	17-05-2007	2,75,000.00	17-05-2014	11.38	0.00	11.38	11.38
113	PAWAR SUDAM DHARMA	MT (IND) (U/s)	17-05-2007	3,00,000.00	17-05-2014	1,00,679.62	0.00	1,00,679.62	1,00,679.62
114	KAMBLE DAMU YALLAPA	MT (IND) (U/s)	17-05-2007	3,00,000.00	17-05-2014	1,94,506.53	0.00	1,94,506.53	1,94,506.53
115	KHANDAGARE GANGARAM SUDAM	MT (IND) (U/s)	17-05-2007	3,00,000.00	17-05-2014	266.65	0.00	266.65	266.65
116	GATKINE GANESH PANDURANG	MT (IND) (U/s)	17-05-2007	3,00,000.00	17-05-2014	11.78	0.00	11.78	11.78
117	WANKHEDE DHANRAJ OMKAR	MT (IND) (U/s)	29-05-2007	3,00,000.00	29-05-2014	2,61,163.96	43,402.38	3,04,566.34	2,61,163.96
118	SWAMY SUBRAMANIAM	MT (IND) (U/s)	29-05-2007	3,00,000.00	29-05-2014	2,65,600.64	69,323.02	3,34,923.66	2,65,600.64
119	KHUNTE VISHWANATH TUKARAM	MT (IND) (U/s)	29-05-2007	2,49,000.00	29-05-2014	2,45,482.96	8,195.38	2,53,678.34	2,45,482.96
120	BHARASKAR MURLIDHAR BABURAO	MT (IND) (U/s)	29-05-2007	2,51,000.00	29-05-2014	1,81,905.65	0.00	1,81,905.65	1,81,905.65
121	KHARAT PRAMOD YESHWANT	MT (IND) (U/s)	29-05-2007	2,57,000.00	29-05-2014	79.65	1.00	80.65	79.65
122	MARIMUTTHY GANESHAN S.	MT (IND) (U/s)	29-05-2007	3,00,000.00	29-05-2014	2,72,230.23	42,166.84	3,14,397.07	2,72,230.23
123	MORE RAJDDHAR PITAMBAR	MT (IND) (U/s)	29-05-2007	2,94,000.00	29-05-2014	2,37,150.65	0.00	2,37,150.65	2,37,150.65
124	SOLANKI RAMAN RANCHOD	MT (IND) (U/s)	29-03-2007	2,94,000.00	29-05-2014	1,91,664.15	0.00	1,91,664.15	1,91,664.15
125	NAGAR MANU PARSHOTTAM	MT (IND) (U/s)	29-05-2007	2,50,000.00	29-05-2014	1,12,266.40	0.00	1,12,266.40	1,12,266.40
126	TANGWEL KARUNANIDHI	MT (IND) (U/s)	29-05-2007	3,00,000.00	29-05-2014	2,69,208.96	55,502.08	3,24,711.04	2,69,208.96
127	SUBRAMANI PANDIYAN	MT (IND) (U/s)	29-05-2007	2,99,000.00	29-05-2014	2,27,452.00	1,284.20	2,28,736.20	2,27,452.00
128	AAHIRE DILIP DHANAJI	MT (IND) (U/s)	29-05-2007	2,96,000.00	29-05-2014	1,69,794.30	0.00	1,69,794.30	1,69,794.30
129	SOLANKI THAKUR RANCHOD	MT (IND) (U/s)	29-05-2007	2,50,000.00	29-05-2014	32,381.65	0.00	32,381.65	32,381.65
130	SORATI BHIVA DNYANOO	MT (IND) (U/s)	29-05-2007	2,00,000.00	29-05-2014	0.00	761.00	761.00	0.00



Statement showing Outstanding as on 31.05.2022 of Absconding Retail Borrowers in various Branches

Sr. No.	Customer Name	Type of Unsecured Loan	Sanc Date	Sanc Limit	Loan Expiry Date	Outstanding As on 31.05.2022 (Omni System)			NPA Provision (Principal)
						Principal	NPA Interest	Total	
1	2	3	5	6	7	8	9	10	11
131	KADAM SWATI CHANDRAKANT	MT (IND) (U/s)	29-05-2007	3,00,000.00	29-05-2014	2,77,062.00	0.00	2,77,062.00	2,77,062.00
132	TIWARI SUBHASH SIDDHNATH	MT (IND) (U/s)	29-05-2007	2,82,000.00	29-05-2014	98.65	0.00	98.65	98.65
133	RAMNIHOR SAROJ MATABADAL	MT (IND) (U/s)	18-06-2007	2,51,000.00	18-06-2014	1,62,696.23	0.00	1,62,696.23	1,62,696.23
134	KADAM RAHUL PANDURANG	MT (IND) (U/s)	18-06-2007	2,50,000.00	18-06-2014	52.74	1.00	53.74	52.74
135	WANKHEDE RAJENDRA BHAURAO	MT (IND) (U/s)	18-06-2007	3,00,000.00	18-06-2014	26,434.03	0.00	26,434.03	26,434.03
136	CHAVAN BALU BHAGWAT	MT (IND) (U/s)	18-06-2007	2,97,000.00	18-06-2014	24,912.81	0.00	24,912.81	24,912.81
137	MOHAMMED RASHID KHALIL	MT (IND) (U/s)	18-06-2007	3,00,000.00	18-06-2014	94.38	0.00	94.38	94.38
138	TIWARI JAGANNATH RAMNANDAN	MT (IND) (U/s)	18-06-2007	3,00,000.00	18-06-2014	27.88	0.00	27.88	27.88
139	PATIL NIMBA KRISHNA	MT (IND) (U/s)	18-06-2007	2,50,000.00	18-06-2014	1,808.09	0.00	1,808.09	1,808.09
140	JADHAV ASHOK EKNATH	MT (IND) (U/s)	18-06-2007	2,00,000.00	18-06-2014	1,71,315.95	2,117.00	1,73,432.95	1,71,315.95
141	AHIRE KIRAN ASHOK	MT (IND) (U/s)	18-06-2007	2,00,000.00	18-06-2014	1,70,894.30	0.00	1,70,894.30	1,70,894.30
142	RANSHUR LAXMAN KISHORE	MT (IND) (U/s)	18-06-2007	2,50,000.00	18-06-2014	16,900.74	0.00	16,900.74	16,900.74
143	KAMBLE ANIL DAGDU	MT (IND) (U/s)	18-06-2007	3,00,000.00	18-06-2014	54.94	0.00	54.94	54.94
144	PATIL KAMLAKAR SHIVRAM	MT (IND) (U/s)	13-07-2007	2,94,000.00	13-07-2014	47.64	0.00	47.64	47.64
145	AJREKAR MANOHAR LAXMAN	MT (IND) (U/s)	13-07-2007	2,50,000.00	13-07-2014	70,271.77	0.00	70,271.77	70,271.77
146	BADEKAR GANPAT BHIKU	MT (IND) (U/s)	13-07-2007	2,00,000.00	13-07-2014	1,31,229.00	1,553.45	1,32,782.45	1,31,229.00
147	PARAB MAHADEO VASANT	MT (IND) (U/s)	13-07-2007	3,00,000.00	13-07-2014	33.65	0.00	33.65	33.65
148	MALI RAMESH SURESH	MT (IND) (U/s)	13-07-2007	3,00,000.00	13-07-2014	1,45,980.65	0.00	1,45,980.65	1,45,980.65
148	Sub Total :-					1,73,28,142.73	5,48,088.43	1,78,76,231.16	1,73,28,142.73
2	Andheri (E) Branch								
1	BHONDAVE SANJAY NAMDEV	MT (IND) (U/s)	07-07-2011	5,00,000.00	01-08-2018	4,58,606.36	1,89,238.00	6,47,844.36	4,58,606.36
1	Sub Total :-					4,58,606.36	1,89,238.00	6,47,844.36	4,58,606.36
3	Sion Branch								
1	ROKADE SUNIL GOPAL	MT (IND) (U/s)	17-08-2007	3,00,000.00	17-08-2014	98,719.53	0.00	98,719.53	98,719.53
2	AHIRE SOMNATH NIMBA	MT (IND) (U/s)	17-08-2007	3,00,000.00	17-08-2014	98,847.74	0.00	98,847.74	98,847.74
3	MISHRA AVADHESH B.	MT (IND) (U/s)	18-08-2007	3,00,000.00	18-08-2014	88,723.84	0.00	88,723.84	88,723.84
4	INGLE VINOD CHOKHA	MT (IND) (U/s)	18-08-2007	3,00,000.00	18-08-2014	84,023.85	0.00	84,023.85	84,023.85
5	ZANKE UJAWALA VIJAY	MT (IND) (U/s)	18-08-2007	3,00,000.00	18-08-2014	78,291.54	0.00	78,291.54	78,291.54
6	SONAWANE ANIL MADHAV	MT (IND) (U/s)	18-08-2007	3,00,000.00	18-08-2014	89,484.52	0.00	89,484.52	89,484.52
7	TIWARI PROBUNARAYAN S.	MT (IND) (U/s)	22-08-2007	2,82,000.00	22-08-2014	1,10,306.94	0.00	1,10,306.94	1,10,306.94
8	CHAVAN SANJAY VINAYAK	MT (IND) (U/s)	13-09-2007	3,00,000.00	13-09-2014	86,844.88	0.00	86,844.88	86,844.88
9	MORE MAHENDRA SHANKAR	MT (IND) (U/s)	13-09-2007	3,00,000.00	13-09-2014	87,171.11	0.00	87,171.11	87,171.11
10	PATRA BHAJMAN NITYANAND	MT (IND) (U/s)	13-09-2007	3,00,000.00	13-09-2014	93,754.91	0.00	93,754.91	93,754.91
11	INGLE ANIL VISHWANATH	MT (IND) (U/s)	13-09-2007	3,00,000.00	13-09-2014	88,403.55	0.00	88,403.55	88,403.55
12	SOMWANSHI SUNIL DNYANDEO	MT (IND) (U/s)	13-09-2007	3,00,000.00	13-09-2014	82,541.99	0.00	82,541.99	82,541.99
13	NALAWADE MAYUR TUKARAM	MT (IND) (U/s)	13-09-2007	3,00,000.00	13-09-2014	79,138.13	0.00	79,138.13	79,138.13
14	KHARAT BHUSHAN CHINTAMAN	MT (IND) (U/s)	14-09-2007	3,00,000.00	14-09-2014	80,504.21	0.00	80,504.21	80,504.21
15	POLKAR SAGAR VISHNU	MT (IND) (U/s)	14-09-2007	3,00,000.00	14-09-2014	87,648.73	0.00	87,648.73	87,648.73
16	MANVE NEELKANTH GANPAT	MT (IND) (U/s)	14-09-2007	3,00,000.00	14-09-2014	93,648.73	0.00	93,648.73	93,648.73
17	LAGADE SACHIN NANDKUMAR	MT (IND) (U/s)	14-09-2007	3,00,000.00	14-09-2014	80,004.21	0.00	80,004.21	80,004.21
18	PAWAR RAMESH JAGNNATH	MT (IND) (U/s)	14-09-2007	3,00,000.00	14-09-2014	78,776.39	0.00	78,776.39	78,776.39
19	GAIKWAD DILIP DNYANDEO	MT (IND) (U/s)	14-09-2007	3,00,000.00	14-09-2014	83,068.08	0.00	83,068.08	83,068.08
20	PAWAR GAUTAM GANGARAM	MT (IND) (U/s)	23-10-2007	3,00,000.00	23-10-2014	93,201.00	0.00	93,201.00	93,201.00
21	AHIRE NAMDEV BANDU	MT REPAIR (U/s)	23-01-2008	2,55,000.00	23-01-2015	88,619.78	1,54,841.00	2,43,460.78	88,619.78



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

Statement showing Outstanding as on 31.05.2022 of Absconding Retail Borrowers in various Branches

Sr. No.	Customer Name	Type of Unsecured Loan	Sanc Date	Sanc Limit	Loan Expiry Date	Outstanding As on 31.05.2022 (Omni System)			NPA Provision (Principal)
						Principal	NPA Interest	Total	
1	2	3	5	6	7	8	9	10	11
22	WAGHMORE ANIL RAMCHANDRA	MT REPAIR (U/s)	17-04-2008	1,50,000.00	17-04-2015	1,18,501.78	11,379.22	1,29,881.00	1,18,501.78
23	SUTAR VIJAY VASUDEO	MT REPAIR (U/s)	01-01-2009	3,00,000.00	01-01-2016	414.50	0.00	414.50	414.50
24	JOGLE ASHOK GANAPAT	MT REPAIR (U/s)	29-06-2009	70,000.00	29-06-2016	49,184.78	1,11,604.00	1,60,788.78	49,184.78
25	PAWAR ANIL RAMCHANDRA	MT REPAIR (U/s)	19-04-2010	1,50,000.00	19-04-2017	24,488.45	61,665.00	86,153.45	24,488.45
26	CHOUGULE HARISHCHANDRA V.	MT REPAIR (U/s)	10-05-2010	3,00,000.00	10-05-2017	1,38,545.38	0.00	1,38,545.38	1,38,545.38
27	KAMBLE LATA POPAT	MT REPAIR (U/s)	21-08-2010	2,00,000.00	21-08-2017	35,695.00	13,711.00	49,406.00	35,695.00
27	Sub Total :-					22,18,553.55	3,53,200.22	25,71,753.77	22,18,553.55
4	Kurla Branch								
1	NAIR BEENA ALAVI	MT (IND) (U/s)	01-10-2007	1,50,000.00	01-10-2012	52,717.78	11,584.72	64,302.50	52,717.78
1	Sub Total :-					52,717.78	11,584.72	64,302.50	52,717.78
5	Malad Branch								
1	GAIKWAD RAMDAS VITTHAL	MT ARTICLES (U/s)	29-01-2010	1,00,000.00	28-01-2017	80,037.46	0.00	80,037.46	80,037.46
1	Sub Total :-					80,037.46	0.00	80,037.46	80,037.46
6	YCP Ext. Branch								0.00
1	BANSODE PRAVIN UTTAM	MT ARTICLES (U/s)	08-07-2007	1,96,000.00	08-06-2014	1,35,221.78	18,304.38	1,53,526.16	1,35,221.78
1	Sub Total :-					1,35,221.78	18,304.38	1,53,526.16	1,35,221.78
7	KHAR Branch								0.00
1	DESHMUKH HUDA AZIZ	MT ARTICLES (U/s)	30-03-2010	3,00,000.00	30-03-2017	46,300.00	25,466.00	71,766.00	46,300.00
2	MOHAMMED ARIF ALI MOHAMMED	MT (IND) (U/s)	05-06-2009	2,50,000.00	01-06-2016	1,55,208.50	2,40,123.00	3,95,331.50	1,55,208.50
3	MANE PRABHAKAR MAHADEV	MT (IND) (U/s)	26-04-2011	4,00,000.00	01-05-2018	2,74,428.00	1,81,394.00	4,55,822.00	2,74,428.00
4	SASANE SASHIKANT BHURAO	MT (IND) (U/s)	26-04-2011	4,50,000.00	01-05-2018	4,04,910.78	18,310.74	4,23,221.52	4,04,910.78
5	WAGHELA VIJAY DEUJI	MT (IND) (U/s)	26-04-2011	3,50,000.00	01-05-2018	7,592.00	3,289.00	10,881.00	7,592.00
6	GOLLAR DEEPAK LAXMAN	MT (IND) (U/s)	26-04-2011	5,00,000.00	01-05-2018	2,46,283.50	3,87,727.00	6,34,010.50	2,46,283.50
7	KHAN RASHID ADAM	MT (IND) (U/s)	14-03-2011	5,00,000.00	01-03-2018	1,18,927.00	1,54,868.00	2,73,795.00	1,18,927.00
8	SAWANT PRAKASH MURLIDHAR	MT (IND) (U/s)	04-03-2011	5,00,000.00	04-03-2018	3,84,867.50	7,60,154.00	11,45,021.50	3,84,867.50
9	SAKPAL SACHIN SHANTARAM	MT (IND) (U/s)	01-08-2011	3,50,000.00	01-08-2018	3,13,760.28	8,866.44	3,22,626.72	3,13,760.28
10	DAWAT ANKUSH VYANKAT	MT ARTICLES (U/s)	01-03-2011	2,90,000.00	01-03-2018	95,225.00	1,19,936.00	2,15,161.00	95,225.00
10	Sub Total :-					20,47,502.56	19,00,134.18	39,47,636.74	20,47,502.56
8	VILE PARLE (E) Branch								
1	SOLANKI DINESH RAMAN	MT REPAIR (U/s)	02-06-2010	2,00,000.00	28-02-2017	1,92,419.78	51,399.70	2,43,819.48	1,92,419.78
2	CHABUKSHWAR PRABHAKAR A.	MT ARTICLES (U/s)	09-08-2011	2,50,000.00	01-08-2018	1,89,608.51	0.00	1,89,608.51	1,89,608.51
3	.KOLI HARIKISAN CHANDR	MT ARTICLES (U/s)	09-08-2011	5,00,000.00	09-08-2018	4,69,110.78	75,253.84	5,44,364.62	4,69,110.78
4	VISHVAKARMA MOHANPPAA	MT ARTICLES (U/s)	23-11-2011	2,00,000.00	11-11-2015	2,622.50	0.00	2,622.50	2,622.50
5	MORE VIVEK DAGADU	MT REPAIR (U/s)	23-10-2010	1,50,000.00	23-10-2017	65,736.93	0.00	65,736.93	65,736.93
5	Sub Total :-					9,19,498.50	1,26,653.54	10,46,152.04	9,19,498.50
9	Chembur Branch							0.00	
1	THORAT SAMPATRAO YASHWANT	MT ARTICLES (U/s)	16-11-2009	2,00,000.00	16-11-2016	1,49,236.55	3,65,893.00	5,15,129.55	1,49,236.55
2	DHULE PRALHAD JALBAJI	MT ARTICLES (U/s)	20-07-2012	3,00,000.00	20-01-2016	14,764.54	15,118.00	29,882.54	14,764.54
3	SHAIKH ASHFAQUE RAFAQ	MT ARTICLES (U/s)	25-11-2011	1,25,000.00	25-11-2018	25,454.89	26,589.00	52,043.89	25,454.89
4	GAIKAR HARIBHAU GAVABA	MT (IND) (U/s)	06-06-2007	2,10,000.00	02-06-2014	11,162.00	21,207.00	32,369.00	11,162.00
5	GHAZI SADIQUE MDIRFAN	MT REPAIR (U/s)	01-11-2006	3,00,000.00	01-11-2012	2,487.00	4,483.00	6,970.00	2,487.00



Statement showing Outstanding as on 31.05.2022 of Absconding Retail Borrowers in various Branches

Sr. No.	Customer Name	Type of Unsecured Loan	Sanc Date	Sanc Limit	Loan Expiry Date	Outstanding As on 31.05.2022 (Omni System)			NPA Provision (Principal)
						Principal	NPA Interest	Total	
1	2	3	5	6	7	8	9	10	11
6	ULHAS RAMCHANDRA DESALE	MT ARTICLES (U/s)	14-03-2006	1,40,000.00	14-03-2012	37,944.54	13,102.07	51,046.61	37,944.54
7	RAJESH DATTATRAY TARE	MT ARTICLES (U/s)	24-02-2010	2,00,000.00	24-02-2017	1,71,218.78	67,043.55	2,38,262.33	1,71,218.78
8	MAYA PARBATI KADAM	MT ARTICLES (U/s)	15-05-2010	3,00,000.00	15-05-2017	2,64,407.78	2,638.24	2,67,046.02	2,64,407.78
9	SANGEETA HEMANT SAWANT	MT ARTICLES (U/s)	28-03-2011	1,65,000.00	28-03-2018	1,09,809.09	0.00	1,09,809.09	1,09,809.09
10	SUNITA PRAKASH TALREJA	MT ARTICLES (U/s)	05-04-2011	5,00,000.00	05-04-2018	2,29,406.05	0.00	2,29,406.05	2,29,406.05
11	RAMSING BABULAL THOKE	MT ARTICLES (U/s)	23-11-2011	1,50,000.00	23-11-2018	6,936.80	0.00	6,936.80	6,936.80
12	SANTOSH SITARAM SINGH	MT ARTICLES (U/s)	31-12-2011	3,00,000.00	31-12-2016	3,16,214.78	1,32,480.42	4,48,695.20	3,16,214.78
13	SHRADDHA SANTOSH SONWANE	MT ARTICLES (U/s)	08-09-2012	3,00,000.00	08-09-2019	2,67,756.05	0.00	2,67,756.05	2,67,756.05
14	BALASAHEB KADAM	MT REPAIR (U/s)	06-10-2006	75,000.00	02-10-2012	21,070.18	222.00	21,292.18	21,070.18
14	Sub Total :-					16,27,869.03	6,48,776.28	22,76,645.31	16,27,869.03
10	Ranapratap Nagar Branch								
1	MESHARAM VINOD ANANTRAO	MT (IND) (U/s)	29-04-2012	1,50,000.00	23-03-2019	33,199.00	1,855.00	35,054.00	33,199.00
1	Sub Total :-					33,199.00	1,855.00	35,054.00	33,199.00
11	Wanjari Nagar Branch								
1	KULSWAMINI MAHILA BACHAT GAT	CC TO SHG (U/s)	13/0/2011	94,000.00	13-08-2012	88,916.50	65,979.00	1,54,895.50	88,916.50
1	Sub Total :-					88,916.50	65,979.00	1,54,895.50	88,916.50
12	Dighori Branch								
1	DARPAN MAHILA BACHAT GAT	CC TO SHG (U/s)	28-09-2012	1,80,000.00	15-10-2013	1,69,752.00	1,24,136.00	2,93,888.00	1,69,752.00
2	ALBELA MAHILA BACHAT GAT	CC TO SHG (U/s)	28-09-2012	1,80,000.00	15-10-2013	1,67,485.00	1,23,039.00	2,90,524.00	1,67,485.00
2	Sub Total :-					3,37,237.00	2,47,175.00	5,84,412.00	3,37,237.00
212	TOTAL					2,53,27,502.25	41,10,988.75	2,94,38,491.00	2,53,27,502.25



विषय : अनुत्पादित वर्गवारीतील थकीत कर्ज वसुलीसाठीच्या 'राज्य बँक एकरकमी कर्ज परतफेड योजना २०२१' योजनेस मुदतवाढ देणेबाबत.

प्रस्तावना :

राज्य शासनाने सन २०१८ मध्ये राज्यातील नागरी बँकांकडील वाढते अनुत्पादित वर्गवारीतील कर्जयेणेबाकीचे प्रमाण विचारात घेऊन, थकीत कर्ज वसुलीसाठी एकरकमी परतफेड योजना अंमलात आणली होती. त्याच धर्तीवर राज्य बँकेने सन २०१८ मध्ये दिनांक २५ जुलै, २०१८ रोजीच्या मा. प्रशासक सभेतील ठरावान्वये 'एकरकमी परतफेड सन्मान योजना २०१८' राबविण्यात आली. त्यास मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी विभाग, महाराष्ट्र शासन, पुणे यांची मान्यता होती. सदर योजनेचा कलावधी दिनांक ३१ मार्च, २०२० पर्यंत होता. सदर योजनेत ३ संस्था व ३५ वैयक्तिक कर्जदारांकडून प्रस्ताव प्राप्त झाले होते. ₹ ४०.०९ कोटीची वसुली झाली.

तद्नंतर नवीन 'एकरकमी परतफेड योजना २०२०' प्रस्तावित करण्यात आली व त्यास दिनांक १९ जून, २०२१ रोजी मा.प्रशासक समितीची मा. वार्षिक सर्वसाधारण सभेची कार्योत्तर मान्यता मिळण्याच्या अपेक्षेवर मान्यता मिळाली. सदर योजनेची मुदत दिनांक ३१ मार्च, २०२१ पर्यंत होती. दिनांक २० मार्च, २०२१ रोजीच्या मा. वार्षिक सर्वसाधारण सभेत सदर योजनेस मान्यता देण्यात आली. सदर योजनेत ३ संस्था व ५ वैयक्तिक कर्जदारांकडून प्रस्ताव प्राप्त झाले होते. ₹ २.३३ कोटीची वसुली झाली.

कोविड - १९ या महामारीच्या प्रादुर्भावाने सन २०२०-२१ मध्ये लॉकडाऊन व संचारबंदी यामुळे राज्यातील अनेक उद्योगधंदे बंद पडले तर वैयक्तिक कर्जदारांची परिस्थिती हलाखीची झाली त्यामुळे राज्य बँकेने यापूर्वी तयार केलेल्या 'एकरकमी परतफेड सन्मान योजना २०२०' या योजनेस योग्य प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून दिनांक १६ जून, २०२१ रोजीच्या मा. प्रशासक सभेतील ठराव क्र.१० अन्वये 'एकरकमी कर्ज परतफेड योजना २०२१' राबविण्यात आली. सदर योजनेत ५ संस्था व १२ वैयक्तिक कर्जदारांकडून प्रस्ताव प्राप्त झाले होते. ₹ २७.५५ कोटीची वसुली झाली. तसेच काही वसुली चालू आहे.

'एकरकमी कर्ज परतफेड योजना २०२१' या योजनेची मुदत दिनांक ३१ मार्च, २०२२ रोजी संपुष्टात आली आहे. रिटेल बँकिंगअंतर्गत बऱ्याचशा थकीत कर्जदारांकडून योजनेबाबत चौकशी होत आहे. तसेच काही थकीत संस्था देखील चौकशी करत आहेत. त्यामुळे सदर योजनेस मुदतवाढ दिल्यास बऱ्याच थकीत कर्जदारांना योजनेचा लाभ घेता येईल. तसेच बँकेच्या थकबाकी वसुलीस वाव मिळेल.

उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता, 'एकरकमी कर्ज परतफेड योजना २०२१' या योजनेस दिनांक २८ फेब्रुवारी, २०२३ पर्यंत मुदतवाढ देणेस मा. वार्षिक सर्वसाधारण सभेची मान्यता मिळणेसाठी दिनांक ०३ जून, २०२२ रोजीच्या मा.प्रशासक सभेने शिफारस केली आहे.

मान्यतेस्तव सादर.



आजारी साखर कारखाने व सहकारी संस्थांकडील थकीत कर्जांचे वसुलीसाठी सामोपचार परतफेड योजना :

प्रस्तावना :

सध्याच्या स्पर्धात्मक युगात महाराष्ट्र राज्य ग्रामिण अर्थव्यवस्थेचा कणा असलेले साखर कारखाने व सहकार क्षेत्रातील आजारी संस्था सक्षम करण्यासाठी त्यांच्या थकीत कर्जांची वसुली होण्याच्या दृष्टीने इतर कर्जदारांपेक्षा अशा संस्थांना व्याजदरामध्ये जादा सवलत आणि परतफेडीसाठी जादा मुदत देणे क्रमप्राप्त आहे. सध्या बँकेची दि.३१.३.२०२२ अखेरील अनुत्पादित वर्गवारीतील येणेबाकी ₹ २८४५.६६ कोटी असून सदर अनुत्पादित येणेबाकीची वसुली होणे देखील आवश्यक आहे. याबाबत झालेल्या चर्चेत सहकार मंत्रालयाने बँकेस केलेल्या सूचनावजा विनंतीप्रमाणे केवळ आजारी साखर कारखाने व सहकारी संस्थांसाठी बँकेने सामोपचार परतफेड योजना आखणे जरूरीचे आहे. अशी योजना आखण्याचा अधिकार बँकेस असला तरी शासनाच्या सहकार विभागाच्या अपेक्षेनुसार या योजनेतील संस्थांना द्यावयाच्या सवलतीचे स्वरूप पाहता या योजनेस मा.वार्षिक सर्वसाधारण सभेची मान्यता घेणे आवश्यक आहे.

त्यानुसार दि.१९ मे २०२२ रोजीच्या मा. प्रशासक सभेतील ठराव क्र. २५ अन्वये सहकार क्षेत्रातील सर्व आजारी साखर कारखाने व सहकारी संस्थांसाठी नवीन सामोपचार परतफेड योजना अंमलात आणणेबाबतच्या सूचना ठरावाद्वारे प्राप्त झाल्या. सदर ठरावाची प्रत सोबत जोडली असून प्राप्त सूचनांच्या आधारावर राज्य बँकेतील थकीत कर्जदारांपैकी सर्व आजारी साखर कारखाने व सहकारी उद्योगांच्या पुनरुज्जीवनासाठी सामोपचार कर्ज परतफेड योजना -२०२२ प्रस्तावित करित आहोत. सदर योजना जागतिक कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एकदाच तयार करण्यात येत आहे. या योजनेस कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही. सदर योजनेस येत्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूरीस्तव ठेवीत आहोत.

१. **योजनेचे नांव :** आजारी साखर कारखाने व सहकारी संस्थांसाठी सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२२

२. **आजारी संस्थेची व्याख्या :**

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुधारीत मार्गदर्शक तत्वानुसार व उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या व्याखेनुसार, ज्या उद्योगाचे कोणतेही एक कर्जखाते (मुद्दल अगर व्याज) १ वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी थकीत आहे किंवा तीट्यामुळे ज्या घटकांच्या मागील वर्षातील नक्त मुल्यामध्ये ५०% किंवा त्यापेक्षा जास्त घसरण झाली असल्यास असे उद्योग आजारी उद्योग म्हणून संबोधले जातील.

३. **योजनेसाठी पात्र आजारी साखर कारखाने व सहकारी संस्था :**

- ३.१ दिनांक ३१ मार्च २०२२ अखेर अनुत्पादित वर्गवारीत समाविष्ट झालेल्या सर्व साखर कारखाने व सहकार कायद्यांतर्गत नोंदणीकृत सर्व सहकारी संस्थांकडील सर्व कर्ज खात्यांना ही योजना लागू होईल.
- ३.२ जामीनदार हे सहकर्जदार असल्याने या योजनेतर्गत कर्जदाराबरोबरच जामीनदारांनाही स्वतंत्रपणे किंवा एकत्रित संस्थेच्यावतीने अर्ज करता येईल.
- ३.३ सरफेसी कायद्यांतर्गत नोटीस, वसुलीसाठी कायदेशीर कारवाई चालू असलेली, राज्य बँकेने ताब्यात घेतलेले तथापी अद्याप पावेतो विक्री न झालेल्या व अर्बाड प्राप्त झालेल्या अनुत्पादित कर्ज वर्गवारीमधील संस्थांनाही योजना लागू राहिल.
- ३.४ ज्या संस्था यापूर्वी राज्य बँकेच्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेत सहभागी झाल्या असतील व त्यांनी तडजोड रकमेचा भरणा केला नसल्यामुळे त्या संस्थांना बँकेने सदर योजनेतून अपात्र झाल्या असतील अशा संस्थांना ही योजना लागू राहिल.

४. **योजनेसाठी अपात्र कर्जदार :**

रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या मार्गदर्शक तत्वानुसार सदर योजना ही पुढील साखर कारखाने व सहकारी संस्था/उद्योग त्यांनी घेतलेल्या कर्जांना लागू होणार नाही.



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

- ४.१ फसवणूक, गैरव्यवहार करून घेतलेली कर्जे व जाणिवपूर्वक थकविलेली कर्जे.
- ४.२ आजी व माजी संचालकांना व त्यांच्याशी हितसंबंध असणाऱ्या भागीदारी संस्था / कंपनी / संस्था यांना दिलेल्या कर्जांच्या अथवा त्यांची जांमिनकी असणाऱ्या कर्जांना रिझर्व्ह बँकेच्या पूर्व परवानगीशिवाय सदर सवलत देता येणार नाही.
- ४.३ ही योजना ताबेगहाण कर्जास लागू होणार नाही.
- ४.४ संचालकांच्या कुटुंबातील व्यक्तींना दिलेल्या कर्जासाठी अथवा ते जांमिनदार असलेल्या कर्जांना सदर योजना लागू होणार नाही. (येथे 'कुटुंब' (Family) म्हणजे म.स.का. १९६० कलम ७५ (२) मधील स्पष्टीकरण १ मध्ये नमूद केलेप्रमाणे पत्नी, पती, आई, वडील, बहिण, मुलगा, मुलगी, जावई किंवा सुन)
- ४.५ पगारदार संस्थेच्या मालकांशी जर पगारकपातीचा करार झाला असेल तर अशा पगारदारांना दिलेल्या खावटी कर्जासाठी सदर योजना लागू होणार नाही.
- ४.६ न्यायालयासमीर तडजोड झालेल्या कर्जप्रकरणांना ही योजना लागू होणार नाही.
- ४.७ शासकीय थकहमी दिलेल्या कर्जांना सदर योजना लागू होणार नाही.
- ४.८ मंजूर कर्जाचा विनियोग, कर्ज ज्या कारणाकरीता मंजूर केले असेल, त्या कारणाव्यतिरिक्त इतर कारणांकरिता केला असेल तर (Diversification of Funds) त्या कर्जास ही योजना लागू होणार नाही.
- ४.९ ज्या संस्था यापूर्वी राज्य बँकेच्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेत सहभागी झाल्या असतील व त्या संस्था योजनेतील तरतूदीनुसार बँकेने निश्चित केलेल्या तडजोड रकमेचा भरणा करित असतील अशा संस्थांना ही योजना लागू होणार नाही.

५. योजनेसाठी पात्र आजारी साखर कारखाने व सहकारी संस्था :

- ५.१ साखर कारखाने व सहकारी संस्था/उद्योग दिनांक ३१ मार्च २०२२ अखेर एन्.पी.ए.वर्गवारीत समाविष्ट असणे आवश्यक आहे.
- ५.२ कर्जदाराने योजनेतर्गत प्रस्ताव सादर करतांना प्रस्ताव तारखेअखेरील सर्व व्याजासह मुद्दल येणेबाकीच्या ५% रकमेचा भरणे आवश्यक आहे.
- ५.३ वर नमूद मुद्दा क्र.२ मध्ये नमूद केलेनुसार जी संस्था १ वर्षपेक्षा जादा कालावधीसाठी एन.पी.ए. वर्गवारीत गणली गेली असलेल्या किंवा तीट्यामुळे वर्षातील नक्त मुल्यामध्ये ५०% किंवा त्यापेक्षा जादा घसरण झाली आहे.

६. योजनेची मुदत :

या योजने अंतर्गत अर्ज स्विकारणेची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२२ राहिल.

७. योजनेची व्याप्ती :

- ७.१ मुद्दा क्रमांक ४ वगळून ही योजना सर्व प्रकारच्या कर्जांना लागू राहिल.
- ७.२ कोणत्याही कायद्यातर्गत कारवाई चालु असणाऱ्या न्याय प्रविष्ट, निवाडा प्राप्त असलेली अनुत्पादित वर्गवारीतील सर्व कर्जासाठी तसेच कलम १०१ अन्वये वसूली दाखला प्राप्त व कलम ९१ अन्वये निवाडे प्राप्त झालेल्या कर्जांनासुद्धा ही योजना लागू होईल.
- ७.३ जेथे कर्जदारांची एकापेक्षा जास्त कर्जखाती असतील व त्यापैकी एखादे / काही कर्जखाती अनुत्पादक झाली असल्यास इतर सर्व कर्जखाती 'समुह कर्जे' म्हणून अनुत्पादक होतात. तर त्या समुह कर्जापैकी जे खाते / खाती प्रत्यक्षात अनुत्पादक झाली असतील केवळ त्याच खात्यांना सामोपचार कर्ज परतफेड योजनेची सवलत मिळेल.



८. रिझर्व्ह बँकेच्या दुरदर्शित्वाच्या निकषानुसार अनुत्पादित कर्जाचे वर्गीकरण :

रिझर्व्ह बँकेने उत्पन्न संकल्पना अंतर्गत केलेली व्याख्या – जिंदगीचे वर्गीकरण व अनुत्पादक जिंदगीसाठी करावयाच्या तरतूदीसाठी दि.१ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रसिध्द केलेल्या मास्टर सर्क्युलरनुसार कर्जखात्याचे केलेले वर्गीकरण खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.	जिंदगी वर्गीकरण	थकीत कालावधी
१	सब स्टँडर्ड (Sub standard)	अनुत्पादक झाल्यानंतर ९१ व्या दिवसापासून १२ महिन्यांपर्यंत
२	संशयीत -१ (Doubtful-1)	संशयीत झाल्यानंतर १२ महिने
३	संशयीत -२ (Doubtful-2)	संशयीत झाल्यानंतर ३६ महिने
४	संशयीत -३ (Doubtful-3)	संशयीत झाल्यानंतर ३६ महिन्यांवरिल
५	बुडीत - (Loss)	बँक, लेखापरिक्षक, सहकार विभाग, नाबार्ड तपासणी यांनी प्रमाणित केलेनुसार

९. आजारी साखर कारखाने व सहकारी संस्थांसाठी सामोपचार कर्ज परतफेड योजनेसाठी तडजोड रक्कम काढण्याचे सुत्र :

- ९.१ ज्या दिवशी संस्थांचे कर्जखात्यांचे अनुत्पादित वर्गवारीत (एन.पी.ए.) वर्गवारीत वर्गीकरण करण्यात आले, त्या तारखेअखेरील मुद्दल व सर्व प्रकारचे व्याजाची एकूण येणेबाकी निश्चित करून सादर येणेबाकीवर एन्.पी.ए. तारखेपासून प्रस्ताव सादर केलेल्या तारखेपर्यंत द.सा.द.शे. ६% दराने सरळव्याज पध्दतीने व्याज आकारणी करावी.
- ९.२ एन्.पी.ए. तारखेनंतर उचल दिली असेल, त्या कर्जासाठी उचल तारखेपासून प्रस्ताव सादर केलेल्या तारखेपर्यंत द.सा.द.शे. ६% दराने सरळव्याज पध्दतीने व्याज आकारणी करावी.
- ९.३ उपरोक्त ९.१ व ९.२ मुद्यानुसार द.सा.द.शे.६% प्रमाणे येणारी व्याजाची रक्कम सादर येणेबाकीत मिळवावी.
- ९.४ संस्थेच्या वतीने बँकेने केलेल्या खर्चाची रक्कम मिळवावी.
- ९.५ उपरोक्त प्रमाणे येणाऱ्या एकूण रकमेतून संस्थेचे कर्ज खाते एन्.पी.ए. वर्गवारीत वर्ग झाल्यापासून योजनेचा प्रस्ताव सादर केलेल्या तारखेपर्यंतचा भरणा केलेली रक्कम (वसुली) वजा करावी.
- ९.६ याप्रमाणे येणारी रक्कम मुळ रक्कम समजण्यांत येईल.
- ९.७ कर्जदाराने योजने अंतर्गत सादर केलेल्या प्रस्तावाच्या तारखेपासून मंजुरी पत्राच्या तारखेपर्यंत निश्चित केलेल्या मुळ रकमेवर दसादशे ६% प्रमाणे सरळव्याज पध्दतीने आकारणी करावी ६% दराने येणाऱ्या व्याजाची रक्कम मुळ रकमेत एकत्रित केली जाईल. त्यानुसार येणारी रक्कम ही अंतिम तडजोड रक्कम समजावी.
- ९.८ उपरोक्त समीकरणानुसार आकडेमीड करून येणारी तडजोड रक्कम ही प्रस्ताव सादर केलेल्या तारखेअखेरील मुद्दल येणेबाकी रकमेपेक्षा कमी येत असल्यास, प्रस्ताव सादर केलेल्या तारखेअखेरील मुद्दल येणेबाकीची रक्कम तडजोड रक्कम समजण्यांत येईल.
- ९.९ तडजोड रक्कम निश्चित करतांना मालतारण कर्ज (प्लेज) येणेबाकीचा समावेश होणार नाही.
- ९.१० बाजारातील साखरेच्या दरामध्ये झालेल्या चढ उतारामुळे निर्माण झालेल्या शॉर्ट मार्जिनचा योजनेत समावेश होईल. मात्र जिथे बँकेच्या संमती शिवाय साखर विक्री झाली असेल त्यामुळे निर्माण झालेल्या शॉर्ट मार्जिनचा योजनेत समावेश होणार नाही.



१०. तडजोड रक्कम परतफेडीच्या पध्दती :

१०.१ अनुत्पादीत वर्गवारीतील साखर कारखाने व सहकारी संस्था / उद्योग कर्जदारांसाठी :

१०.१.१ राज्य बँक सामोपचार परतफेड योजने अंतर्गत तडजोड रकमेचे मंजूरी पत्र प्राप्त झाल्यापासून कर्जदाराने एक महिन्यात तडजोडीची सर्व रक्कम भरणे आवश्यक आहे. सदर कालावधीत संपूर्ण तडजोड रकमेचा भरणे केल्यास त्यावर व्याज आकारणी होणार नाही.

अथवा

जर अर्जदारास वर नमूद केल्याप्रमाणेच्या पर्यायानुसार तडजोड रकमेचा एका महिन्यात एकरकमी भरणे करणे शक्य नसल्यास तडजोड रकमेचा भरणे करणेसाठी ४ वर्षांची मुदत देता येईल. मात्र त्यासाठी अंतीम तडजोड रकमेच्या २५% रकमेचा एका महिन्याच्या आत भरणे आवश्यक आहे. तदनंतर सदर ४८ महिन्यांच्या कालावधीत समान त्रैमासिक हप्त्यात परतफेड करावयाची आहे. त्यासाठी प्रथम ३ वर्षांचे कालावधीसाठी द.सा.द.शी.७% दराने सरळव्याज पध्दतीने व्याज आकारणी केली जाईल. चौथ्या वर्षाच्या तडजोड रकमेच्या येणेबाकीसाठी द.सा.द.शी.९% दराने सरळव्याज पध्दतीने व्याज आकारणी केली जाईल.

१०.१.२ उपरोक्तप्रमाणे ४८ महिन्यांच्या कालावधीत कोणताही हप्ता भरण्यास उशीर झाल्यास त्यावर उशीर झालेल्या मुदतीसाठी व थकीत हप्ता रकमेवर द.सा.द.शी.२% दंड व्याज आकारण्यात येईल.

१०.१.३ महाराष्ट्र शासनाने कारखान्याच्या भागात दुष्काळी परिस्थिती जाहीर केल्यास व त्यामुळे कारखान्याचे गाळप न झाल्याने परतफेड शक्य न झाल्यास, सदर योजनेस आवश्यक ती मुदतवाढ देण्यात येईल. त्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये कारखान्याच्या कार्यक्षेत्रापैकी किमान ५०% भागाचा समावेश हीणे आवश्यक आहे.

१०.१.४ तडजोड रकमेची नियमित परतफेड (म्हणजे प्रत्येक देय हप्ता देय तारखेला किंवा तत्पुर्वी भरणे करणाऱ्या कर्जदारांना) करणाऱ्या कर्जदारांना दरवर्षी १% इतक्या व्याज रकमेची सुट देण्यात येईल. सदर रक्कम प्रत्येक वर्षाच्या ३१ मार्चला त्यांच्या कर्जखाती जमा करण्यात येईल.

१०.१.५ जीपर्यंत संपूर्ण तडजोड रकमेची परतफेड होत नाही. तीपर्यंत संस्थेच्या मालमत्तेवरील राज्य बँकेचा हक्क / बोजा कमी केला जाणार नाही.

१०.१.६ वरील मुद्दा क्र.१०.१.३ मधील अपवाद वगळता योजनेस कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही.

१०.१.७ वरील मुद्दा क्र.१०.१.३ मधील अपवाद वगळता कर्जदाराने तडजोड रकमेच्या सलग २ त्रैमासिक हप्त्यांचा भरणे न केल्यास कर्जदाराने दिलेली सवलत आपोआप रद्द होईल. त्यांनी यापूर्वी भरणे केलेली सर्व रक्कम बँक धोरणानुसार प्रथम इतर खर्च, थकीत व्याजापोटी व नंतर मुद्दलापोटी वसूल करण्याचा अधिकार बँकेस राहिल.

१०.२ भाड्याने दिलेल्या संस्थांसाठी योजने अंतर्गत एकरकमी परतफेड पध्दत :

भाडेत्वावर चालविण्यास दिलेल्या संस्थेने योजने अंतर्गत एकरकमी परतफेडीचा प्रस्ताव सादर करताना कर्जदार कारखान्याचा संचालक मंडळ ठरावासह भाडेकरूचे संमती पत्र सादर करावे लागेल.

१०.३ तडजोड रकमेच्या परतफेडी दरम्यान मालमत्तेचा ताबा हवा असल्यास :

१०.३.१ सामोपचार कर्ज परतफेड योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या संस्थांपैकी ज्या संस्थावर बँकेने सरफेसी कायद्यांतर्गत कारवाई केली आहे, व संस्थेची मालमत्ता बँकेच्या ताबा घेतला असल्यास अशा संस्थांच्या बाबतीत योजनेतील तरतूदीप्रमाणे मंजूरी पत्रापासून एका महिन्याच्या आत संपूर्ण तडजोड रकमेचा भरणे करणाऱ्या संस्थांची मालमत्ता बँकेच्या ताब्यात न ठेवता, त्या संस्थेने संपूर्ण तडजोड



रकमेचा भरणा केल्यावर संस्थेवरील सरफेसी कायद्यांतर्गत करण्यात आलेली कारवाई मागे घेण्यात येईल व मालमत्तेचा ताबा संस्थेकडे देण्यात येईल.

अथवा

बँकेने सरफेसी कायद्यांतर्गत कारवाई करून संस्थेची मालमत्ता ताब्यात घेतली असेल, उपरोक्त प्रमाणे तडजोड रकमेच्या परतफेडी दरम्यान लगेचच सुपूर्दनाम्याद्वारे संस्थेच्या मालमत्तेचा ताबा हवा असल्यास मंजूरी पत्राच्या तारखेपासून एका महिन्याच्या आत एकूण तडजोड रकमेच्या २५% रकमेचा भरणा करून उर्वरित ७५% रकमेच्या परतफेडीसाठी ४८ महिन्यांचा कालावधीचा पर्याय निवडता येईल. अशावेळी राज्य बँक सदर ४८ महिन्यांच्या कालावधीत संस्था भाडेतत्वावर दिली असे गृहित धरून उत्पादन चालू असलेल्या संस्थांसाठी तडजोड रकमेच्या मासिक हप्त्यावर ८% तर उत्पादन बंद असलेल्या संस्थांसाठी तडजोड रकमेच्या मासिक हप्त्यावर ४% याप्रमाणे खालील सुत्रानुसार अतिरिक्त व्याज आकारण्यात येईल. मात्र सदर रक्कम व तडजोड रकमेच्या व्याजासहच्या मासिक हप्त्यांसह नियमितपणे राज्य बँकेकडे आदा करावे लागेल.

सदर कालावधीसाठी त्रैमासिक हप्ता काढण्याची पध्दत पुढीलप्रमाणे..

७५% तडजोड रक्कम	(A)
तडजोड रकमेचा त्रैमासिक हप्ता	(B) = A / 16
त्रैमासिक हप्ता भरणा केलेल्या तारखेपर्यंत तडजोड रकमेच्या येणेबाकीवरील व्याज	(C)
उत्पादन चालू असलेल्या संस्थांसाठी त्रैमासिक हप्त्यावर अतिरिक्त व्याज म्हणून ८% प्रमाणे परतावा	(D) = B x 8%
उत्पादन बंद असलेल्या संस्थांसाठी त्रैमासिक हप्त्यावर अतिरिक्त व्याज म्हणून ४% प्रमाणे परतावा	(E) = B x 4%
एकूण मासिक हप्ता	(F) = B + C + (D किंवा E)

उपरोक्तप्रमाणे एकूण त्रैमासिक हप्त्याच्या रकमेपैकी (F) फक्त तडजोड रकमेच्या मासिक हप्त्याची रक्कम (B) एकरकमी परतफेड योजनेनुसार येणाऱ्या तडजोड रकमेत समायोजन करण्यात येईल. तसेच उर्वरित रक्कम [मुद्दा क्र. ३ नुसार तडजोड रकमेच्या येणेबाकी वरील व्याज (C) व मुद्दा क्र. ४ किंवा ५ नुसार तडजोड रकमेच्या त्रैमासिक हप्त्यावरील ८% किंवा ४% प्रमाणे येणारी परतावा रक्कम (D) किंवा (E)] योजनेतील तरतूदीनुसार मिळणाऱ्या सबलतीच्या रकमेत समायोजित करण्यात येईल.

१०.३.२ बँकेने कारखान्याविरुद्ध सरफेसी कायद्यांतर्गत कारवाई सुरु केली असेल, परंतू मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा घेतला नसेल तर संस्थेच्या मालमत्तेचा ताबा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. अशा परिस्थितीत संस्थेने मंजूरी पत्राच्या तारखेपासून एका महिन्याच्या आत एकूण तडजोड रकमेच्या १०% रकमेचा (प्रस्तावा सोबत भरणा केलेल्या एकूण येणेबाकीच्या ५% रकमेसह) भरणा करून उर्वरित ९०% रकमेसाठी पुढील ४ वर्षांची मुदत देता येईल. सदर ४८ महिन्यांच्या कालावधीत समान त्रैमासिक हप्त्यात परतफेड करावयाची आहे. त्यासाठी प्रथम ३ वर्षांचे कालावधीसाठी द.सा.द.शे.७% दराने सरळव्याज पध्दतीने व्याज आकारणी केली जाईल. चौथ्या वर्षाच्या तडजोड रकमेच्या येणेबाकीसाठी द.सा.द.शे.९% दराने सरळव्याज पध्दतीने व्याज आकारणी केली जाईल.

११. बँकेचा अधिकार :

११.१ या संदर्भात स्वतंत्रपणे सामंजस्य करार करणे आवश्यक आहे. सदर सामंजस्य करारात बँकेच्या खाली नमूद



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

केलेल्या हक्कांचा तसेच अर्जदारांच्या जबाबदाऱ्यांचा समावेश केला जाईल.

- ११.२ कर्जदाराने या सामोपचार कर्ज परतफेड योजनेतर्गत करावयाच्या अर्जासोबत, प्रस्ताव सादर केलेल्या तारखे-अखेरील व्याजासह लेजर बॅलन्सच्या ५% रकमेचा भरणा केल्यानंतरच प्रस्तावाची छाननी केली जाईल.
- ११.३ या योजने अंतर्गत प्राप्त अर्जांच्या छाननी नंतर तडजोड प्रस्ताव मंजूर / नामंजूर करण्याचे सर्व अधिकार बँकेस राहतील.
- ११.४ एन.पी.ए.ची तारीख, बर्गवारी व रक्कम बँकेच्या दफ्तरप्रमाणे व लेखापरिक्षकांनी प्रमाणित केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येईल.
- ११.५ कर्ज परतफेडीसंबंधी बाबींमधील वाद महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९१ अंतर्गत सोडविण्याची तरतूद आहे. त्याप्रमाणे सदर योजनेचा लाभ देणेचे अनुषंगाने अगर तडजोड रकमेबाबत काही वाद निर्माण झाल्यास त्याबाबत निर्णय घेणेचे सर्व अधिकार बँकेस राहतील.
- ११.६ तडजोड रकमेचा भरणा कर्जदारांना बँकेच्या तारणातील मालमत्ता विक्री करून करता येणार नाही. तसेच परतफेडीसाठी राज्य बँकेतून कर्ज मंजूर केले जाणार नाही.
- ११.७ बँकेच्या सर्व व्यवहारांची वेळोवेळी अंतर्गत हिशेब तपासणीस, वैधानिक लेखापरिक्षक तसेच नाबार्डद्वारे तपासणी होत असते. तसेच तडजोड रकमेची आकडेमोड देखील अंतर्गत हिशेब तपासणीसांकडून तपासली जाते. म्हणून बँकेने सादर केलेले तडजोड रकमेच्या जमाखर्चाचे स्टेटमेंट अंतिम राहिल. त्यात कोणताही फेरफार केला जाणार नाही.
- ११.८ या योजनेअंतर्गतच्या सर्व अटी / शर्ती वाचून त्या मान्य असल्यानंतरच योजनेअंतर्गतच्या सवलतीबाबत अर्ज सादर करावा.
- ११.९ योजनेअंतर्गतच्या अटी/शर्ती बदल करण्याबाबत कोणाची मागणी आल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.
- १०.१० कोणत्याही स्थितीत भाडेकरू अथवा भाडेकरू संस्थेने तडजोड तारखेपर्यंत भाड्यापोटी भरणा केलेली रक्कम परत केली जाणार नाही.
- ११.११ भाडेतत्वावर चालविण्यास दिलेल्या संस्थेने योजने अंतर्गत एकरकमी परतफेडीचा प्रस्ताव सादर करताना कर्जदार कारखान्याचा संचालक मंडळ ठरावासह भाडेकरूचे संमती पत्र सादर करावे लागेल.
- ११.१२ जोपर्यंत संपूर्ण तडजोड रकमेची परतफेड होत नाही. तोपर्यंत संस्थेच्या मालमत्तेवरील राज्य बँकेचा हक्क / बोजा कमी केला जाणार नाही.
- ११.१३ संस्थेने संपूर्ण व्याजासह तडजोड रकमेचा भरणा केल्यानंतर संस्थेची मालमत्ता प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत सुपूर्दनाम्याद्वारे संस्था व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात येईल.
- ११.१४ संपूर्ण तडजोड रक्कमेचा भरणा केल्यानंतर संस्थेविरुद्ध सरफेसी कायद्यांतर्गत कारवाई चालू असेल तर सदरची कारवाई रद्द होईल.
- ११.१५ संपूर्ण तडजोड रक्कमेचा भरणा केल्यानंतर संस्था राज्य बँकेमार्फत भाडेतत्वावर चालविण्यास दिली असेल तर सदरचा करार संपुष्टात येईल.
- ११.१६ संपूर्ण तडजोड रकमेचा भरणा केल्यानंतर संस्थेने बँकेविरुद्ध अथवा बँकेने वसुलीच्या कारणास्तव संस्थेविरुद्ध न्यायालयात दावे दाखल केले असल्यास सदरचे दावे विनाशर्त मागे घ्यावेत.
- ११.१७ संपूर्ण तडजोड रकमेचा भरणा केल्यानंतर राज्य बँक संस्थेच्या मालमत्तेवरील हक्कसोड करून बोजा कमी करून देईल. तदनंतर संस्थेच्या भाडेकरार अथवा कोणतेही करारात राज्य बँक सहभागी होणार नाही.



११.१८ सदर योजनेतर्गत कर्जखाते बंद झाल्यानंतर संबंधित आजारी साखर कारखाने व सहकारी संस्था / उद्योग कर्जदार संस्थेच्या कोणत्याही संचालकास अथवा सदर संचालक इतर कोणत्याही संस्थेवर संचालक म्हणून असल्यास त्या संस्थेस नव्याने कर्ज मिळणार नाही. तसेच त्यांना बँकेतील कोणत्याही कर्जास जामीन राहता येणार नाही.

११.१९ बरील सामोपचार योजनेतील अटी व शर्तीमध्ये अर्जदाराने कसुर केल्यामुळे योजना रद्द करण्यात आल्यास अर्जदाराने संबंधित संस्थेच्या मालमत्तेचा ताबा स्वतःहून बँकेकडे संपूर्ण करावयाचा आहे. याचा स्पष्ट उल्लेख सामंजस्य करारामध्ये असणे आवश्यक आहे.

शिफारस :

१. राज्य बँकेच्या कर्जदारांपैकी आजारी साखर कारखाने व सहकारी संस्था/ उद्योगांसाठी उपरोक्त प्रमाणे प्रस्तावित करण्यात आलेल्या 'आजारी साखर कारखाने व सहकारी संस्थांकडील थकीत कर्जाचे वसुलीसाठी सामोपचार परतफेड योजना २०२२' या योजनेस मा.वार्षिक सर्वसाधारण सभेची मान्यता मिळणेसाठी दि.०३ जून २०२२ रोजीच्या मा.प्रशासक सभेने शिफारस केली आहे.
२. तसेच योजनेनुसार तडजोड रक्कम निश्चित केल्यानंतर साखर कारखाने व सहकारी संस्था/उद्योग कर्जदारांना संपूर्ण तडजोड रकमेचा भरणा केल्यानंतर मिळणाऱ्या सूटीच्या रकमेचे निर्लेखन करणेसाठी देखील मा.सर्वसाधारण सभेची मंजूरी आवश्यक असते. सदर योजना अंमलात आणल्यानंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावानुसार साखर कारखाने व सहकारी संस्था / उद्योग कर्जदारांना संपूर्ण तडजोड रकमेचा भरणा केल्यानंतर घाव्या लागणाऱ्या सूटीच्या रकमेचे निर्लेखन करण्याचे अधिकार मा.प्रशासक समितीस देणेबाबत मा. वार्षिक सर्वसाधारण सभेची मान्यता घेणेस दि.०३ जून २०२२ रोजीच्या मा. प्रशासक सभेने शिफारस केली आहे.



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि. सम्मिलित)

बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहणेबाबत ठरावाचा नमुना

- दिनांक : _____ रोजी झालेल्या सभेतील मंजूर ठराव क्र. _____ ची प्रत.
- विषय : दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक लि., मुंबई बँकेच्या सन २०२१-२२ सालच्या दिनांक ३० जून, २०२२ रोजी होणाऱ्या १११ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमच्या संस्थेच्या वतीने सभेत भाग घेण्याचा / मतदानाचा अधिकार देण्याबाबत.
- ठराव क्र : ठराव करण्यात येतो की, दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक लि., मुंबई या बँकेच्या दिनांक ३० जून, २०२२ रोजी सन २०२१-२२ आर्थिक वर्षाच्या अनुषंगाने होणाऱ्या १११ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या वतीने सभेस हजर राहण्याचा, सभेच्या कामकाजात भाग घेण्याचा व मतदान करण्याचा अधिकार मा. श्री / श्रीमती _____ यांना देण्यात येत आहे.

सुचक _____

अनुमोदक _____

ठराव सर्वानुमते मंजूर

संस्थेचे सील / शिक्का

संस्थेचा नोंदणी क्रमांक / तारीख :

टिप : ठरावाचा नमुना संस्थेचा छापील पत्ता असलेल्या पत्रावर देणे.



अनुपस्थिती बाबतची सूचना

मा. प्रशासक,

दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

विषय : दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई यांच्या १११ व्या वार्षिक
सर्वसाधारण सभेस अनुपस्थित राहणेबाबत.

महोदय,

दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई ची १११ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक ३० जून, २०२२ रोजी होत असून सदर सभेस आमच्या संस्थेकडून कोणताही प्रतिनिधी हजर राहू शकणार नाही. / मी उपस्थित राहू शकणार नाही. तरी या सभेची अनुपस्थिती मान्य करावी, अशी वार्षिक सर्वसाधारण सभेस विनंती आहे.

कळावे,

आपला विश्वासू,

सही :

नांव व हुद्दा :

संस्थेचे सील व शिक्का :

दिनांक :

टिप : अनुपस्थिती बाबतचा अर्ज संस्थेच्या छापील पत्ता असलेल्या पत्रावर देणे.

दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि., सम्मिलित)

मुख्य कार्यालय

सर विठ्ठलदास ठाकरसी स्मृती भवन, ९, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई - ४०० ००९

उपस्थिती दाखला

१११ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

नोंदणी क्र.

मी, दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई या बँकेचा नोंदणीकृत सभासद असून दिनांक ३० जून, २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता, सहकार सभागृह, दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई सर विठ्ठलदास ठाकरसी स्मृती भवन, ९, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई - ४०० ००९ येथे होणाऱ्या १११ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी माझी उपस्थिती नोंदवू इच्छितो.

नांव : _____ सही :

टीप : सदरचा उपस्थिती दाखला पूर्ण भरून सही करून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी प्रवेशद्वारावर सादर करणे.



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि., सम्मिलित)

वार्षिक अहवाल
२०२१-२०२२

MSC BANK – COMPETENT BANK

Sr. No.	Particulars	Ideal as per RBI / NABARD	Banks Achievement 31 March 2021	Banks Achievement 31 March 2022	Increase / Decrease	Inference
1	CRAR (Capital to Risk Assets Ratio)	9.00%	14.34%	15.70%	1.36%	Very Good
2	Net Worth	Minimum ₹ 1.00 Lakh	₹ 2,703 crore	₹ 3,227 crore	₹ 524 crore	Very Good
3	Net Worth to Average Working Fund	Minimum 4.00%	8.15%	10.81%	2.66%	Very Good
4	Yield on Assets	Higher is better	6.83%	8.60%	1.77%	Very Good
5	Cost of Fund	Lower is better	4.10%	3.32%	(-) 0.78%	Very Good
6	Net Interest Margin	3.00%	2.73%	5.28%	2.55%	Very Good
7	Provision to Coverage Ratio	70.00%	90.76%	100.00%	9.24%	Very Good
8	Cost of Management (CoM)	1.50%	0.62%	0.71%	0.09%	Very Good
9	Business per Staff	Higher is better	₹ 52 crore	₹ 65 crore	₹ 13 crore	Very Good
10	Gross NPAs	10.00%	11.64%	10.96%	(-) 0.68%	Within Limit
11	Net NPAs	5.00%	1.20%	0.00%	(-) 1.20%	Very Good
12	CD Ratio	70%	74%	85%	11%	Very Good

सहकारी संस्थांचे
पालकत्व स्वीकारलेली
शिखर संस्था



दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह बँक लि., सम्मिलित) शेड्युल्ड बँक

सर विठ्ठलदास ठाकरसी स्मृती भवन, ९, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई - ४०० ००९

दूरध्वनी क्रमांक : ०२२ - ६९८० ९००० / ०२२ - २२८७ ६०९५ - २०

Email : mds@mscбанк.com | Website: <https://www.mscбанк.com>

The Maharashtra State Co-operative Bank Ltd., Mumbai

(Incorporating The Vidarbha Co-operative Bank Ltd.) **Scheduled Bank**

Sir Vithaldas Thackersey Smruti Bhavan, 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai - 400 001,

Tel Nos. 022 - 6980 1000 / 022 - 2287 6015 - 20

Email : mds@mscбанк.com | Website: <https://www.mscбанк.com>